

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे**  
**माहितीचा अधिकार**  
**अनुक्रमणिका**

| अ.क्र. | विषय  | पान क्रमांक |         |
|--------|---|-------------|---------|
|        |   | पासुन       | पर्यन्त |
| १.     | कलम-२ (एच)  |             |         |
| २.     | कलम-२ (एच) नमुना-ब                                  |             |         |
| ३.     | कलम-(४) (बी) (एक)                                   |             |         |
| ४.     | कलम-(४) (१) (बी) (दोन) नमुना (अ)                    |             |         |
| ५.     | कलम-(४) (१) (बी) (दोन) नमुना (ब)                    |             |         |
| ६.     | कलम-(४) (१) (बी) (तीन)                              |             |         |
| ७.     | कलम-(४) (१) (बी) (चार) नमुना (अ)                    |             |         |
| ८.     | कलम-(४) (१) (बी) (चार) नमुना (ब)                    |             |         |
| ९.     | कलम-(४) (१) (बी) (पाच) नमुना (अ)                    |             |         |
| १०.    | कलम-(४) (१) (बी) (पाच) नमुना (ब)                    |             |         |
| ११.    | कलम-(४) (१) (बी) (पाच) नमुना (क)                    |             |         |
| १२.    | कलम-(४) (१) (बी) (पाच) नमुना (ड)                    |             |         |
| १३.    | कलम-(४) (१) (बी) (पाच) नमुना (इ)                    |             |         |
| १४.    | कलम-(४) (१) (अ) (सहा)                               |             |         |
| १५.    | कलम-(४) (१) (ब) (सात)                               |             |         |
| १६.    | कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना-(अ)                      |             |         |
| १७.    | कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना-(ब)                      |             |         |
| १८.    | कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना-(क)                      |             |         |
| १९.    | कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना-(ड)                      |             |         |
| २०.    | कलम-(४) (१) (ब) (नऊ)                                |             |         |
| २१.    | कलम-(४) (१) (ब) (दहा)                               |             |         |
| २२.    | कलम-(४) (१) (ब) (अकरा)                              |             |         |
| २३.    | कलम-(४) (१) (ब) (बारा) नमुना-(अ)                    |             |         |
| २४.    | कलम-(४) (१) (ब) (बारा) नमुना-(ब)                    |             |         |
| २५.    | कलम-(४) (१) (ब) (तेरा)                              |             |         |
| २६.    | कलम-(४) (१) (ब) (चौदा)                              |             |         |
| २७.    | कलम-(४) (१) (ब) (पंधरा)                             |             |         |
| २८.    | कलम-(४) (१) (ब) (सोळा)                              |             |         |
| २९.    | कलम-(४) (१) (ब) (सतरा)                              |             |         |
| ३०.    | कलम-(४) (१) (क)                                     |             |         |
| ३१.    | कलम-(४) (१) (ड)                                     |             |         |
| ३२.    | माहिती अधिकारी/सहा.माहिती अधि./ अ.अ. नेमणुकीचे आदेश |             |         |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, पुणे**  
**कलम २ (एच) नमुना ( अ)**

**माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी**  
**शासकीय विभागाचे नांव:- मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग पुणे**

| अ.क्र                                       | लोक प्राधिकारी संस्था  | संस्था प्रमुखाचे पदनाम | ठिकाण पत्ता  |
|---|--|------------------------|--|
|   | मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग,पुणे | मुख्य अभियंता          | मध्यवर्ती इमारत, बी.जे.रोड, पुणे. ४११००१.                        |
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे</b> |  |                        |  |
| १.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे                           | अधीक्षक अभियंता.       | मध्यवर्ती इमारत, अन्नपूर्णा कॅन्टीनच्या बाजूला पुणे              |
| २.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग, पुणे                 | कार्यकारी अभियंता.     | डॉ. आंबेडकर रोड, मझदा बिल्डींग पुणे.                             |
| ३.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विकास विभाग, पुणे                   | कार्यकारी अभियंता.     | पुणे लष्कर पाणी पुरवठा केंद्र आवारामध्ये पुणे                    |
| ४.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम उप विभाग, पुरंदर            | सहा.कार्यकारी अभियंता  | पुणे लष्कर पाणी पुरवठा केंद्र आवारामध्ये पुणे                    |
| ५.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम उपविभाग, बारामती            | उप विभागीय अभियंता     | सिध्देश्वर मंदिराजवळ, सिध्देश्वर गल्ली,मु.पो.ता.बारामती, जि.पुणे |
| ६.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांध.उप-विभाग, इंदापूर              | उप विभागीय अधिकारी     | बाजारसमिती आवारामध्ये, इंदापूर जि.पुणे                           |
| ७.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विकास उप-विभाग, क्र. १ पुणे         | सहा कार्यकारी अधिकारी  | पुणे म.न.पा.टिळक रोड, क्षेत्रिय कार्यालय इमारत, पुणे.            |
| ८.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विकास उप-विभाग, क्र. २ पुणे         | उप विभागीय अभियंता     | पुणे म.न.पा.टिळक रोड, क्षेत्रिय कार्यालय इमारत, पुणे.            |
| ९.  | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विकास उप-विभाग, क्र. ३ पुणे         | उप विभागीय अभियंता     | पुणे म.न.पा.टिळक रोड, क्षेत्रिय कार्यालय इमारत, पुणे             |
| १०  | म.जी.प्रा.विकास उपविभाग क्र.४, पुणे.                           | उप अभियंता             | पुणे-लष्कर पाणी पुरवठा केंद्र आवार, पुणे-१.                      |
| ११  | म.जी.प्रा.बांधकाम विभाग, सातारा                                | कार्यकारी अभियंता      | लष्कर पाणी पुरवठा केंद्र, पोवई नाक्याजवळ, सातारा                 |
| १२  | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग, क्र.१ सातारा                        | उप अभियंता             | लष्कर पाणी पुरवठा केंद्र, पोवई नाक्याजवळ, सातारा                 |
| १३  | म.जी.प्रा.बांधकाम  | उप अभियंता             | लष्कर पाणी पुरवठा केंद्र,  |

|    |   |                        |  |
|----|---|------------------------|--|
|    | उपविभाग,क्र.३ सातारा                      |                        | पोवई नाक्याजवळ, सातारा   |
| १४ | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग, वाई            | उप अभियंता             | वाई नगरपरिषद वाई समोर<br>ता.वाई. जि.सातारा                                   |
| १५ | म.जी.प्रा.बांधकाम उप विभाग,<br>फलटण.      | उप अभियंता.            | ता.फलटण, जिह.सातारा माई बिल्डींग.  |
| १  | <b>म.जी.प्रा.मंडळ, सांगली</b>             | <b>अधीक्षक अभियंता</b> | <b>जलभवन गेस्ट हाऊस समोर,<br/>मार्केटयार्ड जवळ, सांगली-४१६४१६.</b>           |
| २  | म.जी.प्रा.बांधकाम विभाग, सांगली           | कार्यकारी अभियंता      | जलभवन गेस्ट हाऊस समोर, मार्केटयार्ड<br>जवळ, सांगली-४१६४१६                    |
| ३  | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग,<br>सांगली      | उप अभियंता             | जलभवन गेस्ट हाऊस समोर, मार्केटयार्ड<br>जवळ, सांगली-४१६४१६.                   |
| ४  | म.जी.प्रा.स्वच्छता उपविभाग,<br>सांगली     | उप अभियंता             | जलभवन गेस्ट हाऊस समोर, मार्केटयार्ड<br>जवळ, सांगली-४१६४१६.                   |
| ५  | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग,<br>विटा        | उप अभियंता             | ता.खानापूर कडेगांव<br>वीटा नगरपालिका   |
| ६  | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग,<br>तासगांव     | उप अभियंता             | दत्तमळा, पाण्याच्या टाकीजवळ,<br>तासगांव-४१६३१२.                              |
| ७  | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग,<br>मिरज        | उप अभियंता             | पाण्याच्या टाकीजवळ, पंचायत<br>ऑफिससमोर, मार्केट यार्ड, मिरज-<br>४१६४१०.      |
| ८  | म.जी.प्रा.बांध.विभाग,क्र.१<br>कोल्हापूर   | कार्यकारी अभियंता      | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.                               |
| ९  | म.जी.प्रा.बांध.उपविभाग,क्र.१<br>कोल्हापूर | उप अभियंता             | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.                               |
| १० | म.जी.प्रा.बांध.उपविभाग,क्र.१<br>इचलकरंजी  | उप अभियंता             | एस.टी.स्टॅन्डसमोर,<br>जलशुध्दीकरण केंद्र आवार,<br>ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर |
| ११ | म.जी.प्रा.बांध.उपविभाग<br>गडहिंग्लज       | उप अभियंता             | गांधीनगर, जागृती बालवाडीसमोर,<br>गडहिंग्लज,<br>ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर    |

|    |  |                   |   |
|----|--|-------------------|---|
| १२ | म.जी.प्रा.बांध.विभाग,क्र.२<br>कोल्हापूर    | कार्यकारी अभियंता | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.            |
| १३ | म.जी.प्रा.बांध.उपविभाग,क्र.२<br>कोल्हापूर  | उप अभियंता        | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.            |
| १४ | म.जी.प्रा.बांध.उपविभाग,क्र.५<br>कोल्हापूर  | उप अभियंता        | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.            |
| १५ | म.जी.प्रा.बांध.उपविभाग,क्र.६<br>कोल्हापूर  | उप अभियंता        | कावळा नाका, ताराराणी चौक,<br>कोल्हापूर-४१६००१.            |
| १६ | म.जी.प्रा.बांधकाम विभाग, कराड              | कार्यकारी अभियंता | पंकज हॉटेल शेजारी,<br>ता.कराड, जिल्हा सातारा              |
| १७ | म.जी.प्रा.बांधकाम उप<br>विभाग,क्र.१ कराड   | उप अभियंता        | पंकज हॉटेल शेजारी,<br>ता.कराड, जिल्हा सातारा              |
| १८ | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग, २<br>कराड       | उप अभियंता        | पंकज हॉटेल शेजारी,<br>ता.कराड, जिल्हा सातारा              |
| १९ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,वडूज          | उप अभियंता        | ता.खटाव, जिल्हा सातारा<br>बागल बिल्डिंग, यशोदिप हॉटेलसमोर |
| २० | म.जी.प्रा.बांधकाम विभाग<br>सोलापूर         | कार्यकारी अभियंता | २३५ मोदीखाना, रेल्वेलाईन, सोलापूर-<br>४१३००३              |
| २१ | म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग,क्र.३<br>सोलापूर | उप अभियंता        | २३५ मोदीखाना, रेल्वेलाईन, सोलापूर-<br>४१३००३              |
| २२ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,करमाळा        | उप अभियंता        | मौलानी माळ, जेऊर रोड.                                     |
| २३ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,बाशी          | उप अभियंता        | गाडेगांव रस्ता, बाशी-४१३४११.                              |
| २४ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,पंढरपूर       | उप अभियंता        | मनीषानगर, लिंगरोड, पंढरपूर                                |
| २५ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,सांगोला       | उप अभियंता        | पाणी पुरवठा केंद्राशेजारी, पंढरपूर<br>रोड                 |
| २६ | म.जी.प्रा.बांधकाम<br>उपविभाग,अकलूज         | उप अभियंता        | ग्रामपंचायत कार्यालयासमोर                                 |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, पुणे**  
**कलम - २ (एच) नमुना (ब)**  
**शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोक प्राधिकारी संस्थांची यादी**  
**कलम - २ (एच) (आय) (के) अंतर्गत**

| अ. व | लोक प्राधिकारी संस्था                         | संस्था प्रमुखाचे पदनाम | ठिकाण व पत्ता           |
|------|---|------------------------|-------------------------|
|      | <b>मुख्य अभियंता पुणे</b>                     |                        |                         |
|      | <b>मुख्य अभियंता कार्यालयाची माहिती निरंक</b> |                        |                         |
|      | <b>पुणे मंडळ</b>                              |                        |                         |
| १)   | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण                     | सदस्य सचिव             | एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई |
| २)   | कर्ज उपलब्धता                                 |                        |                         |
| अ)   | नाबार्ड                                       | संचालक                 | पुणे                    |
| ब)   | हुडको   | संचालक                 | मुंबई                   |
| क)   | आयुर्विमा                                     | संचालक                 | मुंबई                   |
|      | <b>सांगली मंडळ</b>                            |                        |                         |
| १)   | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण                     | सदस्य सचिव             | एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई |
| २)   | कर्ज उपलब्धता                                 |                        |                         |
| अ)   | नाबार्ड                                       | संचालक                 | पुणे                    |
| ब)   | हुडको   | संचालक                 | मुंबई                   |
| क)   | आयुर्विमा                                     | संचालक                 | मुंबई                   |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (बी) (एक)

म.जी.प्रा. (पुणे विभाग) विभागातील

अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील

|    |   |   |  |
|----|---|---|--|
| १. | कार्यालयाचे नांव                        | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे                        |
| २. | पत्ता                                   | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे,<br>मध्यवर्ती इमारत, पुणे-४११ ००१. |
| ३. | कार्यालय प्रमुख                         | : | मुख्य अभियंता (पुणे विभाग), पुणे                                   |
| ४. | कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | : | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग                                       |
| ५. | कार्यक्षेत्र                            | : | भौगोलिक - पुणे महसूल विभाग   |
| ६. | विशिष्ट कार्य                           | : | पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देणे                                   |
| ७. | विभागाचे ध्येयधोरण                      | : | पुणे महसूल विभागातील जनतेला पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी पुरविणे.  |
| ८. | सर्व संबंधित कर्मचारी                   | : | १) मुख्य अभियंता १   |
|    |   |   | २) कार्यकारी अभियंता १   |
|    |   |   | ३) उपविभागीय अभियंता (श्रेणी-२) २                                  |
|    |   |   | ४) सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) ३                                    |
|    |   |   | ५) शाखा/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २                                |
|    |   |   | ६) विशेष अधीक्षक ०   |
|    |   |   | ७) प्रथम लिपिक १   |
|    |   |   | ८) वरिष्ठ लिपिक २  |
|    |   |   | ९) कनिष्ठ लिपिक २  |
|    |   |   | १०) उच्चश्रेणी लघुलेखक १   |
|    |   |   | ११) निम्नश्रेणी लघुलेखक १  |
|    |   |   | १२) टंकलेखिका १  |
|    |   |   | १३) आरेखक १  |
|    |   |   | १४) अनुरेखक २  |
|    |   |   | १५) वाहनचालक १   |
|    |   |   | १६) दफ्तरी १   |
|    |   |   | १७) शिपाई ३  |
|    |   |   | १८) चौकीदार २  |

|     |                          |          |  |
|-----|--------------------------|----------|--|
|     |                          | १९) हमाल | १  |
| ९.  | कार्य                    | :        | पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सांगली, सोलापूर व कोल्हापूर मंडळाच्या तांत्रिक/ प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण.  |
| १०. | कामाचे विस्तृत स्वरूप    | :        | पुणे विभागातील बृहत आराखडयानुसार नागरी/ ग्रामीण पाणी पुरवठा योजना क्षेत्रीय अधिका-यांकडून तयार करून घेऊन त्यास शासनाची मान्यता घेणे, प्रगतीपथावर असताना वेळोवेळी आवश्यक त्या मंजू-या देणे, कृती आराखडया तयार करून सादर करणे, पाणी पुरवठा बाबतीत सर्व नगरपालिका/ महानगरपालिका यांच्याशी संपर्क ठेऊन वेळोवेळी नवीन प्रस्ताव तयार करून घेणे, कर्ज उभारणी प्रस्ताव तयार करून सादर करणे, कामाच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी नियंत्रण ठेवणेयोजनेसंबंधीत आर्थिक व तांत्रिक प्रस्तावांना मंजूरी देणे, नगरपालिका/ महानगरपालिकेच्या प्रस्तावांना तांत्रिक अनुमती देणे. |
| ११. | मालमत्तेचा तपशील         | :        | --   |
| १२. | उपालब्ध सेवा             | :        | कोणतीही विशेष सेवा पुरविली जात नाही.   |
| १३. | कार्यालयीन दूरध्वनी      | :        | ०२०/२६१२७८६६<br>०२०/२६१२६५९६   |
| १४. | कार्यालयीन कामकाजाची वेळ | :        | सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वा.   |
| १५. | साप्ताहिक सुट्टी         | :        | रविवार, दुसरा व चौथा शनिवार  |

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे

|    |   |   |   |
|----|---|---|---|
| १. | कार्यालयाचे नांव                        | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे  |
| २. | पत्ता                                   | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे मध्यवर्ती इमारत अन्नपूर्णा कॅन्टीनच्या बाजूला पुणे १ |
| ३. | कार्यालय प्रमुख                         | : | अधीक्षक अभियंता मंडळ पुणे   |
| ४. | कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | : | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  |
| ५. | कार्यक्षेत्र                            | : | पुणे जिल्हा   |
| ६. | विशिष्ट कार्ये                          | : | पाणी पुरवठा कार्यक्रमाची अंमलबजावणी   |
| ७. | विभागाचे ध्येयधोरण                      | : | पुणे जिल्हयातील जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे                               |

|                              |                       |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
|------------------------------|-----------------------|---|--|--------------------|---|-----------------------------|---|------------------------------|----|----------------------|---|-------------------------|---|------------------------|---|-----------------------|---|--------------------|---|---------------|---|------------|---|-----------|---|-------------|--|
|                              |                       |   | व स्वच्छता कार्यक्रमाचे धोरण ठरवून अंमलबजावणी करणे.  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ८.                           | सर्व संबंधित कर्मचारी | : | <table border="1"> <tr> <td>१. अधीक्षक अभियंता</td> <td>१</td> </tr> <tr> <td>२. कार्यकारी अभियंता (यां.)</td> <td>१</td> </tr> <tr> <td>३. सहा.अधीक्षक अभियंता(स्था)</td> <td>२</td> </tr> <tr> <td>४. सहा.अभियंता(स्था)</td> <td>२</td> </tr> <tr> <td>५. शाखा अभियंता (स्था)</td> <td>१</td> </tr> <tr> <td>६. शाखा अभियंता (यां.)</td> <td>१</td> </tr> <tr> <td>७. सहाय्यक लेखाधिकारी</td> <td>१</td> </tr> <tr> <td>८. उपलेखापाल</td> <td>१</td> </tr> </table>  | १. अधीक्षक अभियंता | १ | २. कार्यकारी अभियंता (यां.) | १ | ३. सहा.अधीक्षक अभियंता(स्था) | २  | ४. सहा.अभियंता(स्था) | २ | ५. शाखा अभियंता (स्था)  | १ | ६. शाखा अभियंता (यां.) | १ | ७. सहाय्यक लेखाधिकारी | १ | ८. उपलेखापाल       | १ |               |   |            |   |           |   |             |  |
| १. अधीक्षक अभियंता           | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| २. कार्यकारी अभियंता (यां.)  | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ३. सहा.अधीक्षक अभियंता(स्था) | २                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ४. सहा.अभियंता(स्था)         | २                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ५. शाखा अभियंता (स्था)       | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ६. शाखा अभियंता (यां.)       | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ७. सहाय्यक लेखाधिकारी        | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ८. उपलेखापाल                 | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
|                              |                       | : | <table border="1"> <tr> <td>९. अधीक्षक</td> <td>१</td> </tr> <tr> <td>१०. प्रथम लिपिक</td> <td>१</td> </tr> <tr> <td>११. वरिष्ठ लिपिक</td> <td>१४</td> </tr> <tr> <td>१२. लिपिक टंकलेखक</td> <td>१</td> </tr> <tr> <td>१३. निम्नश्रेणी लघुलेखक</td> <td>२</td> </tr> <tr> <td>१४. सहा. आरेखक</td> <td>२</td> </tr> <tr> <td>१५. अनुरेखक</td> <td>०</td> </tr> <tr> <td>१६. सहा. भांडारपाल</td> <td>३</td> </tr> <tr> <td>१७. वाहन चालक</td> <td>१</td> </tr> <tr> <td>१८. दफ्तरी</td> <td>७</td> </tr> <tr> <td>१९. शिपाई</td> <td>०</td> </tr> <tr> <td>२०. चौकीदार</td> <td></td> </tr> </table> | ९. अधीक्षक         | १ | १०. प्रथम लिपिक             | १ | ११. वरिष्ठ लिपिक             | १४ | १२. लिपिक टंकलेखक    | १ | १३. निम्नश्रेणी लघुलेखक | २ | १४. सहा. आरेखक         | २ | १५. अनुरेखक           | ० | १६. सहा. भांडारपाल | ३ | १७. वाहन चालक | १ | १८. दफ्तरी | ७ | १९. शिपाई | ० | २०. चौकीदार |  |
| ९. अधीक्षक                   | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १०. प्रथम लिपिक              | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ११. वरिष्ठ लिपिक             | १४                    |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १२. लिपिक टंकलेखक            | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १३. निम्नश्रेणी लघुलेखक      | २                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १४. सहा. आरेखक               | २                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १५. अनुरेखक                  | ०                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १६. सहा. भांडारपाल           | ३                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १७. वाहन चालक                | १                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १८. दफ्तरी                   | ७                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १९. शिपाई                    | ०                     |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| २०. चौकीदार                  |                       |   |  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| ९.                           | कार्ये                | : | <p>१. पुणे जिल्हयातील विविध शहरे, गावे/वाड्या/वस्त्या यांचे-साठी पाणी पुरवठा करणा-या स्वतंत्र व प्रादेशिक ग्रामीण तसेच नागरी पाणी पुरवठा योजना राबविणे.</p> <p>२. पुणे जिल्हयातील नागरी भागासाठी मलनिःसारण योजना राबविणे.</p>  |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |
| १०.                          | कामाचे विस्तृत स्वरूप | : | <p>१. शासनाच्या विविध कार्यक्रमांतील उदा.किमान गरजा कार्यक्रम, वर्धित वेग कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमातून उपलब्ध होणा-या तरतूदीतून पुणे जिल्हयातील शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र व प्रादेशिक स्वरूपाच्या योजना आखल्या जातात व त्याची उपलब्ध तरतूदीनुसार अंमलबजावणी केली जाते व पाणी पुरवठा केला जातो.</p> <p>२. शासन व्यतिरिक्त गैर शासकीय अथवा निमशासकीय संस्थांकडून उपलब्ध करून दिल्या जाणा-या निधीतून पूर्ण ठेव तत्वावर पाणी पुरवठा योजनां राबविल्या जातात व पाणी पुरवठा केला जातो.</p>   |                    |   |                             |   |                              |    |                      |   |                         |   |                        |   |                       |   |                    |   |               |   |            |   |           |   |             |  |



|                                     |   |   |  |
|-------------------------------------|---|---|--|
|                                     |   |   | ३. आपत्कालिन परिस्थितीत खंडित झालेला पाणी पुरवठा पुर्ववत करुन देणेसाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेऊन पाणी पुरवठा सुरु केला जातो व स्थानिक प्रशासनाला सर्वोतोपरी सहाय्यकेले जाते.   |
| १०.                                 |   | : | ४. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक व हितावह असणा-या मलनिःसारण योजनांची रितसर आखणी करुन सदरच्या योजना राबवून दिल्या जातात.<br>५. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांना विभागीय स्तरावर तसेच जिल्हा स्तरावरुन तांत्रिक मान्यता दिली जाते.<br>६. जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी म्हणून महा.जीवन प्राधिकरण व इतर यंत्रणा यामध्ये समन्वयकाची जाबाबदारी मंडळ कार्यालयाकडून पार पाडली जाते.<br>७. तांत्रिक सेवा सल्लागार कक्षाद्वारे लाभार्थ्यांकडून मागणी झाल्यास त्यांचेसाठी योजना तयार करुन दिल्या जातात तसेच त्यांचा आग्रह झाल्यास त्या राबवून देखील दिल्या जातात. |
| ११.                                 | मालमत्तेचा तपशील                        | : | ---  |
| १२.                                 | उपलब्ध सेवा                             | : | कोणतीही विशेष सेवा पुरविली जात नाही  |
| १३.                                 | कार्यालयीन दुरध्वनी                     | : | ०२०-२६१३८३३२ फॅक्स ०२०-२६११११०९  |
| १४.                                 | कार्यालयीन कामकाजाची वेळ                | : | सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वा.   |
| १५.                                 | साप्ताहिक सुट्टी                        | : | रविवार, दुसरा व चौथा शनिवार  |
| <b>म.जी.प्रा. विकास विभाग, पुणे</b> |   |   |  |
| १.                                  | कार्यालयाचे नांव                        | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास विभाग, पुणे  |
| २.                                  | पत्ता                                   | : | म.जी.प्राधिकरण, पुणे लष्कर पाणी पुरवठा केंद्र आवारामध्ये पुणे  |
| ३.                                  | कार्यालय प्रमुख                         | : | कार्यकारी अभियंता  |
| ४.                                  | कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | : | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.महा.जीवन प्राधि.  |
| ५.                                  | कार्यक्षेत्र                            | : | १) शिरूर (२)भोर (३) मावळ (४) आंबेगांव (५)खेड (६) वेल्हा (७) हवेली (८) जुन्नर   |
| ६.                                  | विशिष्ट कार्ये                          | : | नागरी व ग्रामिण भागास नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविणे व मलनिःसारण योजना करणे.  |
| ७.                                  | विभागाचे ध्येयधोरण                      | : | नागरी व ग्रामिण भागातील जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरविणे व मलनिःसारण योजना करणे.  |
| ८.                                  | सर्व संबंधित कर्मचारी                   | : | १. कार्यकारी अभियंता (स्था) १<br>२. उप अभियंता (स्था) ५<br>३. उप अभियंता (यां) १   |

|     |                          |   |  |
|-----|--------------------------|---|--|
|     |                          | ४. सहा. अभियंता श्रेणी-२ (स्था)<br>५. कनिष्ठ अभियंता (स्था)<br>६. कनिष्ठ अभियंता (यां)<br>७. सहाय्यक आरेखक<br>८. अनुरेखक<br>९. सहाय्यक भांडारपाल<br>१०. विभागीय लेखापाल<br>११. प्रथम लिपीक<br>१२. वरिष्ठ लिपीक<br>१३. कनिष्ठ लिपीक/टंकलेखक/संगणक<br>१४. वाहन चालक<br>१५. शिपाई<br>१६. चौकीदार | ५<br>१४<br>३<br>६<br>९<br>१<br>१<br>१<br>६<br>२३<br>४<br>१८<br>४   |
| ९.  | कार्ये                   | :   | पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थाना हस्तांतरीत करणे, पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविणे.   |
| १०. | कामाचे विस्तृत स्वरूप    | :   | पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व संबंधीत स्वराज्य संस्थांना हस्तांतरीत करणे, राज्य शासनाच्या सुधारीत धोरणानुसार सन २०००-०१ पासून पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम मागणी अधारित व लोकसहभाग या तत्वावर राबविले जाते. वार्षिक राज्य योजनेत जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेनुसार स्वतंत्र तरतुदीनुसार योजना राबविणे, रु. ७५.०० लाखापेक्षा अधिक खर्चाच्या स्वतंत्र नळ योजना आणि ग्रामिण प्रादेशिक नळ योजना व नागरी पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना राबविणे. जी गावे केंद्र शासनाच्या निकषानुसार कठीण आहेत, अशा गावांसाठी केंद्र शासनाच्या अर्थसाहयाने केंद्र पुरस्कृत वर्धित वेग ग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविणे, |
| ११. | मालमत्तेचा तपशील         | :   | कार्यालयीन इमारत / इमारती व जागेचा तपशील :- पुणे लष्कर पाणी पुरवठा केंद्रातील जागा.  |
| १२. | उपलब्ध सेवा              | :   | कोणतीही विशिष्ट सेवा पुरविली जात नाही. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :- १ विभागीय कार्यालय व अंतर्गत ४ उप विभागीय कार्यालये  |
| १३. | कार्यालयीन दुरध्वनी      | :   | क्र. २६३६०२००  |
| १४. | कार्यालयीन कामकाजाची वेळ | :   | सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वा.   |
| १५. | साप्ताहिक सुट्टी         | :   | रविवार, दुसरा व चौथा शनिवार व शासन निर्णयाद्वारे नियमा-  |

|                                  |   |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
|----------------------------------|---|---|---|-----------------------------|---|----------------------|---|--------------------|---|--------------------------------|---|--------------------------|----|------------------------|---|-----------------|---|-----------|----|---------------------|---|---------------------|---|-----------------|---|------------------|---|-------------------------------|----|--------------|---|----------|----|------------|---|-----------|---|-------------|---|----------------------------------|---|
|                                  |   |   | नुसार मंजूर झालेल्या सुट्ट्या.  |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
|                                  | <b>म.जी.प्रा. बांधकाम विभाग, पुणे</b>   |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १.                               | कार्यालयाचे नांव                        | : | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, पुणे   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| २.                               | पत्ता                                   | : | म.जी.प्राधिकरण, बांधकाम विभाग, डॉ. आंबेडकर रोड, मझदा बिल्डींग, पुणे   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ३.                               | कार्यालय प्रमुख                         | : | कार्यकारी अभियंता   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ४.                               | कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | : | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.महा.जीवन प्राधि.   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ५.                               | कार्यक्षेत्र                            | : | १) पुरंदर (२) इंदापूर (३) बारामती (४) मुळशी   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ६.                               | विशिष्ट कार्ये                          | : | नागरी व ग्रामिण भागास नळाव्दारे पिण्याचे पाणी पुरविणे व मलनिःसारण योजना करणे.   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ७.                               | विभागाचे ध्येयधोरण                      | : | नागरी व ग्रामिण भागातील जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी नळाव्दारे पुरविणे व मलनिःसारण योजना करणे.   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ८.                               | सर्व संबंधित कर्मचारी                   | : | <table border="0"> <tr><td>१. कार्यकारी अभियंता (स्था)</td><td>१</td></tr> <tr><td>२. उप अभियंता (स्था)</td><td>२</td></tr> <tr><td>३.उप अभियंता (यां)</td><td>०</td></tr> <tr><td>४.सहा. अभियंता श्रेणी-२ (स्था)</td><td>१</td></tr> <tr><td>५. कनिष्ठ अभियंता (स्था)</td><td>१९</td></tr> <tr><td>६.कनिष्ठ अभियंता (यां)</td><td>२</td></tr> <tr><td>७.सहाय्यक आरेखक</td><td>३</td></tr> <tr><td>८.अनुरेखक</td><td>१०</td></tr> <tr><td>९.सहाय्यक भांडारपाल</td><td>१</td></tr> <tr><td>१०. विभागीय लेखापाल</td><td>१</td></tr> <tr><td>११. प्रथम लिपीक</td><td>१</td></tr> <tr><td>१२. वरिष्ठ लिपीक</td><td>८</td></tr> <tr><td>१३.कनिष्ठ लिपीक/टंकलेखक/संगणक</td><td>२१</td></tr> <tr><td>१४.वाहन चालक</td><td>६</td></tr> <tr><td>१५.शिपाई</td><td>२४</td></tr> <tr><td>१६.चौकीदार</td><td>९</td></tr> <tr><td>१७ दप्तरी</td><td>१</td></tr> <tr><td>१८ मिस्त्री</td><td>३</td></tr> <tr><td>१९ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक</td><td>-</td></tr> </table> | १. कार्यकारी अभियंता (स्था) | १ | २. उप अभियंता (स्था) | २ | ३.उप अभियंता (यां) | ० | ४.सहा. अभियंता श्रेणी-२ (स्था) | १ | ५. कनिष्ठ अभियंता (स्था) | १९ | ६.कनिष्ठ अभियंता (यां) | २ | ७.सहाय्यक आरेखक | ३ | ८.अनुरेखक | १० | ९.सहाय्यक भांडारपाल | १ | १०. विभागीय लेखापाल | १ | ११. प्रथम लिपीक | १ | १२. वरिष्ठ लिपीक | ८ | १३.कनिष्ठ लिपीक/टंकलेखक/संगणक | २१ | १४.वाहन चालक | ६ | १५.शिपाई | २४ | १६.चौकीदार | ९ | १७ दप्तरी | १ | १८ मिस्त्री | ३ | १९ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | - |
| १. कार्यकारी अभियंता (स्था)      | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| २. उप अभियंता (स्था)             | २                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ३.उप अभियंता (यां)               | ०                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ४.सहा. अभियंता श्रेणी-२ (स्था)   | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ५. कनिष्ठ अभियंता (स्था)         | १९                                      |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ६.कनिष्ठ अभियंता (यां)           | २                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ७.सहाय्यक आरेखक                  | ३                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ८.अनुरेखक                        | १०                                      |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ९.सहाय्यक भांडारपाल              | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १०. विभागीय लेखापाल              | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ११. प्रथम लिपीक                  | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १२. वरिष्ठ लिपीक                 | ८                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १३.कनिष्ठ लिपीक/टंकलेखक/संगणक    | २१                                      |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १४.वाहन चालक                     | ६                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १५.शिपाई                         | २४                                      |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १६.चौकीदार                       | ९                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १७ दप्तरी                        | १                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १८ मिस्त्री                      | ३                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १९ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | -                                       |   |   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ९.                               | कार्ये                                  | : | -- विकास विभागाप्रमाणे--  |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| १०.                              | कामाचे विस्तृत स्वरूप                   | : | -- विकास विभागाप्रमाणे--  |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |
| ११.                              | मालमत्तेचा तपशील                        | : | निरंक   |                             |   |                      |   |                    |   |                                |   |                          |    |                        |   |                 |   |           |    |                     |   |                     |   |                 |   |                  |   |                               |    |              |   |          |    |            |   |           |   |             |   |                                  |   |

|     |   |   |  |
|-----|---|---|--|
| १२. | उपलब्ध सेवा                                 | : | कोणतीही विशिष्ट सेवा पुरविली जात नाही.<br>संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल :- १ विभागीय कार्यालय व अंतर्गत ४ उप विभागीय कार्यालये |
| १३. | कार्यालयीन दुरध्वनी                         | : | क्र. २६१२६३५६  |
| १४. | कार्यालयीन कामकाजाची वेळ                    | : | सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वा.   |
| १५. | साप्ताहिक सुट्टी                            | : | <b>-- विकास विभागाप्रमाणे--</b>  |
|     | <b>म.जी.प्रा.बांधकाम विभाग,<br/>सातारा.</b> |   |  |

कार्यालयाचे नांव :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली

पत्ता :- द.शिवाजीनगर, जलभवन, सांगली ४१६४१६

कार्यालय प्रमुख :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई

कार्यक्षेत्र :- सांगली जिल्हा भौगोलिक :- सांगली जिल्हा कार्यानुरूप :-

विशिष्ट कार्य :- पाणी पुरवठा व जलनिःसारण व मलनिःसारण योजना तयार करणे.  
अंमलबजावणी करणे व जनतेला शुध्द पाणी पुरवठा करणे.

विभागाचे ध्येयधोरण :- जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे व  
स्वच्छता कार्यक्रमाचे धोरण ठरवून अंमलबजावणी करणे.

सर्व संबंधित कर्मचारी :

| पदनाम                                    | संख्या |
|--|--------|
| अधीक्षक अभियंता(स्थापत्य)                | १      |
| कार्यकारी अभियंता(स्थापत्य)              | २      |
| कार्यकारी अभियंता (यां)                  | १      |
| उप अभियंता (स्थापत्य)                    | १२     |
| उप अभियंता (यां.)                        | १      |
| सहा.अभियंता (श्रेणी-२) (स्थापत्य)        | ४      |
| कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (स्थापत्य) | ४०     |
| कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (यांत्रिक) | ५      |
| पदनाम                                    | संख्या |
| सहा.लेखा अधिकारी/ मु.लेखापाल             | १      |
| विभागीय लेखापाल                          | २      |

|                                    |     |
|------------------------------------|-----|
| उप लेखापाल                         | २   |
| अधीक्षक                            | १   |
| प्रथम लिपीक                        | २   |
| वरिष्ठ लिपीक                       | १५  |
| कनिष्ठ लिपीक/ टंकलेखक/संगणक        | ४३  |
| निम्नश्रेणी लघुलेखक                | १   |
| आरेखक                              | २   |
| सहाय्यक आरेखक                      | १४  |
| अनुरेखक                            | १३  |
| भांडारपाल                          | २   |
| वाहनचालक (नियमित -२ + कालेलकर ७ )  | ९   |
| दप्तरी                             | ३   |
| स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक      | ९   |
| नाईक                               | ०   |
| बाईंडर                             | ०   |
| शिपाई                              | २६  |
| चौकीदार (नियमित -४ + कालेलकर ८ )   | १२  |
| फेरोप्रिंटर (लोहमुद्रक/चक्रमुद्रक) | ०   |
| संगणक प्रोग्रामर.                  | ०   |
| पंपचालक                            | १४  |
| कारकून                             | ७   |
| मेस्त्री                           | ३   |
| गाळणी चालक                         | १   |
| गाळणी परिचर                        | १   |
| मुकादम                             | २२  |
| मजूर                               | १५१ |

## कार्ये व कामाचे विस्तृत स्वरूप :-

### १. कर्तव्ये व कार्ये पुढील प्रमाणे असतील :-

|        |   |
|--------|---|
| अ)     | पाणी पुरवठ्याच्या आणि जलनिःसारण व मलप्रवाह विल्हेवाट यांच्या योजना तयार करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, त्यांना चालना देणे   |
| ब)     | स्थानिक संस्था यांना व विनंती केल्यास खाजगी संस्था व व्यक्ती यांना देखील पाणी पुरवठा व जलनिःसारण यांच्या संबंधात सर्व आवश्यक सेवा पुरविणे.  |
| क)     | राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे पाणी पुरवठा, जलनिःसारण व गटार व्यवस्था यासाठी सांगली जिल्ह्यातील योजनांचा मसुदा तयार करणे.  |
| ड)     | (प्राधिकरणाच्या) व ज्यांनी (प्राधिकरणाशी) करार केला आहे अशा स्थानिक संस्थांच्या क्षेत्रातील पाणी पुरवठा व जलनिःसारण त्यांचे प्रशुल्क, कर, फी व आकार यांचा आढावा घेऊन त्यावर सल्ला देणे.   |
| ई)     | साधनसामग्रीच्या आवश्यकतांचा अंदाज करणे व त्यांच्या प्रमाणाची व वापरांची व्यवस्था करणे.  |
| ग)     | (प्राधिकरणाच्या) व ज्यांनी (प्राधिकरणाशी) करार केला आहे अशा स्थानिक संस्थांच्या पाणी पुरवठ्याच्या व जलनिःसारणाच्या तांत्रिक, वित्तीय, आर्थिक व इतर बाजूंचा वार्षिक आढावा घेणे.  |
| ह)     | सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या व जलनिःसारण तांत्रिक, वित्तीय, आर्थिक व इतर समयोचित बाजूंचा आढावा घेण्यासाठी व त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सोय सुरु करणे व ती चालू ठेवणे.   |
| (आय)   | राज्य शासनाकडून निर्देश देण्यांत आल्यास व निर्देश देण्यांत येईल तेव्हा, राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यांत येईल अशा अटीवर व शर्तीवर आणि अशा मुदतीकरिता कोणत्याही जलदाय व्यवस्था व जलनिःसारण प्रवर्तित करणे, चालविणे व त्याचे परिरक्षण करणे. |
| (जे)   | सांगली जिल्हातील पाणी पुरवठा व जलनिःसारण, सेवा यांच्या संबंधातील मनुष्यबळ व प्रशिक्षण यांची किती आवश्यकता आहे; यांचा अंदाज घेणे;  |
| (के)   | (प्राधिकरणाची) कर्तव्ये व कार्ये कार्यक्षमरित्या पार पाडता येण्यासाठी उपयोजित संशोधन करणे.  |
| (ल)    | राज्य शासनाकडून वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यांत येईल त्याप्रमाणे महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी सेवा यांच्याकडून पार पाडण्यात येत असतील अशी कर्तव्ये व कार्ये पार पाडणे.  |
| (म)    | या अधिनियमाच्या इतर तरतुदीन्वये (प्राधिकरणाला) नेमून दिले असतील अशी किंवा राज्य शासनाकडून त्यांच्याकडे सोपविण्यांत येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे व कार्ये करणे.  |
| २. (१) | या अधिनियमाच्या इतर तरतुदीस अधीन राहून (प्राधिकरणास) या अधिनियमाखालील त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी व कार्ये करण्यासाठी आवश्यकता किंवा इष्ट असेल अशी कोणतीही गोष्ट करण्याचा अधिकार असेल.   |

**(२) पूर्ववर्ती तरतुदीच्या सर्वसाधारणतेत बाधा न येऊ देता, अशा अधिकारामध्ये:-**

|      |  |
|------|--|
| अ)   | पाणी पुरवठा व जलनिःसारण यांच्या सर्व सोयीची मग त्या कोणाकडूनही चालविण्यांत येत असोत, तपासणी करणे.  |
| ब)   | कोणतीही स्थानिक संस्था व चालक अभिकरण (ऑपरेटिंग एजन्सी) यांच्याकडून (प्राधिकरणास) आवश्यक वाटेल अशी नियतकालिक किंवा विनिर्दिष्ट माहिती मिळविणे.  |
| ड)   | पाणी पुरवठा व जलनिःसारण यांच्यासाठी योजना तयार करून त्या पार पाडणे.  |
| फ)   | या अधिनियमाखालील, आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी व कार्ये करण्यासाठी (प्राधिकरणास) आवश्यक वाटेल त्याप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीशी किंवा व्यक्तीशी संविदा किंवा करार करणे.  |
| ग)   | दरवर्षी स्वतःचा अर्थसंकल्प अंगीकारणे.  |
| आय   | आपल्या अधिकारितेतील क्षेत्रातील लोकांसाठी आरोग्यप्रद पाण्याची व जेथे शक्य असेल तेथे कार्यक्षम जलनिःसारण सेवेची तरतूद करता येईल अशा प्रकारे आपल्या सर्व कामाचे व्यवस्थापन करणे.   |
| ज)   | कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पाणीपुरवठ्याची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक अशा इतर उपाययोजना करणे.   |
| के)  | जमीन व इतर मालमत्ता संपादन करणे, त्यांचा कब्जा घेणे व त्या धारण करणे आणि कोणताही महामार्ग, रस्ता किंवा जागा यामधून, त्यांना आडवा छेद देऊन त्यावरून किंवा त्याखाली किंवा मालकास किंवा भोगवटादाराने वाजवी लेखी नोटीस दिल्यानंतर कोणतीही इमारत किंवा जमीन यात त्यामधून, त्यावरून किंवा त्याखालून जलदाय व्यवस्थाविषयक व जलनिःसारणविषयक कामे पार पाडणे. |
| ल)   | कोणत्याही नैसर्गिक मार्गातून पाणी काढणे व सांडपाण्याची विल्हेवाट लावणे.  |
| न)   | पाणी पुरवठा व जलनिःसारण योजना किंवा इतर कोणत्याही स्वच्छता सुधारणा योजना यासाठी राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक संस्था यांच्याकडून अनुदाने स्वीकारणे :   |
| र)   | या अधिनियमाखाली आपली कर्तव्ये पार पाडण्यास व कार्ये करण्यास (प्राधिकरणांस) आवश्यक वाटेल असा खर्च करणे.   |
| स)   | या अधिनियमाच्या इतर तरतुदी अन्वये (प्राधिकरणास) प्रदान करण्यात आले असतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे .  |
| ३.१) | अशा कोणत्याही निर्देशामुळे कोणत्याही स्थानिक संस्थेला तिच्यावर अन्याय झाला असे वाटले असेल किंवा त्या निर्देशाचे अनुपालन करण्यात तिला कोणतीही अडचण अनुभवास येत असेल अशा प्रकरणी ती अशी बाब राज्य शासनाकडे पाठवील व त्यावरील राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल.  |
| (२)  | (प्राधिकरणास) या अधिनियमाखाली स्वतःच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी कार्ये करण्यासाठी त्याला आवश्यक असेल असे कोणतेही विवरण, लेखा विवरणपत्र, अहवाल आकडेवारी किंवा इतर माहिती, कोणत्याही स्थानिक संस्था किंवा इतर  |



|     |  |
|-----|--|
|     | संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडून मागविण्याचा अधिकार असेल आणि अशी माहिती पुरविणे हे अशा संस्थेवर किंवा व्यक्तींवर बंधनकारक असेल.  |
| (३) | (प्राधिकरणास) कलम १४, खंड (अ) अन्वये जिची अंमलबजावणी किंवा पुढील अंमलबजावणी हाती घेण्यांत आली आहे. अशा कोणत्याही योजनेच्या किंवा बांधकामाच्या खर्चात कलम १५, पोट-कलम (२) च्या खंड (ई) अन्वये ते निश्चित करील असा, विहित करण्यांत येईत त्या मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही अशा दराने पर्यवेक्षण व टक्केवारी खर्च अंतर्भूत करता येईल. |

### मालमत्तेचा तपशिल :

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या व ज्यांच्या ७/१२ च्या उताऱ्यावर प्राधिकरणाचे नांव किंवा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट असे लागलेले आहे. अशा जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

| अ. क्र.            | मोकळी जागा ज्यावर B.O.T. प्रस्तावित आहे ती जागा ज्या विभागात येते त्या विभागाचे नांव | प्रस्तावित मोकळ्या जागेचे एकूण क्षेत्रफळ व कच्चा नकाशा | प्रस्तावित मोकळ्या जागेस B.O.T. तत्वासंदर्भात व्यावसायिक मुल्य आहे किंवा नाही | प्रस्तावित मोकळ्या जागेच्या ७/१२ उताऱ्यावर कोणाचे नांव आहे |
|--------------------|--|--|---|--|
| १                  | २  | ३  | ४   | ५  |
| -----नि रं क ----- |  |  |   |  |

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा :-

- अ) मंडळ कार्यालय ,सांगली दूरध्वनी क्र. २३०४९५१ (निवास)  
कार्यकारी अभियंता (यां) २३२२४४४१ (का.)  
२३७५५५० (ई-मेल)  
२३२२४४९ (फॅक्स)
- ब) बांधकाम विभाग,सांगली २३२२८८४ (का.)  
बांध. उप विभाग, विटा २७२३७९ (का.)  
बांध. उप विभाग, जत २४६३४८ (का.)  
बांध. उप विभाग, सांगली २३२४७२४ (का.)  
स्वच्छता उप विभाग,सांगली २३२६६९३ (का.)

|                                    |               |
|------------------------------------|---------------|
| क) बांधकाम विभाग, तासगांव (सांगली) | २३२९६६० (का.) |
| बांध. उप विभाग, तासगांव            | २५००४४ (का)   |
| बांध. उप विभाग, शिराळा             | २७२९५५ (का.)  |
| स्वच्छता उप विभाग, मिरज            | २२२२६६९ (का.) |

कार्यालयीन कामकाजाची वेळ :-

सर्व कार्यालये : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत  
साप्ताहिक सुट्टी :- रविवार, दुसरा व चौथा शनिवार.

### कोल्हापूर जिल्हा

शासकीय विभागाचे नांव : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.

कार्यक्षेत्र : कोल्हापूर  
भौगोलिक : कोल्हापूर  
कार्यानुरूप : कोल्हापूर

विशिष्ट कार्ये : ग्रामीण व शहरी नळ पाणी पुरवठा व मलनिःसारण कामे.

विभागाचे ध्येय / धोरण : पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करणे.

धोरण : वरील प्रमाणे.

सर्व संबंधीत कर्मचारी : तांत्रिक / लेखा / आस्थापना.

कार्य : बृहत आराखडयानुसार नागरी/ग्रामीण पा.पु. योजना/ मलनिःसारण : योजना संबंधता कार्यवाही करणे.

**कामाचे विस्तृत स्वरूप :** नळ पाणी पुरवठा / मलनिःसारण योजना संबंधात कार्यवाही करणे. सदर नपापु योजना/मलनिःसारण योजनांचे सर्वेक्षण करून त्यांची सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे तयार करणे, तसेच सदर अंदाजपत्रके व आराखडयांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेनंतर सत्वर निविदा विषयक कार्यवाही पूर्ण करून निविदा निश्चितीनंतर योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करून संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेस हस्तांतरीत करणे.

- मालमत्तेचा तपशील** १) ताराराणी चौक येथे मजीप्रा ची स्वतःच्या मालकीची इमारत व विश्रामगृह  
 २) कोल्हापूर राजारामपुरी पाण्याच्या टाकीजवळ अधिका-यांची निवासस्थाने.  
 ३) पोवई नाका, सातारा येथे सातारा विभागीय कार्यालयाची स्वतःची इमारत व निवासस्थान  
**उपलब्ध सेवा** : नळ पाणी पुरवठा / मलनिःसारण योजना कार्यान्वित करणे.  
**संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील** : सोबत जोडला आहे.

**: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र.२-कोल्हापूर**  
 : कार्यालयीन (०२३१)२५३७०१९

**: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग - कराड**  
 : कार्यालय २२२३७० (फॅक्स) २२९९४६

**साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा** : दुसरा व चौथा शनिवार व रविवार.  
 : तसेच दूरध्वनी/फॅक्स सेवा सदैव उपलब्ध : असते.

### सोलापूर जिल्हा

#### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग , सोलापूर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग सोलापूर या कार्यालयातील कामे कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नांव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सोलापूर, २३२ मोदीखाना सोलापूर

पत्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग सोलापूर, २३२ मोदीखाना सोलापूर

कार्यालय प्रमुख :- श्रीमती एम. एम. पंलाडे कार्यकारी अभियंता

शासकिय विभागाचे नांव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग सोलापूर, २३२ मोदीखाना सोलापूर

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई

कार्यक्षेत्र सोलापूर शहर उत्तर , दक्षिण, अक्कलकोट, बार्शी, माढा, करमाळा भौगोलीक पश्चिम महाराष्ट्र  
 कार्यक्षेत्र - सोलापूर पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर,  
 सांगोला, माळशिरस, मोहोळ.  
 भौगोलीक - पश्चिम महाराष्ट्र

कार्यानुरूप :- पाणी पुरवठा व जलनिःस्सारण

विशिष्ट कार्ये :- नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजना व जलनिःस्सारण योजना विभागाचे घ्येय / धोरण

धारण :- वरीलप्रमाणे

सर्व संबंधित कर्मचारी एकूण कर्मचारी - २७५

कार्य :- पाणी पुरवठा योजना व जलनिःस्सारण

कामाचे विस्तृत स्वरूप :- योजनांचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके, प्रत्यक्ष योजना कार्यान्वित करणे, देखभाल दुरूस्ती  
 आवश्यकतेप्रमाणे

मालमत्तेचा तपशील :- --

उपलब्ध सेवा :- पाणी पुरवठा योजना विषयक सल्ला, सर्वेक्षण, योजना राबविणे, मागणीनुसार

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :- -

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा दूरध्वनी - ०२१७ -२३१२७५३ वेळ सकाळी १०.०० ते १७.४५ वाजेपर्यंत

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- रवीवार, दुसरा व चवथा शनिवार व शासकीय सुट्ट्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सोलापूर येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील.

| अ.क्र. | पदनाम                | कर्तव्ये   | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार     | अभिप्राय |
|--------|----------------------|--|---|----------|
| १      | कार्यकारी अभियंता    | १. कार्यालय प्रमुख्य म्हणून कामकाज पाहणे   | महा. नागरी सेवा १९७९ व महाराष्ट्र शासन प्रचलित नियमानुसार |          |
|        |                      | २. सर्व शाखेतील संचिकांवर निर्णय घेणे  |   |          |
|        |                      | ३. मंडळ कार्यालयास अहवाल सादर करणे   |   |          |
|        |                      | ४. अधिपत्याखालील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे  |   |          |
|        |                      | ५. निरनिराळ्या पाणी पुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करणे   |   |          |
| २      | उप कार्यकारी अभियंता | १. विभागीय कार्यालयातील पगार बिले, इतर देयके यांना मंजूरी देवून कार्यवाही करणे. (कार्यकारी अभियंता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार) |   |          |
|        |                      | २. तांत्रिक शाखेसंबंधीत सर्व विषयांसंबंधी सहा. अभियंता व शाखा अभियंता यांचे सहाकार्याने काम पाहणे.                                 |   |          |
|        |                      | ३. निरनिराळ्या सभांसाठी आवश्यक कागदपत्र एकत्र करून अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना देणे.                                   |   |          |
| ३.     | प्रमुख लिपीक         | १. आस्थापना शाखेतील सर्व पत्रव्यवहार पडताळणी करून सादर करणे.   |   |          |
|        |                      | २. विभागीय कार्यालय अंतर्गत प्रशासकीय अंमलबजावणी करणे.   |   |          |
|        |                      | ३. सर्व शाखांचा पत्रव्यवहार व प्रकरणे बाबत लक्ष देणे. कार्यकारी अभियंता यांचे सूचनाप्रमाणे कामकाज पाहणे.                           |   |          |
| ४.     | तांत्रिक शाखा        | १. सहा. अभि.-१- जनरल पत्रव्यवहार, ग्रामीण व नागरी व इतर तांत्रिक आवश्यक पत्रव्यवहार  |   |          |

|  |  |  |  |  |
|--|--|--|--|--|
|  |  | <p>२. सहा. अभि-२- सांगोला पत्रव्यवहार</p> <p>३. सहा. अभि-३- अकलूज, मंगळवेढा, उत्तर सोलापूर पत्रव्यवहार</p> <p>४. शाखा अभि-४- पंढरपूर, मोहोळ पत्रव्यवहार</p> <p>५. शाखा अभि-५-उप कार्यकारी अभियंता व करमाळा पत्रव्यवहार</p> <p>६. शाखा अभि-६-बाशी, कुर्डूवाडी पत्रव्यवहार</p> |  |  |
|--|--|--|--|--|

|    |           |   |  |  |
|----|-----------|---|--|--|
| ५. | रेखा शाखा | <p>सहाय्यक आरेखक</p> <p>रेखा शाखा संबंधीत पत्रव्यवहार, मासिक, त्रैमासिक, वार्षिक अहवाल उपविभागीय कार्यालया कडून उपलब्ध झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांचेकडून एकत्र करून सादर करण्याची व्यवस्था करणे. मा. कार्यकारी अभियंता यांचे सूचनानुसार कार्यवाही करणे. रेखा शाखेमध्ये आलेल्या संबंधित सर्व पत्रव्यवहार पहाणे. चित्रशाखेद्वारे जाणारे सर्व अहवाले जास्तीत जास्त संगणकावर करून पाठविण्याचा प्रयत्न करणे. मासिक प्रगती अहवाल/ इतर अहवाल संगणकाद्वारे करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. वेळोवेळी होणाऱ्या मिटींग व सेमिनार करीता लागणाऱ्या अहवाल व बुकलेट तयार करण्यास मदत करणे.</p> <p><b>अनुरेखक</b></p> <p>रेखा शाखेमधील आलेल्या संबंधित मासिक प्रगती अहवाल पाठविणे व नोटीस बोर्डावर सभा लिहिणे. इतर रेखा शाखेतील कामे करणे व सहाय्यक आरेखक यांना मदत करणे. ड्रॉईंग व ट्रेसिंगचे काम करणे. अमोनिया प्रिंट काढणे व इतर नकाशे संबंधीची कामे.</p> |  |  |
| ६. | लेखा शाखा | <p>७. विभागीय लेखापाल</p> <p>८. लेखा शाखेशी संबंधित सर्व पत्रव्यवहार</p> <p>९. लेखा-१</p> <p>१०. कॅशबुक, मासिक लेखा</p> <p>११. लेखा-२</p> <p>१२. उपविभाग पंढरपूर निविदा व त्यासंबंधिचे लेखापरिक्षण व इतर संबंधित सर्व पत्रव्यवहार व त्याबाबतच्या नोंदवह्या</p> <p>१३. लेखा-३</p> <p>१४. उपविभाग अकलूज तालुके व लेखापरिक्षण व इतर संबंधित सर्व पत्रव्यवहार व त्याबाबतच्या नोंदवह्या</p> <p>१५. लेखा-४</p> <p>१६. सर्व मुदत ठेवी व त्या संबंधीतील पत्रव्यवहार</p> <p>१७. लेखा-५</p> <p>१८. लेखा तयार करणे व लेखा परिक्षण व नोंदवह्या मंगळवेढा DPAP पत्रव्यवहार.</p> <p>१९. लेखा-६</p> <p>२०. उपविभाग क्र.३ चे लेखा परिक्षण व संबंधीत पत्रव्यवहार व बंद झालेल्या कार्यालयाचे निविदा</p> <p>२१. लेखा-७</p> <p>२२. उपविभाग, करमाळा चे लेखा परिक्षण व त्या</p>  |  |  |

|  |  |  |  |  |
|--|--|--|--|--|
|  |  | <p>संबंधीचे पत्रव्यवहार व नोंदवह्या शिवाय अंतर्गत लेखा परिक्षणबाबतचा सर्व पत्रव्यवहार शेरे पूर्तता इ.</p> <p>२३. लेखा-८/९</p> <p>२४. शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सांगोला देखभाल दुरुस्ती बाबत संबंधीत पत्रव्यवहार व नोंदवह्या तसेच अक्कलकोट व उत्तर सोलापूर संबंधीत पत्रव्यवहार व नोंदवह्या</p> <p>२५.</p> <p>२६. लेखा-१०</p> <p>२७. बार्शी कुर्डूवाडी लेखा परिक्षण पत्रव्यवहार व नोंदवह्या A.G.Audit para.</p> <p>२८.</p> <p>२९. लेखा - ११</p> <p>३०. सद्यस्थितीतील कामकाज DPAP</p> |  |  |
|--|--|--|--|--|



|   |          |  |  |  |
|---|----------|--|--|--|
| ७ | आस्थापना | <p>आस्था-१<br/>वर्ग १,२,३ चे गोपनीय अहवाल व पत्रव्यवहार व इतर माहिती</p> <p>आस्था-२<br/>वर्ग ४ चे गोपनीय अहवाल व पत्रव्यवहार व इतर माहिती</p> <p>आस्था-३<br/>नियमित आस्थापनेवरील वर्ग ३ व ४ चे मूळ सेवा पुस्तके व सेवानिवृत्तीचे कागदपत्रे, पत्रव्यवहार व नोंदवह्या</p> <p>आस्था-४<br/>नियमित आस्थापनेवरील वर्ग ३ व ४ चे मूळ सेवा पुस्तके व सेवानिवृत्तीचे कागदपत्रे, पत्रव्यवहार व नोंदवह्या</p> <p>आस्था-५<br/>रुपांतरीत आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मुळ सेवा पुस्तके व सेवानिवृत्ती कागदपत्रे, पत्रव्यवहार व नोंदवह्या</p> <p>आस्था-६<br/>वर्ग १,२,३ चे प्रवास भत्ते देयके पडताळणी व त्यासंबंधीत पत्रव्यवहार</p> <p>आस्था-७<br/>अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन देयके व त्या संबंधित पत्रव्यवहार</p> <p>आस्था-८<br/>वर्ग -३ चे भविष्य निर्वाह निधी संपूर्ण पत्रव्यवहार</p> <p>आस्था-९<br/>वर्ग - ४ चे भविष्य निर्वाह निधी संपूर्ण पत्रव्यवहार</p> <p>आस्था-१०<br/>सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय देयका बाबत पडताळणी व पत्रव्यवहार</p> |  |  |
|---|----------|--|--|--|

|  |   |  |  |
|--|---|--|--|
|  | <p>आस्था-११<br/>अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन देयके व त्या संबंधित पत्रव्यवहार</p> <p>आस्था-१२<br/>घरबांधणी, मोटार सायकल, उत्सव अग्रिम याबाबतचा सर्व पत्रव्यवहार व त्या संबंधीच्या नोंदवह्या तसेच आयकर व व्यवसाय कर, गट विमा योजनेचे मास्टर पॉलिसी अंतिम प्रधान मंजूर करणे.<br/>आस्थापना बाबतचे अंदाजपत्रक सादर करणे.</p> <p>आस्था-१३<br/>व्यवसायीक सर्व कोर्ट पत्रव्यवहार</p> <p>आस्था-१४<br/>प्रशिक्षण केंद्रासंबंधीतील सर्व पत्रव्यवहार व किरकोळ रजा नोंदवह्या</p> <p>आस्था-१५<br/>आवक नोंद वही आलेली सर्व पत्रे आवक नोंदवहीत नोंद करणे.</p> <p>आस्था-१६<br/>जावक नोंद वही जावक पत्रव्यवहार नोंद वहीत नोंद घेणे, तसेच अ व ब रजिस्टर व्यवस्थितरित्या नोंद करणे.</p> <p>आस्था-१७<br/>अधिकारी व कर्मचारी यांच्या जात पडताळणी बाबतचे सर्व पत्रव्यवहार व विवरण पत्रे.</p> <p>आस्था-१८<br/>माहितीचा अधिकारी व त्याबाबतचे विवरणपत्र</p> |  |  |
|--|---|--|--|

|     |             |  |  |  |
|-----|-------------|--|--|--|
| ८   | संगणक       | <p><b>मासिक पगार पत्रके तयार करणे व त्यासंबंधीतील सर्व पत्रव्यवहार</b><br/> मासिक लेखा तयार करणे, व त्यासंबंधीतील सर्व पत्रव्यवहार रेखा शाखेतील सर्व अहवाल संगणकावर तयार करणे त्यासंबंधीतील पत्रव्यवहार आस्थापना शाखेतील सर्व अहवाल संगणकावर तयार करणे व त्यासंबंधीतील पत्रव्यवहार तांत्रिक शाखेसंबंधीतील सर्व पत्रव्यवहार यांत्रिक शाखेसंबंधीतील सर्व पत्रव्यवहार तसेच कार्यालयीन आदेश, परिपत्रके व इत्यादी</p> |  |  |
| ९.  | भांडार शाखा | <p>भांडारपाल<br/> विभागीय व उपविभागीय स्तरावर असणाऱ्या भांडाराचे नियंत्रण व त्याबाबतचे सर्व पत्रव्यवहार व अंदाजपत्रके वगैरे कार्यालयीन कामे, तसेच कर्मचाऱ्यांना लागणारे गणवेश, छत्र्या, लेखन सामुग्री, वाहन, दुरध्वनी, निवासस्थाने हत्यारे व संयत्रे याबाबतचा पत्रव्यवहार<br/> सहाय्यक भांडारपाल<br/> भांडारपाल यांना त्यांच्या कामकाजात मदत करणे. पत्रव्यवहार व इत्यादी.</p>                                    |  |  |
| १०. |             | फौजदारी - <b>निरंक</b>   |  |  |
| ११. |             | अर्धन्यायीक - <b>निरंक</b>   |  |  |



मुख्य अभियंता म.जी.प्रा. पुणे विभाग पुणे प्रारूप तक्ता

|                     |                          |                |
|---------------------|--------------------------|----------------|
| मुख्य अभियंता       |                          |                |
| कार्यकारी अभियंता   |                          |                |
| उप अभियंता (१)      |                          | उप अभियंता (२) |
| तांत्रिक शाखा       | विशेष अधीक्षक            | रेखाशाखा       |
| शाखा अभियंता (स्था) | प्रथम लिपिक              | आरेखक          |
| शाखा अभियंता (यां)  | वरिष्ठ लिपिक             | अनुरेखक        |
|                     | कनिष्ठ लिपिक             |                |
|                     | वाहन चालक                |                |
|                     | <b>वर्ग - ४ कर्मचारी</b> |                |
|                     | दफ्तरी                   |                |
|                     | शिपाई                    |                |
|                     | चौकीदार                  |                |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे  
प्रारूप तक्ता.

अधीक्षक अभियंता तथा जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी पुणे



कार्यकारी अभियंता (यो)



|              |              |         |
|--------------|--------------|---------|
| सहा.अधी.अभि. | सहा.अधी.अभि. | अधीक्षक |
|--------------|--------------|---------|



| तांत्रिक/ यांत्रिकी<br>शाखा          | रेखा शाखा | लेखाशाखा        | आस्थापना            | भांडार<br>शाखा    | लेखा<br>संक लन       |
|--------------------------------------|-----------|-----------------|---------------------|-------------------|----------------------|
| सहा.अभि.श्रे-१                       | आरेखक     | विभागीय लेखापाल | नि.श्रे.<br>लघुलेखक | भांडार<br>अधीक्षक | सहा. लेखा<br>अधिकारी |
| सहा.अभि.श्रे-२                       | सह आरेखक  | वरिष्ठ लिपीक    | वरिष्ठ लिपीक        | सहा.<br>भांडारपाल | उपलेखापा<br>ल        |
| शाखा अभियंता<br>स्थापत्य / यांत्रिकी | अनुरेखक   | कनिष्ठ लिपिक    | कनिष्ठ<br>लिपीक     | वरिष्ठ<br>लिपिक   | वरिष्ठ<br>लिपिक      |
|                                      |           |                 | टंकलेखक             |                   |                      |
|                                      |           |                 | शिपाई               |                   |                      |
|                                      |           |                 | चौकीदार             |                   |                      |
|                                      |           |                 | दफ्तरी              |                   |                      |

कार्यकारी अभियंता म.जी. प्रा. विकास विभाग पुणे



उपकार्यकारी अभियंता



|                         |                             |             |
|-------------------------|-----------------------------|-------------|
| उपकार्यकारी अभियंता (१) | उपकार्यकारी अभियंता यां (१) | प्रथम लिपिक |
|-------------------------|-----------------------------|-------------|



| तांत्रिक/ यांत्रिकी शाखा             | रेखा शाखा | लेखाशाखा        | आस्थापना     | भांडार शाखा    |
|--------------------------------------|-----------|-----------------|--------------|----------------|
| सहा. अभियंता                         | सहा आरेखक | विभागीय लेखापाल | वरिष्ठ लिपीक | सहा. भांडारपाल |
| शाखा अभियंता<br>स्थापत्य / यांत्रिकी | अनुरेखक   | वरिष्ठ लिपीक    | कनिष्ठ लिपीक | कनिष्ठ लिपिक   |
|                                      |           | कनिष्ठ लिपिक    | टंकलेखक      |                |
|                                      |           |                 | शिपाई        |                |
|                                      |           |                 | चौकीदार      |                |
|                                      |           |                 | दप्तरी       |                |
|                                      |           |                 | कारकुन       |                |

**कार्यकारी अभियंता म.जी. प्रा. बांधकाम विभाग पुणे**



| उपकार्यकारी अभियंता (१)  |           | उपकार्यकारी अभियंता यां (१) |          | प्रथम लिपिक |
|--------------------------|-----------|-----------------------------|----------|-------------|
| तांत्रिक/ यांत्रिकी शाखा | रेखा शाखा | लेखाशाखा                    | आस्थापना | भांडार शाखा |



|                                      |           |                 |              |                |
|--------------------------------------|-----------|-----------------|--------------|----------------|
| सहा. अभियंता                         | सहा आरेखक | विभागीय लेखापाल | वरिष्ठ लिपीक | सहा. भांडारपाल |
| शाखा अभियंता<br>स्थापत्य / यांत्रिकी | अनुरेखक   | वरिष्ठ लिपीक    | कनिष्ठ लिपीक | कनिष्ठ लिपिक   |
|                                      |           | कनिष्ठ लिपिक    | टंकलेखक      |                |
|                                      |           |                 | शिपाई        |                |
|                                      |           |                 | चौकीदार      |                |
|                                      |           |                 | दप्तरी       |                |
|                                      |           |                 | कारकुन       |                |



## कार्यकारी अभियंता म.जी. प्रा. बांधकाम विभाग सातारा



| उपकार्यकारी अभियंता (१)  |           | उपकार्यकारी अभियंता यां (१) |          | प्रथम लिपिक |
|--------------------------|-----------|-----------------------------|----------|-------------|
| तांत्रिक/ यांत्रिकी शाखा | रेखा शाखा | लेखाशाखा                    | आस्थापना | भांडार शाखा |



|   |           |                 |              |                |
|---|-----------|-----------------|--------------|----------------|
| सहा. अभियंता  | सहा आरेखक | विभागीय लेखापाल | वरिष्ठ लिपीक | सहा. भांडारपाल |
| शाखा अभियंता<br>स्थापत्य / यांत्रिकी                    | अनुरेखक   | वरिष्ठ लिपीक    | कनिष्ठ लिपीक | कनिष्ठ लिपिक   |
|   |           | कनिष्ठ लिपिक    | टंकलेखक      |                |
|   |           |                 | शिपाई        |                |
|   |           |                 | चौकीदार      |                |
|   |           |                 | दफ्तरी       |                |
|   |           |                 | कारकुन       |                |
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम मंडळ, सांगली.</b>  |           |                 |              |                |
| ▽   |           |                 |              |                |
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सांगली.</b> |           |                 |              |                |



|                              |                            |                               |                                  |                                |
|------------------------------|----------------------------|-------------------------------|----------------------------------|--------------------------------|
| मजीप्रा बांध<br>उप वि सांगली | मजीप्रा बांध<br>उप वि विटा | मजीप्रा बांध<br>उप वि तासगांव | मजीप्रा स्वच्छता<br>उप वि सांगली | मजीप्रा स्वच्छता<br>उप वि मिरज |
|------------------------------|----------------------------|-------------------------------|----------------------------------|--------------------------------|



कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

|                                   |  |  |   |  |
|-----------------------------------|--|--|---|--|
| ता.मिरज<br>ग्रामीण नपापु<br>योजना | ता.खानापूर व<br>आटपाडी<br>ग्रामीण नपापु<br>योजना | १) ता. तासगांव<br>ग्रामीण नपापु<br>योजना<br>ता.वाळवा,<br>२) शिराळा<br>ग्रामीण नपापु<br>योजना | ता.मिरज<br>नागरी नपापु<br>सांगली महापालीका<br>योजना | ता. मिरज<br>नागरी नपापु योजना<br>व ता.क. महाकाळ<br>ग्रामीण नपापु योजना |
|-----------------------------------|--|--|---|--|

जिल्हा-कोल्हापूर



महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम

↓  
विभाग क्र.१-कोल्हापूर

↓  
विभाग क्र.२-कोल्हापूर

↓  
विभाग कराड




उप विभागीय कार्यालये

↓  
१) उप विभाग क्र.१-कोल्हापूर  
२) उप विभाग क्र.१-इचलकरंजी  
३) उप विभाग क्र.२-इचलकरंजी  
४) उप विभाग-गडहिंग्लज

↓  
१) उप विभाग क्र.२-कोल्हापूर  
२) उप विभाग क्र.३-कोल्हापूर  
३) उप विभाग क्र.५-कोल्हापूर  
४) उप विभाग क्र.६-कोल्हापूर


↓  
१) उप विभाग क्र.१-कराड  
२) उप विभाग क्र.२-कराड  
३) उप विभाग वडूज  
४) उप विभाग-फलटण

विभागीय कार्यालयाची रचना  
कार्यकारी अभियंता




उप विभागाची रचना

उप अभियंता



## जिल्हा सोलापूर



कार्यकारी अभियंता  
म.जी.प्रा.बांधकाम विभाग , सोलापूर

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (बी) (दोन) नमुना (अ)

म.जी.प्रा. (पुणे विभाग) विभागातील

अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील

(अ)

| अ. क्र. | पदनाम         | अधिकार आर्थिक  | कोणत्या कायदा/ नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार  | अभिप्राय |
|---------|---------------|--|---|----------|
| १.      | २.            | ३.   | ४.  | ५.       |
| १.      | मुख्य अभियंता | म.जी.प्रा.अंतर्गत मुख्य अभियंता यांना निविदा स्वीकृतीबाबत असणारे अधिकार सार्व. बांधकाम प्रणाली-नुसार रु.२५० लक्ष व रु.१२५ लक्ष पर्यंत ५% अधिक्य याप्रमाणे मंजूरीचे अधिकार देण्यांत आलेले आहेत. | सदस्य सचिव,म.जी.प्रा. मुंबई यांचे परिपत्रक क्र.मजीप्रा/ सस/तांशा- १/३५०/११८१ दि.२१.५.०३.            |          |
|         |               | २. मुख्य अभियंता यांना नगर-पालिकेच्या विकास कामाच्या अंदाजपत्रकांना तांत्रिकी मंजूरी देणे बाबतचे पूर्ण अधिकार आहेत.  | सदस्य सचिव,मजीप्रा मुंबई यांचे पत्र क्र.मजीप्रा/सस/ तांशा- १/३५०/५७० दि.२८.४.०५                     |          |
|         |               | ३. मुख्य अभियंता यांना अतिरिक्त बाब रु.२५ लाख किंमतीची एक अतिरिक्त बाब अशा एकूण ४ अतिरिक्त बाबी एका निविदेसाठी मंजूरीचे अधिकार आहेत  | सदस्य सचिव,मजीप्रा मुंबई यांचे पत्र क्र.मजीप्रा/सस/ तांशा- १/३५०/२१९३ दि.९.८.०२                     |          |
|         |               | ४. मुख्य अभियंता यांना योजनेच्या कामाचे वाढीव परिमाण रु.३० लक्ष पर्यंत प्रत्येक कंत्राटासाठी / निविदेसाठी मंजूरीचे अधिकार आहेत   | सदस्य सचिव,मजीप्रा मुंबई यांचे पत्र क्र.मजीप्रा/सस/ तांशा- १/३५०/२२१२.दि.१२. ९.०२ (परिपत्रक क्र.८३) |          |

|   |   |  |   |  |
|---|---|--|---|--|
| २ | अधीक्षक अभियंता<br>म.जी.प्रा. मंडळ,<br>पुणे / सांगली/<br>कोल्हापूर/<br>सोलपूर | वित्तीय नियमावलीनुसार प्रशासकीय<br>विभागास प्रदान केलेले अधिकार :  |   |  |
|   |   | १. म.जी.प्रा.अंतर्गत अधी. अभियंता यांना<br>निविदा स्वीकृतीबाबत असणारे अधिकार<br>सार्व.बांध. प्रणालीनुसार रु.१२५ लक्ष व<br>रु.२५ लक्षपर्यंत ५% अधिक्य याप्रमाणे<br>मंजूरीचे अधिकार देण्यांत आलेले आहेत.               | सदस्य सचिव,म.जी.प्रा.<br>मुंबई यांचे परिपत्रक<br>क्र.मजीप्रा/ सस/तांशा-<br>१/३५०/११८१<br>दि.२१.५.०३.              |  |
|   |   | २. अधीक्षक अभियंता यांना मंडळ स्तरावर<br>रु.६० लाखापर्यंत नगर-पालिकेच्या विकास<br>कामाच्या अंदाजपत्रकांना तांत्रिकी मंजूरी<br>देणे बाबतचे अधिकार आहेत.   | सदस्य सचिव,मजीप्रा<br>मुंबई यांचे पत्र<br>क्र.मजीप्रा/सस/ तांशा-<br>१/३५०/५७०<br>दि.२८.४.०५                       |  |
|   |   | ३. अधीक्षक अभियंता यांना मंडळां-तर्गत<br>अतिरिक्त बाब रु.१० लाख किंमतीची एक<br>अतिरिक्त बाब अशा एकूण ५ अतिरिक्त<br>बाबी एका निविदेसाठी मंजूरीचे अधिकार<br>आहेत   | सदस्य सचिव,मजीप्रा<br>मुंबई यांचे पत्र<br>क्र.मजीप्रा/सस/ तांशा-<br>१/३५०/२१९३<br>दि.९.८.०२                       |  |
|   |   | ४.अधीक्षक अभियंता यांना मंडळ स्तरावर<br>योजनेच्या कामाचे वाढीव परिमाण रु.१०<br>लक्ष पर्यंत प्रत्येक कंत्राटासाठी / निविदेसाठी<br>मंजूरीचे अधिकार आहेत  | सदस्य सचिव,मजीप्रा<br>मुंबई यांचे पत्र<br>क्र.मजीप्रा/सस/ तांशा-<br>१/३५०/२२१२<br>दि.१२.९.०२ (परिपत्रक<br>क्र.८३) |  |
|   |   | ५)(अ) भ.नि.निधी नापरतावा अग्रीम वर्ग-<br>३ व शाखा अभि.यांना अग्रीम मंजूरीचे<br>अधिकार आहेत.<br>(ब) वर्ग-३ व शाखा अभि. यां संवर्गातील<br>कर्मचारी/ अधिकारी यांना संगणक<br>खरेदीसाठी नापरतावा अग्रीम मंजूरीचे<br>आदेश. | भ.नि.नि. १९९८ नियम<br>१६ अ व ब अन्वये<br><br>शा.नि.क्र.भनिनि-<br>२००३/प.क्र.४५-<br>२००३/१३अ मुंबई<br>दि.७.७.०४    |  |
|   |   | ६. क.अभि./शा.अभि. यांना सर्व्हेक्षण व<br>इतर कामे करण्यासाठी रोख भत्ता दरमहा<br>रु.१००/- या दराने मंजूरीचे अधिकार.   | शासन. निर्णय क्र.सार्व.<br>बांध.वि.परिपत्रक क्र.<br>संघटना-१०९४/  |  |

|  |  |  |   |  |
|--|--|--|---|--|
|  |  |  | ५९६१५/२००/सेवा-३<br>मंत्रालय, मुंबई ३२<br>दि.२१.१२.९५                                       |  |
|  |  | ७. मंडळांतर्गत वर्ग-३ कर्मचारी व शाखा अभियंता यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळल्याबद्दल विशेष वेतन मंजूर करण्याचे अधिकार | शा.नि.क्र.वित्त वि/<br>वेतन/१४९१/प्र.क्र.<br>१२८/९१/सेवा-३<br>मंत्रालय, मुंबई<br>दि.२९.३.०४ |  |
|  |  | ८. मंडळांतर्गत वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन रोखभत्ता हाताळण्याबाबत विशेष वेतन मंजूर करण्याचे अधिकार            | शा.नि.क्र.वेतन/१२९८/<br>प्र.क्र.१६/९८/ सेवा-३<br>दि.२३.१२.९८                                |  |

(ब)

| अ. क्र. | पदनाम                           | अधिकार प्रशासकीय   | कोणत्या कायदा/ नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार                         | अभिप्राय |
|---------|---------------------------------|--|--|----------|
| १.      | २.                              | ३.   | ४.   | ५.       |
| १.      | मुख्य अभियंता ,पुणे             | पुणे प्रादेशिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचे अधिकार | १) म.ना.से. नियम १९८१ (वेतन रजा)<br>२) म.ना.से. नियम १९७९ शिस्त व अपील | --       |
| २.      | अधीक्षक अभियंता ,पुणे / सांगली/ | पुणे प्रादेशिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचे अधिकार | ३) म.ना.से. नियम १९८१ (वेतन रजा)<br>४) म.ना.से. नियम १९७९ शिस्त व अपील | --       |

(क)

| अ. क्र. | पदनाम                              | अधिकारी फौजदारी | कोणत्या कायदा/ नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|------------------------------------|-----------------|--|----------|
| १.      | २.                                 | ३.              | ४.   | ५.       |
|         | मुख्य अभियंता ,<br>म.जी.प्रा. पुणे |                 | ---  | निरंक    |
|         | अधीक्षक अभियंता,<br>पुणे /सांगली   |                 |  | निरंक    |

(ड)

| अ. क्र. | पदनाम   | अधिकारी अर्धन्यायिक | कोणत्या कायदा/ नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार | अभिप्राय    |
|---------|---|---------------------|--|-------------|
| १.      | २.  | ३.                  | ४.   | ५.          |
|         | मुख्य अभियंता , पुणे                            |                     | ---  | नि रं क --- |
|         | अधीक्षक अभियंता , म.जी.प्रा. मंडळ, पुणे /सांगली |                     | ---  | नि रं क --- |



**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**  
**कलम ४(१) बी (दोन) नमुना ब**

२ - मुख्य अभियंता म.जी.प्रा. पुणे विभाग पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल..

**मुख्य अभियंता -**

- १) कार्यालय प्रमुख सर्व जबाबदारी पार पाडणे.
- २) वित्तीय, तांत्रिक, प्रशासकीय बाबींवर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नियंत्रण ठेवणे.

**कार्यकारी अभियंता -**

- १) मुख्य अभियंता कार्यालयाचे सर्वसाधारण प्रशासकीय नियंत्रण.
- २) उप अभियंता यांना मार्गदर्शन.
- ३) आस्थापना विषयक प्रकरणे स्वतंत्रपणे हाताळणे.
- ४) कार्यालयातील कर्मचा-यांचे वेतन देयके व इतर पुरवणी देयके मंजूर करणे.

**उप अभियंता (१) -**

लेखा परिच्छेद, ग्रामीण लघुकृती आराखडा, मुख्य अभियंता बैठक, बृहत आराखडा, ग्रामीण कर्ज डाटा बँक (ग्रामीण) सर्वसाधारण ग्रामीण प्रकरणे व आस्थापना.

**उप अभियंता (२) -**

लो कॉस्ट सॅनिटेशन, अर्बन कृती आराखडा, सर्व्हे, निर्भय योजना, नागरी कर्ज, डाटा बँक (नागरी) रजिस्ट्रेशन, टंचाई, नागरी सर्वसाधारण प्रकरणे, भांडार व रेखाशाखा.

**शाखा अभियंता - १ जिल्हा कोल्हापूर**

- १) क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विविध पाणी पुरवठा व जलनिःसारण योजनांची छाननी करणे व मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- २) विविध निविदासाठी पूर्व अर्हता प्रस्ताव तपासणे व मंजूरीसाठी वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करणे.
- ३) निविदा प्रारूपे तपासणे.
- ४) विविध स्वीकृत निविदांना मुदतवाढ प्रकरणे तपासणे.
- ५) विविध निविदांतर्गत अतिरिक्त बाब सूची, खंड-३८, भाववाढ प्रस्ताव प्रकरणे तपासणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ६) विविध प्रस्तावांवर प्राप्त तांत्रिक व वित्त विभागांच्या शे-यांची पूर्तता संबंधित कार्यालयांकडून करून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ७) विविध बैठकांसाठी माहिती संकलीत करणे, टिपणी तयार करणे.
- ८) मुख्य अभियंता यांची विविध पत्राविषयी कार्यवाही करणे.
- ९) सर्वसाधारण पत्रव्यवहार.
- १०) हुडको व नाबार्ड अर्थसहाय्यित ग्रामीण पाणी पुरवठा योजना.

### शाखा अभियंता - २ जिल्हा सोलापूर

- १) क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विविध पाणी पुरवठा व जलनिःसारण योजनांची छाननी करणे व मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- २) विविध निविदासाठी पूर्व अर्हता प्रस्ताव तपासणे व मंजूरीसाठी वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करणे.
- ३) निविदा प्रारूपे तपासणे.
- ४) विविध स्वीकृत निविदांना मुदतवाढ प्रकरणे तपासणे.
- ५) विविध निविदाअंतर्गत अतिरिक्त बाब सूची, खंड-३८, भाववाढ प्रस्ताव प्रकरणे तपासणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ६) विविध प्रस्तावांवर प्राप्त तांत्रिक व वित्त विभागांच्या शे-यांची पूर्तता संबंधित कार्यालयांकडून करून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ७) विविध बैठकांसाठी माहिती संकलीत करणे, टिपणी तयार करणे.
- ८) संकिर्ण विषयांची क्रमानुसार हाताळणी करणे.
- ९) नोंदणी पत्रव्यवहार.
- १०) भांडार पत्रव्यवहार.

### शाखा अभियंता - २ जिल्हा सांगली

- १) क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विविध पाणी पुरवठा व जलनिःसारण योजनांची छाननी करणे व मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- २) विविध निविदासाठी पूर्व अर्हता प्रस्ताव तपासणे व मंजूरीसाठी वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करणे.
- ३) निविदा प्रारूपे तपासणे.
- ४) विविध स्वीकृत निविदांना मुदतवाढ प्रकरणे तपासणे.
- ५) विविध निविदाअंतर्गत अतिरिक्त बाब सूची, खंड-३८, भाववाढ प्रस्ताव प्रकरणे तपासणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ७) विविध प्रस्तावांवर प्राप्त तांत्रिक व वित्त विभागांच्या शे-यांची पूर्तता संबंधित कार्यालयांकडून करून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ८) विविध बैठकांसाठी माहिती संकलीत करणे, टिपणी तयार करणे.
- ९) दरसूची तयार करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे.
- १०) सर्वसाधारण पत्रव्यवहार.
- ११) परिपत्रके सर्क्युलेट करणे.

### शाखा अभियंता - १ जिल्हा पुणे.

- १) क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विविध पाणी पुरवठा व जलनिःसारण योजनांची छाननी करणे व मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- २) विविध निविदासाठी पूर्व अर्हता प्रस्ताव तपासणे व मंजूरीसाठी वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करणे, निविदा प्रारूपे तपासणे.
- ३) विविध स्वीकृत निविदांना मुदतवाढ प्रकरणे तपासणे.
- ४) विविध निविदाअंतर्गत अतिरिक्त बाब सूची, खंड-३८, भाववाढ प्रस्ताव प्रकरणे तपासणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ५) विविध प्रस्तावांवर प्राप्त तांत्रिक व वित्त विभागांच्या शे-यांची पूर्तता संबंधित कार्यालयांकडून करून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ६) विविध बैठकांसाठी माहिती संकलीत करणे, टिप्पणी तयार करणे.
- ७) सर्वसाधारण पत्रव्यवहार.

### सहा. अभियंता श्रेणी २-१ - जिल्हा सातारा

- १) क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विविध पाणी पुरवठा व जलनिःसारण योजनांची छाननी करणे व मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- २) विविध निविदासाठी पूर्व अर्हता प्रस्ताव तपासणे व मंजूरीसाठी वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करणे.
- ३) निविदा प्रारूपे तपासणे.
- ४) विविध स्वीकृत निविदांना मुदतवाढ प्रकरणे तपासणे.
- ५) विविध निविदाअंतर्गत अतिरिक्त बाब सूची, खंड-३८, भाववाढ प्रस्ताव प्रकरणे तपासणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ६) विविध प्रस्तावांवर प्राप्त तांत्रिक व वित्त विभागांच्या शे-यांची पूर्तता संबंधित कार्यालयांकडून करून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ७) विविध बैठकांसाठी माहिती संकलीत करणे, टिप्पणी तयार करणे.
- ८) सर्वसाधारण पत्रव्यवहार.

### सहा. अभियंता श्रेणी २-२ अभियंते (UIDSSMT)

#### विशेष अधीक्षक -

- १) सर्व कार्यालयीन कामकाजावर देखरेख ठेवणे.
- २) कार्यालयीन प्रमुख्य म्हणून काम करणे.
- ३) कार्यालयीन पत्रव्यवहार पाहणे.
- ४) लिपिकांना सादर केलेल्या टिप्पणीवर नियमानुसार मत मांडणे.

### प्रथम लिपिक -

- १) कार्यालयातील लिपिकांवर देखरेख ठेवणे.
- २) कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांमार्फत सादर होणा-या प्रकरणात एखादी माहिती नमुद करणेचे राहून गेल्यास ती नमुद करणे.
- ३) आस्थापना व इतर पत्रव्यवहार पाहणे.
- ४) प्रशासकीय वार्षिक तपासणी करणे (मंडळ कार्यालय व विभागीय कार्यालय)

### वरिष्ठ लिपिक (१) -

- १) मंडळ व विभागीय कार्यालय वार्षिक तपासणी.
- २) तपासणी शेरे पूर्तता/लेखा परिक्षण/लेखा आक्षेप पूर्तता
- ३) सर्व मासिक/पुरवणी, प्रवासभत्ता व वैद्यकीय देयके.
- ४) गोपनीय अहवालासंबंधी प्रथम लिपिकास मदत.
- ५) वर्ग १ व २ बदली/प्रतिनियुक्ती/पत्रव्यवहार/त्रैमासिक विवरणपत्र.
- ६) उप अभियंता/क.अ जेष्ठतासूची पत्रव्यवहार
- ७) वर्ग १ व २ आगाऊ वेतनवाढ प्रस्ताव.
- ८) वर्ग १ व २ प्रतिनियुक्तीबाबत.
- ९) वर्ग १ व २ विभागीय चौकशी/तक्रार प्रकरणे.

### वरिष्ठ लिपिक (२) -

- १) नवीन कार्यालय निर्मिती/कार्यालयाचा कार्यभार व त्या अनुषंगाने कार्यालय बंद करणे/ स्थलांतरीत करणे/जि.प.हस्तांतरण प्रकरणे.
- २) मंजूर पदे व त्याचे वाटप रिक्त/अतिरिक्त पदांची माहिती.
- ३) विभागीय लेखापाल बदल्या/परिक्षा प्रकरणे.
- ४) निवृत्ती वेतन/गवियो प्रकरणे/भ.नि.नि.इ.बाबत सर्व पत्रव्यवहार.
- ५) स.अ/शा.अ/क.अ. सेवेचे पुनर्विलोकन
- ६) आस्थापना शाखेचे अंदाजपत्रक
- ७) शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता आगाऊ वेतनवाढ प्रस्ताव.
- ८) स्था.अभि.सहाय्यक नेमणुक/पदोन्नती.
- ९) कामगार संघटना पत्रव्यवहार

### कनिष्ठ लिपिक (१) -

- १) प्रशिक्षण (तांत्रिक/अतांत्रिक)
- २) लोकशाही दिन/जनता दिन पत्रव्यवहार
- ३) व्यावसायिक परिक्षा पत्रव्यवहार.
- ४) संकीर्ण
- ५) निधी मागणी /आवक बारनिशी

**कनिष्ठ लिपिक (२) -**

जावक बारनिशी / मुख्य अभियंता कार्यालयातील वर्ग ३ व ४ मूळ सेवापुस्तके व त्यासंबंधी सर्व प्रकरणे.

**कनिष्ठ लिपिक (३) -**

नियोजन कक्ष

**म.जी.प्रा. मंडळ पुणे**

अधीक्षक अभियंता

**आर्थिक :**

पुणे जिल्हयातील विविध पाणी पुरवठा योजनावरील कामाच्या प्रगती नियंत्रण व त्यानुसार प्रगतीपथावरील कामाकरीता आवश्यक निधी करीता शासनाकडे पाठपुरावा करणे  
कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे.

**प्रशासकीय :**

मंडळातील अधिकारी / कर्मचारी सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना विहित करण्यांत आलेली कर्तव्ये पार पाडणे  
तसेच पुणे जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे

मंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना विहित करण्यांत आलेले कर्तव्य व अधिकार (शासन निर्णयानुसार)

**कार्यकारी अभियंता ( यांत्रिकी )**

- १) पुणे मंडळ आणि सोलापूर मंडळांतर्गत यांत्रिक व विद्युत कामाचा निपटारा व अधीक्षक अभियंता यांना यांत्रिकी व विद्युत कामाबाबत सल्लागार.
- २) मंडळ कार्यालयातील पगार बीले, इतर देयके यांना मंजूरी देवून कार्यवाही करणे.(अधीक्षक अभियंता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार )

**सहाय्यक अधीक्षक अभियंता ( १ ) व (२)**

- १) तांत्रिक शाखेसंबंधीत सर्व विषयासंबंधी सहा. अभियंता व शाखा अभियंता यांचे सहकार्याने काम पहाणे.
- २) निरनिराळ्या सभांसाठी आवश्यक कागदपत्र एकत्र करून अहवाल तयार करून अधीक्षक अभियंता यांना देण

**अधीक्षक**

- १) आस्थापना शाखेतील सर्व पत्रव्यवहार पडताळणी करून सादर करणे.
- २) मंडळ कार्यालय अंतर्गत प्रशासकिय अंमलबजावणी करणे.
- ३) सर्व शाखंचा पत्रव्यवहार व प्रकरणे बाबत लक्ष देणे.
- ४) अधीक्षक अभियंता यांचे सूचनाप्रमाणे कामकाज पहाणे.

### तांत्रिक शाखा

**तांत्रिक शाखा १ :-** बारामती, पुंरदर व इंदापूर या तीन तालुक्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा तांत्रिक शाखेशी निगडीत पत्रव्यवहार पाहणे. तसेच छोटा गट, सोलापूर अंतर्गत प्रस्तावित योजनांची छाननी करणे.

**तांत्रिक शाखा २ :-** मावळ, हवेली व जुन्नर या तीन तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांबाबतचा तांत्रिक शाखेशी निगडीत पत्रव्यवहार पाहणे. तसेच छोटा गट पुणे जिल्हयाच्या अंतर्गत प्रस्तावित योजनांची छाननी करणे.

**तांत्रिक शाखा ३/५ :-** दौड व मुळशी तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा तांत्रिक पत्रव्यवहार, सर्वसाधारण नागरी पत्रव्यवहार छोटा गट सातारा जिल्हा, पंतप्रधान दिन पत्रव्यवहार, कमी खर्चाची स्वच्छता योजना पत्रव्यवहार. खेड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांबाबतचा तांत्रिक पत्रव्यवहार, ग्रामीण कृती आराखडा, नागरी कृती आराखडा, सर्व मुख्य अभियंता बैठकीची माहिती तयार करणे, परिपत्रके, स्वतंत्र व प्रादेशिक ग्रामीण व नागरी पाणी पुरवठा योजनांची माहिती तयार करणे व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार.

**तांत्रिक शाखा ४/६ :-** (१) आंबेगांव व शिरूर तालुका (२) एनसीपीसी (३) छोटा गट सांगली कोल्हापूर (४) जागतिक बँक योजना (पूर्वीच्या) (५) शिवकालीन साठवण टाकी (६) रौप्य महोत्सवी वर्ष (७) नाबार्ड (८) लोकशाही दिन.

भोर तालुका, वेल्हा तालुका अतिवृष्टी व धरणातील पाणी आरक्षण, ११ वा वित्त आयोग जलसंधारण व पिपरीचिंचवड नवनगर विकास प्राधिकरण मासिक सभा आणि इतर सर्वसाधारण सभा इत्यादी.

### रेखा शाखा

#### आरेखक

रेखा शाखा संबंधीत पत्रव्यवहार, मासिक, त्रैमासिक, वार्षिक अहवाल, विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध झाल्यावर सहकारी कर्मचा-यांचे कडून एकत्र करून सादर करण्यांची व्यवस्था करणे. मा. अधीक्षक अभियंता यांचे सूचनानुसार कार्यवाही करणे तसेच माहितीचा अधिकारासंबंधी पत्रव्यवहार पहाणे.

## सहा.आरेखक

रेखा शाखेमध्ये आलेल्या संबधीत सर्व पत्रव्यवहार पाहणे, चित्रशाखेद्वारे जाणारी सर्व प्रकारची अहवाले जास्तीत जास्त संगणकावर करुन पाठविण्यांचा प्रयत्न करणे. माप्रअ / इतर अहवाले संगणकाद्वारे करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. वेळोवेळी होणा-या मिटींग व सेमिनार करीता लागणा-या अहवाल व बुकलेट तयार करण्यांस मदत करणे.

## अनुरेखक

रेखा शाखेमधील आलेल्या संबधीत मासिक प्रगती अहवाल पाठविणे व नोटीस बोर्डावर सभा लिहिणे व इतर रेखा शाखेतील कामे करणे व आरेखक व सहा. आरेखक यांना मदत करणे.

## लेखाशाखा

१) विभागीय लेखापाल

लेखा शाखेशी संबधीत सर्व पत्रव्यवहार.

## लेखा १

१)महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास विभाग पुणे या कार्यालयाचा निविदासंबधी पत्रव्यवहार

२) अंदाजपत्रक

## लेखा २

नागरी / ग्रामीण योजना तसेच वेतन व भत्ते यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून निधी मागविणे. मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेला निधी बँकेमार्फत विभागीय कार्यालयाना पाठविणे याशिवाय पुणे जिल्हा परिषद पुणे, पुणे कनिशनर, भूजल सर्वेक्षण यांचेसाठी आलेला निधी संबधीत कार्यालयांना धनादेश / धनाकर्षणामार्फत वितरीत करणे. याबाबतचा पत्रव्यवहार करणे. ठेकेदार व पुरवठादार तसेच कार्यालयीन देयकांचे धनादेश काढणे. ग्रामीण व नागरी खात्यांची रोकड पुस्तके अद्ययावत ठेवणे तसेच मंडळ कार्यालयाचा मासिक लेखा वेळेत तयार करुन सादर करणे. शिवाय ग्रामीण व नागरी योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा योजनावार हिशेब अद्ययावत ठेवणे.

## लेखा ३

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग यांचे निविदाविषयी सर्व पत्रव्यवहार व ठेकदार नोंदणी इत्यादी.

## लेखा ४

१. म.न. पा/ जि. प. / ग्रामपंचायत/नगरपरिषद यांची थकबाकी व खर्च बाबत तसेच तत्संबंधीत मासिक, त्रैमासिक अहवाल
- २) नागरी / ग्रामीण खर्चाची माहिती, मासिक त्रैमासिक अहवाल अद्यावत रजिस्टर ठेवणे
- ३) एल.आय. सी/हुडको/खुल्याबाजारातील कर्ज प्रस्तावा बाबतचा पत्रव्यवहार
- ४) मूलभूत किमान सेवा त्रैमासिक अहवाल
- ५) आदिवासी / बिगरआदिवासी बाबतचा पत्रव्यवहार
- ६) मंडळ कार्यालय पुणे यांचे महालेखाकार व अंतर्गत लेखा परिक्षण अधिकारी यांचे प्रलंबित परिच्छेदाबाबतचा पत्रव्यवहार

## आस्थापना शाखा

### परिमंडळीय लिपिक / आस्थापना १

- १) परिमंडळीय बैठकिचे आयोजन व त्यासंबंधीत पत्रव्यवहार
- २) मानिव तारीख प्रकरणे
- ३) बिंदूनामावली नोंदवहया व पत्रव्यवहार
- ४) पुनर्विलोकन प्रकरणे
- ५) आकृतीबंधाप्रमाण / मंजूर पदे व पदोन्नत्याबाबतचा पत्रव्यवहार
- ६) परिमंडळीय बैठकिचे इतिवृत्त तयार करणे
- ७) परिमंडळीय बैठकिचे इतिवृत्तानुसार कार्यवाही / आदेश निर्गमित करणे
- ८) जिल्हापरिषदेकडे प्रतिनियुक्तीवर बदल्या
- ९) कर्मचा-यांचे गैरहजेरीबाबत / विभागीय चौकशी/निलंबन/बडतर्फ करणे इत्यादी बाबतचा पत्रव्यवहार व न्यायालयीन प्रकरणे.



### परिमंडळीय लिपिक

- १) मागासवर्गीय अनुशेषाबाबतचा सर्व पत्रव्यवहार
- २) आगाऊ वेतनवाढीबाबत सर्व पत्रव्यवहार
- ३) जेष्ठतासूची तयार करणे व सर्व पत्रव्यवहार
- ४) अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत सर्व पत्रव्यवहार
- ५) आश्वासित / कुंठीतता, वेतनवाढ सर्व पत्रव्यवहार
- ६) परिमंडळीय बदल्याबाबत सर्व पत्रव्यवहार
- ७) वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये पदोन्नती सर्व पत्रव्यवहार
- ८) सामान्य पत्रव्यवहार सर्व पत्रव्यवहार

### आस्थापना - २

१. मंडळ स्थावरील कार्यकारी अभियंता , उपविभागीय अभियंता व अधिकारी, सहा. अभियंता शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची सर्व प्रकरणे ( बदली,अंदाजपत्रक रोस्टर इत्यादी )
२. वर्ग १ व २ विभागीय भविष्य निर्वाह निधी प्रकरणे .
३. वरील विषयांसंदर्भात नियतकालीक अहवाल व विवरणपत्रे.

### आस्थापना - ३

१. तिमाही अहवाल कार्यरत कर्मचा-यांची माहिती देणे
२. तिमाही अहवाल सेवायोजन कार्यालयाला कार्यरत कर्मचारी माहिती देणे
३. वार्षिक ग.वि. यो. अहवाल विभागासह संकलित करून देणे
४. मंडळातील कर्मचा-यांची बदल्या ( विभागासह)
५. कालबद्ध योजना मंजूरी करणे प्रस्ताव बैठक, आदेश काढणे
६. पुनर्विलोकन करून वर्ग ३ व ४ आदेश काढणे
७. अर्जित व असाधारण रजा वर्षापुढील मंजूर करणे
८. विशेष रजा ५ वर्षांची मंजूर करणे
९. आढावा बैठकिसाठी माहिती सादर करणे

१०. परिमंडळाला अनुकंपा , बदली, कर्मचा-यांचे प्रश्न, जेष्ठतासूची अनुशेष मानिव तारीख इत्यादी माहिती देणे.
११. रुपांतरीत कर्मचा-यांची माहिती देणे
१२. अपंग कर्मचा-यांची माहिती देणे
१३. अंतर्गत लेखा परिक्षण अहवालातील परिच्छेद माहिती देणे
१४. रोकड हाताळणे, डी. आर. व्दारे पैसे घेवून भरणा करणे, चेक भरण आयकर व्यवसाय कर इतर भरणा करणे, मासिक व पुरवणी, भ. नि. नि. इ. देयकाची रक्कम बँकेतून आणून वितरीत करणे ( मुख्य अभियंता कार्यालयसह )
१५. रोकडवही पेटीकॅशबुक मध्ये नोंद घेणे
१६. विभागीय लेखापाल यांच्या परिक्षाचे संबधी पत्रव्यवहार
१७. मंडळातील जुन्या व नवीन विषयांचा पत्रव्यवहार
१८. टॅड पॅड संकलन शाखेस देणे
१९. जनरल एंट्री डोकेट निधी मागणी करणे
२०. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या भ. नि. नि. साठी विभागस पत्रव्यवहार करणे.
२१. अनुकंपा, प्रकल्पग्रस्त इत्यादी नेमणूका करणे
२२. कामागार प्रश्न पत्रव्यवहार
२३. विभागातील इन्स्पेक्शन संबधी पत्रव्यवहार, आयोजन, संकलित अहवाल देणे.

#### आस्थापना ४

१. मंडळ कार्यालयातील वर्ग ३ व ४ कर्मचा-यांची सर्व प्रकरणे (रजा मंजूरी, वेतनवाढी मुळ व दुय्यम सेवापुस्तके )
२. किरकोळ रजा नोंदवही इत्यादी.
३. गोपनिय आवक / जावक रजिस्टर ठेवणे.
४. आस्थापना १ यांना गोपनिय अहवालाबाबत मदत करणे

#### आस्थापना ५

१. मंडळ कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी वृंद यांचे आयकर विवरण पत्रके तयार करणे, तपासणे, माहे डिसेंबर पासून कार्यवाहीण From No. १६ अदा करणे, मार्च एप्रिल अखेरपर्यंत From २४ आयकर विभागास सादर करणे कार्यवाही.
२. मासिक वेतन देयके कार्यवाही, अदा करणेबाबत देयके, तयार करणे, निधी मागणे देणे, शेड्युल्स, संगणकावर काम करणे.
३. कलेक्शन भरणा वेतनातील वसुली हातपावत्या करणे.
४. वर्ग ४ चे भ. नि. नि. मंजूरी कार्यवाही वर्ग ४ लेखा अदयावत ठेवणे, आदेश, निधी मागणी देणे Ledger, Brodsheet
५. अधिकारी / कर्मचारी यांचे १२ वर्षांचे वेतनानिश्चिती पदोन्नती इत्यादी वेतन व भत्ते फरक काढणे, १० % विशेष वेतन पुरवणी देयके करणे.

#### आस्थापना ६

१. वर्ग ३ व ४ चे विशेष वेतन
२. सर्व प्रकारचे प्रवासभत्ता देयके, भ. नि. नि. घरबांधणी वाहन, उत्सव इत्यादी अग्रीम मंजूरी प्रकरणे
३. कार्यालयीन पत्राची आवक व त्या संबंधीतची रजिस्टर ठेवणे
४. मंडळातील अग्रीम वसुलीच्या सर्व नोंदवहया ठेवणे.

#### आस्थापना ७

१. जावक करणे व त्यासंबंधीची रजिस्टर ठेवणे.

#### भांडार शाखा

मंडळ कार्यालयात भांडार शाखेमध्ये प्रत्यक्षपणे खालील पदे कार्यरत आहेत.

- |    |                   |      |
|----|-------------------|------|
| अ) | भांडार अधीक्षक    | १ पद |
| ब) | सहाय्यक भांडारपाल | १ पद |
| क) | कनिष्ठ लिपिक      | १ पद |

अ) **भांडार अधीक्षक** हे पद पर्यवेक्षकी (Supervisor ) प्रकारचे असून विभागीय स्तरावर असणा-या भांडाराचे नियंत्रण त्याबाबतचे सर्व पत्रव्यवहार अंदाजपत्रके वगैरे कार्यालयीन कामे त्यांचे स्तरावरून हाताळण्यांत येतात.

उपरोक्त कार्यभाराशिवाय योजनांसाठी लागणारी रसायने कामगार कर्मचा-यांना लागणारे गणवेश, छत्र्या, लेखनसामुग्री, वाहने दूरध्वनी व निवासस्थाने, हत्यारे, संयंत्रे वगैरे सर्व साहित्याच्या पत्रव्यवहाराची त्याचमाफत होऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यांत येते.

**(ब) सहाय्यक भांडारपाल :-**

सर्व प्रकारच्या साहित्याची देवाण-घेवाण, वाहनांचे विमा नुतनीकरण महसुली खर्चाची देयके पारित करून सादरीकरण, बाहेरील अधिका-यांची निवासव्यवस्था , बैठक व्यवस्था कार्यालयीन बैठक व्यवस्था व देखभाल वगैरे कामे त्यांचेकडून करण्यांत येतात.

**(क) कनिष्ठ लिपिक :-**

सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, अंदाजपत्रके, अनुदान प्रकरणे वगैरे सर्व बाबींचा पत्रव्यवहारांचे भांडार अधीक्षकामाफत सादर करणे.

**लेखासंकलन शाखा**

**१) सहा. लेखाअधिकारी**

अ) लेखा संकलन शाखेचे प्रमुख म्हणून काम करणे.

ब) अधीक्षक अभियंतायांचे सुचनानुसार कामे पहाणे.

क) मासिक व पुरवणी लेखांचे संगणीकरण करणे व तसेच मंडळ कार्यालयाच्या लेख्यांच्या संगणीकरणांसंबंधी समन्वयक म्हणून काम पहाणे.

**२) उपलेखापाल**

अ) म.जी.प्रा. बांधकाम विभाग पुणे आणि म.जी. प्रा. मंडळ पुणे यांचेकडून प्राप्त झालेले मासिक व मार्च पुरवणी लेखे तपासणे, त्यातील आक्षेप संबंधीत कार्यालयांना कळवून त्रुटीची पूर्तता करून घेणे.

ब) म.जी.प्रा. बांधकाम विभाग पुणे व म. जी. प्रा. मंडळ पुणे आणि म. जी. प्रा. विकास विभाग पुणे यांचे लेख्यांचे संगणकीकरण करून संकलित लेखा सहाय्यक लेखा अधिकारी यांचेमाफत मध्यवर्ती कार्यालयास सादर करणे.

क) मध्यवर्ती कार्यालयाकडून मासिक लेख्यावरील प्राप्त होणारे आक्षेप आणि वेळोवेळी मागविण्यांत येणा-या विविध माहितीची मंडळ व विभागीय स्तरावर प्रसंगपरत्वे पूर्तता करून घेवून ती मध्यवर्ती कार्यालयास सादर करणे.

### वरिष्ठ लिपिक

अ) म. जी. प्रा. विकास विभाग पुणे यांचेकडून प्राप्त झालेले मासिक व मार्च पुरवणी लेखे तपासणे, त्यातील आक्षेप संबंधीत कार्यालयाना कळवून त्रुटीची पूर्तता करून घेणे. सदर लेख्यांचे संगणकीकरण व संकलित करण्यासाठी देणे. फॉर्म १०१ मधील लेखा शिर्षनिहाय व कार्यालयनिहाय आकडेवारी नोंद नोदवहीत घेणे.

ब) निलंबन लेखा शिर्षाखालील विविध शिर्षाखालील प्रलंबित रकमांचा निपटारा होण्याबाबत संबंधीत विभागांकडे पाठपुरावा करणे व त्याबाबतचा मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे.

क) पूर्ण झालेल्या योजनांचे लेखे पूर्ण होण्याचेदृष्टीने विभागाकडे पाठपुरावा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास विभाग पुणे १

### कार्यकारी अभियंता

- १) कार्यालय प्रमुख म्हणून कामकाज पहाणे.
- २) सर्व शाखेतील संचिकांवर निर्णय घेणे.
- ३) मध्यवर्ती कार्यालय व शासनास अहवाल सादर करणे.
- ४) अधिपत्याखालील क्षेत्रिय अधिका-यांना मार्गदर्शन करणे.
- ५) निरनिराळ्या पाणी पुरवठा योजनाची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करणे.

### उप विभागीय अधिकारी ( यांत्रिकी )

- १) पुणे जिल्ह्यांतील ८ तालुक्यांतील यांत्रिक व विद्युत कामाचा निपटारा व कार्यकारी अभियंता यांना यांत्रिकी व विद्युत कामाबाबत सल्लागार.
- २) या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नगरपरिषद व नगरपालिका यांच्या यांत्रिकी व विद्युत विकास कामांना तांत्रिक मंजूरी देणे.

### उप-कार्यकारी अभियंता.

- १) तांत्रिक शाखेसंबंधीत सर्व विषयासंबंधी सहा. अभियंता व शाखा अभियंता यांचे सहकार्याने काम पहाणे.
- २) निरनिराळ्या सभांसाठी आवश्यक कागदपत्र एकत्र करून अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना देणे

### प्रथम लिपिक

- १) आस्थापना शाखेतील सर्व पत्रव्यवहार पडताळणी करून सादर करणे.
- २) विभागीय कार्यालय अंतर्गत प्रशासकिय अंमलबजावणी करणे.
- ३) सर्व शाखंचा पत्रव्यवहार व प्रकरणे बाबत लक्ष देणे.
- ४) कार्यकारी अभियंता यांचे सूचनाप्रमाणे कामकाज पहाणे.

### तांत्रिक शाखा

**तांत्रिक शाखा १ :-** जुन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा तांत्रिक शाखेशी निगडीत पत्रव्यवहार पाहणे. तसेच एन.सी.पी.सी., लघुकृती आराखडा (ग्रामीण व नागरी) व इतर सर्वसाधारण पत्रव्यवहार.

**तांत्रिक शाखा २ :-** मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा तांत्रिक शाखेशी निगडीत पत्रव्यवहार पाहणे. तसेच नागरी सर्वसाधारण पत्रव्यवहार पहाणे.

**तांत्रिक शाखा ३ :-** खेड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा तांत्रिक पत्रव्यवहार, महानगरपालिका/नगरपालिका यांच्या विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जमिनी/मालमत्ता इ. चा पत्रव्यवहार, कर्मचारी निवास व कार्यालये यांची देखभाल-दुरुस्तीची प्रकरणे तपासणे.

**तांत्रिक शाखा ४ :-** सासवड पाणी पुरवठा योजना व हवेली (ग्रामीण) तालुक्यांतील पाणी पुरवठा योजनांबाबतचा तांत्रिक पत्रव्यवहार पहाणे, जिल्हा नियोजन व विकास समितीचा पत्रव्यवहार, हुडको/नाबार्ड पत्रव्यवहार, जलसंधारण/जिल्हा परिषद समिती पत्रव्यवहार, तांत्रिक परिपत्रके इत्यादी.

**तांत्रिक शाखा ५ :-** शिरूर व आंबेगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांबाबतचा तांत्रिक पत्रव्यवहार, हस्तांतरीत योजनांच्या देखभाल-दुरुस्तीची प्रकरणे पहाणे.

**तांत्रिक शाखा ६ :-** भोर व वेल्हा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा तांत्रिक पत्रव्यवहार. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडील पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजना तपासणे. छोटा गट, कमी खर्चाची स्वच्छता योजना इत्यादी.

### रेखा शाखा

#### सहा.आरेखक

रेखा शाखेमध्ये आलेल्या संबंधीत सर्व पत्रव्यवहार पाहणे, चित्रशाखेद्वारे जाणारी सर्व प्रकारची अहवाले जास्तीत जास्त संगणकावर करून पाठविण्यांचा प्रयत्न करणे. मासिक प्रगती अहवाल व इतर अहवाल संगणकाद्वारे तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. वेळोवेळी होणा-या मिटींग व सेमिनार करीता लागणा-या अहवाल व बुकलेट तयार करण्यांस मदत करणे, तांत्रिक शाखेतील कामांना वेळोवेळी मदत करणे, नगरपालिकेच्या कामांना तांत्रिक मंजूरी देणे, टोपो शीट सांभाळणे व त्याचा वार्षिक अहवाल पोलिस आयुक्त यांना सादर करणे.

#### अनुरेखक

रेखा शाखेमधील आलेल्या संबंधीत मासिक /त्रैमासिक प्रगती अहवाल पाठविणे व नोटीस बोर्डावर सभा लिहिणे व इतर रेखा शाखेतील कामे करणे व आरेखक व सहा. आरेखक यांना मदत करणे, ग्रथालयातील पुस्तकांची देवाण-घेवाण करणे, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांच्या फायलींची देवाण-घेवाण करणे तसेच योजनांचे नकाशे, ट्रेसिंग, ब्ल्यू प्रिंट काढून कलरिंग करणे.

### लेखाशाखा

#### १) विभागीय लेखापाल

लेखा शाखेशी संबंधीत सर्व पत्रव्यवहार.

#### लेखा १

१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास विभाग पुणे या कार्यालयाचा निविदासंबंधी पत्रव्यवहार व हवेली तालुका तपासणी व पाणी पुरवठा केंद्रासंबंधी पत्रव्यवहार, मावळ तालुक्यातील योजनांचे लेखा तपासणीस मुदतठेव पावत्या, बँक गॅरंटी संबंधी पत्रव्यवहार.

### लेखा २

ठेकेदार व पुरवठादार तसेच कार्यालयीन देयकांचे धनादेश काढणे. ग्रामीण व नागरी खात्यांची रोकड पुस्तके अद्ययावत ठेवणे तसेच विभागीय कार्यालयाचा मासिक लेखा वेळेत तयार करुन सादर करणे. शिवाय ग्रामीण व नागरी योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा योजनावार हिशेब अद्ययावत ठेवणे.

### लेखा ३

भोर, वेल्हा, शिरूर तालुक्यांतील योजनांसंबंधी पत्रव्यवहार व लेखा तपासणीस.

### लेखा ४

१. महानगरपालिका/जिल्हा परिषद/ग्रामपंचायत/नगरपरिषद यांची थकबाकी व खर्च बाबत तसेच तत्संबंधीत मासिक, त्रैमासिक अहवाल
- २) नागरी / ग्रामीण खर्चाची माहिती, मासिक त्रैमासिक अहवाल अद्यावत रजिस्टर ठेवणे
- ३) एल.आय. सी/हुडको/खुल्याबाजारातील कर्ज प्रस्तावा बाबतचा पत्रव्यवहार
- ४) मूलभूत किमान सेवा मासिक अहवाल
- ५) आदिवासी / बिगरआदिवासी बाबतचा पत्रव्यवहार
- ६) तसेच मावळ तालुका लेखा तपासणीस म्हणून काम करणे.
- ७) अंदाजपत्रक सादर करणे.
- ८) कोर्ट केसेस, अंतीम देयके, लेखे बंद करणे.

### लेखा-५

- १) हुडको मासिक/त्रैमासिक अहवाल सादर करणे.
- २) आयकर विवरणपत्र सादर करणे.
- ३) निधी मागणी करणे.
- ४) आंबेगाव तालुका लेखा तपासणीस.
- ५) अनामत नोंदवही लिहिणे.



### लेखा-६

- १) खेड तालुका, लेखा तपासणीस व पत्रव्यवहार.
- २) एम.पी.डब्ल्यू. रजिस्टर लिहिणे.
- ३) अंतर्गत लेखा परिक्षण व महालेखाकार यांचे लेखा परिक्षणासंबंधी पत्रव्यवहार.

### लेखा-७

- १) जुन्नर तालुका लेखा तपासणीस व पत्रव्यवहार.
- २) आयकर उलाढाल कर, विवरणपत्र भरणे व पत्रव्यवहार.

### आस्थापना शाखा

#### विभागीय लिपिक / आस्थापना १

- १) मंडळ स्तरीय संबंधीत पत्रव्यवहार
- २) मानिव तारीख प्रकरणे
- ३) बिंदूनामावली नोंदवहया व पत्रव्यवहार
- ४) पुनर्विलोकन प्रकरणे
- ५) आकृतीबंधाप्रमाणे / मंजूर पदे व पदोन्नत्याबाबतचा पत्रव्यवहार
- ६) कर्मचा-यांचे गैरहजेरीबाबत / विभागीय चौकशी/निलंबन/बडतर्फ करणे इत्यादी बाबतचा पत्रव्यवहार व न्यायालयीन प्रकरणे.
- ७) मागासवर्गीय अनुशेषाबाबतचा सर्व पत्रव्यवहार
- ८) आगाऊ वेतनवाढीबाबत सर्व पत्रव्यवहार
- ९) जेष्ठतासूची तयार करणे व सर्व पत्रव्यवहार
- १०) अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत सर्व पत्रव्यवहार
- ११) आश्वासित / कुंठीतता, वेतनवाढ, वेतननिश्चिती व आगाऊ वेतनवाढ इत्यादी सर्व पत्रव्यवहार
- १२) विभागीय बदल्याबाबत सर्व पत्रव्यवहार
- १३) वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये पदोन्नती सर्व पत्रव्यवहार

१४) गोपनीय अहवाल व आवक-जावक सर्वप्रकारचा पत्रव्यवहार तसेच वरिष्ठ कार्यालयाशी संबंधीत नियमित व सामान्य पत्रव्यवहार पहाणे.

#### आस्थापना - २

उपविभागीय स्तरावरील मासिक वेतन / पुरवणी देयके, भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता देयके, उत्सव अग्रीम, घरबांधणी अग्रीम, रजिस्टर नोंद करणे व वार्षिक वेतनवाढ मंजूर करणे , मूळ व दुय्यम सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, त्यासंबंधीचा तपासणी व पत्रव्यवहार.

#### आस्थापना-३

उपविभागीय स्तरावरील मासिक वेतन / पुरवणी देयके, भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता देयके, रजिस्टर नोंद करणे व मूळ व दुय्यम सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, त्यासंबंधीचा तपासणी व पत्रव्यवहार.

#### आस्थापना-४

उपविभागीय स्तरावरील मासिक वेतन / पुरवणी देयके, भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता देयके, रजिस्टर नोंद करणे व मूळ व दुय्यम सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, तसेच १० टक्के विशेष वेतन पुरवणी देयके तयार करणे, त्यासंबंधीचा तपासणी व पत्रव्यवहार.

#### आस्थापना-५

उपविभागीय स्तरावरील मासिक वेतन / पुरवणी देयके, भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता देयके, रजिस्टर नोंद करणे व त्यासंबंधीचा तपासणी व पत्रव्यवहार, आलेल्या पत्रांच्या आवक नोंदवही मध्ये नोंद करून संबंधित शाखेतील कर्मचा-यांना पत्र देणे

#### आस्थापना-६

सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे, गटविमा योजनांची प्रकरणे तयार करणे व ती मंजूरीसाठी मध्यवर्ती प्राधिकरण कार्यालयास सादर करणे, वैद्यकीय देयके तपासणी करून मंजूर करणे तसेच आवश्यक ती खाजगी वैद्यकीय देयके मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे व त्याचा पत्रव्यवहार करणे.

#### आस्थापना-७

वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी देयके मंजूर करणे व त्यांचा लेखा ठेवणे, मासिक वेतन देयकांचे लेखा तयार करणे व ते वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

### आस्थापना-८

उपविभागीय स्तरावरील मासिक वेतन / पुरवणी देयके, भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता देयके, रजिस्टर नोंद करणे व त्यासंबंधीचा तपासणी व पत्रव्यवहार.

### आस्थापना-९

**जावक करणे व त्यासंबंधीची रजिस्टर ठेवणे.**

#### भांडार शाखा

विभागीय कार्यालयात भांडार शाखेमध्ये प्रत्यक्षपणे खालील पदे कार्यरत आहेत.

अ) भांडारपाल १ पद

ब) सहाय्यक भांडारपाल २पद

क) कनिष्ठ लिपिक १ पद

अ) **भांडारपाल** हे पद पर्यवेक्षकी प्रकारचे असून विभागीय स्तरावर असणा-या भांडाराचे नियंत्रण त्याबाबतचे सर्व पत्रव्यवहार अंदाजपत्रके वगैरे कार्यालयीन कामे त्यांचे स्तरावरून हाताळण्यांत येतात.

उपरोक्त कार्यभाराशिवाय योजनांसाठी लागणारी रसायने कामगार कर्मचा-यांना लागणारे गणवेश, छत्र्या, लेखनसामुग्री, वाहने दूरध्वनी व निवासस्थाने, हत्यारे, संयंत्रे वगैरे सर्व साहित्याच्या पत्रव्यवहाराची त्याचमाफत होऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यांत येते.

#### (ब) सहाय्यक भांडारपाल :-

सर्व प्रकारच्या साहित्याची देवाण-घेवाण, वाहनांचे विमा नुतनीकरण महसुली खर्चाची देयके पारित करून सादरीकरण, कर्मचा-यांना गणवेश, छत्र्या, लेखन सामग्री हत्यारे व संयंत्रे यांचा पत्रव्यवहार, योजनेसाठी लागणारे रसायने, पावडर, अंदाजपत्रके तयार करणे

#### क) कनिष्ठ लिपिक :-

सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, अंदाजपत्रके, वगैरे सर्व बाबींचा पत्रव्यवहार तसेच सहाय्यक भांडारपालास त्यांचे कामात वेळोवेळी मदत करणे

## कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग पुणे.१

### कार्यकारी अभियंता

- १) कार्यालय प्रमुख म्हणून कामकाज पहाणे.
- २) सर्व शाखेतील संचिकांवर निर्णय घेणे.
- ३) मध्यवर्ती कार्यालय व शासनास अहवाल सादर करणे.
- ४) अधिपत्याखालील क्षेत्रिय अधिका-यांना मार्गदर्शन करणे.
- ५) कार्यकारी अभियंता म्हणून शासकिय सभांना उपस्थित राहून निर्णय घेणे तसेच अंमलबजावणी करणे.
- ६) निरनिराळ्या पाणी पुरवठा योजनाची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करणे.

### उप-अभियंता ( यांत्रिकी )

- १) विभागीय कार्यालय पुणे अंतर्गत यांत्रिक व विद्युत कामाचा निपटारा व कार्यकारी अभियंता यांना यांत्रिकी व विद्युत कामाबाबत सल्लागार.

### उपकार्यकारी अभियंता,

- २) उपकार्यकारी अभियंता यांनी कार्यालयातील पगार बीले, इतर देयके यांना मंजूरी देवून कार्यवाही करणे.(कार्यकारी अभियंता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार )

खालील बाबींवर कार्यकारी अभियंता यांच्या मंजूरीवर स्वाक्षरी करणे,

- १) वार्षिक वेतनवाढ २) प्रवासभत्ता देयके ३) भ.नि.नि.उचल.उत्सव अग्रिम
- ४) वैद्यकिय परत फेडीची देयके तसेच खाली नमूद केलेल्या प्रकरणावर मंजूरी घेवून स्वाक्षरी करण्याचा अधिकार १) सर्व प्रकारच्या रजा सेवा,नोंदीसहीत मंडळ कार्यालयाकडून मंजूर झालेली घर बांधणी अग्रिम देयके,मासिक पुरवणी व ५ टक्के विशेष वेतनवाढ देयके

### उपअभियंता

तांत्रिक शाखेसंबंधीत सर्व विषयासंबंधी सहा.अभियंता व शाखा अभियंता यांचे सहकार्याने काम पाहणे,निरनिराळ्या संभासाठी आवश्यक कागदपत्रे एकत्र करून अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना देणे

## प्रथम लिपिक

- १) आस्थापना शाखेतील सर्व पत्रव्यवहार पडताळणी करून सादर करणे.
- २) विभागीय कार्यालय अंतर्गत प्रशासकिय अंमलबजावणी करणे.
- ३) सर्व शाखंचा पत्रव्यवहार व प्रकरणे बाबत लक्ष देणे.
- ४) कार्यकारी अभियंता यांचे सूचनाप्रमाणे कामकाज पहाणे.

## आस्थापना १

आस्थापना बजेट, व त्याबाबतचा पत्रव्यवहार, वेतन निश्चिती प्रकरणे नेमणूका बदल्या बाबतचा सर्व कर्मचारी पत्रव्यवहार, १० टक्के विशेष वेतन व रोकड भत्याचा पत्रव्यवहार करणे

**आस्थापना - २)** गोपनीय अहवाल सर्व पत्रव्यवहार, सर्व गोपनीय प्रकरणे हाताळणे  
सर्व निवृत्ती प्रकरणे तयार करणे व पत्रव्यवहार

## आस्थापना -

३) विभागीय कार्यालयातील कर्मचा-यांचे मुळ सेवा पुस्तके पूर्ण करणे वैद्यकिय देयके, रजा मंजूर करणे, भ.नि.नि.देयके, वैद्यकिय देयकांची

नोंदवही अद्यावत ठेवणे

**आस्थापना - ४)** आवक रजिस्टर व M.S.E.B./Tal/Tax देयके मंजूर करणे  
किरकोळ रजा मंजूर करणे.

**आस्थापना - ५)** उपविभाग १ चे मंजूर ऑडीट, मूळ सेवा पुस्तके पूर्ण करणे  
वैद्यकिय भ.नि.नि.देयक मंजूर करणे, रजा पत्रव्यवहार, आयकर प्रकरणे  
हाताळणे

**आस्थापना - ६)** प्रवास भत्ता देयके मंजूर करणे, वरील संबधी नोंदवहया, उपविभाग क्र. २  
चे ऑडीट (मासिक वेतन देयके) आयकर प्रकरणे हाताळणे,  
प्र.भ.दे.नोंदवहया अद्यावत ठेवणे

**आस्थापना - ७)** गोपनीय आवक व जावक नोंदवही,आयकर व त्याबाबत विभागीय कार्यालयीन कर्मचा-यांचा पत्रव्यवहार, प्र.लि.यांची सांगितलेली कामे (सहाय्यक) बँक भरणा तसेच डी.आर.फाडणे,गोपनीय अहवालाबाबतचे पत्र व्यवहारास मदत करणे,

**आस्थापना - ८)** बारामती उपविभाग व इंदापूर,मूळ सेवा पुस्तके पूर्ण करणे, वैद्यकिय भ.नि.नि.देयके मंजूर करणे,रजा पत्रव्यवहार,आयकर प्रकरणे प्रकरणे

**आस्थापना - ९)** जावक पत्रे नोंदविणे व संबधीत अ व ब नोंदवहया अद्यायावत ठेवणे

**आस्थापना - १०)** आवक पत्रे नोंदविणे व संबधीत अ व ब नोंदवहया अद्यायावत ठेवणे

**आस्थापना - ११)** विभागीय कार्यालय कर्मचारी मासिक वेतन तयार करणे, भ.नि.नि.लेखा तयार करणे,वर्ग ४ ची कर्मचारी लेजर /ब्रॉड शिट पूर्ण करणे व अद्यावत ठेवणे,सर्व प्रकारचे अग्रिम व नोंदवही ठेवणे

**आस्थापना - १२) १ )** टंकलेखिका - टंकलेखनाचे काम करणे

### **संगणक शाखा**

२ कनिष्ठ लिपिक तथा टंकलेखक विभागीय कार्यालयाअंतर्गत कार्यालयातील विविध शाखाकडून मान्यता होवून प्राप्त होणारी हस्तलिखित पत्रे,अर्धशासकिय पत्रे,परिपत्रके,विवरणपत्रके, इत्यादी संगणकावर टंकलिखित करुन देणे.

### **तांत्रिक शाखा**

**तांत्रिक शाखा १ :-** बारामती, पुंरदर,दौड,मुळशी व इंदापूर या पाच तालुक्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा तांत्रिक शाखेशी निगडीत पत्रव्यवहार पाहणे. तसेच प्रस्तावित योजनांची छाननी करणे. वरील तालुक्यातील ग्रामिण व नागरी पाणी पुरवठा योजनांचा तांत्रिक पत्रव्यवहार.

## रेखा शाखा

### **सहा.आरेखक - २**

रेखा शाखेमध्ये आलेल्या संबधीत सर्व पत्रव्यवहार पाहणे, चित्रशाखेद्वारे जाणारी सर्व प्रकारची अहवाले जास्तीत जास्त संगणकावर करुन पाठविण्यांचा प्रयत्न करणे. योजनांचा / इतर अहवाले संगणकाद्वारे करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. वेळोवेळी होणा-या मिटींग व सेमिनार करीता लागणा-या अहवाल व बुकलेट तयार करण्यांस मदत करणे.

### **अनुरेखक - ५**

विभागीय कार्यालयातील योजनांच्या वार्षिक त्रैमासिक,मासिक,पाक्षिक आणि साप्ताहिक अहवाल पाठविणे व ड्रॉईंग ट्रेसिंग,ब्लूप्रिंट,काढणे तसेच विभागीय कार्यालयाची लायब्ररी पुस्तके सांभाळणे,टोपोशिटस अद्यावत ठेवणे सहा.आरेखक यांना मदत करणे.

## लेखाशाखा

### **विभागीय लेखापाल**

**लेखा - १** निविदा व त्यासंबधीचा पत्रव्यवहार,कॅश बुक व धनादेश व त्यासंबधीचा पत्र व्यवहार,ठेकेदार नोंदणी प्रस्ताव व त्या संबधीचा पत्रव्यवहार,निविदा रजिस्टर बँक गॅरंटी रजिस्टर बँक ठेव पावत्या रजिस्टर इ.कामे.

**लेखा - २)** पुरंदर उपविभागाचा लेखा शाखेतील पत्रव्यवहार देयके अग्रधन व लेखाकरिताची

कामे स्वीय सहाय्यक यांचे अग्रधनलेखा मंजूर करणे C.O.P तयार करणे

**लेखा - ३)** उपविभाग बारामती लेखा शाखेमधील सर्व पत्र व्यवहार अग्रधन लेखा मंजूर करणे

देयकाची तपासणी तसेच विभागीय लेखा पालांनी सांगितलेली इतर कामे अनामत

नोंदवही ठेवणे व त्यासंबधीचे लेखे तयार करणे उपअभियंता (यां) यांचे अग्रधन

मंजूर करणे C.O.P. तयार करणे

**लेखा - ४)** उपविभाग दौड चा लेखा शाखेमधील संपूर्ण पत्रव्यवहार,देयके,मासिक लेखा

करणे तसेच महालेखापाल यांचे लेखा परिक्षण अहवालाबाबत कार्यवाही करणे

व विभागीय लेखापाल यांनी सांगितलेली ऐनवेळेची कामास मदत करणे

**लेखा - ५)** उपविभागीय इंदापूर लेखा शाखेमधील संपूर्ण पत्रव्यवहार देयके, मासिक लेखा करणे तसेच अग्रधन लेखा मंजूर करणे, देयकाची तपासणी करणे, एमपीडब्ल्यू रजिस्टर ठेवणे, व रक्कमांचा ताळमेळ घालण्यासंबंधी पत्रव्यवहार विभागीय लेखापाल यांनी सांगितलेली इतर कामे करणे,

**लेखा - ६)** मासिक लेखा फॉर्म नं. ९२, वार्षिक अंदाजपत्रक, मासिक लेखा संबंधित सर्व पत्रव्यवहार, लेखा शिर्षाचे रजिस्टर, व खर्चाचे रजिस्टर अद्यायवत ठेवणे आयकर विवरणपत्रे इ.

**लेखा - ७)** मासिक लेखा तयार करण्यास मदत, स्थानिक स्वराज्य संस्था येणे रक्कमांचा पत्रव्यवहार निलंबन लेखा परिक्षण अंतर्गत लेखा पत्रव्यवहार अंतिम देयकाचा निपटारा न.पा./म.न.पा/न.पा यांच्याकडील आलेली थकबाकी इत्यादी निपटारा शासकिय येणे, थकबाकी, आयुर्विमा मंडळाकडील थकबाकी.

### भांडार शाखा

विभागीय कार्यालयात भांडार शाखेमध्ये प्रत्यक्षपणे खालील पदे कार्यरत आहेत.

- अ) भांडार अधीक्षक १ पद
- ब) भांडारपाल १ पद
- क) कनिष्ठ लिपिक १ पद

अ) उपरोक्त पदापैकी भांडार अधीक्षक हे पद पर्यवेक्षकी ( ) प्रकारचे असून विभागीय स्तरावर असणा-या भांडाराचे नियंत्रण त्याबाबतचे सर्व पत्रव्यवहार अंदाजपत्रके वगैरे कार्यालयीन कामे त्यांचे स्तरावरून हाताळण्यांत येतात.

उपरोक्त कार्यभाराशिवाय योजनांसाठी लागणारी रसायने कामगार कर्मचा-यांना लागणारे गणवेश, छत्र्या, लेखनसामुग्री, वाहने दूरध्वनी व निवासस्थाने, हत्यारे, संयंत्रे वगैरे सर्व साहित्याच्या पत्रव्यवहाराची त्याचमार्फत होऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यांत येते. तसेच दैनंदिन

कामासाठी लागणारी लेखन सामुग्री दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत खरेदी करून पुरवठा करणे व त्यांचा हिशोब ठेवणे,



**(ब) भांडारपाल :-**

सर्व प्रकारच्या साहित्याची देवाण-घेवाण, वाहनांचे विमा नुतनीकरण महसुली खर्चाची देयके पारित करून सादरीकरण, बाहेरील अधिका-यांची निवासव्यवस्था , बैठक व्यवस्था कार्यालयीन बैठक व्यवस्था व देखभाल वगैरे कामे त्यांचेकडून करण्यांत येतात.

**(क) कनिष्ठ लिपिक :-**

सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, अंदाजपत्रके, अनुदान प्रकरणे वगैरे सर्व बाबींचा पत्रव्यवहारांचे भांडार अधीक्षकामार्फत सादर करणे.

**३) वरिष्ठ लिपिक**

अ) म. जी. प्रा. प्राधिकरण उपविभाग यांचेकडून प्राप्त झालेले मासिक व मार्च पुरवणी लेखे तपासणे, त्यातील आक्षेप संबंधीत कार्यालयाना कळवून त्रुटीची पूर्तता करून घेणे. सदर लेख्यांचे संगणकीकरण व संकलित करण्यासाठी देणे. फॉर्म १०१ मधील लेखा शिर्षनिहाय व कार्यालयनिहाय आकडेवारी नोंद नोदवहीत घेणे.

ब) निलंबन लेखा शिर्षाखालील विविध शिर्षाखालील प्रलंबित रकमांचा निपटारा होण्याबाबत संबंधीत विभागांकडे पाठपुरावा करणे व त्याबाबतचा मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे.

क) पूर्ण झालेल्या योजनांचे लेखे पूर्ण होण्याचेदृष्टीने विभागाकडे पाठपुरावा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

**( महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली )**

**बोर्ड अॅक्ट १९७६ व म.सा.बां. संहिता, म.सा.लेखा संहिता व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा प्रमाणे  
अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये**

सर्वसाधारण पणे कार्यालयामध्ये खालील प्रमाणे शाखा असून, त्यांचेकडे खालील विषया संबंधीची माहिती असते.

- १) **आस्थापना शाखा** - कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण माहिती - पदोन्नती, बदली, सेवापुस्तके, गोपनीय अहवाल, पगार पत्रके, व्हेतनवाढी इत्यादी.
- २) **लेखा शाखा** - निविदा, आर्थिक तरतूद व खर्च ठेकेदारांची नोंदणी, कॅशबुक, चेकबुक, ठेकेदारांचा पत्रव्यवहार इत्यादी.
- ३) **तांत्रिक शाखा** - योजनांची तांत्रिक बाबी संबंधीची सर्व माहिती.
- ४) **चित्र शाखा** - अंदाजपत्रके, नकाशे, धारिका, योजनांचे प्रगती अहवाल, टोपोशीट, पुस्तके.
- ५) **भांडार शाखा** - टी अॅन्ड पी रजिस्टर्स, मोजमाप पुस्तके, वाहने, साहित्याबाबत.

**कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) ( महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली )**

□ **कार्यासनातील विषय :**

सांगली जिल्ह्यातील यांत्रिकी / विद्युत विषयी संबंधीत कामकाज पाहणे.

**कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) ( महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली )**

**कार्यासनातील विषय :**

सांगली जिल्ह्यातील यांत्रिकी / विद्युत विषयी संबंधीत कामकाज पाहणे.

## सोलापूर जिल्हा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सोलापूर येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील.

| अ.क्र. | पदनाम             | अधिकार - आर्थिक  | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार                          | अभिप्राय  |
|--------|-------------------|--|--|---|
| १.     | कार्यकारी अभियंता | १. तांत्रिक मंजूरी व निविदा स्विकृतीचे अधिकार रु.२५ लाखापर्यंत.<br>२. अतिरिक्त बाबीच्या मंजूरीचे अधिकार प्रत्येक बाबीसाठी रु. ५० हजार पण सर्व अतिरिक्त बाबीवरील एकूण मंजूरीची मर्यादा रु. १० लाखापर्यंत. | मजीप्रा परिपत्रक क्र.८६ दि.२१.५.२००३<br><br>मजीप्रा परिपत्रक क्र. - दि.२५-९-०६ | महाराष्ट्र राज्य लेखा संहिता<br><br>महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम नियमावली |

| अ.क्र. | पदनाम             | अधिकार - आर्थिक       | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार               | अभिप्राय |
|--------|-------------------|-----------------------|---|----------|
| १.     | कार्यकारी अभियंता | वेतन व भत्ते अदा करणे | ॲकॉंट कोड व मॅन्यूअल प्रमाणे २) महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली १९८१ |          |

| अ.क्र. | पदनाम | अधिकार - आर्थिक | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|--------|-------|-----------------|---|----------|
| १.     |       | ---- निरंक ---  |   |          |

| अ.क्र. | पदनाम | अधिकार - आर्थिक  | कोणत्या कायद्या / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|--------|-------|------------------|---|----------|
|        |       | -----निरंक ----- |   |          |

|    |                 |  |  |  |
|----|-----------------|--|--|--|
| १३ | वरिष्ठ<br>लिपीक | <p>अ) म.जी.प्रा.बांधकाम विभाग क्र.१/२, सोलापूर यांचेकडून प्राप्त झालेले मासिक व मार्च पुरवणी लेखे तपासणे, त्यातील आक्षेप संबंधीत कार्यालयांना कळवून त्रुटीची पुर्तता करून घेणे. सदर लेख्यांचे संगणीकरण व संकलित करण्यासाठी देणे. फॉर्म १०१ मधील लेखा शिर्षनिहाय व कार्यालयनिहाय आकडेवारी नोंद नोंदवहीत घेणे.</p> <p>ब) निलंबन लेखा शिर्षाखालील विविध शिर्षाखालील प्रलंबित रकमांचा निपटारा होण्याबाबत संबंधीत विभागांकडे पाठपुरावा करणे व त्याबाबतचा मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे.</p> <p>क) पुर्ण झालेल्या योजनांचे लेखे पुर्ण होण्याचेदृष्टीने विभागाकडे पाठपुरावा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.</p> |  |  |
| १४ |                 | फौजदारी - निरंक  |  |  |
| १५ |                 | अर्धन्यायीक - निरंक  |  |  |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (तीन)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व  
निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन  
(कामाचा प्रकार/नांव)

| अ.क्र.                             | कामाचे स्वरूप   | कालावधी दिवस   | कामासाठी<br>जबाबदार अधिकारी                                  | अभिप्राय |
|------------------------------------|---|--|--|----------|
| १.                                 | २.  | ३.   | ४.   | ५.       |
| १.                                 | मुख्य अभियंता, म.जी.प्रा.,<br>पुणे  | म.सा.बा.संहिता, म.सा.बा.<br>अधिनियम १९७६ आणि शासनाने निर्गमित केलेले शासन<br>निर्णय व परिपत्रकातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येतात. | लेखा संहिता - म.जी.प्रा.                                     |          |
| <b>म.जी.प्रा.मंडळ, पुणे /सांगल</b> |   |  |  |          |
| १.                                 | विविध योजनांच्या प्रगतीनुसार<br>वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त<br>निधी विभागीय कार्यालयांना<br>वितरीत करणे. | निधी प्राप्त होताच   | अधीक्षक अभियंता/<br>कार्यकारी अभियंता/ उप<br>विभागीय अधिकारी |          |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (चार) नमुना (अ)  
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

| अ.क्र.                      | काम / कार्य                               | कामाचे प्रमाण   | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|-----------------------------|---|---|-------------|----------|
| १.                          | २.  | ३.  | ४.          | ५.       |
| १.                          | मुख्य अभियंता ,म.जी.प्रा.,<br>पुणे        | -- नि रं क ---  |             |          |
| <b>म.जी.प्रा.मंडळ, पुणे</b> |   |   |             |          |
| २                           | नळ पाणी पुरवठा योजना<br>कार्यान्वित करणे. | <b>प्रगतीपथावरील योजना<br/>(ग्रामीण व नागरी)</b><br>१) पुणे जिल्हा -<br>ग्रामीण योजना - ३७ योजना<br>नागरी योजना - ६ योजना |             | --<br>-- |

सांगली मंडळ

|               |  |  |  |  |
|---------------|--|--|--|--|
| -- नि रं क -- |  |  |  |  |
|---------------|--|--|--|--|

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (चार) नमुना (ब)  
कामाची कालमर्यादा..... काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

| अ. क्र.                              | काम / कार्य                     | दिवस/तास पूर्ण करण्यासाठी                               | जबाबदार अधिकारी                         | तक्रार निवारण अधिकारी |
|--------------------------------------|---------------------------------|---|---|-----------------------|
| १.                                   | २.                              | ३.  | ४.                                      | ५.                    |
| १.                                   | मुख्य अभियंता ,म.जी.प्रा., पुणे |   |   |                       |
| <b>म.जी.प्रा.मंडळ, पुणे / सांगली</b> |                                 |   |   |                       |
| १.                                   | नळ पाणी पुरवठा योजना            | कामाच्या व्याप्ति-नुरूप सर्वसाधारणतः ६ महिने ते ५ वर्षे | संबंधीत कार्यकारी अभियंता, व उप अभियंता | अधीक्षक अभियंता       |
| <b>म.जी.प्रा.मंडळ,सांगली</b>         |                                 |   |   |                       |
| १.                                   | नळ पाणी पुरवठा योजना            | कामाच्या व्याप्ति-नुरूप सर्वसाधारणतः ६ महिने ते ५ वर्षे | संबंधीत कार्यकारी अभियंता, व उप अभियंता | अधीक्षक अभियंता       |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र. १, सोलापूर

|   |                                      |                             |            |                    |
|---|--------------------------------------|-----------------------------|------------|--------------------|
| १ | पाणी पुरवठा व जलनिःसारण आवर्षण प्रवण | आवश्यकतेनुसार १ ते १/□ वर्ष | उप अभियंता | कार्यकारी अभियंता, |
|---|--------------------------------------|-----------------------------|------------|--------------------|

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (पाच)

नमुना अ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कामाशी संबंधित नियम / अधिनियम

| अ. क्र. | सूचना पत्रकानुसार दिलेले विषय   | नियम क्रमांक व वर्षे  | अभिप्राय (असल्यास)  |
|---------|---|---|---|
| १       | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम १९७६  | सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र ४८ मजीप्रा अधिनियम १९७६   | या अधिनियमात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना, कामकाज चालविणे, त्याची कर्तव्ये व अधिकार, मालमत्ता, मत्ता, दायित्वे आणि बोजे निहित करणे.<br>वित्त व्यवस्था, लेखा परिक्षण, फी इ.बाबत तरतूदी आहेत. |
| २       | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता   |   |   |
| ३       | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम लेखा संहिता  | १९८४  |   |
| ४       | महाराष्ट्र नागरी सेवा नियम  | म.ना.से. - १९८१   |   |
| ५       | पी. डब्ल्यू. डी. हॅन्ड बूक  |   |   |
| ६       | मजीप्रा पॅनलवरील वकिलांच्या नियुक्तीचे विनियम (नियम पुस्तिका २)                               | शासन निर्णय पा.पु.व स्व.वि.इएसटी-२००३/प्र.क्र.४९ पापु-२३ दिनांक ७.५.०४  |   |
| ७       | मजीप्रा मधील वित्त व लेखासंवर्गातील सेवा भरती विनियम विभागीय परिक्षा विनियम (नियम-पुस्तिका-३) | नोटीफिकेशन नं.इएसटी-१०९७/सीआर-२००१/डब्ल्यूएस २३ दि.२२.९.१९९७विभाग क्रमांक जीपीएन १०९८/सीआर ६५/२१-अ दिनांक २९.७.१९९८ | नियम १९६० मध्ये पाणी पट्टीच्या बाबतीत सुधारणा करण्यात आली आहे.  |





**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**  
**कलम-(४) (१) (ब) (पाच) नमुना (ब)**  
**.....कामाशी संबंधीत शासन निर्णय**

| अ. क्र.   | शासन निर्णयानुसार दिलेले विषय   | शासन निर्णय क्रमांक व तारीख  | अभिप्राय(असल्यास)  |
|---|---|--|--|
| <b>मुख्य अभियंता कार्यालय</b>                               |   |  |  |
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेबाबतचे निर्णय</b> |   |  |  |
| १   | मजीप्रा आस्थापनेवरील अनुरेखक व कारकून या संवर्गाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गामध्ये समावेश करणे.   | शा.नि.क्र.इएसटी-२००२/प्र.क्र.३५१/पापु-२३, दि. १५ मार्च, २००४                               | यानुसार मजीप्रा आस्थापनेवरील अनुरेखक व कारकून या संवर्गाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गामध्ये समावेश करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.   |
| २   | म.जी.प्रा. अंतर्गत कंत्राटी पध्दतीने नेमणूका केलेल्या १५ कनिष्ठ अभियंत्यांना मजीप्राच्या सेवेत सामावून घेणेबाबत.  | शा.नि.क्र. इएसटी-२००२ प्र.क्र.२८६/पापु-२३, दि ५ ऑगस्ट, २००४                                | यानुसार मजीप्रा अंतर्गत कंत्राटी पध्दतीने नेमणूका केलेल्या १५ कनिष्ठ अभियंत्यांना मजीप्राच्या सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.   |
| ३   | मजीप्रातील शासनाकडे जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी/ कर्मचारी तसेच शासनाकडे जि.प.चे प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर/वर्ग झालेल्या अधिकारी/कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन व रजा वेतन अंशदान शासनाने मंजूर केलेल्या निधीतून भागविणेबाबत. | शा.प.क्र.संकीर्ण-२००४ प्र.क्र.३५/पापु-२३ दि. ३० आक्टो.२००४ व शुध्दीपत्रक दि. १५ जाने. २००५ | मजीप्रातील शासनाकडे जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी/कर्मचारी तसेच शासनाकडे जि.प.चे प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर/ वर्ग झालेल्या अधिकारी/ कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन व रजा वेतन अंशदान शासनाने मंजूर केलेल्या निधीतून भागविणे-बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. |
| ४   | मजीप्राच्या वीज पर्यवेक्षक व उभारणीकार या पदांची पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतन-श्रेणीमध्ये बदल करणेबाबत.   | शा.नि.क्र. इएसटी-२००५ प्र.क्र.४१/पापु-३ दिनांक ८ सप्टे. २००५                               | मजीप्रा च्या वीज पर्यवेक्षक व उभारणीकार या पदांची पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतनश्रेणीमध्ये बदल करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.   |
| ५   | मजीप्रा तील अधिकारी/कर्मचारी व सेवानिवृत्तींना ५०% महागाई भत्ता मूळ वेतनात समावेश करण्याबाबत.   | शा.प.क्र.इएसटी-२००५/प्र.क्र. ३६/पापु-२३,दि. २ जुलै, २००५ व दि. ८ जुलै, २००५                | मजीप्रातील अधिकारी/कर्मचारी व सेवानिवृत्तींना ५०% महागाई भत्ता मूळ वेतनात समावेश करण्या-बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.   |

|    |  |  |  |
|----|--|--|--|
| ६  | अंध, अस्थीव्यंग आणि अधू व कण्याच्या विकाराने पिडीत असणा-या मजीप्रातील कर्मचा-यांना सुधारीत दराने वाहतूक भत्ता मंजूर करणेबाबत.  | शा.प.क्र.इएसटी-२००५/६३६/ पापु-२३,दि.१० ऑगस्ट,२००५  | अंध, अस्थीव्यंग आणि अधू व कण्याच्या विकाराने पिडीत असणा-या मजीप्रातील कर्मचा-यांना सुधारीत दराने वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला आहे.   |
| ७  | महाराष्ट्र शासनाने शासकीय वाहन चालकांना मंजूर केलेला वाढीव अतिकालीक भत्ता मजीप्रातील वाहन चालकांना लागू करणेबाबत   | महा.शासन वित्त विभाग शा.नि.क्र.अकाभ-१३०४ प्रक्र-१८/सेवा-८ दिनांक १६.८.२००५   | यानुसार मजीप्रातील वाहन-चालकांना सुधारीत दराने अतिकालीक भत्ता मंजूर करण्यात आला आहे.   |
| ८  | नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार प्रोत्साहन भत्ता व इतर सवलती लागू करण्याबाबत.   | १)महा.शासन साप्रवि यांचे शा.नि.क्र.टीआरएफ-२०००/ प्रक्र-३११२/दि.६.८.२००२<br>२)महा.शासन गृह विभाग (विशेष) यांचे शा.नि.क्र. एनएएक्यू-२००४/प्रक्र.४८ विश-१ दि. ७ डिसे.२००४ | यानुसार नक्षलग्रस्त भागात तसेच अतिसंवेदनशील क्षेत्रातील कार्यरत असलेल्या मजीप्रातील अधिकारी/कर्मचा-यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर पदोन्नती योजना लागू करण्यात आली आहे.                        |
| ९  | गट "क " व "ड " (वर्ग ३ व ४) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कंठीतता घालविण्यास योजना. राज्य शासकीय कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत. | १)महा.शासन साप्रवि यांचे शा.नि.क्र.एसआटी/प्रक्र-१/९५/बारा दि.८ जून, १९९५<br>महा.शासन वित्त विभाग क्र.वेतन-११९९/प्रक्र-२/९९/सेवा-३ दि.३० जुलै २००१                      | यानुसार कालबद्ध पदोन्नती योजना व आश्वासित प्रगती योजना मजीप्रातील अधिकारी/कर्मचारी यांना मजीप्राचे परिपत्रक क्र.सेवेत-०१०१/(५१)/आ-३ दि. १९.१२.२००३ अन्वये शासन मान्यतेने लागू करण्यात आली आहे. |
| १० | शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.  | महा.शासन, साप्रवि क्र.अकंपा-१०००/प्रक्र-२०/२०००/आठ दि.२८ मार्च २००१  |  |
| ११ | विशेष असाधारण रजा योजना  | १)महा.शासन वित्त विभाग, शा.नि.क्र.अरजा-२४०२/२५/ सेवा-८/दि.७ आक्टो. २००२<br>२) महा.शासन वित्त विभाग, सा.नि.क्र.अरजा-२४०२/प्रक्र. ५६/०४/सेवा-८, दि. १४ जानेवारी, २००५.   | यानुसार मजीप्रातील कर्मचा-यांना विशेष असाधारण रजा योजना शासन मान्यतेने मजीप्राचे पत्र क्र.संकीर्ण-१००२/ विशेष अरजा/ (४५)/ आ-३, दि. ३.८.२००४ अन्वये लागू करण्यात आली आहे.                       |

| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक कामासंबंधी निर्णय</b> |  |   |   |
|--|--|---|---|
| १  | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये राबविण्याबाबत.                       | ग्रापापु-१०९९/प्रक्र-३२८/<br>पापु-०७, दि.२७-०७-२००० | ग्रा.पा.पु. कार्यक्रम सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येणार असून त्यात लोकसहभाग,महिलांचा सहभाग, जिल्हा देखभाल व दुरुस्ती निधी, पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण, मानव संसाधन विकास, माहिती शिक्षण व प्रसार कार्यक्रम, संनियंत्रण आणि मुल्यमापन, माहिती व्यवस्थापन, ग्रामीण भागातील शाळामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. |
| २  | सुधारित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम - लोकसहभागाची संकल्पना व कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना      | ग्रापापु-१००१/प्रक्र-१९०/<br>पापु-०७ दि.०३-०९-२००१  | सुधारित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम -लोकसहभागाची संकल्पना व कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा योजना घेणे,त्याची अंमलबलावणी करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.   |
| ३  | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत घरगुती नळ जोडण्या देण्याची कार्यपध्दती विहित करण्याबाबत                 | ग्रापापु-१००१/प्रक्र-३५७/<br>पापु-०७, दि.१७-०९-२००१ | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत घरगुती नळ जोडण्या देण्याची कार्यपध्दती विहित केली आहे तसेच सामुहिक/खाजगी नळ जोडणीसाठी येणाऱ्या भांडवली खर्चाबाबत,देखभाल दुरुस्ती बाबत सूचना दिलेल्या आहेत.   |
| ४  | एकाच ग्रामपंचायती अंतर्गत येणारी गावे/वाड्या यांच्यासाठी स्वतंत्र पापुयो मंजूर करण्याबाबत                    | ग्रापापु-१००२/प्रक्र-५४२/<br>पापु-०७, दि.१६-०८-२००२ | एकाच ग्रामपंचायती अंतर्गत येणारी गावे/वाड्या यांच्यासाठी स्वतंत्र पापुयो मंजूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.   |
| ५  | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी देण्यात येणारी अनुदाने टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत. | ग्रापापु-१००३/प्रक्र-४/<br>पापु-०७, दि.०७-०२-२००३   | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात सन २००३-०४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी २०% एवढी कपात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.   |
| ६  | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे   | ग्रापापु-१००२/प्रक्र-६३९/                           | यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा   |

|    |   |   |  |
|----|---|---|--|
|    | व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्ती - पाणीपट्टी वसूली यांच्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील वाटपाबाबत.  | पापु-०७, दि.२२-०५-२००३                              | योजनांचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्ती यांच्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील करारानुसार पाणीपट्टी वसूलीचे वाटपाबाबतच्या सूचनां दिलेल्या आहेत.  |
| ७  | स्त्रोत निश्चिती करण्याची जबाबदारी भूसवियं बरोबर इतर सक्षम संस्थांना देण्याबाबत.  | ग्रापापु-१००३/प्रक्र-१२३/<br>पापु-०७, दि.३०-०६-२००३ | स्त्रोत निश्चिती करण्याची जबाबदारी भूसवियं बरोबर शासनाने प्राधिकृत केलेल्या यंत्रणेने तयार केलेल्या पॅनेल वरील इतर सक्षम निमशासकीय किंवा खाजगी संस्था संस्थांकडून करून घेण्याची मुभा ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे.. |
| ८  | ज्या गावांच्या/वाहनांच्या जवळपास खात्रीचा स्त्रोत उपलब्ध आसल्यामुळे दुरुन पाणी आणावे लागत असेल तर, या प्रकरणी लोकसहभागाची रक्कम लाभार्थ्यांकडून घेण्याची कार्यपध्दती. | ग्रापापु-१००३/प्रक्र-७५/<br>पापु-०७, दि.०१-०७-२००३  | ज्या गावांच्या/वाहनांच्या जवळपास खात्रीचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने दुरुन पाणी आणावे लागत असेल तर, या प्रकरणी लोकसहभागाची रक्कम लाभार्थ्यांकडून घेण्याची कार्यपध्दती विषद केली आहे.                                      |
| ९  | मा.पंतप्रधानांनी स्वातंत्र दिनी जाहीर केलेल्या पापुविषयक विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याबाबत.   | ग्रापापु-१००३/प्रक्र-२१०/पापु-०७, दि.१४-१०-२००३     | मा.पंतप्रधानांनी स्वातंत्र दिनी जाहीर केलेल्या पापुविषयक विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.   |
| १० | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- आदिवासी भागासाठी लोकवर्गणी.  | ग्रापापु-१००३/प्रक्र.१६६/<br>पापु-०७, दि.०५-०१-२००४ | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- आदिवासी भागासाठी लोकवर्गणी ५% इतकी करण्यात आली आहे.   |
| ११ | केंद्र पुरस्कृत स्वजलधारा योजनेच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक यंत्रणा, अंमलबजावणी व्यवस्था व निधी वाटपाबाबत.  | ग्रापापु-१००३/प्र.क्र.४७ / पापु-०७, दि.०२-०४-२००४   | केंद्र पुरस्कृत स्वजलधारा योजनेच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक यंत्रणा, अंमलबजावणी व्यवस्था व निधी वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  |
| १२ | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत किमान १०% लोकसहभाग प्राप्त करून घेण्याची पध्दत घालून देणे व योजनेचे प्राधान्य निश्चित करण्याबाबत.                                     | ग्रापापु-००४/प्र.क्र.२४४/<br>पापु०७,दि.१८.०१.२००५   | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत किमान १०% लोकसहभाग प्राप्त करून घेण्याची पध्दत घालून देणे व योजनेचे प्राधान्य निश्चित करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.   |
| १३ | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत किमान   | ग्रापापु१००४/प्र.क्र.२४४/ पापु-                     | ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत  |

|   |  |  |  |
|---|--|--|--|
|   | १०% लोकसहभाग प्राप्त करुन घेण्याची पध्दत घालून देणे व योजनेचे प्राधान्य निश्चित करण्याबाबत.  | ०७, दि.८.०२.२००५   | किमान १०% लोकसहभाग प्राप्त करुन घेण्याची पध्दत घालून देणे व योजनेचे प्राधान्य निश्चित करण्याबाबत दि.१८.०१.२००५ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांऐवजी सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत.                                   |
| १४  | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- मागणी आधारीत व समुह सहभागाच्या धोरणा-नुसार ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना.  | ग्रापापु१००५/प्र.क्र.६०/ पापु-०७, दि.११.०४.२००५                          | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- मागणी आधारीत व समुह सहभागाच्या धोरणानुसार ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविण्या-साठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.   |
| १५  | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- राज्याच्या किमान गरजा कार्यक्रमांमधून महाजल योजना राबविण्याबाबत.  | ग्रापापु-१००५/प्र.क्र.७४(१)/ पापु-०७, दि.३०.०४.२००५                      | राज्याच्या किमान गरजा कार्यक्रमा- मधून राबविण्यात येणारा ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम- हा यापुढे महाजल या नावाने राबविण्याबाबत मान्यता दिली आहे.  |
| १६  | राज्यशासन पुरस्कृत महाजल व केंद्र पुरस्कृत स्वजलधारा योजनेत ग्राम-पंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याबाबत व योजनेची अंमलबजावणी करण्या-बाबत मार्गदर्शक सूचना.   | ग्रापापु१००५/प्र.क्र.७४(२)/ पापु-०७, दि.०२.०५.२००५                       | राज्यशासन पुरस्कृत महाजल व केंद्र पुरस्कृत स्वजलधारा योजनेत ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याबाबत व योजनेची अंमल-बजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.   |
| १७  | ग्रामीण पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता कार्यक्रम, पाणी गुणवत्ता संनियंत्रण, पाणी गुणवत्ता नियंत्रण आणि पाणी गुणवत्ता सर्वेक्षण.   | शासन निर्णय क्रमांक ग्रापापु-१०९६/ प्र.क्र.१२८०/ पापु-०७, दि.२८-११-१९९६. | ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध न झाल्यामुळे संसर्गजन्य रोग उद्भवू नये म्हणून करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात या शासन निर्णयान्वये आदेश देण्यात आले.  |
| १८  | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी हस्तांतरीत करुन न घेतल्याने त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने थेट चालविण्याबाबत. | ग्रापापु-१००५/प्र.क्र.१३६/ पापु-०७, दि.१०.०८.२००५                        | ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमां-तर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी हस्तांतरीत करुन न घेतल्याने त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने थेट चालविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. |
| <b>पाणी गुणवत्ता नियंत्रण संदर्भातील निर्णय</b> |  |  |  |
| १   | पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणारी द्रावणे/उपकरणे यांचे प्रमाणिकरण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना.   | शा. नि. क्र. डब्ल्यूक्यूएम २००१/ प्र.क्र.२२४/पापु-१२, दिनांक १९.०९.२००१  | पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणारी द्रावणे/उपकरणे यांचे प्रमाणिकरण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना.   |

|                                 |  |  |  |
|---------------------------------|--|--|--|
| २                               | पाणी गुणवत्ता नियंत्रणासाठी क्षेत्रिय स्तरावर करावयाच्या उपाययोजना.  | शासन निर्णय क्रमांक डब्ल्यूक्यूएम २००३/प्र.क्र.१०/पापु-१२, दि.८-१०-२००३. | पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर खरेदीच्या संदर्भात मार्ग-दर्शक सूचना या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत.   |
| ३                               | पाणी शुध्दीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ जिल्हयातील आदिवासी कुटूंबांना सोडीयम हायपोक्लोराईड द्रावणाच्या बाटल्या पुरविण्याचा कार्यक्रम (पहिला टप्पा) | डब्ल्यूक्यूएम २००४/ प्र. क्र. २६/ पापु १२, दिनांक ०२.०२.२००५             | पाणी शुध्दीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिक,पुणे, नंदूरबार, गडचिरोली, अमरावती या ५ जिल्हयातील आदिवासी कुटूंबांना सोडीयम हायपोक्लोराईड २०० मिली लिटर द्रावणाच्या बाटल्या शासनामार्फत विनामुल्य पुरविण्याचा कार्यक्रमास मंजूरी देण्यात आली आहे. (पहिला टप्पा)  |
| ४                               | पावसाळ्यात उद्भवणा-या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना.   | शासन निर्णय क्र.डब्ल्यूक्यूएम २००५/प्र.क्र.४२/पापु-१२, दिनांक १०-५-२००५. | पावसाळ्यात उद्भवणा-या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेकाबाबत कराव-याची उपाययोजनेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  |
| ५                               | पावसाळ्यात उद्भवणा-या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना.   | शासन निर्णय क्र.डब्ल्यूक्यूएम २००५/प्र.क्र.४२/पापु-१२, दिनांक ८.०६.२००५. | पावसाळ्यात उद्भवणा-या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेकाबाबत कराव-याची उपाययोजनेबाबत विशेष दक्षता घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.   |
| ६                               | पाणी शुध्दीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ जिल्हयातील आदिवासी कुटूंबांना सोडीयम हायपोक्लोराईड द्रावणाच्या बाटल्या पुरविण्याचा कार्यक्रम (दुसरा टप्पा) | डब्ल्यूक्यूएम-२००४/प्र.क्र.३६ (क)/पापु-१२, दि.२३.०६.२००५                 | पाणी शुध्दीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी रायगड, पुणे, धुळे, जळगाव, अहमदनगर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया व नांदेड या १० जिल्हयातील आदिवासी कुटूंबांना सोडीयम हायपोक्लोराईड २०० मिली लिटर द्रावणाच्या बाटल्या शासनामार्फत विनामुल्य पुरविण्याचा कार्यक्रमास मंजूरी देण्यात आली आहे. (दुसरा टप्पा) |
| <b>नागरी पाणी पुरवठा निर्णय</b> |  |  |  |
| १                               | नागरी पाणी पुरवठा कार्यक्रम, वित्तीय आकृतीबंध, प्रशासकीय/तांत्रिक निविदा मंजूरीच्या आर्थिक मर्यादा, हस्तांतरण, व अन्य अनुषंगिक बाबीबाबत              | शा.नि.पापुयो-१०९८/प्र.क्र. २६७/पापु - २२, दि.०१.१२.१९९८                  | नागरी पाणी पुरवठा कार्यक्रम, वित्तीय आकृतीबंध, प्रशासकीय / तांत्रिक/निविदा मंजूरीच्या आर्थिक मर्यादा, हस्तांतरण, व अन्य  |

|   |  |  |  |
|---|--|--|--|
|   |  |  | अनुषंगिक बाबीबाबत  |
| २ | राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई महापालिका वगळून) व नगरपालिकांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची अट लागू करण्याबाबत.  | शा.नि.क्र.नापापु-१००० / प्र.क्र. ४१०/पापु-२२, दि. १५.०७.२०००       | राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई महापालिका वगळून) व नगरपालिकांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची अट लागू करण्याबाबत.  |
| ३ | पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, पाणी गळती तपासणी, गळती कमी करणे आणि खाजगी संस्थांचा सहभाग यासाठी नागरी स्थानिक संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत.   | शा.नि.क्र. नापापु-१००० / प्र.क्र.४१९/पापु-२२, दि. २७.०९.२०००       | पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, पाणी गळती तपासणी, गळती कमी करणे आणि खाजगी संस्थांचा सहभाग यासाठी नागरी स्थानिक संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत.   |
| ४ | भाविकांच्या तरंगत्या लोकसंख्येसाठी हाती घ्यावयाच्या पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची अट शिथिल करणेबाबत.  | शा.नि.क्र. तीक्षेवि-२००२/ प्र.क्र.६२०/पापु-२२ दि.१६ सप्टेंबर, २००२ | भाविकांच्या तरंगत्या लोकसंख्ये-साठी हाती घ्यावयाच्या पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची अट शिथिल करणेबाबत.   |
| ५ | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास परदेशातील /देशातील इतर राज्यात पाणी पुरवठा, मलनिःसारण व उपसा जलसिंचन योजनांची तांत्रिक सल्लागाराची कामे घेण्यास परवानगी देण्याबाबत.  | शा.नि.क्र. नापापु-१००१/प्र.क्र.५७७/पापु-२२ दि. १ ऑक्टोबर, २००२     | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास परदेशातील /देशातील इतर राज्यात पाणी पुरवठा, मलनिःसारण व उपसा जलसिंचन योजनांची तांत्रिक सल्लागाराची कामे घेण्यास परवानगी देण्याबाबत.  |
| ६ | नागरी पाणी पुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड न करण्या-या नागरी स्थानिक संस्थांच्या बाबतीत करावयाचा कार्यवाहीबाबत.  | शा.नि.क्र. नाकथ-२००४/ प्र.क्र.७४/पापु-२२ दि.२९ जानेवारी, २००५      | नागरी पाणी पुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड न करण्या-या नागरी स्थानिक संस्थांच्या बाबतीत करावयाचा कार्यवाहीबाबत.  |
| ७ | स्थानिक स्वराज्य संस्थाकडे थकित असलेल्या पाणी पट्टीवरील विलंब आकार तसेच कर्जावरील दंडनीय व्याज माफ करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निर्भय योजनेस पुनर्जीवन करुन मुदतवाढ देण्याबाबत. | शा.नि.क्र.निर्भय-१००३/ प्र.क्र.६८१/पापु-२२ दि.६ सप्टेंबर, २००५     | स्थानिक स्वराज्य संस्थाकडे थकित असलेल्या पाणी पट्टीवरील विलंब आकार तसेच कर्जावरील दंडनीय व्याज माफ करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निर्भय योजनेस पुनर्जीवन करुन मुदतवाढ देण्याबाबत. |
| ८ | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा परीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी गळती तपासणी, पाणी गळती कमी करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची    | शा.नि.क्र.नापापु-१००१/ प्र.क्र.५२६/पापु-२२ दि.१७ जानेवारी, २००२    | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा परीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी गळती तपासणी, पाणी गळती कमी करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची    |
| ९ | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा परीक्षण , उर्जा लेखापरीक्षण, पाणी गळती तपासणी, पाणी गळती कमी करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम घेण्यासाठी तांत्रिक सेवा   | शा.शु.प.क्र. नापापु-१००१/ प्र.क्र.५२६/पापु-२२ दि. ८ ऑगस्ट-२००२     | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा परीक्षण , उर्जा लेखापरीक्षण, पाणी गळती तपासणी, पाणी गळती कमी करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम  |



|   |   |   |   |
|---|---|---|---|
|   | पुरविणा-या संस्थांची ( TSPs )<br>मान्यताप्राप्त सूची  |   | घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या<br>संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त<br>सूची  |
| १०  | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा<br>परीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी<br>गळती तपासणी, पाणी गळती कमी<br>करणे, व उर्जा संवर्धन कार्यक्रम<br>घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या<br>संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची | शा.नि.क्र. नापापु-१००१/<br>प्र.क्र.५२६ (१)/पापु-२२<br>दिनांक ३ मे, २००३       | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा<br>परीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी<br>गळती तपासणी, पाणी गळती कमी<br>करणे, व उर्जा संवर्धन कार्यक्रम<br>घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या<br>संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची   |
| ११  | पाणी पुरवठा योजनेचे पाणी<br>लेखापरीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी<br>गळती तपासणी, पाणी गळती कमी<br>करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम<br>घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या<br>संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची   | शा.नि.क्र.नापापु-१००१/<br>प्र.क्र.५२६/पापु-२२<br>दि.२३ एप्रिल-२००२            | पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा<br>परीक्षण, उर्जा लेखापरीक्षण, पाणी<br>गळती तपासणी, पाणी गळती कमी<br>करणे व उर्जा संवर्धन कार्यक्रम<br>घेण्यासाठी तांत्रिक सेवा पुरविणा-या<br>संस्थांची ( TSPs ) मान्यताप्राप्त सूची  |
| १२  | केंद्र पुरस्कृत स्वजलधारा व संपूर्ण<br>स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत राज्य<br>स्तरावर संवाद व क्षमता विकास कक्षात<br>पदे निर्मिती व ती भरण्याची प्रक्रिया  | शा.नि.क्र.जस्वप्र-२००४/<br>प्र.क्र.३९४९/पापु-११,<br>दि.३.२.२००५               | केंद्र पुरस्कृत स्वजलधारा व संपूर्ण<br>स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत<br>राज्य स्तरावर संवाद व क्षमता विकास<br>कक्षात पदे निर्मिती व ती भरण्याची<br>प्रक्रिया   |
| १३  | <b>ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत<br/>किमान १०% लोकसहभाग प्राप्त<br/>करून घेण्याची पध्दत घालून देणे व<br/>योजनेचे प्राधान्य निश्चित<br/>करण्याबाबत.</b>  | शा.शुध्दीपत्रक क्र.ग्रापापु-<br>१००४/प्र.क्र.२४४/पापु-०७,<br>दि.८.२.२००५      | <b>ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत<br/>किमान १०% लोकसहभाग प्राप्त<br/>करून घेण्याची पध्दत घालून देणे व<br/>योजनेचे प्राधान्य निश्चित<br/>करण्याबाबत.</b>  |
| <b>ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईनिवारणार्थ धोरणात्मक निर्णय</b> |   |   |   |
| १   | पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर<br>करण्यासाठी हाती घ्यावयाच्या<br>आकस्मिक उपाययोजना.  | शासन निर्णय क्र.टंचाई-३०९९/<br>प्र.क्र.१३/पापु-१४, दि.०१<br>फेब्रुवारी, १९९९. | या शासन निर्णयान्वये पिण्याच्या<br>पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल तेथे<br>पिण्याच्या पाण्याचा पुरवठा<br>करण्यासाठी विहिरी खोल करणे, गाळ<br>काढणे /खोदणे/ विहिरी पुर्नजिवित<br>करणे, खाजगी विहिरी अधिग्रहीत<br>करणे, टँकर/ बैलगाडीने पाणी पुरवठा<br>करणे या आकस्मिक उपाययोजना<br>वर्षभरात केव्हाही घेण्यास<br>जिल्हाधिका-यांना अनुमती देण्यात<br>आलेली आहे. |
| २   | उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या<br>टंचाई निवारणार्थ नागरी क्षेत्रात<br>तातडीच्या पाणी पुरवठा योजना<br>घेण्याबाबत.  | शासन निर्णय क्र.टंचाई-<br>२०९९/प्र.क्र.१४/पापु-१४,<br>दि.०२ फेब्रुवारी, १९९९. | ज्या नागरी क्षेत्रात नियमित पाणी<br>पुरवठ्याच्या ५० टक्के पेक्षा कमी<br>किंवा ५० लिटर्सपेक्षा कमी पाणी<br>पुरवठा होत असेल अशा नागरी   |

|   |  |   |   |
|---|--|---|---|
|   |  |   | क्षेत्रात विविध उपाययोजना घेण्यात येतात.  |
| ३ | राज्यातील टँकरग्रस्त गांवे/वाड्या/पाडे/वस्त्या/तांडे इत्यादिमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरिता त्रिसुत्री योजना.   | शासन निर्णय क्र.टंचाई-१०९९/प्र.क्र.१२/पापु-१४, दि.०३ फेब्रुवारी,१९९९. | या शा.निर्णयान्वये राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उपलब्ध पाणी साठ्यात वाढ करणे, भूजन अधिनियम १९९३ व नियम १९९५ मधील तरतूदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे याबाबत स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.               |
| ४ | पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण व नागरी क्षेत्रात विहित आर्थिक व भौतिक निकषात न बसणा-या तातडीच्या योजना/उपाययोजना मंजूर करण्यासाठी सचिव स्तरीय स्थायी समिती स्थापना करणेबाबत. | शासन निर्णय क्र.टंचाई-२००२/प्र.क्र.३४५/पापु-१४, दि.२७ नोव्हेंबर,२००२  | नागरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ या विभागांत प्रदान करण्यात आलेल्या आर्थिक मर्यादेपेक्षा जास्त किंमतीच्या असलेल्या तसेच विहित निकषात न बसणा-या तातडीच्या उपाययोजनांना तातडीने प्रशासकीय मंजूरी देता यावी यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. |

टिप : पी.डब्ल्यू.डी.मॅन्युअल अकॉंट कोड एम.सी.एस.आर. शासन निर्णय व मध्यवर्ती कार्यालयाच्या वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या परिपत्रकाप्रमाणे.

**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**  
**कलम-(४) (१) (ब) (पाच) नमुना (क)**  
**.....कामाशी संबंधित पत्रके**

| अ.क्र. | विषय   | क्रमांक व तारीख  | अभिप्राय<br>(असल्यास) |
|--------|--|--|-----------------------|
| १      | त्रयस्त यंत्रणेद्वारे पंपिंग मशिनरी साहित्याची तपासणी                                      | मजीप्रा/स.स(तां)/तांशा-<br>१/३५०/४१६१<br>दि. १०-१२-१९९८  |                       |
| २      | निविदा तयार करतांना घ्यावयाची काळजी, पंप हाऊसची रचना, कंत्राटदारांची पूर्व अर्हता इत्यादि. | मजीप्रा/सं.स./तांशा-<br>२/३५०/२२०५ दिनांक<br>२१-७-१९९८   |                       |
| ३      | पंपाच्या कार्यक्षमतेविषयी  | जाबंप्र/अ.अ.(यां)/<br>१९५० दि. ९-९-१९९८  |                       |
| ४      | पॉवर फॅक्टर संबंधी   | मपापुवजनिमं/लेखा/३/<br>पॉवर/फॅक्टर/८५०-अ<br>दि. ११-८-१९९२  |                       |
| ५      | कंत्राटदारांची नोंदणी, दरसुची, उत्पादकांची श्रेणीवाढ व इतर धोरणात्मक बाबी                  | मजीप्रा/सं.स/तांशा-१/<br>३५०/८३६ दिनांक<br>७-७-२००५  |                       |
| ६      | वाहन दुरुस्ती बाबत   | मजीप्रा/स.स/तांशा-१/<br>वाहन दुरुस्ती/२१६७<br>दि. १-१०-२००३ व<br>संकीर्ण/वाहन/१००१/५८<br>आ-३ दि. ११-१-२००२ |                       |
| ७      | तांत्रिक मंजूरी व निविदा स्विकृती अधिकार   | परिपत्रक क्रज८४<br>मजीप्रा/स.स/तांशा-<br>१/३५०/३११९ दिनांक<br>१६-१२-२००२                                   |                       |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (पाच) नमुना (ड)

.....कामाशी संबंधीत कार्यालयीन आदेश धोरणात्मक परिपत्रके

| अ.क्र. | विषय                                     | क्रमांक व वर्ष | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|----------------|--------------------|
| १.     | २.                                       | ३.             | ४.                 |
| १.     | मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे          | -- नि रं क --- |                    |
| २.     | अधीक्षक अभियंता, म.जी.प्रा.मंडळ , पुणे   | -- नि रं क --- |                    |
| ३.     | अधीक्षक अभियंता, म.जी.प्रा.मंडळ , सांगली | -- नि रं क --- |                    |

**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**  
**कलम-(४) (१) (ब) (पाच) नमुना (ई)**  
**मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे कार्यालयामधील**  
**उपलब्ध दस्तऐवजाची यादी**

| अ. क्र. | दस्तऐवजाचा प्रकार   | विषय              | संबंधीत व्यक्ती                     | व्यक्तीचे ठिकाण उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
|---------|---|-------------------|-------------------------------------|---|
| १.      | २.  | ३.                | ४.                                  | ५.  |
|         | मुख्य अभियंता, म.जी.प्रा., प्रादेशिक विभाग, पुणे कार्यालय |                   |                                     |   |
| १.      | पाणी पुरवठा योजनांच्या धारिका                             | पाणी पुरवठा योजना | सहा.आरेखक वरिष्ठ लिपीक कनिष्ठ लिपीक | मुख्य अभियंता, कार्यालय, पुणे                     |
| २.      | नोंदवही   | लॉगबुक            | <b>सहा.भांडारपाल</b>                | --“--   |
| ३.      | नोंदवही   | किरकोळ रजा        | वरिष्ठ लिपीक                        | --“--   |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे**

| १  | पुणे परिमंडळ |   | श्री.अ.डी. तिकोणकर व.लि./ अ.मा.वाघचौरे क. लि. | अधीक्षक अभियंता,म.जी.प्रा मंडळ ठाणे |
|----|--------------|---|---|-------------------------------------|
| २  |              | आगाऊ वेतनवाढी                                     |   |                                     |
| ३  |              | आगाऊ वेतनवाढी शासकीय नियम                         |   |                                     |
| ४  |              | कालबद्ध पदोन्नती                                  |   |                                     |
| ५  |              | गोपनीय अहवाल प्रतवारी                             |   |                                     |
| ६  |              | कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बदल्या                    |   |                                     |
| ७  |              | मानिव दिनांक प्रकरणे                              |   |                                     |
| ८  |              | निवड समिती सदस्यांच्या बैठकीबाबत                  |   |                                     |
| ९  |              | परिमंडळ समिती बैठकीचे इतिवृत्त                    |   |                                     |
| १० |              | गोपनीय अहवाल धारिका व मुळ सेवापुस्तके पत्रव्यवहार |   |                                     |
| ११ |              | जनरल फाईल्स                                       |   |                                     |
| १२ |              | शासकीय / प्राधिकरण नियत                           |   |                                     |

|    |  |   |                     |  |
|----|--|---|---------------------|--|
|    |  | धारिका  |                     |  |
| १२ |  | जॅष्ठतासूची पत्रव्यवहार   |                     |  |
| १३ |  | मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र पत्रव्यवहार   | श्रीमती पाठक क. लि. |  |
| १४ |  | परिमंडळीय समितीची बैठक  |                     |  |
| १५ |  | कास्ट्राईब संघटना पत्रव्यवहार   | श्री. ससाणे         |  |
| १६ |  | शासकीय नियम अनु.जाती जमाती  |                     |  |
| १७ |  | वरिष्ठ लिपिक यांची सरळसेवाभरती  |                     |  |
| १८ |  | कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक पदोन्नती   |                     |  |
| १९ |  | प्रथम लिपिक ते अधीक्षक पदोन्नती   |                     |  |
| २० |  | वरिष्ठ लिपिक ते प्रथम लिपिक पदोन्नती  |                     |  |
| २१ |  | अनुरेखक ते सहा. आरेखक पदोन्नती  |                     |  |
| २२ |  | भांडारपाल ते भांडार अधीक्षक पदोन्नती (सन १९९९)  |                     |  |
| २३ |  | सहा. आरेखक ते आरेखक पदोन्नती  |                     |  |
| २४ |  | मागासवर्गीयांचा अनुशेष  |                     |  |
| २५ |  | कनिष्ठ लिपिक / वरिष्ठ लिपिक मधून उपलेखापाल नियुक्ती   |                     |  |
| २६ |  | सेवायोजन समाज कल्याण अदिवासी प्रकल्प कार्यालयाकडील मागणीपत्र व उमेदवारांच्या याद्या.  |                     |  |
| २७ |  | वेतन पुर्ननिश्चितीबाबत  |                     |  |
| २८ |  | भांडारपालाच्या व्यावसाईक परिक्षा  |                     |  |
| २९ |  | जाहिरात प्रसिध्द करणेबाबत   |                     |  |
| ३० |  | परिमंडळ निवडसूची १.६.०० ते ३१.७.०१  |                     |  |
| ३१ |  | पदे अधिसूचीत करणेबाबत निवडसूच्या नोंदवह्या सन ८२-८३, ८३-८४, ८४-८५, व ८५-८६, ८६-८७ व ८९-९०, ९०-९१ व ९१-९२, ९३-९४ ते २००२-०३ व पुढे |                     |  |
| ३२ |  | आगाऊ वेतनवाढ वाढी नोंद वही  |                     |  |
| ३३ |  | संवर्ग निहाय पदोन्नती नोंद वही  |                     |  |

|    |  |  |  |  |
|----|--|--|--|--|
| ३४ |  | रोस्टर बिंदू नामावली<br>अधीक्षक ३१.१.०२ पर्यंत<br>वरिष्ठ लिपिक ३१.१२.०२ पर्यंत<br>प्रथम लिपिक ३१.१२.०२ पर्यंत<br>मुख्य आरेखक ३१.१२.०१ पर्यंत<br>उच्चश्रेणी ३१.१२.०२ पर्यंत<br>लघुलेखक ३१.१२.०२<br>भांडारअधीक्षक ३१.१२.०२<br>भांडारपाल ३१.१२.०२<br>सहा. आरेखक ३१.१२.०२<br>आरेखक   |  |  |
| ३५ |  | १) परिमंडळस्तरावरील बिंदू नामावली मध्यवर्ती कार्यालयाकडून तपासून घेणे<br>२) परिमंडळस्तरावरील रिक्त पदाबाबत (मेस्त्री )<br>३) परिमंडळस्तरावरील रिक्त पदे प्रथम लिपिक जोडारी पंपचालक<br>४) मागावर्गीय सरळसेवाभरती अनुशेष<br>५) परिमंडळस्तरावरील वर्ग ३ व ४ च्या जेष्ठता याद्या.<br>६) अपंग कर्मचाऱ्यांना गट क व ड मधील पदावर पदोन्नतीदेणेबाबत.<br>७) परिमंडळ स्तरावरील इतिवृत्त<br>८) म.जी.प्रा मधील अनुरेखक व कारकून या संवर्गाचा स्थापत्य अभि. सहा. पदात समावेश<br>म.जी.प्रा. कडील जि.प.कडे असलेल्या मंजूर कार्यरत व रिक्त पदाबाबत.<br>वार्षिक बदल्या सन २००५<br>पुणे प्रदेशिक विभागांतर्गत मंजूर पदे मानिव दिनांक प्रकरणे |  |  |

|   | भांडार शाखा  |   |  |   |
|---|--|---|--|---|
| १ | निविदा स्विकृती व मान्यता देणे   | मंडळ कार्यालयांतर्गत विविध जलशुध्दीकरण केंद्र व पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारे रसायने, तुरटी, ब्लिचिंग, लिक्विड क्लोरीन कोगॉलेट इ.<br>जिल्हा दरसूची स्टेशनरी ,फॉर्मस, संगणक दुरुस्ती इ. ची वार्षिक पुरवठा करण्याकरिता | श्री.सी.के. देशपांडे<br>भांडार अधीक्षक | श्री. डी. आर. घोलप<br>सहा.भांडारपाल<br>श्री. एस.बी. सावंत<br>सहा.भांडारपाल. |
| २ | कार्यालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच क्षेत्रीय तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांस गणवेश देणे बाबत. | मंडळ कार्यालय व इतर सर्व विभागीय कार्यालयातील पात्र चतुर्थ श्रेणी व क्षेत्रीय तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांस गणवेश, लोकरीचे कापड, गमबूट , रेनकोट ,छत्री चा पुरवठा करणे बाबत.  | वरीलप्रमाणे                            | वरीलप्रमाणे   |
| ३ | वाहनांचे वार्षिक अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत   | मुअ(पुणे विभाग) मंडळ कार्यालय व इतर सर्व विभागीय / उप विभागीय कार्यालयांचे वापरात असलेल्या वाहनांचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत.  | वरीलप्रमाणे                            | वरीलप्रमाणे   |
| ४ | ३१ मार्च अखेर शिल्लक साहित्याची माहिती संकलीत करणे.  | सर्व विभागीय कार्यालयाकडील ३१ मार्च अखेरीस stock & MSA वरील शिल्लक साहित्याची माहिती एकत्रीत संकलीत करणे बाबत   | वरीलप्रमाणे                            | वरीलप्रमाणे   |
| ५ | ब्लिचिंग पावडर खरेदीवर ब आणि क श्रेणीतील नगरपालिकांना ५०% अनुदान देणे बाबत                           | पुणे जिल्हयातील ब व क श्रेणीतील नगरपालिकांनी पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ब्लिचिंग पावडरच्या खरेदीवर ५०% अनुदान प्रस्ताव छाननी करुन मध्यवर्ती कार्यालयास पाठवणे  | वरीलप्रमाणे                            | वरीलप्रमाणे   |



|   |                               |  |   |                    |
|---|-------------------------------|--|---|--------------------|
| ६ | कार्यालयीन हत्यारे व अवजारे   | कार्यालयीन हत्यारे व अवजारे , टेलिफोन , संगणक यांची देखभाल व निगा ठेवणे इ.   | वरीलप्रमाणे   | वरीलप्रमाणे        |
|   | <b>चित्र शाखा</b>             |  |   |                    |
| १ | तांत्रिक पुस्तके              | १. एकूण पुस्तके २९५  | १)श्री. म.ना. साळवे<br>२)श्री.जे.जे.दुसाने,<br>२) श्री. स. सो. परदेशी<br>३) श्री. वि.मा. बंदपट्टे, आर.एस. पिटर्स<br>अनुरेखक | मजीप्रा मंडळ, पुणे |
| २ | आय.एस. पुस्तके                | १. एकूण पुस्तके ३२६  | वरीलप्रमाणे   |                    |
| ४ | निर्बंधित नकाशे (Topo sheet ) | १ एकूण प्रती १२६   | वरील प्रमाणे  |                    |
| ६ | शास्त्रिय व गणिती उपकरणे      | ३१ उपकरणे  | वरील प्रमाणे  |                    |
| ७ | दरसूची (D.S.R.)               | सर्व मंडळ, विभागीय कार्यालयांना वाटप करणे व सांभाळणे   | वरील प्रमाणे  |                    |
|   | <b>लेखा शाखा</b>              |  |   |                    |
| १ | धारिका                        | भारताचे निबंधक महालेखापरिक्षक अहवाल<br>सन १.४.९९ ते ३१.३.२००१ व १.४.०१ ते ३१.३.०४  |   |                    |
| २ | धारिका                        | मुअ(पुणे विभाग ) मजीप्रा यांचे कार्यालयाकडून अ.अ, मजीप्रा यांचे कार्यालयाची झालेली तपासणी.<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व १.४.०१ ते ३१.३.०४ | वरील प्रमाणे  |                    |
| ३ | धारिका                        | अंतर्गत लेखा परिक्षण तपासणी<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व १.४.०१ ते ३१.३.०४  | वरीलप्रमाणे   |                    |

|   |        |   |              |  |
|---|--------|---|--------------|--|
| ४ | धारिका | स्थानिक स्वराज्य संस्थेकडील असलेली कर्जे<br>अ) अयुर्विमा महामंडळ कर्ज, ब) खुल्या बाजारातील कर्ज,<br>क) हुडको कर्ज, ड) शासन कर्ज, ई) प्रकल्प कर्ज, फ) हमी शुल्क. | वरील प्रमाणे |  |
|---|--------|---|--------------|--|

**म.जी.प्रा. विकास विभाग, पुणे**

|    |                               |                                |                                |                   |
|----|-------------------------------|--------------------------------|--------------------------------|-------------------|
| १. | पाणी पुरवठा योजनांच्या धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | सहाय्यक आरेख                   | विभागीय कार्यालय, |
| २. | योजनांच्या पत्रव्यवहार धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता | विभागीय कार्यालय, |
| ३. | रोख वही                       | रोकड हाताळणे                   | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |
| ४. | व्हॉउचर फाईल                  | अदा केलेले प्रमाणके            | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |

**म.जी.प्रा. बांधकाम विभाग, पुणे**

|    |                               |                                |                                |                   |
|----|-------------------------------|--------------------------------|--------------------------------|-------------------|
| १. | पाणी पुरवठा योजनांच्या धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | सहाय्यक आरेखक                  | विभागीय कार्यालय, |
| २. | योजनांच्या पत्रव्यवहार धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता | विभागीय कार्यालय, |
| ३. | कंत्राटदारंची नोंदणी          | नोंदणी                         | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |
| ४. | रोख वही                       | रोकड हाताळणे                   | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |
| ५. | व्हॉउचर फाईल                  | अदा केलेले प्रमाणके            | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |

**म.जी.प्रा. बांधकाम विभाग, सातारा**

|    |                               |                                |                                |                   |
|----|-------------------------------|--------------------------------|--------------------------------|-------------------|
| १. | पाणी पुरवठा योजनांच्या धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | सहाय्यक आरेखक                  | विभागीय कार्यालय, |
| २. | योजनांच्या पत्रव्यवहार धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना | शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता | विभागीय कार्यालय, |
| ३. | कंत्राटदारंची नोंदणी          | नोंदणी                         | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |
| ४. | रोख वही                       | रोकड हाताळणे                   | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |
| ५. | व्हॉउचर फाईल                  | अदा केलेले प्रमाणके            | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय, |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली आस्था- कार्यासनामधील दस्तऐवज.

| अ.क्र.  | दस्तऐवजाचा प्रकार<br>नस्ती/मस्टर   | प्रमुख बाबींचा<br>तपशिलवार                                | सुरक्षित ठेवण्याचा<br>कालावधी |
|---|--|---|-------------------------------|
| १   | मस्टर  | कर्मचा-यांची हजेरी  | ५ वर्षे                       |
| २   | गोपनीय अहवाल   | कर्मचा-यांच्या कार्याचे<br>मुल्यमापन                      | कायम                          |
| ३   | नोंद वहया  | संदर्भ व प्रकरणांची<br>नोंद                               | ५ ते १० वर्षे                 |
| ४   | सेवापुस्तके  | कर्मचा-यांच्या सेवा<br>विषयक घडामोडींचा<br>तपशिल          | कायम                          |
| ५   | जडपुस्तक संग्रह नोंद वही   | खरेदी केलेल्या लेखन<br>सामुग्री व इतर मालमत्तेचा<br>तपशिल | कायम                          |
| ६   | म.जी.प्रा. च्या मालकीची<br>निवासस्थाने व कार्यालयीन<br>इमारती यांचे करारपत्र               | सिडको बरोबर केलेले<br>करारपत्र                            | कायम                          |
| <b>कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयातील उपलब्ध दस्तऐवजांची यादी</b> |  |   |                               |
| १   | शासकीय व मजीप्राची<br>परिपत्रके<br>व आदेश फाईल   |   |                               |
| २   | यांत्रिकी/विद्युत दरसुची फाईल  |   |                               |
| ३   | वाहन दुरुस्ती अंदाजपत्रकाच्या<br>धारिका, वाहन निकालात<br>काढावयाचा पत्रव्यवहार<br>इत्यादि. |   |                               |
| ४   | पा.पु.योजनामधील पंपिंग<br>मशिनरी<br>अंदाजपत्रकांचा पत्रव्यवहार.                            |   |                               |

## जिल्हा कोल्हापूर.

|    |                   |                                     |                                    |    |
|----|-------------------|-------------------------------------|------------------------------------|----|
| १) | निविदा कागदपत्रे  | नळ पाणी पुरवठा /<br>मलनिःसारण योजना | कार्यकारी अभियंता<br>/ उप अभियंता. | -- |
| २) | मोजमाप पुस्तके    |                                     |                                    |    |
| ३) | टोपो शिट          |                                     |                                    |    |
| ४) | रेकॉर्ड ड्राईंग्ज |                                     |                                    |    |

## जिल्हा - सोलापूर

| अ. क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय   | संबंधीत व्यक्ती                     | व्यक्तीचे ठिकाण<br>उपरोक्त<br>कार्यालयात<br>उपलब्ध नसल्यास |
|---------|-------------------|--|-------------------------------------|--|
| १.      | २.                | ३.   | ४.                                  | ५.   |
|         | जिल्हा- सोलापूर   | आस्था - १  | सौ. सी. व्ही.<br>गायकवाड,<br>व.लि./ | कार्यकारी<br>अभियंता मजीपा<br>बांधकाम विभाग<br>सोलापूर     |
| १       |                   | वर्ग - ३ व ४ ची मूळ सेवा पुस्तके<br>व त्यासंबंधीचे पत्रव्यवहार |                                     |  |
| २       |                   | परिमंडळीय स्तरावरील<br>बैठकीबाबतचा पत्रव्यवहार                 |                                     |  |
| ३       |                   | मध्यवर्ती कार्यालयाने वेळोवेळी<br>माहिती व पत्रव्यवहार         |                                     |  |
| ४       |                   | पदाचा सहामाही अहवाल  |                                     |  |
| ५       |                   | कामगार बैठकीचे पत्रव्यवहार,<br>पाणी पुरवठा केंद्र हस्तांतर     |                                     |  |

|   |  |  |   |                               |
|---|--|--|---|-------------------------------|
| ६ |  | निवृत्तीवेतन ( वर्ग ३ व ४ )<br>प्रकरणे   |   |                               |
| ७ |  | गोपनीय अहवाल धारिका व<br>त्यासंबंधीचे पत्रव्यवहार  |   |                               |
|   |  | आस्था-२  | श्री. एम. ए. मुनशी,<br>वरिष्ठ लिपीक     | अ.अ. मजीप्रा<br>मंडळ सोलापूर  |
| १ |  | वर्ग १ व २ व प्रतिनियुक्तीवरील<br>सर्व अधिकाऱ्यांची मूळ<br>सेवापुस्तके व त्यासंबंधीचे<br>पत्रव्यवहार |   |                               |
| २ |  | निवडसूची माहिती  |   |                               |
| ३ |  | प्रशिक्षणार्थी अभियंताची नियुक्ती  |   |                               |
| ४ |  | वर्ग १ व २ व प्रतिनियुक्तीवरील<br>अधिकाऱ्यांचे निवृत्तीवेतन व<br>त्यासंबंधीचे पत्रव्यवहार            |   |                               |
|   |  | आस्था-३  | श्री. एस. बी.<br>मोगली, कनिष्ठ<br>लिपीक | अ.अ. मजीप्रा<br>मंडळ सोलापूर  |
| १ |  | मासिक वेतन संबंधीचे काम  |   |                               |
| २ |  | प्रवास भत्ता देयके   |   |                               |
| ३ |  | वैद्यकीय देयके   |   |                               |
| ४ |  | आयकर/ व्यवसायकर  |   |                               |
| ५ |  | सर्व नोंद वही ठेवणे  |   |                               |
|   |  | आस्था - ४  | श्री. आर. आर.<br>जोशी,<br>वरिष्ठ लिपीक  | अ.अ. मजीप्रा<br>मंडळ, सोलापूर |
| १ |  | घरबांधणी अग्रीम व त्यांचे मासिक<br>नोंदवही   |   |                               |
| २ |  | जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीवर<br>असलेल्या अधिकारी व   |   |                               |

|   |  |  |   |                             |
|---|--|--|---|-----------------------------|
|   |  | कर्मचारीचे Leave Salary,<br>Pension Contribution.                            |   |                             |
| ३ |  | गटविमा योजना वार्षिक अहवाल<br>अंदाजपत्रक (आस्थापना शाखा )                    |   |                             |
| ४ |  | कोर्टाचा पत्रव्यवहार   |   |                             |
| ५ |  | अनुशेष (संपूर्ण पत्रव्यवहार )  |   |                             |
|   |  | आस्था - ५  | सौ.एस.जी.घोगले<br>कनिष्ठ लिपीक          | अ.अ.मजीप्रा<br>मंडळ सोलापूर |
| १ |  | भविष्य निर्वाह निधी पत्रव्यवहार  |   |                             |
| २ |  | अनुकंपा पत्रव्यवहार  |   |                             |
| ३ |  | आ-४ यांना ग.वि. यो. व<br>अंदाजपत्रक तयार करणेसाठी<br>मदत करणे                |   |                             |
| ४ |  | १०% विशेष वेतन   |   |                             |
|   |  | आस्था - ६  | श्री. एस. एस.<br>पाटील, कनिष्ठ<br>लिपीक | अ.अ.मजीप्रा<br>मंडळ सोलापूर |
| १ |  | आवक पत्रे नोंदवहीत नोंदवून<br>संबंधीतांना पोहोच करणे                         |   |                             |
| २ |  | सर्व अॅडव्हान्स रजिस्टर व<br>फेस्टीव्हल बिल व ऑर्डर काढणे                    |   |                             |
| ३ |  | आस्थापना - ४ यांना गट विमा<br>योजना व आगाऊ अंदाजपत्रक<br>करण्यासाठी मदत करणे |   |                             |
| ४ |  | नाशिक प्रशिक्षण बाबतचा<br>पत्रव्यवहार  |   |                             |
|   |  | आस्था - ७  | सौ. डी.डी. मुळे<br>कनिष्ठ लिपीक         | अ.अ.मजीप्रा<br>मंडळ सोलापूर |
| १ |  | जावक रजिस्टर   |   |                             |
| २ |  | किरकोळ रजा रजिस्टर   |   |                             |
| ३ |  | संगणकाची माहिती  |   |                             |

|   |                                   |   |                                  |   |
|---|-----------------------------------|---|----------------------------------|---|
| ४ |                                   | <p>परिमंडळस्तरावरील बिंदू<br/>नामावली मध्यवर्ती<br/>कार्यालयाकडून तपासून घेणे<br/>परिमंडळस्तरावरील रिक्त<br/>पदाबाबत (मेस्त्री )<br/>परिमंडळस्तरावरील रिक्त पदे<br/>प्रथम लिपिक जोडारी पंपचालक<br/>मागावर्गीय सरळसेवाभरती<br/>अनुशेष<br/>परिमंडळस्तरावरील वर्ग ३ व ४<br/>च्या जेष्ठता याद्या.<br/>अपंग कर्मचाऱ्यांना गट क व ड<br/>मधील पदावर पदोन्नतीदेणेबाबत.<br/>परिमंडळ स्तरावरील इतिवृत्त<br/>म.जी.प्रा मधील अनुरेखक व<br/>कारकून या संवर्गाचा स्थापत्य<br/>अभि. सहा. पदात समावेश<br/>म.जी.प्रा. कडील जि.प.कडे<br/>असलेल्या मंजूर कार्यरत व रिक्त<br/>पदाबाबत.<br/>वार्षिक बदल्या सन २००५<br/>पुणे प्रदेशिक विभागांतर्गत मंजूर<br/>पदे<br/>मानिव दिनांक प्रकरणे</p> |                                  |   |
|   | भांडार शाखा                       |   |                                  |   |
| १ | निविदा स्विकृती<br>व मान्यता देणे | <p>मंडळ कार्यालयांतर्गत विविध<br/>जलशुध्दीकरण केंद्र व पाणी<br/>पुरवठा योजनांसाठी लागणारे<br/>रसायने, तुरटी, ब्लिचिंग, लिक्विड<br/>क्लोरीन कोगॉलेट इ.<br/>जिल्हा दरसूची स्टेशनरी ,फॉर्मस,<br/>संगणक दुरुस्ती इ. ची वार्षिक<br/>पुरवठा करण्याकरिता</p>   | श्री.ए. आर.शेख<br>भांडार अधीक्षक | श्री. आर. बी.<br>हलकट्टी<br>सहा.भांडारपाल |

|   |  |   |                                     |                       |
|---|--|---|-------------------------------------|-----------------------|
| २ | कार्यालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच क्षेत्रीय तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांस गणवेष देणे बाबत. | मंडळ कार्यालय व इतर सर्व विभागीय कार्यालयातील पात्र चतुर्थ श्रेणी व क्षेत्रीय तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांस गणवेष, लोकरीचे कापड, गमबूट, रेनकोट, छत्री चा पुरवठा करणे बाबत.       | वरीलप्रमाणे                         | वरीलप्रमाणे           |
| ३ | वाहनांचे वार्षिक अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत   | मंडळ कार्यालय व इतर सर्व विभागीय / उप विभागीय कार्यालयांचे वापरात असलेल्या वाहनांचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत.                                    | वरीलप्रमाणे                         | वरीलप्रमाणे           |
| ४ | ३१ मार्च अखेर शिल्लक साहित्याची माहिती संकलीत करणे.  | सर्व विभागीय कार्यालयाकडील ३१ मार्च अखेरीस stock & MSA वरील शिल्लक साहित्याची माहिती एकत्रीत संकलीत करणे बाबत   | वरीलप्रमाणे                         | वरीलप्रमाणे           |
| ५ | ब्लिचिंग पावडर खरेदीवर ब आणि क श्रेणीतील नगरपालिकांना ५०% अनुदान देणे बाबत                           | सोलापूर जिल्हयातील ब व क श्रेणीतील नगरपालिकांनी पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ब्लिचिंग पावडरच्या खरेदीवर २०% अनुदान प्रस्ताव छाननी करुन जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे | वरीलप्रमाणे                         | वरीलप्रमाणे           |
| ६ | कार्यालयीन हत्यारे व अवजारे  | कार्यालयीन हत्यारे व अवजारे, टेलिफोन, संगणक यांची देखभाल व निगा ठेवणे इ.  | वरीलप्रमाणे                         | वरीलप्रमाणे           |
|   | चित्र शाखा   |   |                                     |                       |
| १ | तांत्रिक पुस्तके   | १. एकूण पुस्तके .. ..   | १)श्री. व्ही.एच. पाळंदे, सहा. आरेखक | मजीप्रा मंडळ, सोलापूर |



|   |                                     |  |   |  |
|---|-------------------------------------|--|---|--|
| २ | आय.एस.<br>पुस्तके                   | १. एकूण पुस्तके  | वरीलप्रमाणे                             |  |
| ४ | निर्बंधीत नकाशे<br>(Topo sheet<br>) | १ एकूण प्रती   | वरील प्रमाणे                            |  |
| ६ | शास्त्रिय व<br>गणिती उपकरणे         | १  | वरील प्रमाणे                            |  |
| ७ | दरसूची<br>(D.S.R.)                  | सर्व मंडळ, विभागीय कार्यालयांना<br>वाटप करणे व सांभाळणे  | वरील प्रमाणे                            |  |
|   | लेखा शाखा                           |  |   |  |
|   |                                     | विभाग क्र.२ कडील   |   |  |
| १ | धारिका                              | भारताचे निबंधक<br>महालेखापरिक्षक अहवाल<br>सन १.४.९९ ते ३१.३.२००१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४  | श्री. आर. बी.<br>शिंदे, वरिष्ठ<br>लिपीक |  |
| २ | धारिका                              | मुअ(पुणे विभाग ) मजीप्रा यांचे<br>कार्यालयाकडून अ.अ, मजीप्रा<br>यांचे कार्यालयाची झालेली<br>तपासणी.<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४ | वरील प्रमाणे                            |  |
| ३ | धारिका                              | अंतर्गत लेखा परिक्षण तपासणी<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४   | वरीलप्रमाणे                             |  |
| ४ | धारिका                              | स्थानिक स्वराज्य संस्थेकडील<br>असलेली कर्जे  | वरील प्रमाणे                            |  |
| ५ | धारिका                              | पाणी पुरवठा योजनांच्या<br>कामासंबंधी   | वरील प्रमाणे                            |  |
|   |                                     | विभाग क्र.२ कडील   |   |  |
| १ | धारिका                              | भारताचे निबंधक<br>महालेखापरिक्षक अहवाल<br>सन १.४.९९ ते ३१.३.२००१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४  | श्री. शेख, वरिष्ठ<br>लिपीक              |  |

|   |        |  |              |  |
|---|--------|--|--------------|--|
| २ | धारिका | मुअ(पुणे विभाग ) मजीप्रा यांचे कार्यालयाकडून अ.अ, मजीप्रा यांचे कार्यालयाची झालेली तपासणी.<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व १.४.०१ ते ३१.३.०४ | वरील प्रमाणे |  |
| ३ | धारिका | अंतर्गत लेखा परिक्षण तपासणी<br>सन १.४.९७ ते ३१.३.२००१ व १.४.०१ ते ३१.३.०४  | वरीलप्रमाणे  |  |
| ४ | धारिका | स्थानिक स्वराज्य संस्थेकडील असलेली कर्जे   | वरील प्रमाणे |  |
| ५ | धारिका | पाणी पुरवठा योजनांच्या कामासंबंधी  | वरील प्रमाणे |  |

| म.जी.प्रा. बांधकाम विभाग, क्र.१, सोलापूर |                               |  |                                |                         |
|--|-------------------------------|--|--------------------------------|-------------------------|
| १.                                       | पाणी पुरवठा योजनांच्या धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना                       | सहाय्यक आरेख                   | विभागीय कार्यालय,       |
| २.                                       | योजनांच्या पत्रव्यवहार धारीका | पाणी पुरवठा / मलनिस्सारण योजना                       | शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता | विभागीय कार्यालय,       |
| ४.                                       | रोख वही                       | रोकड हाताळणे   | विभागीय लेखापाल                | विभागीय कार्यालय,       |
|  | चित्रशाखा                     |  |                                |                         |
| १  | तांत्रिक पुस्तके              | १. एकूण पुस्तके                                      | श्री. पाळंदे                   | मजीप्रा मंडळ<br>सोलापूर |
| २  | आय. एस. पुस्तके               | २. एकूण पुस्तके                                      | वरीलप्रमाणे                    |                         |
| ३  | निर्बंधित नकाशे (Topo Sheet)  | १ एकूण प्रती   | वरीलप्रमाणे                    |                         |
| ४  | शास्त्रिय व गणिती उपकरणे      | १  | वरीलप्रमाणे                    |                         |
| ५  | दरसूची (D.S.R.)               | सर्व मंडह, विभागीय कार्यालयांना वाटप करणे व सांभाळणे | वरीलप्रमाणे                    |                         |
|  | लेखाशाखा                      |  |                                |                         |
| १  | धारिका                        | भारताचे निबंधक                                       |                                |                         |

|   |                                  |  |                                   |                                |
|---|----------------------------------|--|-----------------------------------|--------------------------------|
|   |                                  | महालेखापरिक्षक अहवाल<br>सन १.४.९९ ते ३१.३.२००१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४  |                                   |                                |
| २   | धारिका                           | मु.अ.(पुणे विभाग) मजीप्रा यांचे<br>कार्यालयाकडून अ.अ. मजीप्रा<br>यांचे कार्यालयाची झालेली<br>तपासणी<br>सन १.४.९७ ते ३१.३.०१ ते<br>१.४.०१ ते ३१.३.०४                    | वरीलप्रमाणे                       |                                |
| ३   | धारिका                           | अंतर्गत लेखा परिक्षण तपासणी<br>सन १.४.९७ ते ३१.३.०१ व<br>१.४.०१ ते ३१.३.०४   | वरीलप्रमाणे                       |                                |
| ४   | धारिका                           | स्थानिक स्वराज्य संस्थेकडील<br>असलेली कर्जे<br>अ) आयुर्विमा महामंडळ कर्ज,<br>ब) खुल्या बाजारातील कर्ज, क)<br>हुडको कर्ज ड) शासन कर्ज ई )<br>प्रकल्प कर्ज, फ) हमी शुल्क | वरीलप्रमाणे                       |                                |
| ५   | व्हॉउचर फाईल                     | अदा केलेले प्रमाणके  | विभागीय<br>लेखापाल                | विभागीय<br>कार्यालय            |
| म.जी.प्रा. बांधकाम विभाग, क्र. २, सोलापूर |                                  |  |                                   |                                |
| १.  | पाणी पुरवठा योजनांच्या<br>धारिका | पाणी पुरवठा /<br>मलनिस्सारण योजना  | सहाय्यक आरेख                      | विभागीय<br>कार्यालय,           |
| २.  | योजनांच्या पत्रव्यवहार<br>धारिका | पाणी पुरवठा /<br>मलनिस्सारण योजना  | शाखा अभियंता /<br>सहाय्यक अभियंता | विभागीय<br>कार्यालय,           |
| ३.  | कंत्राटदारंची नोंदणी             | नोंदणी   | विभागीय लेखापाल                   | विभागीय<br>कार्यालय,           |
| ४.  | रोख वही                          | रोकड हाताळणे   | विभागीय लेखापाल                   | विभागीय<br>कार्यालय,           |
| ५.  | व्हॉउचर फाईल                     | अदा केलेले प्रमाणके  | विभागीय लेखापाल                   | विभागीय<br>कार्यालय,           |
|   | चित्रशाखा                        |  |                                   |                                |
| १   | तांत्रिक पुस्तके                 | १. एकूण पुस्तके  | श्री. डी.डी.शालगर                 | मजीप्रा विभाग<br>क्र.२ सोलापूर |

|   |                                 |  |                                  |   |
|---|---------------------------------|--|----------------------------------|---|
| २ | आय. एस. पुस्तके                 | २. एकूण पुस्तके  | वरीलप्रमाणे                      |   |
| ३ | निर्बंधीत नकाशे<br>(Topo Sheet) | १ एकूण प्रती   | वरीलप्रमाणे                      |   |
| ४ | शास्त्रिय व गणिती उपकरणे        | १  | वरीलप्रमाणे                      |   |
| ५ | दरसूची (D.S.R.)                 | सर्व मंडह, विभागीय कार्यालयांना वाटप करणे व सांभाळणे                                       | वरीलप्रमाणे                      |   |
|   | लेखाशाखा                        |  |                                  |   |
| १ | धारिका                          | भारताचे निबंधक महालेखापरिक्षक अहवाल  | संगटे                            |   |
| २ | धारिका                          | मु.अ.(पुणे विभाग) मजीप्रा यांचे कार्यालयाकडून का.आ.मजीप्रा यांचे कार्यालयाची झालेली तपासणी | वरील प्रमाणे                     |   |
| ३ | धारिका                          | अंतर्गत लेखा परिक्षण तपासणी  | वरीलप्रमाणे                      |   |
| ४ | धारिका                          | स्थानिक स्वराज्य संस्थेकडील असलेली कर्जे   | तांबोळी                          |   |
| ५ | व्हॉउचर फाईल                    | अदा केलेले प्रमाणके  | विभागीय लेखापाल                  | विभागीय कार्यालय  |
|   | विभाग, क्र.२,<br>सोलापूर        | आस्था - १  | श्रीमती<br>ए.एस.जंबुरे,<br>क.लि. | कार्यकारीअभियंता<br>,म.जी.प्रा<br>बांध.विभाग, क्र.२,<br>सोलापूर |
| १ |                                 | परिमंडळीय स्तरावरील बैठकी बाबतचा पत्रव्यवहार   |                                  |   |
| २ |                                 | मध्यवर्ती कार्यालयाने वेळोवेळी माहिती व पत्रव्यवहार  |                                  |   |
| ३ |                                 | पदाचा सहामाही अहवाल  |                                  |   |
| ४ |                                 | गोपनीय अहवाल धारिका व  |                                  |   |

|    |  |   |  |  |
|----|--|---|--|--|
|    |  | त्यासंबंधीचे पत्रव्यवहार                              |  |  |
| ५  |  | अनुकंपा पत्रव्यवहार                                   |  |  |
| ६  |  | अंदाजपत्रक तयार करणे                                  |  |  |
| ७  |  | १०% विशेष वेतन  |  |  |
| ८  |  | कोर्टाचा पत्रव्यवहार                                  |  |  |
| ९  |  | अनुशेष (संपूर्ण पत्रव्यवहार )                         |  |  |
| १० |  | नाशिक प्रशिक्षण बाबतचा पत्रव्यवहार, निवडसूची माहिती   |  |  |
| ११ |  | किरकोळ रजा रजिस्टर                                    |  |  |
| १२ |  | जेष्ठता सुची बढती बदली शासकीय निवासस्थान पत्र व्यवहार |  |  |
| १३ |  | आगाऊ वेतनवाढ पत्रव्यवहार                              |  |  |
| १४ |  | माहितीचा अधिकार व संवर्ग निहाय पदोन्नती पत्रव्यवहार   |  |  |

|    |  |  |                                 |   |
|----|--|--|---------------------------------|---|
|    |  | आस्था-२  | श्री.<br>बी.एस.माळवदकर          | कार्यकारीअभियंता<br>,मजीप्रा विभाग<br>क्र.२ सोलापूर |
|    |  | आयकर/ व्यवसायकर  |                                 |   |
|    |  | घरबांधणी अग्रीम व त्यांचे मासिक नोंदवही  |                                 |   |
|    |  | गटविमा योजना वार्षिक अहवाल अंदाजपत्रक (आस्थापना शाखा )                                 |                                 |   |
|    |  | भविष्य निर्वाह निधी पत्रव्यवहार  |                                 |   |
|    |  | सर्व अॅडव्हान्स रजिस्टर व फेस्टीव्हल बिल व ऑर्डर काढणे                                 |                                 |   |
|    |  | रुपांतरीत आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तके पत्रव्यवहार व पेन्शन केसेस  |                                 |   |
|    |  | आस्था-३  |                                 |   |
| १. |  | निवृत्तीवेतन ( वर्ग २,३ व ४ ) प्रकरणे, नियमित आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मूळ सेवा | श्री.एन.जी.जाधव<br>वरिष्ठ लिपीक | कार्यकारी<br>अभियंता मजीप्रा<br>विभाग क्र.२         |

|    |  |   |  |  |
|----|--|---|--|--|
|    |  | पुस्तके व त्यासंबंधीचे पत्रव्यवहार<br>पेन्शन केसेस                      |  | सोलापूर  |
| २. |  | वेतन निश्चिती   |  |  |
|    |  | आस्था - ४   | श्री.<br>ए.एस.वाघमोडे,<br>कनिष्ठ लिपीक | कार्यकारी<br>अभियंता मजीप्रा<br>विभाग क्र.२<br>सोलापूर |
| १  |  | मासिक वेतन संबंधीचे काम   |  |  |
| २  |  | प्रवास भत्ता देयके  |  |  |
| ३  |  | वैद्यकीय देयके  |  |  |
| ४  |  | टी.ई.ओ.   |  |  |
| ५  |  | पुरवणी देयके  |  |  |
|    |  | आस्था - ५   | श्री.सुपेकर, क.लि.                     | कार्यकारी<br>अभियंता मजीप्रा<br>विभाग क्र.२<br>सोलापूर |
| १  |  | आवक पत्रे नोंदवहीत नोंदवून<br>संबंधीतांना पोहोच करणे, अ व ब<br>नोंदवही. |  |  |
| १. |  | संगणकाची माहिती   | श्री.डी.बी.कसबे,<br>कनिष्ठ लिपीक       | कार्यकारी<br>अभियंता मजीप्रा<br>विभाग क्र.२<br>सोलापूर |
| १. |  | संगणकावर सर्व विभाग व<br>उपविभाग यांची वेतन देयके तयार<br>करणे.         |  |  |
| २. |  | मासिक लेखा करणे.  |  |  |
| ३. |  | वार्षिक बजेट - लेखा शाखा तसेच<br>आस्थापना शाखेतील बजेट तयार<br>करणे     |  |  |
| ४. |  | मासिक प्रगती अहवाल तयार<br>करणे   |  |  |
| ५. |  | मासिक मागणी निधी  |  |  |
| ६. |  | त्रैमासिक अहवाल   |  |  |

|    |  |  |                            |             |
|----|--|--|----------------------------|-------------|
| ७. |  | ऑडीट प्यारे बददल माहिती  |                            |             |
| ८  |  | सर्व शाखेतील संगणकावरील कामे तसेच स्थानिक पत्रे तयार करणे  |                            |             |
|    | भांडार शाखा  |  |                            |             |
| १  | निविदा स्विकृती व मान्यता देणे   | या कार्यालयांतर्गत विविध जल शुध्दीकरण केंद्र व पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारे रसायने, तुरटी, ब्लिचिंग, लिक्विड क्लोरीन कोगॉलेट इ. जिल्हा दरसूची स्टेशनरी ,फॉर्मस, संगणक दुरुस्ती इ. ची पत्रव्यवहार | श्री एम.आर. गडडम भांडारपाल |             |
| २  | कार्यालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच क्षेत्रीय तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांस गणवेष देणे बाबत. | विभागीय कार्यालयातील पात्र चतुर्थ श्रेणी व क्षेत्रीय तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांस गणवेष, लोकरीचे कापड, गमबूट , रेनकोट ,छत्री चा पुरवठा करणे बाबत.  | वरीलप्रमाणे                | वरीलप्रमाणे |
| ३  | वाहनांचे वार्षिक अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत   | विभागीय / उप विभागीय कार्यालयांचे वापरात असलेल्या वाहनांचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे अंदाजपत्रके मंजूर करणे बाबत.  | वरीलप्रमाणे                | वरीलप्रमाणे |
| ४  | ३१ मार्च अखेर शिल्लक साहित्याची माहिती संकलीत करणे.  | सर्व उपविभागीय कार्यालयाकडील ३१ मार्च अखेरीस stock & MSA वरील शिल्लक साहित्याची माहिती एकत्रीत संकलीत करणे बाबत  | वरीलप्रमाणे                | वरीलप्रमाणे |

|   |  |   |             |             |
|---|--|---|-------------|-------------|
| ५ | ब्लिचिंग पावडर खरेदीवर ब आणि क श्रेणीतील नगरपालिकांना १०% अनुदान देणे बाबत | सोलापूर जिल्हयातील ब व क श्रेणीतील नगरपालिकांनी पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ब्लिचिंग पावडरच्या खरेदीवर % अनुदान प्रस्ताव छाननी करणे | वरीलप्रमाणे | वरीलप्रमाणे |
| ६ | कार्यालयीन हत्यारे व अवजारे  | कार्यालयीन हत्यारे व अवजारे , टेलिफोन , संगणक यांची देखभाल व निगा ठेवणे इ.  | वरीलप्रमाणे | वरीलप्रमाणे |



मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (सहा)

मुख्य अभियंता, म.जी.प्रा., प्रादेशिक विभाग, पुणे कार्यालयामध्ये  
दस्तऐवजाची वर्गवारी

| अ. क्र. | विषय | दस्तऐवजाचा प्रकार<br>नस्ती/मस्टर/<br>नोंदपुस्तक/व्हाऊचर इ. | प्रमुख बाबीचा तपशीलवार  | सुरक्षित<br>ठेवण्याचा<br>कालावधी               |
|---------|------|--|---|--|
| १.      | २.   | ३.   | ४.  | ५.   |
| १.      |      | हजेरीपट  | कर्मचा-यांची हजेरी  | ५ वर्षे  |
| २.      |      | गोपनीय अहवाल   | कर्मचा-यांच्या कार्याचे<br>मुल्यमापन  | कायम   |
| ३.      |      | नोंद वहया  | संदर्भ व प्रकरणांची<br>नोंद   | ५ ते १० वर्षे                                  |
| ४.      |      | सेवापुस्तके  | कर्मचा-यांच्या सेवा विषयक<br>घडामोडींचा तपशिल   | कायम   |
| ५.      |      | जडपुस्तक संग्रह नोंद<br>वही                                | खरेदी केलेल्या लेखन सामुग्री<br>व इतर मालमत्तेचा तपशिल  | कायम   |
| ६.      |      | नस्ती  | पाणी पुरवठा योजनांच्या<br>धारिका  | कायम   |
| ७.      |      | नस्ती  | पाणी पुरवठा योजनांच्या<br>पत्रव्यवहार धारिका  | ५ वर्षे  |
| ८.      |      | निवाडा विषयक विवरण<br>धारिका                               | कर्मचा-यांच्या बाबतीत<br>निवाडा विषयक तपशिल   | कायम   |
| ९.      |      | नस्ती  | सुरक्षा अनामत, हमीपत्र,<br>रजिष्टर, मासिक लेखा, लेखा<br>फाईल, मासिक व्हाऊचर फाईल,<br>अंदाजपत्रक, महसुल खर्चाची<br>फाईल.<br>ठेकेदार नोंदणी नस्ती.<br>सुरक्षा अनामत नोंद वही. | ५ वर्षे.<br>१० वर्षे.<br>३ वर्षे.<br>३० वर्षे. |

|            |      |  |   |   |
|------------|------|--|---|---|
|            |      |  | संकीर्ण (Misc.) ठेव नोंदवही.<br>खर्चाची नोंद वही<br>धनादेश नोंद वही<br>कार्यादेश नोंद वही<br>निविदा नोंद वही  |   |
| अ.<br>क्र. | विषय | दस्तऐवजाचा प्रकार<br>नस्ती/मस्टर/<br>नोंदपुस्तक/व्हाऊचर इ. | प्रमुख बाबीचा तपशीलवार  | सुरक्षित<br>ठेवण्याचा<br>कालावधी  |
| १.         | २.   | ३.   | ४.  | ५.  |
| १०.        |      | मोजमाप पुस्तके   | पुस्तके   | कायमस्वरुपी   |
| ११.        |      | व्हाऊचर्स  | फाईल  | काम पूर्ण होऊन<br>त्या कामाचे<br>लेखा परिक्षण<br>पूर्ण झाल्यावर<br>कोणताही त्यावर<br>आक्षेप नसल्यास<br>त्यानंतर पाच<br>वर्षाने. |
| १२.        |      | भ.नि.नि. रजिस्टर   | रजिस्टर   | ३५ वर्षे  |
| १३.        |      | बँक गॅरंटी रजिस्टर   | रजिस्टर   | संबंधित कामाचे<br>अंतिम देयके<br>झाल्यानंतर<br>५ वर्षांपर्यंत   |
| १४.        |      | कर्ज परतफेड नोंदवही  | भारतीय आयुर्विमा<br>महामंडळाकडून ग्रामीण व<br>नागरी पाणी पुरवठा<br>योजनांसाठी मिळणा-या<br>कर्जाच्या व व्याजाचा<br>परतफेडीचा हिशोब ठेवण्यात<br>येतो. | २५ वर्षे  |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (सात)

मुख्य अभियंता, म.जी.प्रा., प्रादेशिक विभाग, पुणे

कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी

जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

| अ. क्र. | सल्लामसलतीचा विषय                                   | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन  | कोणत्या अधिनियम/ नियम/परिपत्रकाद्वारे  | पुनरावृत्ती काल                                      |
|---------|---|---|--|--|
| १.      | २.  | ३.  | ४.   | ५.   |
|         | मुख्य अभियंता, , म.जी.प्रा., प्रादेशिक विभाग , पुणे |   |  |  |
|         | म.जी.प्रा.मंडळ, पुणे /सांगली                        |   |  |  |
| १       | पाणी पुरवठा संबंधीत                                 | पाणी पुरवठ्या बाबत जनतेकडून हरकती व सुचना   | महिन्याच्या १ ल्या सोमवारी लोकशाही दिनाच्यावेळी जनतेकडून आलेले प्रश्न / तक्रारी इ. | --   |
| २       | पाणी पुरवठा योजनेसंबंधी माहिती देणे.                | जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा. (कार्यकारी अभियंता उपस्थित राहतात.) जिल्हा | शासन धोरणानुसार  | योजनेसंबंधी विशेष ग्रामसभा बोलाविल्यास आवश्यकतेनुसार |

|    |   |  |  |   |
|----|---|--|--|---|
|    |   | नियोजन व विकास समिती बिगर आदिवासी/आदिवासी. ग्रामसभा / विधानसभा / जलसंपदा (संबंधीत उप अभियंता सभेस हजर राहतात.) |  |   |
| ३. | देखभाल व दुरुस्ती पाणी पुरवठा योजने संबंधीची माहिती | १)लोकशाहीची बैठक<br>२)जिल्हाधिकारी/जिल्हा नियोजन अधिकारी यांची बैठक  | शासकीय धोरणानुसार  | शासकीय धोरणानुसार                                   |
| ४. | दैनंदिन देखभाल दुरुस्ती पाणी पुरवठा योजना           | संबंधीत नगरपालिकांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका-यांबरोबर बैठक                                 | शासकीय धोरणानुसार  | शासकीय धोरणानुसार                                   |
| ५. | पाणी पुरवठा योजने संबंधीत माहिती देणे               | पाणी पुरवठ्याबाबत जनतेकडून हरकती व सुचना   | महिन्याच्या १ल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या वेळी जनतेकडून आलेले प्रश्न / तक्रारी इ. | योजनेसंबंधी विशेष ग्रामसभा बोलविल्यास आवश्यकतेनुसार |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना (अ)  
पुणे येथील मुख्य अभियंता  
कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

| अ. क्र.                                  | समितीचे नांव   | समितीचे सदस्य  | समितीचे उद्दीष्ट   | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां-साठी खुला आहे किंवा नाही | सभेचा कार्य-वृत्तांत (उपलब्ध) |
|--|--|--|--|------------------------|--|-------------------------------|
| १.                                       | २.   | ३.   | ४.   | ५.                     | ६.                                       | ७.                            |
| मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे कार्यालय |  |  |  |                        |  |                               |
|  | <u>आस्थापना</u>  |  |  |                        |  |                               |
| १.                                       | अधिकारी/कर्मचारी यांना सेवांतर्गत आश्वासित योजना लागू करणेबाबत | १)मुख्य अभियंता-अध्यक्ष<br>२)अधी.अभि., मजीप्रा मंडळ, पुणे - सदस्य<br>३)कार्य.अभि.,मजीप्रा बांध. विभाग,पुणे (मागासवर्गीय) - सदस्य<br>४)मु.अ.कार्यालयातील विशेष अधीक्षक - सदस्य सचिव | एकाच पदावर १२ वर्षे कार्यरत असलेल्या रु.८०००-१३५०० या वेतन श्रेणीतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे | आवश्यकते-नुसार         | नाही                                     | आहे                           |

|    |  |  |   |               |      |     |
|----|--|--|---|---------------|------|-----|
| २. | वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण केलेल्या/ अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण केलेल्या सहा.अभि./ शाखा अभि. यांचे पुनर्विलोकन करणेबाबत | १) प्रादेशिक मुख्य अभियंता - अध्यक्ष<br>२) कार्य.अभियंता - सदस्य<br>३) कार्य.अभियंता (मागासवर्गीय) - सदस्य<br>४) विशेष अधीक्षक - सदस्य | सेवेत रहाण्या- साठी पात्र/ अपात्रता अजमावून पहाणे | वर्षातून एकदा | नाही | आहे |
|----|--|--|---|---------------|------|-----|

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे/सांगली

|    |  |  |   |   |      |  |
|----|--|--|---|---|------|--|
| १  | परिमंडळीय कामकाज करण्यांसाठी समिती पदोन्नतीसाठी निवडसूची तयार करणे, बदल्या, मानिव तारीख, जेष्ठतासूची | अधीक्षक अभियंता म. जी. प्रा. मंडळ पुणे   | अध्यक्ष   | अध्यक्ष                                       |      |  |
|    |  | अधीक्षक अभियंता म. जी. प्रा. मंडळ सांगली   | सदस्य   |   |      |  |
|    |  | अधीक्षक अभियंता म. जी. प्रा. मंडळ पुणे   | सदस्य सचिव  |   |      |  |
| २  | परिमंडळास सहाय्य करणारी समिती ५०/५५ वर्षाबाबत पुनर्विलोकन आगाऊ वेतनवाढी कुंठीतता वेतनवाढी, इत्यादी   | अधीक्षक अभियंता म.जी.प्रा. मंडळ पुणे कार्यकारी अभियंता उपअभियंता अधीक्षक   | अध्यक्ष सदस्य सदस्य सदस्य   | अध्यक्ष                                       |      |  |
| ३. | जिल्हा पाणी पुरवठा समिती   | जिल्हा पालकमंत्री अध्यक्ष व मंत्री / खासदार सदस्य असतात तसेच जिल्हाधिकारी / जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी / भूजल सेवक्षण इत्यादी सदस्य असतात. त्याचप्रमाणे जिल्हापरिषदेचे अध्यक्ष ही असतात | जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेच्या पाणी पुरवठा कामाचा आढावा घेवून अंमलबजावणी व संनियंत्रण केले जाते | अंदाजे ४/६ महिन्यातून एकदा बैठक बोलाविली जाते | नाही | इतिवृत्त तयार होते (शासकीय कार्यालया- साठी ) |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.  
 कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना (ब)  
 पुणे येथील मुख्य अभियंता  
 कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

| अ. क्र. | अधिसभेचे नांव  | सभेचे सदस्य     | सभेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां-साठी खुला आहे किंवा नाही | सभेचा कार्य-वृत्तांत (उपलब्ध) |
|---------|--|-----------------|----------------|------------------------|--|-------------------------------|
| १.      | २.   | ३.              | ४.             | ५.                     | ६.                                       | ७.                            |
| १.      | मुख्य अभियंता, म.जी.प्रा.,प्रादेशिक विभाग,पुणे /सांगली | --- नि रं क --- |                |                        |  |                               |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना (क)  
पुणे येथील मुख्य अभियंता,  
कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

| अ. क्र. | परिषदचे नांव                               | परिषदेचे सदस्य  | परिषदेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां-साठी खुला आहे किंवा नाही | सभेचा कार्य-वृत्तांत (उपलब्ध) |
|---------|--|-----------------|-------------------|------------------------|--|-------------------------------|
| १.      | २.   | ३.              | ४.                | ५.                     | ६.                                       | ७.                            |
| १.      | मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे. / सांगली/ | --- नि रं क --- |                   |                        |  |                               |



मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (आठ) नमुना (ड)  
पुणे येथील मुख्य अभियंता  
कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

| अ. क्र. | संस्थेचे नांव                             | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उद्दीष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां-साठी खुला आहे किंवा नाही | सभेचा कार्य-वृत्तांत (उपलब्ध) |       |
|---------|---|----------------|-------------------|------------------------|--|-------------------------------|-------|
| १.      | २.  | ३.             | ४.                | ५.                     | ६.                                       | ७.                            |       |
| १.      | मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे.          | ---            |                   |                        |  |                               | निरंक |
| १.      | अधीक्षक अभियंता म.जी.प्रा., पुणे / सांगली | ---            |                   |                        |  |                               | निरंक |

## मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

### कलम ४(१)(ब) (नऊ)

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन देणे.

| अ.क्र. | पदनाम               | अधिकारी/<br>कर्मचा-याचे नांव | वर्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र./<br>फॅक्स /<br>ई-मेल   | एकूण वेतन रु. |
|--------|---------------------|------------------------------|------|-------------|--|---------------|
| १)     | मुख्य अभियंता       | श्री.रा. ग. होलाणी           | अ    | १/१०/८४     | दूरध्वनी<br>२६१२७८६६<br>फॅक्स २६१२६५९६<br>email-<br>cemjp@Rediff<br>mail.com | ४१५८८         |
| २)     | कार्यकारी अभियंता   | श्रीमती जे.अ.कट्टी           | अ    | १९/१/७४     | --"--  | ३४३२८         |
| ३)     | उपअभियंता           | श्रीमती एम.एस. वैशपायन       |      | ७/१०/८५     | --"--  | २७४८३         |
| ४)     |                     | श्री.एस.बी.बंगाळे            | ब    | १९/३/९१     |  | २३६२१         |
| ५)     | शाखा अभियंता        | श्री.एस.एस.केळकर             | ब    | १३/१/८४     |  |               |
| ६)     | शाखा अभियंता        | श्री.व्ही.आर.लोगकर           | ब    | १३/१/८४     |  |               |
| ७)     | सहा.अभियंताश्रेणी-२ | सो. एम. एम. केळकर            | ब    | २२/७/०२     |  | १८१९१         |
| ८)     |                     | सौ. व्ही. अ. गाढवे           | ब    | २२/७/०२     |  | १८१९१         |
| ९)     |                     | श्री. एस. एन. पोटे           | ब    | ४/१/९०      |  | २१४६७         |
| १०)    | आरेखक               | श्री.एच.एम.जोशी              | क    | १९/१०/८२    |  | १५९०१         |
| ११)    | अनुरेखक             | श्री.अ.सी.भैरामडगीकर         | क    | १/४/८५      |  | १२८१६         |
| १२)    | वरिष्ठ लिपिक        | श्री.यु.व्ही.बोरलीकर         | क    | १/४/७४      |  | २१७२१         |
| १३)    | वरिष्ठ लिपिक        | श्रीमती एन.ए.जोशी            | क    | १७/१२/७४    |  | १७६५६         |
| १४)    | कनिष्ठ लिपिक        | श्रीमती ए.एम.कुलकर्णी        | क    | १/३/८४      |  | १२७४३         |
| १५)    | टंकलेखिका           | श्रीमती एस.एस.दीक्षित        | क    | २६/३/७०     |  | १५०८३         |
| १६)    | उ.श्रे.लघुलेखक      | श्रीमती एस.एस.मुदलियार       | क    | १०/९/८१     |  | २३८०७         |
| १७)    | वाहन चालक           | श्री.के.बी.पानसरे            | क    | १/९/८२      |  | १७७०९         |
| १८)    | प्रथम लिपिक         | श्री. एम.बी. माने            | क    | १५/३/७५     |  | १७३०५         |
| १९)    | अनुरेखक             | श्री.एम.बी.गेजगे             | क    | १/६/८५१     |  | ०             |
| २०)    | कनिष्ठ लिपिक        | श्रीमती एस.एस.गोरे           | क    | ३०/४/९४     |  | ९४९३          |
| २१)    | कनिष्ठ लिपिक        | श्रीमती एस.व्ही.गोडे         | क    | २१/११/८९    |  | ०             |
| २२)    | कनिष्ठ लिपिक        | श्रीमती एस.वाय.चौधरी         | क    | १/८/९५      |  | ०             |
| २३)    | दप्तरी              | श्री.इ.के.काची               | ड    | १७/६/८४     |  | ९३३५          |
| २४)    | शिपाई               | श्री.एस.के.तापकीर            | ड    | ११/३/८५     |  | ८९८५          |
| २५)    | शिपाई               | श्री.बी.डी.दिवटे             | ड    | १७/१२/८६    |  | ८८२१          |
| २६)    | शिपाई               | श्री. एस एस वाधमारे          | ड    |             |  | ९३१३          |
| २७)    | चौकीदार             | श्री.एस.एम.मुलुख             | ड    | २३/२/९३     |  | ८५२४          |
| २८)    | चौकीदार             | श्री.जी.जे.पवार              | ड    | १९/५/९७     |  | ०             |
| २९)    | हमाल                | श्री.आर.बी.मोहिते            | ड    | ३०/१/८७     |  | ८८२१          |

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ,पुणे

|    |                              |                           |     |          |   |       |
|----|------------------------------|---------------------------|-----|----------|---|-------|
| १  | अधीक्षक अभियंता              | श्री. स.गो. आडिवरेकर      | I   | ३/८/७२   | 020-26138332<br>020-26111109<br>semjppun@vsnl.net | ३७८९५ |
| २  | कार्यकारी अभियंता            | श्री. ओ.एन कुलकर्णी       | I   | २९/२/८६  |   | ३२०४५ |
| ३  | उपअभियंता                    | श्री. एस. एन. गरांडे      | I   | २५/९/८४  |   | ३००५६ |
| ४  | उपअभियंता                    | श्रीमती. आर एम पवार       | I   | ०६/१०/९० |   | २४९०८ |
| ५  | सहा. अभियंता                 | श्री. एस. डी. लोळे        | II  | १३/२/८६  |   | २४८११ |
| ६  | शाखा अभियंता (यां)           | श्री. सी बी हे बळी        | II  | १७/२/८६  |   | २४२६५ |
| ७  | शाखा अभियंता                 | श्री. एस . डी. बढे        | II  | २६/१०/८३ |   | २५५५२ |
| ८  | अंतर्गत लेखा परिक्षा अधिकारी | श्री. व्ही. के. वेणूनाथन  | I   | ७/५/८१   |   | ३०५५६ |
| ९  | सहा. अभियंता                 | श्रीमती एस. ए. रोहोम      | II  | २३/७/०२  |   | १८१९१ |
| १० | सहा. अभियंता                 | श्रीमती एस जी. जामदार     | II  | २३/७/०२  |   | १८१९१ |
| ११ | सहा. लेखाअधिकारी             | श्री. वि. बी. अष्टेकर     | III | ९/८/७७   |   | १८५३४ |
| १२ | भांडार अधीक्षक               | श्री. जे जी कोळेंकर       | III | २/५/७३   |   | १९७६३ |
| १३ | अधीक्षक                      | श्री. व्ही. एस. सुर्यवंशी | III | १/७/८१   |   | १९३५३ |
| १४ | निम्नश्रेणी लघुलेखक          | श्री. व्ही. एन. काळबांडे  | III | ३०/४/९४  |   | १६०४५ |
| १५ | निम्नश्रेणी लघुलेखक          | श्रीमती एन. ए. नाईक       | III | ९/७/८६   |   | १७७१६ |
| १६ | प्रथम लिपिक                  | श्री. बी.एस. शिंदे        | III | ३/६/७०   |   |       |
| १७ | उपलेखापाल                    | श्री. ओ.आर वाघमोडे        | III | ९८/७४    |   | १५५५१ |
| १८ | निम्नश्रेणी लघुलेखक          | श्री. पी.बी. बोरसे        | III | ३१/१२/८३ |   | १८१२४ |
| १९ | वरिष्ठ लिपिक                 | श्री. आर. व्ही. जाधव      | III | २१/५/८२  |   | १४४९७ |
| २० | वरिष्ठ लिपिक                 | श्री. यु.के.मेमाणे        | III | ६/११/८४  |   | १३७९५ |
| २१ | वरिष्ठ लिपिक                 | श्री. ए. डी. तिकोणकर      | III | २४/९/७९  |   | १४८४८ |
| २२ | सहा. आरेखक                   | श्री. एस. एस. परदेशी      | III | २१/१२/७८ |   | १८००७ |
| २३ | अनुरेखक                      | श्री. आर. एस. पिटर्स      | III | ६/४/८५   |   | १३८४५ |
| २४ | वरिष्ठ लिपिक                 | श्री. वाय. के. कुलकर्णी   | III | १२/६/७४  |   | १५१९९ |

|    |              |                            |     |          |  |       |
|----|--------------|----------------------------|-----|----------|--|-------|
| २५ | कनिष्ठ लिपिक | श्री. डी. व्ही. दुसाने     | III | १९/९/८३  |  | ११८०७ |
| २६ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती ए. व्ही. गुंडरे    | III | १५/९/८४  |  | १२०४० |
| २७ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती एस. एस मोरे        | III | ४/४/८४   |  | १२०४० |
| २८ | कनिष्ठ लिपिक | श्री. पी. टी. कदम          | III | ४/१२/८४  |  | ११३३९ |
| २९ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती एम. एम. मखरे       | III | २४/१२/८४ |  | १२०४० |
| ३० | कनिष्ठ लिपिक | श्री. बी बी म्हेत्रे       | III | १८/३/८३  |  | ११८०७ |
| ३१ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती ए. के. पाठक        | III | २६/५/८१  |  | १३२११ |
| ३२ | कनिष्ठ लिपिक | श्री. एस. बी. सावंत        | III | ४/८/८४   |  | १२०४० |
| ३३ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती के. एस. वाघमारे    | III | ६/११/८५  |  | १२२७५ |
| ३४ | कनिष्ठ लिपिक | श्री. ओ. अम. वाघचौरे       | III | ४/४/८१   |  | १३४४४ |
| ३५ | कनिष्ठ लिपिक | श्री. एस. एस. यादव         | III | ३/१२/८५  |  | १२२७५ |
| ३६ | कनिष्ठ लिपिक | श्री. ए. एम. घोडके         | III | १५/१२/९५ |  | ९४९३  |
| ३७ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती एस. एस. मराठे      | III | १८/३/८८  |  | १२२७५ |
| ३८ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती एस. पी. रावते      | III | ३०/११/९५ |  | ९४९३  |
| ३९ | टंकलेखिका    | श्रीमती एस. पी. दुधाळ      | III | १४/१०/८२ |  | १४३८० |
| ४० | वाहनचालक     | श्री. व्ही. एस. कुंभारकर   | III | २/२/८५   |  | ११८५७ |
| ४१ | वाहनचालक     | श्री. ए. एच. शेख           | III | १२/४/८३  |  | ११६०२ |
| ४२ | वाहनचालक     | श्री. के. एण. कडलग         | III | २७/११/८४ |  | ९५२३  |
| ४३ | दफ्तरी       | श्री. के. एन. साबळे        | IV  | १/३/७५   |  | ९९१४  |
| ४४ | शिपाई        | श्री. इ. के. चव्हाण        | IV  | ११/३/८५  |  | ९१४९  |
| ४५ | शिपाई        | श्री. बी. जी. सस्ते        | IV  | १२/८/९२  |  | ८३६४  |
| ४६ | शिपाई        | श्री. पी. वाय. शिंदे       | IV  | १/३/८४   |  | ९३१३  |
| ४७ | शिपाई        | श्री. एल टी कांबळे         | IV  | २७/३/८५  |  | ८९८५  |
| ४८ | शिपाई        | श्रीमती एस. आर.<br>अहिवळे  | IV  | १०/५/९५  |  | ७७६८  |
| ४९ | शिपाई        | श्रीमती एम. डी.<br>गायकवाड | IV  | १६/१२/९३ |  | ७७७९  |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास विभाग पुणे व उप विभाग कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची नावे व पत्ते व त्यांचे मासिक वेतन**

| अ. क्र. | पदनाम                | अधिकारी/कर्मचारी याचे नाव | वर्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ईमेल | एकूण वेतन | शे रा |
|---------|----------------------|---------------------------|------|-------------|--------------------------|-----------|-------|
| १       | कार्यकारी अभियंता    | श्री. व्ही. जे. जुमले     | १    | ५.६.७९      | २६३६०२००                 | ३०५२४     |       |
| २       | उप कार्यकारी अभियंता | श्रीमती बी. के. चौधरी     | १    | १८.११.८५    | २६३६०२००                 | २८७६९     |       |

|    |                          |                           |   |          |          |       |  |
|----|--------------------------|---------------------------|---|----------|----------|-------|--|
| ३  | उप विभागीय अधिकारी (यां) | रिक्त                     | १ |          |          |       |  |
| ४  | सहा.अभि.श्रे.२           | श्रीमती एस.एस.रास्ते      | २ | २२.७.०२  | २६३६०२०० | १८१९१ |  |
| ५  | शाखा अभियंता             | श्री.ए.व्ही.डोईफोडे       | २ | ६.२.८६   |          | २५५५२ |  |
| ६  | शाखा अभियंता             | श्रीमती.एम.एस.गरुड        | २ | १.३.९१   |          | २१४६७ |  |
| ७  | शाखा अभि.(यां)           | श्री.आर.एस.पवार           | २ | ७.८.७६   |          | २८१२६ |  |
| ८  | शाखा अभि.(यां)           | श्री.एस.के.बासुतकर        | २ | १३.२.८६  |          | २६१९५ |  |
| ९  | शाखा अभि.(यां)           | श्री.ए.बी.धायबर           | २ | ५.९.८४   |          | २६१९५ |  |
| १० | प्रथम लिपिक              | श्री.आर.व्ही.ससाणे        | ३ | ७.२.७५   |          | १७३०५ |  |
| ११ | विभा. लेखापाल            | श्री.डी.एन.पांगारे        | ३ | २६.८.८५  |          | १९५९५ |  |
| १२ | भांडारपाल                | श्री.पी.एम.दोंदे          | ३ | ११.३.८०  |          | १४१८८ |  |
| १३ | व.लिपिक                  | श्री.पी.बी.अभ्यंकर        | ३ | २०.११.७८ |          | १५९०१ |  |
| १४ | व.लिपिक                  | श्री.जे.आर.गंधम           | ३ | १५.३.८०  |          | १५१९९ |  |
| १५ | क.लिपिक                  | श्री.व्ही.के.शिंदे        | ३ | ७.७.७७   |          | १३९१२ |  |
| १६ | क.लिपिक                  | श्रीमती<br>जी.एस.जुवेकर   | ३ | २.५.८४   |          | १२५०८ |  |
| १७ | क.लिपिक                  | श्री.व्ही.ए.कांबळे        | ३ | ६.४.८१   |          | १३४४४ |  |
| १८ | क.लिपिक                  | श्री.एस.एम.शहा            | ३ | ३०.८.७८  |          | १४१४७ |  |
| १९ | क.लिपिक                  | श्री.ए.डी.देव             | ३ | २६.७.८४  |          | १२२७५ |  |
| २० | क.लिपिक                  | श्री.एस.जी.वायदंडे        | ३ | २०.१.८४  |          | १२७४३ |  |
| २१ | क.लिपिक                  | श्री.डी.एम.मुलगे          | ३ | १.४.८६   |          | १३४४४ |  |
| २२ | क.लिपिक                  | श्री.आर.एस.मयेकर          | ३ | २.८.८४   |          | १२२७५ |  |
| २३ | क.लिपिक                  | श्रीमती<br>एन.जे.कुलकर्णी | ३ | १९.५.८२  |          | १२७४३ |  |
| २४ | क.लिपिक                  | श्रीमती एस.व्ही.तळपे      | ३ | २७.११.८९ |          | १११०४ |  |
| २५ | क.लिपिक                  | श्री.ए.बी.करमाळकर         | ३ | १.१०.९०  |          | ९१४२  |  |
| २६ | टंकलेखक                  | श्री.एस.जी.प्रधान         | ३ | २.५.७३   |          | १५०८३ |  |
| २७ | टंकलेखक                  | श्री.बी.टी.रणदिवे         | ३ | २२.९.८२  |          | १४६१५ |  |
| २८ | टंकलेखक                  | श्रीमती.पी.पी.कुलकर्णी    | ३ | २.२.८४   |          | १३६७९ |  |
| २९ | सहाआरेखक                 | श्री.एस.जी.जावळे          | ३ | ३.४.८१   |          | १५९०१ |  |
| ३० | सहाआरेखक                 | श्रीमती एस.एस.भिडे        | ३ | १.७.७२   |          | १८००७ |  |
| ३१ | अनुरेखक                  | श्री.पी.एस.चव्हाण         | ३ | २९.११.८२ |          | १४४३० |  |
| ३२ | अनुरेखक                  | श्री.डी.जी.सोनवणे         | ३ | ८.११.८५  |          | १४४३० |  |
| ३३ | सहा.भांडारपाल            | श्री.बी.वाय.कसबे          | ३ | २२.१२.८२ |          | ११७४८ |  |
| ३४ | वाहनचालक                 | श्री.बी.एस.रासकर          | ३ | १८.६.८३  |          | १२५३८ |  |
| ३५ | वाहनचालक                 | श्री.डी.एस.बनसोडे         | ३ | ५.३.९५   |          | ८४७६  |  |
| ३६ | शिपाई                    | श्री.डी.आर.कवडे           | ४ | २५.५.८१  |          | ९७३०  |  |

|            |                                 |                             |          |             |                                 |              |          |
|------------|---------------------------------|-----------------------------|----------|-------------|---------------------------------|--------------|----------|
| ३७         | शिपाई                           | श्री.पी.जे.धुमाळ            | ४        | २४.१०.८६    |                                 | ८८२१         |          |
| ३८         | शिपाई                           | श्री.के.व्ही.कोकाटे         | ४        | ६.३.८५      |                                 | ९०१५         |          |
| ३९         | शिपाई                           | आर.अ.ओहोळ                   | ४        | ७.५.८७      |                                 | ८१६६         |          |
| ४०         | शिपाई                           | श्री.एस.बी.अंबुरे           | ४        | ५.३.८५      |                                 | ९१४९         |          |
| ४१         | शिपाई                           | श्री.पी.एस.कदम              | ४        | १६.११.८४    |                                 | ९४७६         |          |
| ४२         | शिपाई                           | श्रीमती<br>एस.वाय.मिसाळ     | ४        | १.८.९०      |                                 | ८३३०         |          |
| ४३         | शिपाई                           | श्री.पी.एस.कांबळे           | ४        | १०.५.९१     |                                 | ८४९४         |          |
| ४४         | शिपाई                           | श्री.एन.सी.डाळवाले          | ४        | १.१२.९५     |                                 | ७७९८         |          |
| ४५         | चौकीदार                         | श्री.एस.बी.शिंदे            | ४        | १३.५.९१     |                                 | ८४९४         |          |
| ४६         | हमाल                            | श्री.व्ही.आर.नलावडे         | ४        | १९.५.९३     |                                 | ८३३०         |          |
| ४७         | सफाईगार                         | श्रीमती एम.यू.<br>सावंत     | ४        | २८.५.९०     |                                 | ८६५८         |          |
|            | रुपांतरीत स्थायी                |                             |          |             |                                 |              |          |
| १          | मजूर                            | श्री.व्ही.एस.गुंडरे         | ४        | २१.१.८८     |                                 | ८३३०         |          |
| २          | मजूर                            | श्री.ए.एम.नाईक              | ४        | १.७.८५      |                                 | ८८२१         |          |
|            | <b>विकास उपविभाग क्र.१ पुणे</b> |                             |          |             |                                 |              |          |
| अ.<br>क्र. | पदनाम                           | अधिकारी/कर्मचा-<br>याचे नाव | व<br>र्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी<br>क्र./फॅक्स/<br>ईमेल | एकूण<br>वेतन | शे<br>रा |
| १          | उप. अभियंता                     | श्रीमती<br>व्ही.एस.आवटे     | १        |             | २४२५१९५३                        | २२९७८        |          |
| २          | शाखा अभियंता                    | श्री.डी.डी.पवार             | २        |             |                                 | १८१९१        |          |
| ३          | शाखा अभियंता                    | श्री.एस.एम.राऊत             | २        | ३१.१२.८६    |                                 | २४२६५        |          |
| ४          | शाखा अभियंता                    | श्री.पी.जे.दरेकर            | २        | १६.२.८२     |                                 | २६८४०        |          |
| ६          | शाखा अभियंता                    | आर.बी.यंदे                  | २        | १.३.८५      |                                 | २७४८३        |          |
| ७          | व.लिपिक                         | श्रीमती.पी.एस.<br>गायकवाड   | ३        |             |                                 | १५५५०        |          |
| ८          | क.लिपिक                         | श्री.आर.ए.कसबे              | ३        | २५.५.८३     |                                 | १०४९२        |          |
| ९          | सहाआरेखक                        | श्री.इ.जी.गुंजाळ            | ३        | २१.१२.७८    |                                 | १६९५५        |          |
| १०         | अनुरेखक                         | श्री.ए.एम.जाधव              | ३        | १४.१.८७     |                                 | १३८४५        |          |
| ११         | वाहनचालक                        | श्री.ए.एस.माझिरे            | ३        | १३.८.७९     |                                 | १३४७४        |          |
| १२         | शिपाई                           | श्रीमती<br>आर.एन.अडसूळ      | ४        | १.८.८५      |                                 | ८६५८         |          |
| १३         | मजूर                            | श्रीमती एम.सी.दोडके         | ४        | २१.५.९३     |                                 | ८१६६         |          |

| विकास उपविभाग क्र.२ पुणे |                 |                         |       |             |                          |           |       |
|--------------------------|-----------------|-------------------------|-------|-------------|--------------------------|-----------|-------|
| अ. क्र.                  | पदनाम           | अधिकारी/कर्मचा-याचे नाव | व र्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ईमेल | एकूण वेतन | शे रा |
| १                        | उप अभियंता      | श्री.एस.एम.हेंद्रे      | १     |             | २४४४६९०८                 | ३००५६     |       |
| २                        | सहा.अभि.श्रे.२  | श्री.के.बी.गुरव         | २     | २२.७.०२     |                          | १७७९१     |       |
| ३                        | शाखा अभियंता    | श्री.आर.डब्ल्यू.हेंद्रे | २     | १७.४.७५     |                          | २४२६५     |       |
| ४                        | शाखा अभियंता    | श्री.एन.एस.पाटिल        | २     | १५.१२.८४    |                          | २४९०८     |       |
| ५                        | शाखा अभियंता    | श्रीआर.डी.कुलकर्णी      | २     | २१.३.९८     |                          | १८१९१     |       |
| ६                        | व.लिपिक         | श्री.आर.एन.जोशी         | ३     |             |                          | १५७८०     |       |
| ७                        | क.लिपिक         | श्रीमती एल.एस.ताते      | ३     | २७.११.९५    |                          | ९४९३      |       |
| ८                        | क.लिपिक         | श्रीमती बी.एस.खुटे      | ३     | ३०.४.९४     |                          | ९७७०      |       |
| ९                        | क.लिपिक         | श्रीमती एम.टी.धोत्रे    | ३     | २.८.९५      |                          | ९५३३      |       |
| १०                       | सहाआरेखक        | श्री.व्ही.यू.सावकारे    | ३     | १०.७.८१     |                          | १६६०३     |       |
| ११                       | अनुरेखक         | श्री.एस.व्ही.स्वामी     | ३     | ६.४.८५      |                          | ११८११     |       |
| १२                       | शिपाई           | श्री.टी.एम.पायगुडे      | ३     | १२.४.८५     |                          | ८९८५      |       |
| १३                       | शिपाई           | श्रीमती एल.एम.जगताप     | ३     | १७.६.९५     |                          | ७७६८      |       |
| १४                       | शिपाई           | श्री.आर.जे.मोरे         | ४     | २२.६.९५     |                          | ७७६८      |       |
| १५                       | मजूर            | श्री.पी.बी.गोपाळ        | ४     | १.७.९६      |                          | ७७६८      |       |
|                          | रुपांतरीत स्था. |                         |       |             |                          |           |       |
| १                        | वाहनचालक        | श्री.जे.जी.हिंंगणे      | ३     | ९.९.८३      |                          | ११८३७     |       |
| २                        | चौकीदार         | श्री.एम.डी.दिसले        | ४     | ८.७.८७      |                          | ८३३०      |       |
| ३                        | चौकीदार         | श्री.पी.डी.जाधव         | ४     | ५.७.९०      |                          | ८३३०      |       |
| ४                        | चौकीदार         | श्री.यू.आर.जगताप        | ४     | १३.३.८६     |                          | ८३३०      |       |
| ५                        | चौकीदार         | श्री.बी.जी.येवले        | ४     | १.१.९०      |                          | ८४९४      |       |

| विकास उपविभाग क्र.३ पुणे |                |                         |       |             |                          |           |       |
|--------------------------|----------------|-------------------------|-------|-------------|--------------------------|-----------|-------|
| अ. क्र.                  | पदनाम          | अधिकारी/कर्मचा-याचे नाव | व र्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र./फॅक्स/ईमेल | एकूण वेतन | शे रा |
| १                        | उप अभियंता     | श्री जी.ए.अग्रवाल       | १     |             | २४४४६८०१                 | ३००५६     |       |
| २                        | सहा.अभि.श्रे.२ | श्री.ए.एस.वीरकर         | २     | २२.७.०२     |                          | १७७९१     |       |
| ३                        | शाखा अभियंता   | श्री.जे.पी.अग्नीहोत्री  | २     | १७.९.९६     |                          | १८६५९     |       |
| ४                        | शाखा अभियंता   | श्री.जी.ए.शिवणकर        | २     | ३०.१.८५     |                          | २६१५५     |       |

|    |   |                                |   |          |  |       |  |
|----|---|--------------------------------|---|----------|--|-------|--|
| ५  | शाखा अभियंता                                    | श्री.डी.व्ही.जगधने             | २ | २२.१.९७  |  | १८६५९ |  |
| ६  | व.लिपिक   | श्री.ए.के.गोडबोले              | ३ |          |  | १४८४८ |  |
| ७  | क.लिपिक   | श्रीमती एम.बी.ढोबळे            | ३ | २५.७.८४  |  | १२२७५ |  |
| ८  | क.लिपिक   | श्री.व्ही.डी.तिकोणे            | ३ |          |  | ११८६० |  |
| ९  | क.लिपिक   | श्रीमती ए.डी.लांघी             | ३ | २९.११.९५ |  | ९४९३  |  |
| १० | सहाआरेखक  | श्री.एस.बी.संकपाळ              | ३ | २३.६.८२  |  | १४३८० |  |
| ११ | अनुरेखक   | श्रीमती.व्ही.व्ही.<br>कुलकर्णी | ३ | ३०.३.८५  |  | १४४३८ |  |
| १२ | अनुरेखक   | श्री.वाय.बी.धुसिया             | ३ | १.५.८५   |  | १३८४५ |  |
| १३ | अनुरेखक   | श्री.व्ही.व्ही.म्हसवडे         | ३ | ३०.३.८५  |  | १४४३० |  |
| १४ | वाहनचालक  | श्री.पी.एन.संकपाळ              | ३ | २७.४.९८  |  | ९१७२  |  |
| १५ | शिपाई   | श्री.एस.जी.आवटे                | ४ | २०.९.८४  |  | ९१७९  |  |
| १६ | शिपाई   | श्रीमती एस.जी.जाधव             | ४ | १.९.८२   |  | ९१३२  |  |
|    |   |                                |   |          |  |       |  |
| १७ | शिपाई   | श्री.जी.एस.गंगावणे             | ४ | ६.३.८५   |  | ८९८५  |  |
| २  | चौकीदार   | श्री.जी.एस.जुनवणे              | ४ | १.७.९१   |  | ८३३०  |  |
| ३  | चौकीदार   | श्री.जी.जे.पवार                | ४ | १९.५.९७  |  | ७६२८  |  |
|    | रुपांतरीत स्था.                                 |                                |   |          |  |       |  |
|    | चौकीदार   | श्री.आर.बी.कुंभार              | ४ | १९.६.८९  |  | ८४९४  |  |
|    | चौकीदार   | श्री.बी.एस.चव्हाण              | ४ | २२.२.८९  |  | ८४९४  |  |
|    | चौकीदार   | श्री.एस.एल.टिळेकर              | ४ | ५.७.९०   |  | ८३३०  |  |
|    | मजूर  | श्री.बी.एम.नाईक                | ४ | ३०.८.८०  |  | ९३१३  |  |
|    | मजूर  | श्री.एन.बी.ठाकर                | ४ | २४.१.८१  |  | ९१८३  |  |
|    | नियमित स्थायी<br>देहू पा.पु.केंद्र              |                                |   |          |  |       |  |
| १  | मीटरवाचक  | श्री.यू.बी.पाटील               | ३ | १८.३.८५  |  | ११११५ |  |
| २  | पंपचालक   | श्री.एस.डी.माने                | ३ | ४.११.७६  |  | १०५१३ |  |
| ३  | पंपचालक   | श्री.एम.एस.आटोळे               | ३ | ३.७.८६   |  | १११३४ |  |
| ४  | चौकीदार   | श्री.एस.वाय.शिरोळे             | ४ | १३.९.८३  |  | ९१४९  |  |
| ५  | खलाशी   | श्रीमती<br>एम.जी.पडवळ          | ४ | ४.८.९५   |  | ७७६८  |  |
| ६  | मजूर  | श्रीमती एम.एस.घुले             | ४ | १३.३.७९  |  | ९४७६  |  |
| ७  | मजूर  | श्री.बी.बी.थोरात               | ४ | १३.६.८४  |  | ९१४९  |  |
|    | रुपांतरीत स्थायी<br>आस्था.देहू.पा.पु.<br>केंद्र |                                |   |          |  |       |  |



|   |         |                      |   |         |  |       |  |
|---|---------|----------------------|---|---------|--|-------|--|
| १ | पंपचालक | श्री.आर.ए.भालेकर     | ३ | ७.१२.८१ |  | १२२९१ |  |
| २ | पंपचालक | श्री.आर.व्ही.वरघडे   | ३ | ८.६.७७  |  | १०३६२ |  |
| ३ | मजूर    | श्री.बी.जी.हगवणे     | ४ | २१.६.९३ |  | ८१६६  |  |
| ४ | मजूर    | श्री.व्ही.एस.खंडागळे | ४ | २१.६.९३ |  | ८१६६  |  |
| ५ | मजूर    | श्री.एस.डी.मुसुडगे   |   | २१.६.९३ |  | ८१६६  |  |
| ६ | मजूर    | श्री.ए.एस.पिंजण      |   | २१.६.९३ |  | ८१६६  |  |

| विकास उपविभाग क्र.४ पुणे |   |                             |          |             |                                 |              |          |
|--------------------------|---|-----------------------------|----------|-------------|---------------------------------|--------------|----------|
| अ. क्र.                  | पदनाम   | अधिकारी/कर्मचा-<br>याचे नाव | व<br>र्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी<br>क्र./फॅक्स/<br>ईमेल | एकूण<br>वेतन | शे<br>रा |
| १                        | उप अभियंता  | श्री.आर.एस.बारगळ            | १        | २८.२.८५     | २६३५७२७७                        | २४७५२        |          |
| २                        | सहा.अभि.श्रे.२  | श्री.व्ही.आर.पवार           | २        | ३.५.९५      |                                 | २१४६७        |          |
| ३                        | शाखा अभियंता  | श्री.आय.एच.शेख              | २        | २२.७.०२     |                                 | १८१९१        |          |
| ४                        | क. अभियंता  | श्रीमती पी.यू.माळी          | २        |             |                                 | १०८००        |          |
| ६                        | व.लिपिक   | श्री डी.ए.घोडके             | ३        | १०.८.७४     |                                 | १७६५६        |          |
| ७                        | क.लिपिक   | श्री.ए.के.उंद्रे            | ३        | ५.९.८४      |                                 | ११५७२        |          |
| १०                       | सहाआरेखक  | श्री.बी.पी.कानडे            | ३        | ३.४.८१      |                                 | १५९०१        |          |
| ११                       | अनुरेखक   | श्रीमती एस.सी.संत           | ३        | १५.४.८५     |                                 | १४१३८        |          |
| १२                       | अनुरेखक   | श्री.ए.जी.शिंदे             | ३        | १.६.८५      |                                 | १३८४५        |          |
| १६                       | शिपाई   | श्री.ए.टी.सुपे              | ४        | १५.१२.८९    |                                 | ७६२८         |          |
|                          | शिपाई   | श्री.पी.एस.शेंडकर           | ४        | १.३.८५      |                                 | ८९८५         |          |
|                          | रुपांतरीत स्था.   |                             |          |             |                                 |              |          |
|                          | वाहनचालक  | श्री.पी.एम.नाइकवडी          | ३        | १०.९.८६     |                                 | १११३४        |          |
|                          | चौकीदार   | श्री.बी.के.आल्हाट           | ४        | १३.२.७५     |                                 | ९३१३         |          |
|                          |   |                             |          |             |                                 |              |          |
|                          | प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी पिंपरी चिंचवड<br>नवनगर विकास प्राधि.निगडी/पिंपरी चिंचवड<br>मनपा. |                             |          |             |                                 |              |          |
| १                        | शाखा अभि.   | श्री.पी.एन.शेलार            | २        |             |                                 |              |          |
| २                        | शाखा अभि  | श्री.एस.डी.गायकवाड          | २        |             |                                 |              |          |
| ३                        | शाखा अभि  | श्री.एस.एस.जाधव             | २        |             |                                 |              |          |
| ४                        | शाखा अभि  | श्री.एम.ए.सवाने             | २        |             |                                 |              |          |
| ५                        | शाखा अभि  | श्री.व्ही.ई.पवार            | २        |             |                                 |              |          |
| ६                        | शाखा अभि  | श्री.आर.डी.गायकवाड          | २        |             |                                 |              |          |

|    |                                   |                     |   |  |  |  |  |
|----|-----------------------------------|---------------------|---|--|--|--|--|
| ७  | शाखा अभि                          | श्री.डी.के.बोत्रे   | २ |  |  |  |  |
|    | प्रतिनियुक्ती जि.प.पुणे           |                     |   |  |  |  |  |
| ८  | शाखा अभि                          | श्री.आर.एन.जाधव     | २ |  |  |  |  |
| ९  | शाखा अभि                          | श्री.व्ही.एस.फुलारी | २ |  |  |  |  |
| १० | शाखा अभि                          | श्री.एम.एल.रोकडे    | २ |  |  |  |  |
| ११ | शाखा अभि                          | श्री.पी.बी.गोसावी   | २ |  |  |  |  |
| १२ | शाखा अभि                          | श्री.के.जे.झेंडे    | २ |  |  |  |  |
| १३ | शिपाई                             | श्री.जी.बी.ठुबळ     | ४ |  |  |  |  |
|    | प्रतिनियुक्ती भूजल सर्वेक्षण पुणे |                     |   |  |  |  |  |
| १  | अनुरेखक                           | श्री.एस.एस.कोहाडे   | ३ |  |  |  |  |

| म.जी.प्रा.बांधकाम विभाग पुणे.१ |                 |                          |      |             |                            |           |                           |
|--------------------------------|-----------------|--------------------------|------|-------------|----------------------------|-----------|---------------------------|
| अ. क्रं.                       | पदनाम           | अधिकारी/कर्मचा-यांचे नाव | वर्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्रं./फॅक्स/ई.मेल | एकूण वेतन | शेरा                      |
| १                              | कार्य.अभियंता   | श्री.पी.एन.माने          | १    | १५.४.७३     | -                          | ३५०८७     | ३०/४<br>/०८सेठ<br>ानिवत्त |
| २)                             | उपअभियंता       | रिक्त                    | -    | -           | -                          | -         |                           |
| ३)                             | उपअभियंता (यां) | रिक्त                    | -    | -           | -                          | -         |                           |
| ४)                             | शाखा अभियंता    | श्री.एन.एन.गायकवाड       |      | ९.१.९०      |                            | २१४६७     |                           |
| ५)                             | शाखा अभियंता    | श्री.एन.एस.टिजगे         |      | २६.६.८४     |                            | २४९०८     |                           |
| ६                              | शाखा अभियंता    | श्री.आर.एस.चव्हाण        |      | २९.१२.८६    |                            | २३६३१     |                           |
| ७)                             | शाखा अभि.(यां)  | श्री.के.व्ही.वडगेरी      |      | २७.११.८०    |                            | २७०९३     |                           |
| ८)                             | शाखा अभि.(यां)  | श्री.गवंडी ए.डी.         |      | २१.१.९७     |                            | १८१९१     |                           |
| ९                              | विभागीय लेखापाल | श्री.बी.एल.कटके          |      | २.३.८१      |                            | १९१२७     |                           |
| १०                             | प्रथम लिपिक     | श्री.बी.एल.खरगवाल        |      | १७.३.७३     |                            | १५८२४     |                           |
| ११                             | वरिष्ठ लिपिक    | श्री.ए.एम.नरसाळे         |      | २३.१.७३     |                            | १७३०५     |                           |
| १२                             | वरिष्ठ लिपिक    | श्री.एस.बी.दाते          |      | ९.४.८१      |                            | १५९०१     |                           |
| १३                             | वरिष्ठ लिपिक    | श्री.आर.एल.तळपाडे        |      | १७.११.८९    |                            | ११५७२     |                           |
| १४                             | वरिष्ठ लिपिक    | श्रीम.एम.पी.बारवकर       |      | ९.१.७९      |                            | १५५५०     |                           |
| १५                             | वरिष्ठ लिपिक    | श्री.डी.एम.पंडित         |      | २४.३.७७     |                            | १६२५२     |                           |
| १६                             | भांडारपाल       | श्री.पी.पी.सोनवणे        |      | २६.७.७३     |                            | १६७२०     |                           |
| १७                             | सहा.भांडारपाल   | रिक्त                    |      | -           |                            |           |                           |
| १८                             | कनिष्ठ लिपिक    | श्री.एस.डी.राऊत          |      | २८.१२.८१    |                            | ११३३९     |                           |

|    |              |                        |  |          |  |       |  |
|----|--------------|------------------------|--|----------|--|-------|--|
| १९ | कनिष्ठ लिपिक | श्रीम.एन.एम.सरवदे      |  | १२.२.९०  |  | १११०४ |  |
| २० | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एस.एस.खरे      |  | २७.१.८९  |  | ११३३९ |  |
| २१ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एस.वाय.चौधरी   |  | १.८.९५   |  | ९४९३  |  |
| २२ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एस.व्ही.गोडे   |  | २२.११.८९ |  | १११०४ |  |
| २३ | कनिष्ठ लिपिक | सौ.एन.एम.सैगल          |  | २३.६.८३  |  | १२०४० |  |
| २४ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एम.एल.केदारी   |  | २०.११.८९ |  | १११०४ |  |
| २५ | कनिष्ठ लिपिक | श्री.एस.एन.भगत         |  | ३.१०.७६  |  | १४३८० |  |
| २६ | कनिष्ठ लिपिक | श्री.डी.टी.शिंगाडे     |  | ५.७.९६   |  | ९३१८  |  |
| २७ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एल.आर.विळदकर   |  | १८.१०.८२ |  | १२९७६ |  |
| २८ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.एस.वाय.शेळकंदे |  | २७.११.८९ |  | १११०४ |  |
| २९ | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.आर.बी.गायकवाड  |  | ३०.११.८१ |  | ११६४९ |  |
| ३० | कनिष्ठ लिपिक | श्रीमती.व्ही.एस.देशमुख |  | ७.८.८५   |  | १२०४० |  |
| ३१ | कनिष्ठ लिपिक | श्री.एम.एस.शेंडगे      |  | ८.१.८७   |  | ११८०७ |  |
| ३२ | सहा.आरेखक    | श्री.एस.बी.जळगांवकर    |  | १५.१.७४  |  | १७३०५ |  |
| ३३ | अनुरेखक      | श्री.जे.एस.देशपांडे    |  | २८.३.८५  |  | १३८४५ |  |
| ३४ | अनुरेखक      | श्री.डी.के.झाडे        |  | १९.१०.८२ |  | १४४३० |  |
| ३५ | अनुरेखक      | श्री.एस.जी.जोशी        |  | २८.१०.८२ |  | १४४३० |  |
| ३६ | अनुरेखक      | श्री.आर.ए.पवार         |  | २.११.८२  |  | १४४३० |  |
| ३७ | वाहन चालक    | श्री.आर.पी.जाधव        |  | ५.१२.८९  |  | १०६६६ |  |
| ३८ | वाहन चालक    | श्री.यु.पी.कुंभार      |  | १०.४.७५  |  | ११८३७ |  |
| ३९ | शिपाई        | श्री.जे.जी.सांगडे      |  | १३.१२.८९ |  | ८८९४  |  |
| ४० | शिपाई        | श्री.एस.वाय.तिटकारे    |  | २९.४.९५  |  | ७९२९  |  |
| ४१ | शिपाई        | श्री.ए.ए.शेख           |  | १०.५.९१  |  | ८१६६  |  |
| ४२ | शिपाई        | श्रीम.पी.व्ही.काळे     |  | ४.१०.८५  |  | ८९८५  |  |
| ४३ | शिपाई        | श्री.बी.एस.मोरे        |  | १६.६.८६  |  |       |  |
| ४४ | शिपाई        | श्री.जे.वाय.सूर्यगंध   |  | ३०.४.९४  |  | ७७६८  |  |
| ४५ | शिपाई        | श्रीमती.पी.वनारसे      |  | १.२.९४   |  | ८३३०  |  |

|    |   |                      |  |          |  |       |
|----|---|----------------------|--|----------|--|-------|
| ५  |   |                      |  |          |  |       |
| ४  | शिपाई                                   | श्रीमती.एम.एम.झगडे   |  | १.८.७७   |  | ९३१३  |
| ६  |   |                      |  |          |  |       |
| ४  | चौकीदार                                 | श्री.एसआर.भोरडे      |  | १.४.८८   |  | ८४९४  |
| ७  |   |                      |  |          |  |       |
| ४  | चौकीदार                                 | श्री.आर.बी.जगताप     |  | ३.४.८१   |  | ९३१३  |
| ८  |   |                      |  |          |  |       |
| ४  | चौकीदार                                 | श्री.व्ही.डी.भोसले   |  | ८.४.९४   |  | ७१७५  |
| ९  |   |                      |  |          |  |       |
| ५० | चौकीदार                                 | श्रीमती.एम.एस.शेख    |  | १३.३.९२  |  | ८३३०  |
| ५१ | दफ्तरी                                  | श्री.डी.एम.गोसावी    |  | १२.९.८३  |  | ९१४९  |
|    |   |                      |  |          |  |       |
|    | <b>म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग पुरंधर</b> |                      |  |          |  |       |
| १  | उपअभियंता                               | श्री.किकले,आर.डी.    |  | -        |  | २६८४० |
| २  | शाखा अभियंता                            | सौ..एस.एन.पंडित      |  | -        |  |       |
| ३  | शाखा अभियंता                            | श्री.एस.आर.यादव      |  | १९.४.८१  |  | २०५३१ |
| ४  | शाखा अभियंता                            | श्री.एस.एल.घुबे      |  | २६.१२.८६ |  | २२३७८ |
| ५  | शाखा अभियंता                            | श्री.एस.वाय.कदम      |  | १३.३.८०  |  | २३६३१ |
| ६  | शाखा अभियंता                            | श्री.सस्ते           |  | १५.२.८५  |  | २४९०८ |
| ७  | शाखा अभियंता                            | श्री.एस.एन.गवळी      |  | ४.९.९०   |  | २१४६७ |
| ८  | शाखा अभियंता                            | श्री.जे.एस.झुंबरे    |  | ६.१.९०   |  | २०४६७ |
| ९  | वरिष्ठ लिपिक                            | श्री.पी.एम.रासकर     |  | १.१०.७६  |  | १६६०३ |
| १० | कनिष्ठ लिपिक                            | श्री.ता.गो.दबडे      |  | २०.२.९६  |  | ९४९३  |
| ११ | कनिष्ठ लिपिक                            | श्रीम.एस.व्ही.वैद्य  |  | २७.५.८२  |  | १२०१६ |
| १२ | कनिष्ठ लिपिक                            | सौ.बंदिसोडे          |  | २२.८.८५  |  | १२०४० |
| १३ | अनुरेखक                                 | श्री.एस.व्ही.कोरे    |  | २१.१२.८९ |  | १२९६८ |
| १४ | अनुरेखक                                 | श्री.भोसले एस.वाय    |  | ६.३.८७   |  | १३५५४ |
| १५ | अनुरेखक                                 | श्री.के.जे.ब्रम्हे   |  | ८.२.८१   |  | १६२५२ |
| १६ | अनुरेखक                                 | सौ.व्ही.व्ही.जोशी    |  | २२.५.८१  |  | १४६७३ |
| १७ | अनुरेखक                                 | श्री.एस.बी.गेजगे     |  | १.६.८५   |  | १३८४५ |
| १८ | अनुरेखक                                 | श्री.डी.एन.सोनार     |  | ९.१.८७   |  | १३८४५ |
| १९ | अनुरेखक                                 | श्रीमती.एस.बी.गलांडे |  | १.४.८५   |  | १३८४५ |
| २० | मिस्त्री                                | श्री.गजरमल           |  | १८.९.८४  |  | १२०७० |
| २१ | वाहन चालक                               | श्री.एम.बी.जवळकर     |  | १४.१२.८२ |  | १२३०५ |
|    |   |                      |  |          |  |       |
| २२ | वाहन चालक                               | श्री.कामथे ए.व्ही.   |  | १८.८.८३  |  | १२५३८ |
| २३ | शिपाई                                   | श्री.सु.म.गलियल      |  | २२.२.८५  |  | ८४६४  |

|        |       |                  |  |         |  |      |  |
|--------|-------|------------------|--|---------|--|------|--|
| २<br>४ | शिपाई | श्री.जे.बी.शिंदे |  | ११.३.८५ |  | ८८३१ |  |
| २<br>५ | शिपाई | श्री.डी.एम.सोरटे |  | ११.१.८९ |  | ९७३० |  |

|  |                |                      |  |              |  |       |  |
|--|----------------|----------------------|--|--------------|--|-------|--|
| २६                                       | शिपाई          | श्री.आर.बी.तांबे     |  | १.१२.७८      |  | ९७३०  |  |
| २<br>७                                   | चौकीदार        | श्री.वांजळे          |  | १.३.९६       |  | ६५६३  |  |
| २८                                       | शिपाई          | श्रीमती.एल.डी.पैलवान |  | २७.११.९०     |  |       |  |
| २९                                       | शिपाई          | श्री.एम.एम.ठाकूर     |  | ७.६.८२       |  | ८९८५  |  |
| ३०                                       | शिपाई          | श्रीमती.आर.आर.ननावरे |  | २९.५.७८      |  | ९३१३  |  |
| ३१                                       | मित्री         | श्री.बेल्हे          |  | १.९.८७       |  | ११८३७ |  |
| ३२                                       | मिस्त्री       | श्री.गजरमल           |  | १९.९.८४      |  | १२०७० |  |
| ३३                                       | चौकीदार        | श्री.आर.के.आल्हाट    |  | १.९.९२       |  | ५१७२  |  |
| ३३                                       | चौकीदार        | श्री.एच.जी.नदाफ      |  | १४.३.८३      |  | ९१४९  |  |
| <b>म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग बारामती</b> |                |                      |  |              |  |       |  |
| १  | उपअभियंता      | श्री.बी.एल.कुलकर्णी  |  |              |  | २६७९६ |  |
| २  | शाखा अभियंता   | श्री.एन.एस.देवकाते   |  | १६.२.८५      |  | २३१२१ |  |
| ३  | शाखा अभियंता   | श्री.एस.एस.सूर्यवंशी |  | २०.१.९७      |  | १९५८० |  |
| ४  | शाखा अभियंता   | श्री.बी.टी.गोसावी    |  | १.८.९०       |  | १९५८० |  |
| ५  | शाखा अभियंता   | श्री.आर.ए.जाधव       |  | ३०.१२.८<br>६ |  | २१७९६ |  |
| ६  | शाखा अभियंता   | श्री.एम.के.पंचपोर    |  | २५.७.८५      |  | २२५०९ |  |
| ७  | शाखा अभियंता   | श्री.डी.आर.कांबळे    |  |              |  | १९१३४ |  |
| ८  | शाखा अभियंता   | श्री.एम.आर.नामदे     |  |              |  |       |  |
| ९  | कनिष्ठ अभियंता | श्री.बी.बी.भुंजे     |  |              |  | ७७०५  |  |
| १०                                       | वरिष्ठ लिपिक   | श्री.पिसाळ व्ही.एस.  |  | १३.१२.७<br>८ |  | १३८९६ |  |
| ११                                       | अनुरेखक        | श्री.पी.आर.जगताप     |  | ४.४.८५       |  | १२९३३ |  |
| १२                                       | अनुरेखक        | श्री.आर.एस.साळवेकर   |  | २५.१०.८<br>२ |  | १३४९० |  |
| १३                                       | कनिष्ठ लिपिक   | श्री.खंडाळे एस.एच    |  | २४.१.७७      |  | ११४३६ |  |
| १४                                       | कनिष्ठ लिपिक   | श्री.ए.व्ही.बोधे     |  | २६.७.९५      |  | ८८७३  |  |
| १५                                       | कनिष्ठ लिपिक   | श्री.एस.डी.गायकवाड   |  | ४.८.९५       |  | ९२९८  |  |
| १६                                       | वाहन चालक      | श्री.बी.एन.भोसले     |  | २५.८.८१      |  | १२१६४ |  |
| १७                                       | शिपाई          | श्री.आर.के.जगताप     |  | २९.१०.८<br>६ |  | ८०८०  |  |
| १८                                       | शिपाई          | श्री.बी.के.निकम      |  | १५.३.८५      |  | ८३९२  |  |

|    |  |                    |  |          |  |       |  |
|----|--|--------------------|--|----------|--|-------|--|
| १९ | शिपाई                                    | श्री.ए.डी.चौधरी    |  | १६.५.८५  |  | ८३९२  |  |
| २० | मिस्त्री                                 | श्री.एस.के.लांडगे  |  | १८.२.७४  |  | १३४७० |  |
| २१ | मिस्त्री                                 | श्री.खरात बी.टी.   |  | १९.९.८४  |  | ११२२८ |  |
|    | <b>म.जी.प्रा.बांधकाम उपविभाग इंदापूर</b> |                    |  |          |  |       |  |
| १  | उपअभियंता                                | रिक्त              |  |          |  |       |  |
| २  | शाखा अभियंता                             | श्री.एम.एस.रसाळ    |  | १७.२.९०  |  | १९६९२ |  |
| ३  | शाखा अभियंता                             | श्री.एम.के.अभ्यंकर |  | १८.२.८५  |  | २२७३८ |  |
| ४  | शाखा अभियंता                             | श्री.पी.एच.पत्की   |  |          |  | १९६५२ |  |
| ५  | वरिष्ठ लिपिक                             | श्री.ए.जी.गोसावी   |  | २७.८.७३  |  | १६६०९ |  |
| ६  | अनुरेखक                                  | श्री.भंडलकर जी.डी. |  | १४.१.८७  |  | १२९६८ |  |
| ७  | वाहन चालक                                | श्री.बी.ए.शेख      |  | २.१२.७७  |  | १२५४९ |  |
| ८  | शिपाई                                    | श्री.एल.ए.पासगे    |  | ३१.१०.८६ |  | ७९६६  |  |
| ९  | शिपाई                                    | श्री.डी.डी.रोडे    |  | १२.३.८५  |  | ७९४६  |  |
| १० | चौकीदार                                  | श्री.एस.एस.जाधव    |  | १४.११.८६ |  | ७९४६  |  |

| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सातारा  |                                    |                          |        |                   |                                      |                          |      |
|--|------------------------------------|--------------------------|--------|-------------------|--------------------------------------|--------------------------|------|
| माहिती अधिकार अंतर्गत नियमित व रुपांतरित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती विभाग/ उप विभाग निहाय |                                    |                          |        |                   |                                      |                          |      |
| अ.क्र.   | पदनाम                              | नांव                     | संवर्ग | नियुक्तीचा दिनांक | दूरध्वनी क्रमांक / ईमेल ०२१६२-२२१६८० | माहे ३/२००८ चे एकूण वेतन | शेरा |
| १  | २                                  | ३                        | ४      | ५                 | ६                                    | ७                        | ८    |
|  | विभागीय कार्यालय - नियमित आस्थापना |                          |        |                   |                                      |                          |      |
| १  | कार्यकारी अभियंता                  | श्री.पी.एन.ढोबळे         | १      | ०७/०२/१९७४        | २२१६८० व २२०५९०                      | ३१२६३                    |      |
| २  | उप कार्यकारी अभियंता               | श्री. जे. बी. कंठी       | १      | २४/०७/१९८४        | २२१६८०                               | २७४०९                    |      |
| ३  | उप अभियंता (यां)                   | श्री. ए. जी. देशमुख      | १      |                   | २२१६८०                               | २८०२१                    |      |
| ४  | उप विभागीय अभियंता                 | श्री. ए. डी. पांडकर      | १      | १४/०१/१९८१        | २२१६८०                               | २५५७१                    |      |
| ५  | शाखा अभियंता                       | श्री. डी.पी.संत          | २      | ३१/०५/१९८५        | २२१६८०                               | २३७३३                    |      |
| ६  | शाखा अभियंता                       | श्री. अ.बी.जोशी          | २      | १२/११/१९९६        | २२१६८०                               | १७३५२                    |      |
| ७  | शाखा अभियंता                       | श्री. अ. अ. शेट्टी       | २      | १४/०६/१९८५        | २२१६८०                               | २२५९०                    |      |
| ८  | शाखा अभियंता                       | श्री. एस.बी.कवडे         | २      | २३/११/१९७८        | २२१६८०                               | २४३४५                    |      |
| ९  | शाखा अभियंता                       | श्री. जी. आर. कुलकर्णी   | २      | ०६/११/१९८६        | २२१६८०                               | २२५०९                    |      |
| १०   | कनिष्ठ अभियंता                     | सौ. एल. एम. गडकरी        | ३      | ०५/०८/२००४        | २२१६८०                               | १३४९६                    |      |
| ११   | सहाय्यक आरेखक                      | श्री.सी.बी.जाधव          | ३      | ०१/०७/१९८२        | २२१६८०                               | १४५५४                    |      |
| १२   | अनुरेखक                            | श्री.एस.के.पवार          | ३      | ०१/०६/१९९२        | २२१६८०                               | ११२६३                    |      |
| १३   | विभागीय लेखापाल                    | श्री. सी. बी. जाधव       | ३      | ०७/०७/१९७७        | २२१६८०                               | १६२२५                    |      |
| १४   | प्रथम लिपीक                        | श्री. डी. जी. फाळके      | ३      | ०३/०६/१९७०        | २२१६८०                               | १७८९५                    |      |
| १५   | भांडारपाल                          | श्री. डी. जे. मायणे      | ३      | ०१/०८/१९७९        | २२१६८०                               | १३१६२                    |      |
| १६   | वरिष्ठ लिपीक                       | श्री. एम. डब्ल्यु. भोसले | ३      | १३/०९/१९७५        | २२१६८०                               | १५८९१                    |      |
| १७   | वरिष्ठ लिपीक                       | श्री. एस.बी.सावंत        | ३      | २८/०२/१९७३        | २२१६८०                               | १५२२२                    |      |
| १८   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. ए.डी.धांदरफळे      | ३      | ०३/१०/१९८०        | २२१६८०                               | १२५४९                    |      |
| १९   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. सी.डी.तांबट        | ३      | ०५/०३/१९८१        | २२१६८०                               | १२५४९                    |      |
| २०   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. अ.डी.क्षीरसागर     | ३      | २६/०५/१९९३        | २२१६८०                               | ९६५४                     |      |
| २१   | कनिष्ठ लिपीक                       | श्री.डी.व्ही.सोवणे       | ३      | २१/०५/१९८२        | २२१६८०                               | १२१०४                    |      |
| २२   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. एल.टी.जगदाळे       | ३      | १७/०४/१९८४        | २२१६८०                               | ११४३६                    |      |
| २३   | टंकलेखिका                          | सौ. व्ही.पी. सुळके       | ३      | ०७/०८/१९७९        | २२१६८०                               | १२७७२                    |      |
| २४   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. अ.व्ही.देशपांडे    | ३      | ०७/१२/१९७८        | २२१६८०                               | १०८३३                    |      |
| २५   | कनिष्ठ लिपीक                       | कु. पी.बी.भोसले          | ३      | १९/०४/१९८२        | २२१६८०                               | १०६५५                    |      |
| २६   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. एम.एम.जाधव         | ३      | ०२/०५/१९८१        | २२१६८०                               | १२३२७                    |      |
| २७   | कनिष्ठ लिपीक                       | श्री. अ.आर.सावंत         | ३      | १५/०१/१९८२        | २२१६८०                               | १२१०४                    |      |
| २८   | सहा. भांडारपाल                     | श्री. एस. टी. सणस        | ३      | १०/०४/१९९५        | २२१६८०                               | १०३७७                    |      |
| २९   | कारकून                             | श्री.एस.एस.भोसले         | ३      | ०२/०३/१९९६        | २२१६८०                               | ८८७३                     |      |
| ३०   | शिपाई                              | श्री. एम.एस.रोकडे        | ४      | १४/११/१९७७        | २२१६८०                               | ८८५९                     |      |

| १  | २  | ३                    | ४ | ५          | ६      | ७      | ८                             |
|----|--|----------------------|---|------------|--------|--------|-------------------------------|
| ३१ | शिपाई  | श्री. पी.एल.चव्हाण   | ४ | २४/०८/१९९४ | २२१६८० | ७६१२   |                               |
| ३२ | शिपाई  | श्री. ए. डी. शिंदे   | ४ | ०१/०३/१९७३ | २२१६८० | ९०१५   |                               |
| ३३ | शिपाई  | श्री. सी.पी.गंगावणे  | ४ | ०२/०५/१९८१ | २२१६८० | ८७०३   |                               |
| ३४ | शिपाई  | श्रीमती टी.के.वैराट  | ४ | ०१/०१/१९८९ | २२१६८० | ७९२४   |                               |
| ३५ | शिपाई  | श्री. आर.डी.सुतार    | ४ | १४/०६/१९७३ | २२१६८० | ८०८०   |                               |
| ३६ | चौकीदार  | श्री. एच.यु.घाडगे    | ४ | ०१/०३/१९८९ | २२१६८० | ८०८०   |                               |
|    | <b>रुपांतरीत आस्थापा</b>                       |                      |   |            |        |        |                               |
| ३७ | कारकू  | पी. जी. कुलकर्णी     | ३ | ०१/०९/१९८६ | २२१६८० | १०३१२  |                               |
| ३८ | वाहाचालक                                       | के. एम. भोसले        | ३ | १५/०५/१९७४ | २२१६८० | ११२७३  |                               |
|    | <b>उप विभाग क्र. १ सातारा - गियमीत आस्थापा</b> |                      |   |            |        |        |                               |
| ३९ | शाखा अभियंता                                   | श्री.आर.डी.भोजे      | २ | ३०/०४/१९८६ | २२१६८० | २१८९६  |                               |
| ४० | शाखा अभियंता                                   | श्री. ए. एस. भंडारे  | २ | ०२/०१/१९८६ | २२१६८० | २३१२१  |                               |
| ४१ | सहाय्यक अभियंता                                | श्री. एस. ए. सोलकर   | २ | २२/७/२००२  | २२१६८० | १६९०७  |                               |
| ४२ | सहाय्यक आरेखक                                  | श्री. डी.एम.कुलकर्णी | ३ | ०४/१०/१९७८ | २२१६८० | १५२२२  |                               |
| ४३ | वरिष्ठ लिपीक                                   | श्री. एस.एल.पुजारी   | ३ | १७/०४/१९७३ | २२१६८० | १२९९५  |                               |
| ४४ | क्रीष्ट लिपीक                                  | श्री. ए.जी.खरात      | ३ | ०१/१०/१९८४ | २२१६८० | १०९९०  |                               |
| ४५ | क्रीष्ट लिपीक                                  | श्री.एच.व्ही.मोरे    | ३ | २४/०४/१९८१ | २२१६८० | १२३२७  |                               |
| ४६ | स्थापत्य अभि. सहा.                             | श्री. जे. बी. अजमो   | ३ | ०२/१२/१९८३ | २२१६८० | १३१६२  |                               |
| ४७ | तारतंत्री                                      | श्री. अ.अ.जाधव       | ३ |            | २२१६८० | १०७८८  | ३१/३/२००८ रोजी<br>सेवानिवृत्त |
| ४८ | शिपाई  | श्री. आर.डी.जाधव     | ४ | १४/०१/१९८२ | २२१६८० | ८७०३   |                               |
| ४९ | शिपाई  | श्री. अम.बी.भोसले    | ४ | २३/०३/१९७५ | २२१६८० | ९०१५   |                               |
|    | <b>रुपांतरीत आस्थापा</b>                       |                      |   |            |        |        |                               |
| ५० | कारकू  | ए. बी. चव्हाण        | ३ | २१/१०/१९७८ | २२१६८० | ७८७२   |                               |
| ५१ | कारकू  | एस. आर. सपकाळ        | ३ | १०/०४/१९८३ | २२१६८० | १०७६७  |                               |
| ५२ | कारकू  | व्ही. पी. फरांदे     | ३ | १९/०५/१९८६ | २२१६८० | ११२१३  |                               |
| ५३ | कारकू  | ए. डी. सावंत         | ३ | २२/०१/१९८२ | २२१६८० | १०२३२  |                               |
| ५४ | कारकू  | एस. आर. राजेभोसले    | ३ | १६/०१/१९८६ | २२१६८० | १०८०१  |                               |
| ५५ | कारकू  | एम. व्ही. सावंत      | ३ | १२/०९/१९८५ | २२१६८० | १०६११  |                               |
| ५६ | कारकू  | एस. एस. लादे         | ३ | २०/१०/१९८६ | २२१६८० | १०९९०  |                               |
| ५७ | कारकू  | व्ही. एम. महाजा      | ३ | ०१/०३/१९८८ | २२१६८० | १००४३  |                               |
| ५८ | वाहाचालक                                       | सी. बी. फडतरे        | ३ | २५/०७/१९८५ | २२१६८० | ८७३६.५ |                               |
| ५९ | विजतंत्री                                      | एस. एस. चव्हाण       | ३ | ०१/०४/१९७६ | २२१६८० | १४५८४  |                               |



|    |           |                |   |            |        |       |  |
|----|-----------|----------------|---|------------|--------|-------|--|
| ६० | गाळणीचालक | ए. एस. साळुंखे | ३ | १४/०५/१९८६ | २२१६८० | ११४६६ |  |
| ६१ | गाळणीचालक | बी. बी. मां    | ३ | ०१/०१/१९८९ | २२१६८० | १०७९७ |  |
| ६२ | गाळणीचालक | एम. के. कांबळे | ३ | ०१/०३/१९८९ | २२१६८० | १०२६२ |  |

| १  | २           | ३                   | ४ | ५          | ६      | ७      | ८ |
|----|-------------|---------------------|---|------------|--------|--------|---|
| ६३ | गाळणीचालक   | श्री. जे. एम. पवार  | ३ | २०/०४/१९७७ | २२१६८० | १२८०२  |   |
| ६४ | पंपचालक     | आर. बी. कुंभार      | ३ | २५/११/१९७३ | २२१६८० | १०६८५  |   |
| ६५ | पंपचालक     | पी. ए. होळ          | ३ | ०८/०८/१९७९ | २२१६८० | १०५०७  |   |
| ६६ | पंपचालक     | आर. वाय. संदे       | ३ | ०३/०१/१९८१ | २२१६८० | ११६८८  |   |
| ६७ | पंपचालक     | बी. एस. वाघ         | ३ | ०५/०४/१९८२ | २२१६८० | ११२४३  |   |
| ६८ | पंपचालक     | एम. बी. गिकम        | ३ | ०१/०१/१९७९ | २२१६८० | ११६८८  |   |
| ६९ | पंपचालक     | पी. बी. माणे        | ३ | ०२/०९/१९८४ | २२१६८० | ११४६६  |   |
| ७० | पंपचालक     | पी. एस. वायदंडे     | ३ | ०१/११/१९८५ | २२१६८० | ९२६०   |   |
| ७१ | पंपचालक     | बी. एम. जाधव        | ३ | ०१/०४/१९८९ | २२१६८० | १०३५२  |   |
| ७२ | पंपचालक     | टी. ए. माणे         | ३ | ०१/०४/१९८३ | २२१६८० | ११०२०  |   |
| ७३ | पंपचालक     | आर. बी. पाटील       | ३ | १०/०२/१९७७ | २२१६८० | १२५७९  |   |
| ७४ | पंपचालक     | श्री. एम. जे. पाटील | ३ | ०८/१२/१९९१ | २२१६८० | ९६९४.५ |   |
| ७५ | पंपचालक     | श्री. बी. बी. वाडकर | ३ | ०१/०१/१९८६ | २२१६८० | १०७९७  |   |
| ७६ | पंपचालक     | श्री. एस. ए. पाटील  | ३ | १७/०९/१९८७ | २२१६८० | १०७९७  |   |
| ७७ | पंपचालक     | श्री. ए. आर. शेख    | ३ | ०१/०१/१९८६ | २२१६८० | १२१३४  |   |
| ७८ | पंपचालक     | श्री. एस. टी. माळी  | ३ | ०१/०४/१९९१ | २२१६८० | ९६९४.५ |   |
| ७९ | जलयंत्रवाचक | बी. ए. जगताप        | ३ | २०/०३/१९७९ | २२१६८० | ११४६६  |   |
| ८० | जलयंत्रवाचक | एस. ए. जाधव         | ३ | ०४/०५/१९८१ | २२१६८० | ११०२०  |   |
| ८१ | जलयंत्रवाचक | एस. ई. सुतार        | ३ | २२/०२/१९८१ | २२१६८० | ९९७२   |   |
| ८२ | जोडारी      | आर. डी. बेस्के      | ३ | १०/०७/१९८५ | २२१६८० | ९७९४   |   |
| ८३ | जोडारी      | जी. एस. कांबळे      | ३ | ०६/०६/१९७३ | २२१६८० | १०३२९  |   |
| ८४ | मुकादम      | व्ही. बी. सकटे      | ३ | २६/०९/१९७३ | २२१६८० | १०१५१  |   |
| ८५ | मुकादम      | बी. ए. सोनावणे      | ३ | १०/०७/१९७८ | २२१६८० | ९४३८   |   |
| ८६ | मुकादम      | के. डी. बल्लाळ      | ३ | १४/०२/१९८१ | २२१६८० | ९६१६   |   |
| ८७ | मुकादम      | पी. जी. संकपाळ      | ३ | १७/१२/१९८१ | २२१६८० | ९०८१   |   |
| ८८ | मुकादम      | आर. ए. जाधव         | ३ | १५/०२/१९७९ | २२१६८० | ९६१६   |   |
| ८९ | मुकादम      | एच. टी. अवघडे       | ३ | २५/१०/१९७८ | २२१६८० | ९७९४   |   |
| ९० | मजदूर       | एस. एच. गायकवाड     | ४ | ०५/११/१९८६ | २२१६८० | ८०८०   |   |
| ९१ | मजदूर       | ए. व्ही. चोरगे      | ४ | १७/०२/१९९० | २२१६८० | ८०८०   |   |
| ९२ | मजदूर       | एम. ए. गिकम         | ४ | १२/०४/१९९० | २२१६८० | ७७६८   |   |
| ९३ | मजदूर       | जी. सी. शिंदे       | ४ | १५/०४/१९९० | २२१६८० | ७७६८   |   |
| ९४ | मजदूर       | ए. पी. शिंदे        | ४ | ०१/१०/१९८० | २२१६८० | ८८५९   |   |
| ९५ | मजदूर       | एम. एस. शिंदे       | ४ | ०१/०३/१९८३ | २२१६८० | ८८५९   |   |

|    |       |               |   |            |        |      |  |
|----|-------|---------------|---|------------|--------|------|--|
| ९६ | मजदूर | डी. एच. शिंदे | ४ | १/१०/५८२   | २२१६८० | ८५४७ |  |
| ९७ | मजदूर | ए. के. कोळपे  | ४ | ०१/०४/१९७८ | २२१६८० | ७६३४ |  |

| १   | २     | ३                       | ४ | ५          | ६      | ७     | ८ |
|-----|-------|-------------------------|---|------------|--------|-------|---|
| १८  | मजदूर | एस. डी. कोळपे           | ४ | ०२/०४/१९७४ | २२१६८० | ८८५९  |   |
| १९  | मजदूर | श्रीमती आर. ए. कोळपे    | ४ | ०८/०१/१९८७ | २२१६८० | ८०८०  |   |
| १०० | मजदूर | एस. जी. मो              | ४ | ०७/०६/१९७६ | २२१६८० | ८७०३  |   |
| १०१ | मजदूर | ए. एल. सापते            | ४ | १६/०८/१९९० | २२१६८० | ७२३३  |   |
| १०२ | मजदूर | सी. एस. दरेकर           | ४ | ०७/१०/१९७८ | २२१६८० | ८७०३  |   |
| १०३ | मजदूर | एस. ए. फडतरे            | ४ | ०१/१०/१९८० | २२१६८० | ९०१५  |   |
| १०४ | मजदूर | एल. एस. ढवळे            | ४ | ०१/०९/१९८१ | २२१६८० | ८८५९  |   |
| १०५ | मजदूर | पी. के. ढवळें           | ४ | ०६/०२/१९८३ | २२१६८० | ८७०३  |   |
| १०६ | मजदूर | पी. बी. संकपाळ          | ४ | २४/०४/१९८१ | २२१६८० | ८७०३  |   |
| १०७ | मजदूर | डी. डी. कार्वे          | ४ | ०१/०९/१९८१ | २२१६८० | ८७०३  |   |
| १०८ | मजदूर | एम. ए. भणगे             | ४ | १२/०२/१९८१ | २२१६८० | ९०१५  |   |
| १०९ | मजदूर | ए. एम. वाघमोडे          | ४ | २४/१०/१९८२ | २२१६८० | ७२३३  |   |
| ११० | मजदूर | एच. एच. गोरे            | ४ | ०१/०१/१९८४ | २२१६८० | ८७०३  |   |
| १११ | मजदूर | एस. ए. गिंबाळकर         | ४ | ०३/०३/१९८५ | २२१६८० | ८५४७  |   |
| ११२ | मजदूर | एच. एम. जमादार          | ४ | १४/०३/१९८५ | २२१६८० | ८५४७  |   |
| ११३ | मजदूर | के. एम. शेख             | ४ | ०४/०६/१९८५ | २२१६८० | ८५४७  |   |
| ११४ | मजदूर | बी. जे. सावंत           | ४ | ०४/०६/१९८५ | २२१६८० | ८४५७२ |   |
| ११५ | मजदूर | बी. ए. साबळे            | ४ | ०१/०७/१९८५ | २२१६८० | ८३९२  |   |
| ११६ | मजदूर | बी. आर. अवघडे           | ४ | ०१/०१/१९८६ | २२१६८० | ७६१२  |   |
| ११७ | मजदूर | आर. एस. रोकडे           | ४ | ०१/०१/१९८६ | २२१६८० | ८२३६  |   |
| ११८ | मजदूर | पी. आर. ठोबरे           | ४ | ०१/१०/१९८६ | २२१६८० | ८२३६  |   |
| ११९ | मजदूर | एच. एच. मदो             | ४ | ०६/०३/१९८५ | २२१६८० | ८५४७  |   |
| १२० | मजदूर | ए. एम. मदो              | ४ | ०१/१२/१९८७ | २२१६८० | ६०३०  |   |
| १२१ | मजदूर | ए. डी. इंगळे            | ४ | ०१/०८/१९८९ | २२१६८० | ७२३३  |   |
| १२२ | मजदूर | बी. टी. इंगळे           | ४ | २१/०१/१९८८ | २२१६८० | ७९२४  |   |
| १२३ | मजदूर | व्ही. डी. इंगळे         | ४ | ०१/०८/१९८९ | २२१६८० | ७२३३  |   |
| १२४ | मजदूर | एच. ए. जकाती            | ४ | १२/०७/१९८८ | २२१६८० | ७९०२  |   |
| १२५ | मजदूर | श्रीमती ए. व्ही. विभूते | ४ | १४/०३/१९९५ | २२१६८० | ७३६७  |   |
| १२६ | मजदूर | श्री. व्ही. डी. गावडे   | ४ | ०१/०४/१९९३ | २२१६८० | ७९२४  |   |
| १२७ | मजदूर | श्री. एल. ए. कदम        | ४ | ०१/०५/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १२८ | मजदूर | श्री. एस. एच. पाटील     | ४ | ११/०९/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १२९ | मजदूर | श्री. एम. आर. कुंभार    | ४ | ०६/०५/१९९२ | २२१६८० | ७९२४  |   |
| १३० | मजदूर | श्री. यू. ए. गायकवाड    | ४ | ०६/०५/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |

|     |       |                     |   |            |        |      |  |
|-----|-------|---------------------|---|------------|--------|------|--|
| १३१ | मजदूर | श्री. जे. एस. पाटील | ४ | ०१/०९/१९९१ | २२१६८० | ७९२४ |  |
| १३२ | मजदूर | श्री. एम. जी. पवार  | ४ | ०१/०७/१९९१ | २२१६८० | ७९२४ |  |

| १   | २  | ३                       | ४ | ५          | ६      | ७     | ८ |
|-----|--|-------------------------|---|------------|--------|-------|---|
| १३३ | मजदूर  | श्री. ए. वाय. पाटील     | ४ | १२/०७/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १३४ | मजदूर  | श्री. आर. एच. कांबळे    | ४ | ०१/०९/१९९१ | २२१६८० | ७४५६  |   |
| १३५ | मजदूर  | श्री. जे. वाय. औताडे    | ४ | ०२/०५/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १३६ | मजदूर  | श्री. पी. एस. मोहिते    | ४ | २०/०७/१९९१ | २२१६८० | ७३६७  |   |
| १३७ | मजदूर  | श्री. के.एस. पाटील      | ४ | ०७/०६/१९८९ | २२१६८० | ८०८०  |   |
| १३८ | मजदूर  | श्री. एस. आर. माणे      | ४ | २१/०६/१९८९ | २२१६८० | ८०८०  |   |
| १३९ | मजदूर  | श्री. व्ही. वाय. माळवडे | ४ | ०१/१०/१९९१ | २२१६८० | ७७६८  |   |
| १४० | मजदूर  | श्री. टी. एस. पवार      | ४ | २५/११/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १४१ | मजदूर  | श्री. एच. एस. गणीभाई    | ४ | ०१/०४/१९९२ | २२१६८० | ७७६८  |   |
| १४२ | मजदूर  | श्री. एस. व्ही. सोनावणे | ४ | ०१/०१/१९९२ | २२१६८० | ७७६८  |   |
| १४३ | मजदूर  | श्री. ए. एम. हिरगुडे    | ४ | ०९/१२/१९९० | २२१६८० | ७९२४  |   |
| १४४ | मजदूर  | श्री.ए. बी. पवार        | ४ | ०१/०५/१९९२ | २२१६८० | ७७६८  |   |
| १४५ | मजदूर  | श्री. एस. डी. पाटील     | ४ | २८/०३/१९९२ | २२१६८० | ७९२४  |   |
| १४६ | मजदूर  | श्री. एम. बी. सणगर      | ४ | ०१/०१/१९९२ | २२१६८० | ७९२४  |   |
| १४७ | मजदूर  | श्री. डी. एस. मुल्ला    | ४ | २१/११/१९९१ | २२१६८० | ७९२४  |   |
| १४८ | चौकीदार  | एस. आर. काळे            | ४ | २६/०७/१९८२ | २२१६८० | ८०८०  |   |
|     | <b>उप विभाग क्र. ३ सातारा - नियमित आस्थापा</b> |                         |   |            |        |       |   |
| १४९ | उप विभागीय अभियंता                             | श्री.एस.ए.कोडक          | १ | २१/०२/१९८५ | २२१६८० | २६७९६ |   |
| १५० | शाखा अभियंता                                   | श्री.ए.अंस.तराळ         | २ | ०९/०४/१९८६ | २२१६८० | २१८९६ |   |
| १५१ | शाखा अभियंता                                   | श्री. ए.डी.वडे          | २ | १३/०८/१९८६ | २२१६८० | २१८९६ |   |
| १५२ | वरिष्ठ लिपीक                                   | श्री. व्ही.डी.कुलकर्णी  | ३ | ०१/०४/१९७८ | २२१६८० | १३४४० |   |
| १५३ | कनिष्ठ लिपीक                                   | श्री.एम.के.माणे         | ३ | ०५/१२/१९७९ | २२१६८० | १३२१८ |   |
| १५४ | कनिष्ठ लिपीक                                   | श्री. एस.बी.घोरपडे      | ३ | ०५/०८/१९८१ | २२१६८० | १२५४९ |   |
| १५५ | कनिष्ठ लिपीक                                   | श्री. व्ही.जी.शहाणे     | ३ | २०/०३/१९८१ | २२१६८० | १२५४९ |   |
| १५६ | शिपाई  | श्री.एस.बी.चोरगे        | ४ | ०९/०४/१९७३ | २२१६८० | ९०१५  |   |
| १५७ | शिपाई  | श्रीमती व्ही. यु. पवार  | ४ | ०३/०१/१९८९ | २२१६८० | ७७६८  |   |
|     | <b>रुपांतरित आस्थापा</b>                       |                         |   |            |        |       |   |
| १५८ | कारकू  | ए. एम. आफळे             | ३ | ०५/०१/१९८१ | २२१६८० | १०९९० |   |
|     | <b>उप विभाग क्र. ४ सातारा - नियमित आस्थापा</b> |                         |   |            |        |       |   |
| १५९ | उप विभागीय अभियंता                             | श्री. एस.एस.सप्रे       | १ | १६/०९/१९८५ | २२१६८० | २६७९६ |   |
| १६० | शाखा अभियंता                                   | श्री. पी. के. कुलकर्णी  | २ | २१/०२/१९९१ | २२१६८० | १९२५४ |   |
| १६१ | सहाय्यक अभियंता                                | श्री.पी.टी.जगताप        | २ | १२/११/१९९६ | २२१६८० | १९५८० |   |
| १६२ | शाखा अभियंता                                   | श्री.पी.वाय.बासोडे      | २ | १७/०७/१९९० | २२१६८० | १८५८१ |   |

|     |                |                        |   |            |        |       |  |
|-----|----------------|------------------------|---|------------|--------|-------|--|
| १६३ | कषिष्ठ अभियंता | श्री. वाय. व्ही. पाटील | ३ | २८/०४/१९८६ | २२१६८० | १३८८६ |  |
| १६४ | कषिष्ठ अभियंता | श्री. एस. डी. पाटील    | ३ | २६/०८/१९८६ | २२१६८० | १५४४५ |  |

| १   | २                        | ३                      | ४ | ५          | ६      | ७      | ८ |
|-----|--------------------------|------------------------|---|------------|--------|--------|---|
| १६५ | सहाय्यक आरेखक            | सौ.आर.के.क्षीरसागर     | ३ | २२/०१/१९८२ | २२१६८० | १५२२२  |   |
| १६६ | वरिष्ठ लिपीक             | श्री.एस.एस.सातपुते     | ३ | २३/०४/१९७१ | २२१६८० | १५८९१  |   |
| १६७ | कनिष्ठ लिपीक             | श्री. ए.आर.काडे        | ३ | २७/०४/१९८१ | २२१६८० | १२७७२  |   |
| १६८ | कनिष्ठ लिपीक             | श्री.व्ही.के.साखरे     | ३ | २६/०६/१९८१ | २२१६८० | १२३२७  |   |
| १६९ | कारकू                    | श्री. व्ही.के.देशपांडे | ३ | १२/०२/१९९० | २२१६८० | ९८५४   |   |
| १७० | मेस्त्री                 | श्री.बी.बी.सुर्यवंशी   | ३ | १६/०२/१९७९ | २२१६८० | १०७६७  |   |
| १७१ | वाहाचालक                 | श्री. के.जी.संकपाळ     | ३ | ०१/०२/१९८२ | २२१६८० | ८९०३   |   |
| १७२ | शिपाई                    | श्रीमती टी.एम.भिलारे   | ४ | २९/०८/१९८९ | २२१६८० | ७९२४   |   |
| १७३ | शिपाई                    | श्री. अ.बी.ढेकळे       | ४ | १८/०७/१९९१ | २२१६८० | ७७६८   |   |
|     | <u>रुपांतरीत आस्थापा</u> |                        |   |            |        |        |   |
| १७४ | कारकू                    | सी. एस. पाटील          | ३ | ११/११/१९८४ | २२१६८० | १०९९०  |   |
| १७५ | कारकू                    | एस. ए. गाडे            | ३ | ०१/०९/१९८५ | २२१६८० | ११४३६  |   |
| १७६ | कारकू                    | यू. जे. बाचल           | ३ | ०५/०८/१९८७ | २२१६८० | १०७६७  |   |
| १७७ | कारकू                    | व्ही. एम. यादव         | ३ | ०१/०५/१९८९ | २२१६८० | १०७६७  |   |
| १७८ | कारकू                    | ए.एल. राजेभोसले        | ३ | १३/०९/१९८५ | २२१६८० | १०९९०  |   |
| १७९ | गाळणीचालक                | ए. डी. महिंद्रे        | ३ | ०१/०४/१९८९ | २२१६८० | १०५७५  |   |
| १८० | पंपचालक                  | एम. एम. मुरुमकर        | ३ | ०१/०६/१९७९ | २२१६८० | १०५०७  |   |
| १८१ | पंपचालक                  | एस. पी. भोकरे          | ३ | ०६/०७/१९८२ | २२१६८० | ११४६६  |   |
| १८२ | पंपचालक                  | एस. जे. डिसोजा         | ३ | ०१/०३/१९८१ | २२१६८० | ११२४३  |   |
| १८३ | पंपचालक                  | एम. ए. दळवी            | ३ | ०१/०६/१९८१ | २२१६८० | ११९११  |   |
| १८४ | पंपचालक                  | आर. बी. बोडरे          | ३ | १६/०२/१९८४ | २२१६८० | ११२४३  |   |
| १८५ | पंपचालक                  | एस. बी. किरवे          | ३ | १६/०३/१९७८ | २२१६८० | १०६४१  |   |
| १८६ | पंपचालक                  | ए. बी. सय्यद           | ३ | ०२/०२/१९८३ | २२१६८० | ११४६६  |   |
| १८७ | पंपचालक                  | जी. ए. खरात            | ३ | ०१/११/१९८९ | २२१६८० | ९८८४   |   |
| १८८ | जलयंत्रवाचक              | पी. के. होळ            | ३ | ०१/०१/१९८९ | २२१६८० | ९८८४   |   |
| १८९ | जोडारी                   | आर. एस. धुमाळ          | ३ | १५/०२/१९९० | २२१६८० | ८७३६.५ |   |
| १९० | मजदूर                    | ए. के. मालुसरे         | ४ | ०१/०२/१९९१ | २२१६८० | ८०८०   |   |
| १९१ | मजदूर                    | डी. के. कासुडे         | ४ | ०१/०३/१९८९ | २२१६८० | ८०८०   |   |
| १९२ | मजदूर                    | जे. यू. डांगे          | ४ | ०१/०३/१९८९ | २२१६८० | ८०८०   |   |
| १९३ | मजदूर                    | सी. एम. गोंजारी        | ४ | ०१/०१/१९८९ | २२१६८० | ७९२४   |   |
| १९४ | मजदूर                    | ए. के. बोडरे           | ४ | १५/०२/१९९० | २२१६८० | ७९२४   |   |
| १९५ | मजदूर                    | बी. एच. झाडे           | ४ | १५/०६/१९९० | २२१६८० | ७७६८   |   |
| १९६ | मजदूर                    | ए. ए. पाटें            | ४ | ०१/०६/१९८५ | २२१६८० | ८८५९   |   |



|     |       |                         |   |            |        |      |  |
|-----|-------|-------------------------|---|------------|--------|------|--|
| १९७ | मजदूर | श्रीमती व्ही. सी. गोफणे | ४ | ०८/०५/१९८१ | २२१६८० | ७६३४ |  |
| १९८ | मजदूर | पी. सी. गोफणे           | ४ | ०१/०४/१९९० | २२१६८० | ७९२४ |  |

| १   | २                         | ३                    | ४ | ५          | ६      | ७    | ८ |
|-----|---------------------------|----------------------|---|------------|--------|------|---|
| १९९ | मजदूर                     | ए. जी. बगाडे         | ४ | ०१/०४/१९८३ | २२१६८० | ८५४७ |   |
| २०० | मजदूर                     | सुरेश बाबुराव वैराट  | ४ | २८/१२/१९८३ | २२१६८० | ८५४७ |   |
| २०१ | मजदूर                     | सुधाकर बाबासाो वैराट | ४ | २८/१२/१९८३ | २२१६८० | ८२३६ |   |
| २०२ | मजदूर                     | सुधाकर वामाा वैराट   | ४ | २८/१२/१९८३ | २२१६८० | ८०८० |   |
| २०३ | मजदूर                     | एस. डब्ल्यू. इंजे    | ४ | ०१/०६/१९९१ | २२१६८० | ७७६८ |   |
|     | <u>कार्यव्ययी आस्थापा</u> |                      |   |            |        |      |   |
| २०४ | चौकीदार                   | श्री. जी.आर.गुरव     | ४ | १४/१०/१९९१ | २२१६८० | ७७६८ |   |

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग - सातारा

| अ. क्र.                | पदनाम             | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग     | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स/ ई मेल | माहे:१२/०६ एकूण वेतन रु. |
|------------------------|-------------------|--------------------------------------|----------|------------------|----------------------------|--------------------------|
| <b>नियमित अस्थापना</b> |                   |                                      |          |                  |                            |                          |
| १                      | कार्यकारी अभियंता | पी.एन.ढोबळे                          | वर्ग - १ | २.७.७४           | Off.२२१६८०/<br>Fax २२१६८१  | २७५३०                    |
| अ. क्र.                | पदनाम             | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग     | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६ एकूण वेतन रु. |
| २                      | उप अभियंता        | ए. बी. रेणुकदास                      | वर्ग - १ | ५.८.८३           | -"                         | २४१००                    |
| ३                      | उप अभियंता        | ए..डी.पांडकर                         | वर्ग - १ | १४.१.८१          | -"                         | २२९७४                    |
| ४                      | उप अभियंता        | एस. ए. कोडक                          | वर्ग - १ | २१/२/८५          | -"                         | २३५३७                    |
| ५                      | उप अभियंता        | एस. एस. सप्रे                        | वर्ग - १ | १६/९/८५          | -"                         | २४१००                    |
| ६                      | शाखा अभि(यां)     | जी.आर.कुलकर्णी                       | वर्ग-२   | ११.६.८६          | -"                         | १९५९६                    |
| ७                      | उप कार्य.अभि.     | जे.बी.कंठी                           | वर्ग - १ | २४.७.८४          | -"                         | २४१००                    |
| ८                      | शाखा अभियंता      | डी. पी. संत                          | वर्ग - २ | ३१/५/८५          | -"                         | २०७२२                    |
| ९                      | शाखा अभियंता      | ए. बी. जोशी                          | वर्ग - २ | १३/१२/९६         | -"                         | १५५५७                    |
| १०                     | शाखा अभियंता      | ए. एस. तराळ                          | वर्ग - २ | ०४/०९/८६         | -"                         | १९५९६                    |
| ११                     | शाखा अभियंता      | पी. डी. बुरांडे                      | वर्ग - २ | ३१/१२/८६         | -"                         | १९५९६                    |
| १२                     | शाखा अभियंता      | एस. बी. कवडे                         | वर्ग - २ | २३/११/७८         | -"                         | २१८४८                    |
| १३                     | शाखा अभियंता      | ए. ए. शेटी                           | वर्ग - २ | १४/६/८५          | -"                         | २०१५९                    |
| १४                     | शाखा अभियंता      | एन. डी. वडेर                         | वर्ग - २ | १३/८/८६          | -"                         | १९५९६                    |
| १५                     | शाखा अभियंता      | पी. टी. जगताप                        | वर्ग - २ | ११/१२/९६         | -"                         | १७६०४                    |

|            |                 |   |             |                     |                               |                                |
|------------|-----------------|---|-------------|---------------------|-------------------------------|--------------------------------|
| १६         | शाखा अभियंता    | पी. वाय. बनसोडे                         | वर्ग -<br>२ | १७/७/९०             | -"-                           | १६६२८                          |
| १७         | शाखा अभियंता    | पी. के. कुलकर्णी                        | वर्ग -<br>२ | २१/२/९१             | -"-                           | १७३८६                          |
| १८         | शाखा अभि.(यां)  | आर. डी. भोजे                            | वर्ग -<br>२ | ३०/४/८६             | -"-                           | १९५९६                          |
| १९         | कनिष्ठ अभियंता  | सौ.एल. एम. गडकरी                        | वर्ग -<br>३ | ०५/०८/०४            | -"-                           | १२०९३                          |
| २०         | स्था. अभि. सहा. | व्ही. बी. मतवाडकर                       | वर्ग -<br>३ | २७/१/८६             | -"-                           | १३१२८                          |
| २१         | स्था. अभि. सहा. | व्ही. एस. देसाई                         | वर्ग -<br>२ | २६/८/८६             | -"-                           | ११३३७                          |
| २२         | विभागीय लेखापाल | सी.बी.जाधव                              | वर्ग -<br>३ | ७.७.७७              | -"-                           | १४६१३                          |
| २३         | प्रथम लिपीक     | पी.व्ही.बागणीकर(से.नि.१<br>२/०६         | वर्ग-३      |                     | -"-                           | १३३८४                          |
| २४         | भांडारपाल       | डी. जे. मायणे                           | वर्ग -<br>३ | ०१/०८/७९            | -"-                           | ११८४८                          |
| २५         | सहा.भांडारपाल   | एस.टी.सणस                               | वर्ग-३      | १०.४.९५             | -"-                           | ८०१०                           |
| २६         | वरिष्ठ लिपीक    | एम. डब्ल्यू भोसले                       | वर्ग -<br>३ | १३/९/७५             | -"-                           | १४३०५                          |
| २७         | वरिष्ठ लिपीक    | एम. एम. करपे                            | वर्ग -<br>३ | २१/७/७१             | -"-                           | १४९२०                          |
| २८         | वरिष्ठ लिपीक    | एस. बी. सावंत                           | वर्ग -<br>३ | २८/२/७३             | -"-                           | १३६९१                          |
| २९         | वरिष्ठ लिपीक    | एस. एल. पुजारी                          | वर्ग -<br>३ | १७/४/७३             | -"-                           | ११७४६                          |
| ३०         | वरिष्ठ लिपीक    | सौ.एम.डी.दिवाकर<br>से.नि.१२.०६          | वर्ग -<br>३ | ०८/०३/७३            | -"-                           | ११५४१                          |
| ३१         | वरिष्ठ लिपीक    | व्ही. डी. कुलकर्णी                      | वर्ग -<br>३ | ०१/०४/७८            | -"-                           | १२१५६                          |
| ३२         | वरिष्ठ लिपीक    | एस. एस. सातपुते                         | वर्ग -<br>३ | २३/४/७१             | -"-                           | १४३०५                          |
| ३३         | सहा. आरेखक      | सी. बी. जाधव                            | वर्ग -<br>३ | २२/१/८२             | -"-                           | १२६७०                          |
| अ.<br>क्र. | पदनाम           | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे<br>नांव सर्वश्री. | वर्ग        | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६<br>एकूण वेतन<br>रु. |

|    |              |                              |             |          |     |       |
|----|--------------|------------------------------|-------------|----------|-----|-------|
| ३४ | सहा. आरेखक   | डी. एम. कुलकर्णी             | वर्ग -<br>३ | ०४/१०/७८ | -"- | १३७९१ |
| ३५ | सहा. आरेखक   | सौ. आर. के. क्षिरसागर        | वर्ग -<br>३ | २२/१/८२  | -"- | १३३८४ |
| ३६ | सहा. आरेखक   | पी. के.<br>सावंत,से.नि.१२/०६ | वर्ग -<br>३ | ०८/१०/७३ | -"- | १६१४८ |
| ३७ | अनुरेखक      | एस. के. पवार                 | वर्ग -<br>३ | २०/६/९१  | -"- | ६१५८  |
| ३८ | टंकलेखिका    | सौ. व्ही. पी. सुळके          | वर्ग -<br>३ | ०८/०८/७९ | -"- | ११५४१ |
| ३९ | कनिष्ठ लिपीक | ए. डी. धांदरफळे              | वर्ग -<br>३ | ०३/१०/८० | -"- | ११३३७ |
| ४० | कनिष्ठ लिपीक | एल. टी. जगदाळे               | वर्ग -<br>३ | १७/४/८४  | -"- | १०३१३ |
| ४१ | कनिष्ठ लिपीक | एन. जी. खरात                 | वर्ग -<br>३ | ०१/१०/८४ | -"- | ९९०३  |
| ४२ | कनिष्ठ लिपीक | ए. डी. क्षिरसागर             | वर्ग -<br>३ | २६/५/९३  | -"- | ८४७०  |
| ४३ | कनिष्ठ लिपीक | एम. के. माने                 | वर्ग -<br>३ | ०५/१२/७९ | -"- | ११७४६ |
| ४४ | कनिष्ठ लिपीक | ए. व्ही. शेवते               | वर्ग -<br>३ | ०५/०३/८१ | -"- | १११३५ |
| ४५ | कनिष्ठ लिपीक | डी. व्ही. सोनावणे            | वर्ग -<br>३ | २१/५/८२  | -"- | १०९२७ |
| ४६ | कनिष्ठ लिपीक | सी. डी. तांबट                | वर्ग -<br>३ | ०५/०३/८१ | -"- | १११३२ |
| ४७ | कनिष्ठ लिपीक | एच. व्ही. मोरे               | वर्ग -<br>३ | २४/४/८१  | -"- | १११३२ |
| ४८ | कनिष्ठ लिपीक | व्ही. के. साखरे              | वर्ग -<br>३ | २०/६/८१  | -"- | ११५५७ |
| ४९ | कनिष्ठ लिपीक | पी. बी. भोसले                | वर्ग -<br>३ | १८/४/८२  | -"- | ९८००  |
| ५० | कनिष्ठ लिपीक | ए. व्ही. देशपांडे            | वर्ग -<br>३ | ०७/१२/७८ | -"- | ९८००  |
| ५१ | कनिष्ठ लिपीक | एस. बी. घोरपडे               | वर्ग -<br>३ | ०५/०८/८१ | -"- | ११३३७ |
| ५२ | कनिष्ठ लिपीक | एम. एम. जाधव                 | वर्ग -<br>३ | ०२/०५/८१ | -"- | १११३२ |

|            |              |   |             |                     |                               |                                |
|------------|--------------|---|-------------|---------------------|-------------------------------|--------------------------------|
| ५३         | कनिष्ठ लिपीक | व्ही. जी. शहाणे                         | वर्ग -<br>३ | २०/३/८१             | -"-                           | ११३२१                          |
| ५४         | कनिष्ठ लिपीक | एन. आर. कानडे                           | वर्ग -<br>३ | २७/४/८१             | -"-                           | ११५४१                          |
| ५५         | कनिष्ठ लिपीक | ए. आर. सावंत                            | वर्ग -<br>३ | १५/१/८२             | -"-                           | १०९४७                          |
| ५६         | कारकून       | एस. एस. भोसले                           | वर्ग -<br>३ | ०२/०३/९६            | -"-                           | ७८५६                           |
| ५७         | कारकून       | व्ही. के. देशपांडे                      | वर्ग -<br>३ | १२/०२/९०            | -"-                           | ८७१६                           |
| ५८         | वाहनचालक     | के. जी. संकपाळ                          | वर्ग -<br>३ | ०५/०२/८२            | -"-                           | ८०४०                           |
| ५९         | मेस्त्री     | बी. बी. सूर्यवंशी                       | वर्ग -<br>३ | २६/८/८६             | -"-                           | ९५५३                           |
| ६०         | तारतंत्री    | ए. ए. जाधव                              | वर्ग -<br>३ | १६/१०/७६            | -"-                           | ९८३०                           |
| ६१         | शिपाई        | पी. एल. चव्हाण                          | वर्ग -<br>४ | २४/८/९४             | -"-                           | ६६५७                           |
| ६२         | शिपाई        | आर. डी. जाधव                            | वर्ग -<br>४ | १४/१/८२             | -"-                           | ७७२२                           |
| ६३         | शिपाई        | ए. एम. केंजळे                           | वर्ग -<br>४ | ०७/०९/७१            | -"-                           | ८५७७                           |
| ६४         | शिपाई        | एम. एस. रोकडे                           | वर्ग -<br>४ | १४/११/७७            | -"-                           | ८००८                           |
| ६५         | शिपाई        | एन. डी. शिंदे                           | वर्ग -<br>४ | ०२/०३/७२            | -"-                           | ८१५२                           |
| अ.<br>क्र. | पदनाम        | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे<br>नांव सर्वश्री. | वर्ग        | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६<br>एकूण वेतन<br>रु. |
| ६६         | शिपाई        | एम. बी. भोसले                           | वर्ग -<br>४ | ०१/०८/७९            | -"-                           | ८१५२                           |
| ६७         | शिपाई        | एस. बी. चोरगे                           | वर्ग -<br>४ | १०/०४/७२            | -"-                           | ८१५२                           |
| ६८         | शिपाई        | सी. पी. गंगावणे                         | वर्ग -<br>४ | ०२/०५/८१            | -"-                           | ७८६२                           |
| ६९         | शिपाई        | श्रीमती टी. के. वैराट                   | वर्ग -<br>४ | ०१/०१/८९            | -"-                           | ७००५                           |
| ७०         | शिपाई        | श्रीमती व्ही. यू. पवार                  | वर्ग -      | ०२/०१/८९            | -"-                           | ७००५                           |

|    |         |                        |             |          |     |      |
|----|---------|------------------------|-------------|----------|-----|------|
|    |         |                        | ४           |          |     |      |
| ७१ | शिपाई   | आर. डी. सुतार          | वर्ग -<br>४ | १४/६/७३  | -"- | ७०२५ |
| ७२ | शिपाई   | श्रीमती टी. एम. भिलारे | वर्ग -<br>४ | २९/८/८९  | -"- | ७०१९ |
| ७३ | शिपाई   | ए. बी. ढेकळे           | वर्ग -<br>४ | ११/०७/९१ | -"- | ७००५ |
| ७४ | चौकीदार | एच. यू. घाडगे          | वर्ग -<br>४ | ०३/०१/८९ | -"- | ७१४८ |
| ७५ | चौकीदार | जी. आर. गुरव           | वर्ग -<br>४ | १४/११/९१ | -"- | ६९४४ |
| ७६ | मजदूर   | एस. जी. करवले          | ४           | १७/९/८३  | -"- | ७७२२ |

### विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले

|   |          |                       |   |         |     |      |
|---|----------|-----------------------|---|---------|-----|------|
| १ | मजूर     | श्रीमती ए.व्ही.विभुते | ४ | १४/३/९५ | -"- | ६६५७ |
| २ | जोडारी   | आर.एस.धुमाळ           | ३ | १५/२/९० | -"- | ७४४८ |
| ३ | जोडारी   | जी.एस.कांबळे          | ३ | ६/६/७३  | -"- | ९५२३ |
| ४ | वाहनचालक | सी.बी.फडतरे           | ३ | २५/७/८५ | -"- | ७८८६ |

### रुपांतरीत आस्थापना

|    |         |                  |   |          |                   |       |
|----|---------|------------------|---|----------|-------------------|-------|
| १  | पंपचालक | आर. बी. कुंभार   | ३ | २६/९/७३  | २२१६८०/२२००<br>३३ | ९६६६  |
| २  | पंपचालक | एम. एम. मुरुमकर  | ३ | ०१/०६/७९ | -"-               | ९५०३  |
| ३  | पंपचालक | पी. एन. होळ      | ३ | ०८/०८/७९ | -"-               | ८९१२  |
| ४  | पंपचालक | आर. वाय. संदे    | ३ | ०३/०१/८१ | -"-               | १०५८० |
| ५  | पंपचालक | बी. एस. वाघ      | ३ | ०५/०४/८२ | -"-               | १०१३८ |
| ६  | पंपचालक | एस. पी. भोकरे    | ३ | ०६/०७/८२ | -"-               | १०३४३ |
| ७  | पंपचालक | एम. बी. निकम     | ३ | ०१/०१/७९ | -"-               | १०३४३ |
| ८  | पंपचालक | पी. बी. माने     | ३ | २१/१/८३  | -"-               | १०१३८ |
| ९  | पंपचालक | पी. एस. वायदंडे  | ३ | ०१/११/८० | -"-               | ८३५६  |
| १० | पंपचालक | बी. एम. जाधव     | ३ | ०१/०४/८४ | -"-               | ९३१९  |
| ११ | पंपचालक | टी. ए. माने      | ३ | ०१/०४/७८ | -"-               | ९७२९  |
| १२ | पंपचालक | एस. जे. डिसोज्ञा | ३ | १६/३/७८  | -"-               | ९३१८  |
| १३ | पंपचालक | आर.बी.पाटील      | ३ |          | -"-               | ११३६७ |
| १४ | पंपचालक | एम. एन. दळवी     | ३ | ०१/०६/८१ | -"-               | १०३५७ |
| १५ | पंपचालक | आर. बी. बोडरे    | ३ | ०१/०८/८० | -"-               | ९४१८  |

| अ. क्र. | पदनाम         | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | ३ | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६ एकूण वेतन रु. |
|---------|---------------|--------------------------------------|---|------------------|----------------------------|--------------------------|
| १६      | पंपचालक       | व्ही. ई. कुलकर्णी                    | ३ | १४/१२/७३         | -"-                        | १०१५५                    |
| १७      | पंपचालक       | एस. बी. किरवे                        | ३ | १३/६/७८          | -"-                        | ९४४२                     |
| १८      | पंपचालक       | ए. बी. सय्यद                         | ३ | ०२/०३/८३         | -"-                        | १०१५५                    |
| १९      | पंपचालक       | डी. बी. गुळुमकर(यादव)                | ३ | ०१/०३/७१         | -"-                        | ९५५३                     |
| २०      | पंपचालक       | जी. ए. खरात                          | ३ | ०१/११/८४         | -"-                        | ८८२४                     |
| २१      | पा.प.वसुलीकार | जे. एम. शेलार                        | ३ | २९/१२/७१         | -"-                        | ११३३७                    |
| २२      | जलसेवक        | एस. एच. गायकवाड                      | ४ | ०५/११/८६         | -"-                        | ७३१२                     |
| २३      | जलसेवक        | एन. व्ही. चोरगे                      | ४ | ११/०१/८५         | -"-                        | ७१६८                     |
| २४      | जलसेवक        | एम. ए. निकम                          | ४ | १२/०४/८५         | -"-                        | ७०२८                     |
| २५      | जलसेवक        | डी. ए. भिसे                          | ४ | १३/४/८५          |                            | दीर्घ काळ गैरहजर         |
| २६      | जलसेवक        | जी. सी. शिंदे                        | ४ | १५/४/८५          | -"-                        | ७०२५                     |
| २७      | जलसेवक        | ए. पी. शिंदे                         | ४ | ०७/१०/७३         | -"-                        | ८००८                     |
| २८      | जलसेवक        | एम. एस. शिंदे                        | ४ | १३/२/७६          | -"-                        | ७८६५                     |
| २९      | जलसेवक        | डी. एच. शिंदे                        | ४ | ०१/१०/७७         | -"-                        | ७७२२                     |
| ३०      | जलसेवक        | एन. के. कोळपे                        | ४ | ०१/०४/७३         | -"-                        | ७०४६                     |
| ३१      | जलसेवक        | एस. डी. कोळपे                        | ४ | ०२/०४/७४         | -"-                        | ८००८                     |
| ३२      | जलसेवक        | श्रीमती आर. एन. कोळपे                | ४ | ०८/०१/८७         | -"-                        | ७१४८                     |
| ३३      | जलसेवक        | एस. जी. माने                         | ४ | ०२/०६/७१         | -"-                        | ७८८५                     |
| ३४      | जलसेवक        | ए. एल. सापते                         | ४ | १६/८/८५          | -"-                        | ७०२५                     |
| ३५      | जलसेवक        | सी. एस. दरेकर                        | ४ | ०७/१०/७३         | -"-                        | ७८८५                     |
| ३६      | जलसेवक        | एस. एन. फडतरे                        | ४ | ०४/०२/७५         | -"-                        | ८१८२                     |
| ३७      | जलसेवक        | एल. एस. ढवळे                         | ४ | २५/२/१९७५        | -"-                        | ८०२८                     |
| ३८      | जलसेवक        | पी. के. ढवळें                        | ४ | ०६/०२/७८         | -"-                        | ७७२२                     |
| ३९      | जलसेवक        | पी. बी. संकपाळ                       | ४ | २४/४/७६          | -"-                        | ७८६५                     |
| ४०      | जलसेवक        | डी. डी. कार्वे                       | ४ | ०१/१०/७६         | -"-                        | ७८६५                     |
| ४१      | जलसेवक        | एम. एन. भणगे                         | ४ | १३/२/७६          | -"-                        | ८०२८                     |
| ४२      | जलसेवक        | ए. एम. वाघमोडे                       | ४ | २४/१०/७७         | -"-                        | ६६७७                     |
| ४३      | जलसेवक        | एच. एच. गोरे                         | ४ | ०१/०१/७९         | -"-                        | ७७४२                     |
| ४४      | जलसेवक        | एस. ए. निंबाळकर                      | ४ | ०३/०३/८०         | -"-                        | ७५९९                     |
| ४५      | जलसेवक        | एच. एम. जमादार                       | ४ | १४/३/८०          | -"-                        | ७५७९                     |



|    |         |                         |   |           |     |                    |
|----|---------|-------------------------|---|-----------|-----|--------------------|
| ४६ | जलसेवक  | के. एम. शेख             | ४ | ०४/०६/८०  | -"- | ७७४२               |
| ४७ | जलसेवक  | बी. जे. सावंत           | ४ | ०४/०६/८०  | -"- | ७५७९               |
| ४८ | जलसेवक  | बी. एन. साबळे           | ४ | ०१/०७/८०  | -"- | ७५९९               |
| ४९ | जलसेवक  | बी. आर. अवघडे           | ४ | ०१/०१/८१  | -"- | ६७२९               |
| ५० | जलसेवक  | आर. एस. रोकडे           | ४ | ०१/०१/८१  | -"- | ७२९२               |
| ५१ | जलसेवक  | पी. आर. ठोबरे           | ४ | १९/७/१९८१ | -"- | ७४९५               |
| ५२ | जलसेवक  | एच. एच. मदन             | ४ | ०६/०२/८०  | -"- |                    |
| ५३ | जलसेवक  | एच. एच. मदन             | ४ | ०६/०२/८०  | -"- | दीर्घकाळ<br>गैरहजर |
| ५४ | जलसेवक  | ए. डी. इंगळे            | ४ | १३/१/८३   | -"- | ६५५४               |
| ५५ | जलसेवक  | बी. टी. इंगळे           | ४ | २१/१/८३   | -"- | ७०२५               |
| ५६ | जलसेवक  | व्ही. डी. इंगळे         | ४ | १९/६/८३   | -"- | ६५५४               |
| ५७ | जलसेवक  | एच. ए. जकाती            | ४ | १२/०७/८३  | -"- | ७१४८               |
| ५८ | जलसेवक  | एन. के. मालुसरे         | ४ | ०१/०२/८४  | -"- | ७१०६               |
| ५९ | जलसेवक  | डी. के. कासुर्डे        | ४ | ०१/०३/८४  | -"- | ७०८४               |
| ६० | जलसेवक  | जे. यू. डांगे           | ४ | ०१/०३/८४  | -"- | ७०८४               |
| ६१ | जलसेवक  | सी. एम. गोंजारी         | ४ | ०१/०९/८४  | -"- | ७०८४               |
| ६२ | जलसेवक  | एन. के. बोडरे           | ४ | ०१/०२/८५  | -"- | ६८७९               |
| ६३ | जलसेवक  | बी. एच. झाडे            | ४ | १५/६/८५   | -"- | ६९४४               |
| ६४ | जलसेवक  | एन. एन. पार्ले          | ४ | २६/६/७५   | -"- | ७८६४               |
| ६५ | जलसेवक  | श्रीमती व्ही. सी. गोफणे | ४ | ०९/०५/८१  | -"- | ६८९९               |
| ६६ | जलसेवक  | पी. सी. गोफणे           | ४ | ०१/०४/८५  | -"- | ७०१९               |
| ६७ | जलसेवक  | ए. जी. बगाडे            | ४ | ०१/०४/७८  | -"- | ७५८२               |
| ६८ | जलसेवक  | सुरेश बाबुराव वैराट     | ४ | २८/१२/७८  | -"- | ७६४७               |
| ६९ | जलसेवक  | सुधाकर बाबुराव वैराट    | ४ | २८/१२/७८  | -"- | ६८८७               |
| ७० | जलसेवक  | सुधाकर वामन वैराट       | ४ | २८/१२/७८  | -"- | ७३०१               |
| ७१ | जलसेवक  | एस. डब्ल्यू. इंजे       | ४ | ०१/०६/८६  | -"- | ६५५१               |
| ७२ | मुकादम  | व्ही. बी. सकटे          | ४ | २६/९/७३   | -"- | ९०११               |
| ७३ | मुकादम  | बी. एन. सोनवणे          | ४ | १०/०७/७८  | -"- | ८५२०               |
| ७४ | मुकादम  | के. डी. बल्लाळ          | ४ | १४/२/८१   | -"- | ८५२०               |
| ७५ | मुकादम  | पी. जी. संकपाळ          | ४ | १७/१२/८१  | -"- | ८१९२               |
| ७६ | चौकीदार | एस. जी. वायदंडे         | ४ | १९/२/७९   | -"- | ७७२३               |
| ७७ | मुकादम  | आर. एन. जाधव            | ४ | १५/२/७९   | -"- | ८५२०               |
| ७८ | मुकादम  | एच. टी. अवघडे           | ४ | २४/१०/७८  | -"- | ८५२०               |

|     |             |                   |   |          |     |       |
|-----|-------------|-------------------|---|----------|-----|-------|
| ७९  | जलसेवक      | व्ही. डी.गौड      | ४ | ०७/०७/७९ | -"- | ७८६५  |
| ८०  | जलसेवक      | एस. आर. काळे      | ४ | २६/७/८२  | -"- | ७४६५  |
| ८१  | विजतंत्री   | ए. पी. होमकर      | ३ | २२/२/७१  | -"- | १३९२५ |
| ८२  | विजतंत्री   | एस. एस. चव्हाण    | ३ | ११/०४/७६ | -"- | १३४१४ |
| ८३  | विजतंत्री   | एस. डी. थोरात     | ३ | ०७/०४/७६ | -"- | १२४६३ |
| ८४  | जलयंत्रवाचक | बी. एन. जगताप     | ३ | २०/३/७९  | -"- | १०५६८ |
| ८५  | जलयंत्रवाचक | एस. ए. जाधव       | ३ | ०४/०५/८१ | -"- | ९९५३  |
| ८६  | जलयंत्रवाचक | एस. ई. सुतार      | ३ | २२/१२/८१ | -"- | ९०३१  |
| ८७  | जलयंत्रवाचक | पी. के. होळ       | ३ | ०१/११/८४ | -"- | ८९१२  |
| ८८  | जोडारी      | पी. बी.जगताप      | ३ | ०६/१२/७७ | -"- | ८३७६  |
| ८९  | जोडारी      | आर. डी. बेस्के    | ३ | १०/०७/८५ | -"- | ८८४७  |
| ९०  | वाहनचालक    | के. एम. भोसले     | ३ | १५/५/७४  | -"- | १०१३८ |
| ९१  | गाळणीचालक   | एन. एस. साळुंखे   | ३ | १४/५/८६  | -"- | १०३४३ |
| ९२  | गाळणीचालक   | बी. बी. माने      | ३ | ०१/०१/८४ | -"- | ९५२४  |
| ९३  | गाळणीचालक   | एम. के. कांबळे    | ३ | ०१/०३/८९ | -"- | ८९२९  |
| ९४  | गाळणीचालक   | ए. डी. महिंद्रे   | ३ | ०१/०४/८४ | -"- | ९३५१  |
| ९५  | कारकून      | व्ही. पी. फरांदे  | ३ | १९/५/८१  | -"- | ९६९९  |
| ९६  | कारकून      | एस. आर. सपकाळ     | ३ | ०४/१०/८३ | -"- | ९६९९  |
| ९७  | कारकून      | एन. डी. सावंत     | ३ | २१/१/८७  | -"- | ९०६४  |
| ९८  | कारकून      | यू. जे. बाचल      | ३ | ३०/१/८२  | -"- | ९६२३  |
| ९९  | कारकून      | व्ही. एम. यादव    | ३ | ०१/०५/८४ | -"- | ९३२१  |
| १०० | कारकून      | सी. एस. पाटील     | ३ | ११/११/८४ | -"- | ९९३५  |
| १०१ | कारकून      | एस. एन. गाडे      | ३ | ०१/०६/८० | -"- | १०३१३ |
| १०२ | कारकून      | एम. व्ही. सावंत   | ३ | १२/०९/८५ | -"- | ९५८७  |
| १०३ | कारकून      | ए.एल. राजेभोसले   | ३ | १३/९/८५  | -"- | ९९३५  |
| १०४ | कारकून      | एस. आर. राजेभोसले | ३ | १६/१/८६  | -"- | ९५८७  |
| १०५ | कारकून      | पी. जी. कुलकर्णी  | ३ | ०१/०९/८६ | -"- | ९३१८  |
| १०६ | कारकून      | एस. एस. लादे      | ३ | २०/१०/८६ | -"- | ९९०३  |
| १०७ | कारकून      | ए. बी. चव्हाण     | ३ | २१-१०-७८ | -"- | ६७३०  |
| १०८ | कारकून      | ए. एम. आफळे       | ३ | २५/८/८७  | -"- | १०५३३ |
| १०९ | कारकून      | व्ही.एम.महाजन     | ३ |          | -"- | ९३१५  |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली कार्यालयातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची नावे व त्यांचे मासिक वेतन

| अ.क्र. | पदनाम                     | अधिकारी / कर्मचारी यांचे नांव | वर्ग   | सेवेत रुजू दिनांक | दूरध्वनी क्रमांक/ फॅक्स नंबर /ई मेल                                      | ढोबळ वेतन | शे रा. |
|--------|---------------------------|-------------------------------|--------|-------------------|--|-----------|--------|
| १      | अधीक्षक अभियंता           | रिक्त                         | वर्ग-१ | -                 | दूरध्वनी-२३२२४४१,<br>२३२२४४९ (फॅक्स)<br><br>mjpcircle_san@rediffmail.com |           |        |
| २      | कार्यकारी अभियंता ( यां ) | श्री. एस. के. शर्मा           | वर्ग-१ | १६/११/१९८१        | वरीलप्रमाणे  | २८०२८     |        |
| ३      | सहा. अधीक्षक अभियंता      | श्री. के. एस. ठाणेकर          | वर्ग-१ | ४/१२/१९७२         | वरीलप्रमाणे  | २९२५७     |        |
| ४      | शाखा अभियंता              | श्री. अ. अ. मेस्त्री          | वर्ग-२ | २२/११/१९७८        | वरीलप्रमाणे  | २५१४२     |        |
| ५      | शाखा अभियंता              | श्री. डी. एस. लेले            | वर्ग-२ | ३/८/१९७८          | वरीलप्रमाणे  | २६३१८     |        |
| ६      | शाखा अभियंता              | श्री. के. एस. पाटील           | वर्ग-२ | ७/७/१९८३          | वरीलप्रमाणे  | २२७९१     |        |
| ७      | शाखा अभियंता              | श्री. एस.जी. दडुकर            | वर्ग-२ | १८/११/१९८१        | वरीलप्रमाणे  | २६१८४     |        |
| ८      | शाखा अभियंता (यां.)       | श्री. आर. वाय. जोशी           | वर्ग-२ | २१/४/१९८६         | वरीलप्रमाणे  | २१६१६     |        |
| ९      | कनिष्ठ अभियंता (यां)      | सौ. एस.जे. चव्हाण             | वर्ग-३ | ३०/३/१९९८         | वरीलप्रमाणे  | १५१९९     |        |
| १०     | अधीक्षक                   |                               | वर्ग-३ |                   | वरीलप्रमाणे  |           |        |
| ११     | निम्नश्रेणी लघुलेखक       | श्री. पी. एन. खरमाटे          | वर्ग-३ | २४/७/१९८६         | वरीलप्रमाणे  | १५९४६     |        |
| १२     | भांडारपाल                 | श्री. व्ही. डी. परमाळी        | वर्ग-३ | ३०/११/७८          | वरीलप्रमाणे  | १३१६८     |        |
| १४     | वरिष्ठ लिपीक              | सौ. के. व्ही. शेटे            | वर्ग-३ | १९/८/१९७२         | वरीलप्रमाणे  | १५५७२     |        |
|        | वरिष्ठ लिपीक              | एल.सी.हेबारे                  | वर्ग-३ | २६/७/१९७४         | वरीलप्रमाणे  | १४९३१     |        |
| १५     | कनिष्ठ लिपीक              | श्री. के. एन. पाटील           | वर्ग-३ | ५/१०/१९७८         | वरीलप्रमाणे  | १२४७३     |        |
| १६     | कनिष्ठ लिपीक              | श्री. सी. के. पाटील           | वर्ग-३ | १६/१०/१९७३        | वरीलप्रमाणे  | १२६८७     |        |
| १७     | कनिष्ठ लिपीक              | श्री. एस. के. कोळी            | वर्ग-३ | १७/३/१९७४         | वरीलप्रमाणे  | १२२५९     |        |
| १८     | कनिष्ठ लिपीक              | श्री. जी. जी. शिष्टे          | वर्ग-३ | ११/७/१९९६         | वरीलप्रमाणे  | ८३५९      |        |
| १९     | कनिष्ठ लिपीक              | श्री. बी. टी. पडोळकर          | वर्ग-३ | २७/५/१९८३         | वरीलप्रमाणे  | ११४०४     |        |
| २०     | कनिष्ठ लिपीक              | श्री. आर. वाय. जोशी           | वर्ग-३ | १/६/१९८२          | वरीलप्रमाणे  | १११९०     |        |
| २१     | टंकलेखिका                 | सौ. एस. डी. उडपी              | वर्ग-३ | १/१/१९८२          | वरीलप्रमाणे  | १३११४     |        |
| २२     | टंकलेखक/लिपीक             | श्री. जी. जे. लिमकर           | वर्ग-३ | १/५/१९८१          | वरीलप्रमाणे  | १३११४     |        |

| अ.क्र. | पदनाम      | अधिकारी / कर्मचारी<br>यांचे नांव | वर्ग   | सेवेत रुजू<br>दिनांक | दूरध्वनी क्रमांक/<br>फॅक्स नंबर /ई मेल | ढोबळ वेतन | शे<br>रा. |
|--------|------------|----------------------------------|--------|----------------------|--|-----------|-----------|
| २३     | कारकून     | श्रीमती. एस. एम.<br>वाळिंबे      | वर्ग-३ | ६/१०/१९९४            | वरीलप्रमाणे                            | ८५१८      |           |
| २४     | कारकून     | सौ. व्ही. एस. गुणे               | वर्ग-३ | २७/२/१९९६            | वरीलप्रमाणे                            | ८३५९      |           |
| २६     | कारकून     | श्री. एम. बी. आलदर               | वर्ग-३ | १९/१/१९८५            | वरीलप्रमाणे                            | १०९७७     |           |
| २७     | आरेखक      | सौ. आर. डी. तलवार                | वर्ग-३ | २/८/१९७६             | वरीलप्रमाणे                            | १७४४३     |           |
| २८     | सहा. आरेखक | श्री. बी. पी. पाटील              | वर्ग-३ | २८/७/१९८२            | वरीलप्रमाणे                            | १४९३१     |           |
| २९     | सहा. आरेखक | श्री. एस. एल. कांबळे             | वर्ग-३ | ९/१०/१९७४            | वरीलप्रमाणे                            | १६५३४     |           |
| ३०     | अनुरेखक    | श्री. डी. जे. पाटील              | वर्ग-३ | ५/८/१९८२             | वरीलप्रमाणे                            | १२९५०     |           |
| ३१     | अनुरेखक    | सौ. एन. एन. कुलकर्णी             | वर्ग-३ | ९/७/१९८५             | वरीलप्रमाणे                            | १२४१६     |           |
| ३२     | वाहन चालक  | श्री. एस. एस. शिष्टे             | वर्ग-३ | २२/८/१९८४            | वरीलप्रमाणे                            | १०२७१     |           |
| ३३     | दफ्तरी     | श्री. के. डी. रेळेकर             | वर्ग-४ | १२/३/१९७४            | वरीलप्रमाणे                            | ९८८६      |           |
| ३४     | शिपाई      | श्री. जे. के. वाघ                | वर्ग-४ | १/४/१९७०             | वरीलप्रमाणे                            | ८९५५      |           |
| ३५     | शिपाई      | श्री. पी. एस. देसाई              | वर्ग-४ | २/९/१९७८             | वरीलप्रमाणे                            | ८६५५      |           |
| ३६     | शिपाई      | श्री. बी.जे. कदम                 | वर्ग-४ | १/१०/१९७३            | वरीलप्रमाणे                            | ८५८०      |           |
| ३८     | शिपाई      | श्री. व्ही. व्ही. मदन            | वर्ग-४ |                      | वरीलप्रमाणे                            | ८३५६      |           |
|        |            |                                  |        |                      |  |           |           |

| मजीप्रा. बां. वि., सागली |                      |                                  |      |                   |  |           |       |
|--------------------------|----------------------|----------------------------------|------|-------------------|--|-----------|-------|
| अ.क्र.                   | पदनाम                | अधिकारी / कर्मचारी<br>यांचे नांव | वर्ग | सेवेत रुजू दिनांक | दूरध्वनी क्रमांक/<br>फॅक्स नंबर /ई मेल | ढोबळ वेतन | शेरा. |
| १                        | कार्यकारी अभियंता    | रिक्त                            | १    |                   | (०२३३)२३२२८८४,<br>फॅक्स २३२२४४९        |           |       |
| २                        | उप कार्यकारी अभियंता | व्ही व्ही कामत,                  | २    | २०.२.८२           | -"                                     | २२५०९     |       |
| ३                        | उप अभियंता (यां)     |                                  | २    | २०.२.८२           | -"                                     |           |       |
| ४                        | शाखा अभियंता (यां)   | एस बी जामदार,                    | २    | २०.२.८२           | -"                                     | २५५७१     |       |
| ५                        | शाखा अभियंता (स्था)  | एन एस बेल्लारीकर                 | २    | २६.११.८०          | -"                                     | २६१८४     |       |
| ६                        | शाखा अभियंता(स्था)   | एस एस पाटील,                     | २    | २०.९.८४           | -"                                     | २४३४५     |       |
| ८                        | शाखा अभियंता(स्था)   | आर आर वेदांत,                    | २    | ३१.१०.७९          | -"                                     | २६१८४     |       |
| ९                        | सहा आरेखक            | व्ही एम चव्हाण,                  | ३    | १५.१२.७४          | -"                                     | १६५५९     |       |
| १०                       | सहा आरेखक            | व्ही व्ही काकडे,                 | ३    | ३१.८.७४           | -"                                     | १६५५९     |       |
| ११                       | विभागीय लेखापाल      | ए.आर. कदम                        | ३    | ७.१.८५            | -"                                     |           |       |

|    |               |                        |   |          |              |       |           |
|----|---------------|------------------------|---|----------|--------------|-------|-----------|
| १२ | वाहन चालक     | एस टी शिष्टे,          | ३ | २०.२.७९  | -"           | १२१३४ |           |
| १३ | प्रथम लिपीक   | पाटील                  | ३ | १७.१.७४  | -"           |       |           |
| १४ | कनिष्ठ लिपीक  | श्रीमती एस एस देशपांडे | ३ | २४.३.८३  | -"           | १०४७७ |           |
| १५ | कनिष्ठ लिपीक  | व्ही के गाडेकर,        | ३ | १३.३.८०  | -"           | ११७५८ |           |
| १६ | कनिष्ठ लिपीक  | एस ए इनामदार,          | ३ | २४.३.८३  | -"           | १२५४९ |           |
| १७ | कनिष्ठ लिपीक  | के पी कोळी,            | ३ | २८.१२.८९ | -"           | १०३२२ |           |
| १८ | कनिष्ठ लिपीक  | डी बी मोहिते,          | ३ | १८.२.७५  | -"           | १२७७२ |           |
| १९ | कनिष्ठ लिपीक  | सौ ए एस थोरात,         | ३ | १३.५.८५  | -"           | ८८७३  |           |
| २० | कनिष्ठ लिपीक  | व्ही सी मेटकरी,        | ३ | २६.२.८२  | -"           | १२५४९ |           |
| २१ | कनिष्ठ लिपीक  | एस ए मोहिते,           | ३ | २८.८.८१  | -"           | १२५५९ |           |
| २२ | पंप चालक      | ए एस हिरुगडे,          | ३ | १.५.८८   | -"           | १०५७५ |           |
| २३ | सहा.भांडारपाल |                        | ३ |          | -"           |       |           |
| २४ | वरिष्ठ लिपीक  |                        | ३ | १५.२.७४  | -"           |       |           |
| २५ | वरिष्ठ लिपीक  | आर एच माने,            | ३ | २९.७.७६  | -"           | १५८९१ |           |
| २६ | वरिष्ठ लिपीक  | एस.डी. नांदणीकर        | ३ | ६.१०.७८  | -"           |       |           |
| २७ | अनुरेखक       | सी. व्ही. संत          | ३ | २४.११.८६ | -"           |       |           |
| २८ | अनुरेखक       | एस एल पुजारी           | ३ | ५.८.८२   | -"           | १३७६९ |           |
| २९ | टंकलेखक       | बी. बी. देसाई          | ३ | १.५.८१   | -"           | १३८८६ |           |
| ३० | चौकीदार       | पी के माने             | ४ |          | -"           | ७५०१  |           |
| ३१ | दप्तरी        | एम एस सलगर             | ४ | १८.२.८०  | -"           | ८७०३  |           |
| ३२ | शिपाई         | पी टी गोंधळे           | ४ | १९.४.७३  | -"           | ९०१५  |           |
| ३४ | शिपाई         | बी एस कांबळे           | ४ | २२.४.८९  | -"           | ८७०३  |           |
| ३५ | शिपाई         | ए.एस.मांडरे            | ४ | २.१.७४   | -"           | ९०१५  |           |
| ३७ | शाखा अभियंता  | श्री. एन. एस. पाटील    | २ | २१/११/७८ | ०२३३/२३२९६६० | २५१४८ |           |
| ३९ | सहा. आरेखक    | श्री. एम. आर. पतंगे    | ३ | २६/०९/७४ | ०२३३/२३२९६६० | १६८९२ |           |
| ४० | संगणक         | श्री. ए. जे. आरबाळे    | ३ | १२/०२/८६ | ०२३३/२३२९६६० | १००९९ |           |
| ४१ | कनिष्ठ लिपीक  | श्री. एम.आय. बागवान    | ३ | २९/०८/७४ | ०२३३/२३२९६६० | ११०१२ |           |
| ४२ | कनिष्ठ लिपीक  | श्री. एस. ए. गायकवाड   | ३ | ०४/१२/७८ | ०२३३/२३२९६६० | १३२१८ |           |
| ४३ | कनिष्ठ लिपीक  | श्री. एस. जी. जाधव     | ३ | ०४/१०/८१ | ०२३३/२३२९६६० | १२३२७ |           |
| ४४ | कनिष्ठ लिपीक  | श्री. बी. डी. कांबळे   | ३ | १०/०२/८२ | ०२३३/२३२९६६० | १२५४९ |           |
| ४५ | कनिष्ठ लिपीक  | श्री. ए. ए. तारळेकर    | ३ | २९/०८/७४ | ०२३३/२३२९६६० | ११०१२ |           |
| ४८ | अनुरेखक       | श्री. आर. जी. निकम     | ३ | ०४/०३/८६ | ०२३३/२३२९६६० | १२६५६ |           |
| ४९ | अनुरेखक       | श्री. ए. एम. सारनाथन   | ३ | १०/०५/९५ | ०२३३/२३२९६६० | १०१४९ |           |
| ५० | चौकीदार       | श्री. जी. एच. कांबळे   | ४ | ०१/०३/८४ | ०२३३/२३२९६६० |       | बदल<br>ती |
| ५१ | शिपाई         | श्री. ए. बी. पवार      | ४ | १६/०२/७४ | ०२३३/२३२९६६० | ८८५९  |           |
| ५३ | वाहन चालक     | श्री. एस. एल. माने     | ३ | ०३/०१/८१ | ०२३३/२३२९६६० |       |           |
| ५४ | कारकून        | श्री. पी. बी. देशपांडे | ३ | १३/०४/८७ | ०२३३/२३२९६६० | १००४३ |           |
| ५५ | मजदूर         | श्री. एन. बी. ओमासे    | ४ | २५/०८/९१ | ०२३३/२३२९६६० | ७७९२  |           |

|                                     |              |                         |   |          |              |       |  |
|-------------------------------------|--------------|-------------------------|---|----------|--------------|-------|--|
| ५६                                  | मजदूर        | श्री. एस. ए. रसाळ       | ४ | ०१/०१/९१ | ०२३३/२३२९६६० | ८०८०  |  |
| ५७                                  | मजदूर        | श्री. व्ही. एस. शेडबाळे | ४ | २३/०७/९१ | ०२३३/२३२९६६० | ७७९२  |  |
| <b>मजीप्रा बां.उप विभाग,तासगांव</b> |              |                         |   |          |              |       |  |
| १                                   | उप अभियंता   | आर. व्ही. पाटील         | १ |          | ०२३४६/२५००४४ | २५७५० |  |
| २                                   | शाखा अभियंता | आर.जी.पाटील             | २ | २२/०६/८१ | ०२३४६/२५००४४ | २४५४६ |  |
| ३                                   | शाखा अभियंता | अ.बी.कारंजी             | २ | ०२/११/८२ | ०२३४६/२५००४४ | २३९४२ |  |
| ४                                   | शाखा अभियंता | एस.वाय.बेलवलकर          | २ | १३/०४/८२ | ०२३४६/२५००४४ | २३९४२ |  |
| ५                                   | शाखा अभियंता | एस.जी.कुलकर्णी          | २ | १८/०७/९० | ०२३४६/२५००४४ | १९५८० |  |
| ६                                   | वरिष्ठ लिपीक | बी.बी.झेंडे             | ३ | २५/०५/७३ | ०२३४६/२५००४४ | १५६२५ |  |
| ७                                   | सहा.आरेखक    | आर.आर.गडकर              | ३ | २९/०५/८१ | ०२३४६/२५००४४ | १४६३९ |  |
| ८                                   | स्था.अ.स.    | अ.पी.कारंडे             | ३ | २७/०८/८६ | ०२३४६/२५००४४ | १२१२१ |  |
| ९                                   | अनुरेखक      | एच.के.कांबळे            | ३ | १८/०५/९५ | ०२३४६/२५००४४ | ९९८१  |  |
| १०                                  | क.लिपीक      | एम.डी.शेंडगे            | ३ | १८/०३/८५ | ०२३४६/२५००४४ | ११२४५ |  |
| १२                                  | वा.चालक      | एच.के. गोरे             | ३ | १/९/१९७२ | ०२३४६/२५००४४ | १२५५९ |  |
| १३                                  | शिपाई        | के.डी.गावडे             | ४ | १४/०५/७३ | ०२३४६/२५००४४ | ८८६५  |  |
| १४                                  | कारकून       | आर.एस.पाटील             | ३ | ०१/०२/८२ | ०२३४६/२५००४४ | १०००८ |  |
| १५                                  | कारकून       | अ.बी.घाईल               | ३ | २३/०६/८६ | ०२३४६/२५००४४ | १०२४८ |  |
| १६                                  | मुकादम       | एस.सी.कुंभार            | ४ | ०१/०५/७४ | ०२३४६/२५००४४ | ९१७२  |  |
| १७                                  | मुकादम       | अ.ई.आमृतसागर            | ४ | ०४/०८/८३ | ०२३४६/२५००४४ | ८७५५  |  |
| १८                                  | मुकादम       | डी.के.मुजावर            | ४ | २३/१२/८५ | ०२३४६/२५००४४ | ८४०५  |  |
| १९                                  | मजूर         | बी.डी.सागरे             | ४ | ०५/०९/८९ | ०२३४६/२५००४४ | ७९४६  |  |
| २०                                  | मजूर         | पी.व्ही.कानिटकर         | ४ | २७/०८/८९ | ०२३४६/२५००४४ | ७९४६  |  |
| २१                                  | मजूर         | आर.टी.सपाटे             | ४ | ११/११/८९ | ०२३४६/२५००४४ | ७९४६  |  |
| २२                                  | मजूर         | व्ही.एन.पाटील           | ४ | ०८/०८/९४ | ०२३४६/२५००४४ | ७११३  |  |
| <b>मजीप्रा. स्व.उप-वि. मिरज</b>     |              |                         |   |          |              |       |  |
| १                                   | उप अभियंता   | एस.बी.कुंभोजे           | १ | २१/०२/८५ | ०२३३/२२२२६६९ | २४९५९ |  |
| २                                   | शाखा अभियंता | एम.आर.गौड               | २ | १४/०७/८१ | ०२३३/२२२२६६९ | २५५७१ |  |
| ३                                   | शाखा अभियंता | आर.एच.कुलकर्णी          | २ | २२/११/७९ | ०२३३/२२२२६६९ | १९४९४ |  |
| ४                                   | शाखा अभियंता | एम.एन.पाटील             | २ | ०२/०५/८६ | ०२३३/२२२२६६९ | १९५८० |  |
| ५                                   | शाखा अभियंता | जी.के.केरीपाळे          | २ | ०१/०१/९८ | ०२३३/२२२२६६९ | १६४६१ |  |
| ६                                   | सहा.आरेखक    | अ.के.बुरुड              | ३ | २१/०१/७४ | ०२३३/२२२२६६९ | १५९६८ |  |
| ८                                   | सहा.आरेखक    | टी.एल.माने              | ३ | १६/०५/८१ | ०२३३/२२२२६६९ | १४८८८ |  |
| ९                                   | कनिष्ठ लिपीक | के.डी.पाटील             | ३ | ०८/०७/८३ | ०२३३/२२२२६६९ | १११९० |  |
| ११                                  | अनुरेखक      | के.आर.देवताळे           | ३ | २९/११/८६ | ०२३३/२२२२६६९ | ११८८२ |  |
| १२                                  | शिपाई        | व्ही.आर.पोळ             | ४ | ०४/०५/७९ | ०२३३/२२२२६६९ | ८७०३  |  |
| १३                                  | शिपाई        | पी.जी.हुंडेकरी          | ४ | ०७/०४/७४ | ०२३३/२२२२६६९ | ९४४०  |  |

|    |                                    |                         |        |            |                |       |  |
|----|------------------------------------|-------------------------|--------|------------|----------------|-------|--|
| १४ | नळकरी                              | अे.बी.कांबळे            | ४      | ०२/०९/९७   | ०२३३/२२२२६६९   | ६६७१  |  |
| १५ | स्वच्छक                            | श्रीमती.अे.अेम.नाईक     | ४      | ०८/०३/९३   | ०२३३/२२२२६६९   | ७२३३  |  |
| १६ | वा.चालक                            | एस. एल. माने            | ३      |            | ०२३३/२२२२६६९   | १२५८९ |  |
| १८ | मजदूर                              | अेम.अेम.दाभोळे          | ४      | १५/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| १९ | मजदूर                              | डी.बी.हुक्कीरे          | ४      | १५/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ८०८०  |  |
| २० | मजदूर                              | व्ही.टी.जाधव            | ४      | ०२/०२/८९   | ०२३३/२२२२६६९   | ८०८०  |  |
| २१ | मजदूर                              | एस.के.जमादार            | ४      | २२/०४/८९   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| २२ | मजदूर                              | एस.टी.जाधव              | ४      | १५/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७६८२  |  |
| २३ | मजदूर                              | एस.अे.कदम               | ४      | ०२/०९/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| २४ | मजदूर                              | एस.आय.कागवाडे           | ४      | १५/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७५७९  |  |
|    | शिपाई                              | श्रीमती पी.ए.पाटील      | ४      |            |                | ७९२४  |  |
| २५ | मजदूर                              | आर.डी.कांबळे            | ४      | २४/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| २६ | मजदूर                              | बी.एन.मोहिते            | ४      | १५/०७/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७५७९  |  |
| २७ | मजदूर                              | एम.आर.पाटील             | ४      | २७/०८/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| २८ | मजदूर                              | एस.एन.पाटील             | ४      | २३/०९/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
| २९ | मजदूर                              | व्ही.आर.सावंत           | ४      | २७/०८/९१   | ०२३३/२२२२६६९   | ७९२४  |  |
|    | <b>मजीप्राबां.उप-वि.,इस्लामपूर</b> |                         |        |            |                |       |  |
| १  | उप विभागीय अभियंता                 | श्री. एस. एस. मेटकरी    | १      | २६/१२/८०   | २२४४१७ (०२३४२) | २४९५९ |  |
| २  | सहा. अभियंता (श्रेणी-२)            | श्री. भोपळे             | वर्ग-२ | १९/१२/१९९६ | २२४४१७ (०२३४२) |       |  |
| ३  | शाखा अभियंता                       | श्री. एस.. जी. कुलकर्णी | वर्ग-२ |            |                | १९५८० |  |
| ६  | कनिष्ठ लिपीक                       | सौ. एम. बी. कदम         | वर्ग-३ | ११/७/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ९१२४  |  |
| ७  | कनिष्ठ लिपीक                       | श्री. एम. एन. पाटील     | वर्ग-३ | ३/५/१९८२   | २२४४१७ (०२३४२) | ११८८१ |  |
| ८  | वरिष्ठ लिपीक                       | श्री. व्ही. वाय. शिंदे  | वर्ग-३ | ३/७/१९७६   | २२४४१७ (०२३४२) | १५२२२ |  |
| ९  | अनुरेखक                            | श्री. एस. व्ही. लोंढे   | वर्ग-३ | १२/१०/१९८१ | २२४४१७ (०२३४२) | १०८१७ |  |
| १० | शिपाई                              | श्रीमती. आर. बी. माने   | वर्ग-४ | ११/७/१९९१  | २२४४१७ (०२३४२) |       |  |
|    | <b>प्रा. बावची नपापु. यो.</b>      |                         |        |            |                |       |  |
| ११ | गाळणी चालक                         | श्री. जे. एम. पवार      | वर्ग-३ | २०/४/१९७७  | २२४४१७ (०२३४२) | ११३६१ |  |
| १२ | मेस्त्री                           | श्री. बी. एस. साळुंखे   | वर्ग-३ | ५/३/१९७३   | २२४४१७ (०२३४२) | ११३६१ |  |
| १३ | मेस्त्री                           | श्री. बी. पी. वाघ       | वर्ग-३ | ५/३/१९७३   | २२४४१७ (०२३४२) |       |  |
| १४ | पंपचालक                            | श्री. एस. पी. माळी      | वर्ग-३ | १/४/१९९१   | २२४४१७ (०२३४२) |       |  |
| १५ | पंपचालक                            | श्री. एम. जे. पाटील     | वर्ग-३ | ८/१२/१९९१  | २२४४१७ (०२३४२) |       |  |
| १६ | मजदूर                              | श्री. एल. एस. बागवान    | वर्ग-४ | ९/३/१९८१   | २२४४१७ (०२३४२) | ८४०५  |  |
| १७ | मजदूर                              | श्री. एम. बी. भालकर     | वर्ग-४ | १०/११/१९९० | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| १८ | मजदूर                              | श्री. जे. एम. चांदे     | वर्ग-४ | १०/५/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| १९ | मजदूर                              | श्री. बी. के. चौगुले    | वर्ग-४ | १२/५/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २० | मजदूर                              | श्री. व्ही. एस. देसाई   | वर्ग-४ | १/४/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २१ | मजदूर                              | श्री. आर. एस. देवकर     | वर्ग-४ | १३/७/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २२ | मजदूर                              | श्री. व्ही. के. गायकवाड | वर्ग-४ | ३/९/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| २३ | मजदूर                              | श्री. व्ही. डी. गावडे   | वर्ग-४ | ८/४/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |

|    |          |                                       |        |            |                |       |  |
|----|----------|---------------------------------------|--------|------------|----------------|-------|--|
| २४ | मजदूर    | श्री. के. आर. जाधव                    | वर्ग-४ | २/१२/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २५ | मजदूर    | श्री. एस. बी. जाधव                    | वर्ग-४ | ५/११/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २६ | मजदूर    | श्री. एस. एम. कदम                     | वर्ग-४ | ३/३/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २७ | मजदूर    | श्री. एन. एस. कडव                     | वर्ग-४ | २०/११/१९८८ | २२४४१७ (०२३४२) | ८०९९  |  |
| २८ | मजदूर    | श्री. बी. पी. खाडे                    | वर्ग-४ | ३/४/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| २९ | मजदूर    | श्री. जी. एस. कुंभार                  | वर्ग-४ | ७/६/१९८९   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३० | मजदूर    | श्री. पी. एस. माळी                    | वर्ग-४ | १४/४/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३१ | मजदूर    | श्री. डी. वाय. माळवदे                 | वर्ग-४ | १/१०/१९९१  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३२ | मजदूर    | श्री. ए. एन. माने                     | वर्ग-४ | १/५/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३३ | मजदूर    | श्री. एस. आर. माने                    | वर्ग-४ | २१/६/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३४ | मजदूर    | श्री. व्ही. बी. मस्के                 | वर्ग-४ | १/५/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ३५ | मजदूर    | श्री. एस. पी. मुळीक                   | वर्ग-४ | १/२/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ३६ | मजदूर    | श्री. पी. आर. पाटील                   | वर्ग-४ | ३०/८/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३७ | मजदूर    | श्री. ए. वाय. पाटील                   | वर्ग-४ | १२/६/१९९१  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ३८ | मजदूर    | श्री. बी. डी. पाटील                   | वर्ग-४ | ७/५/१९८९   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ३९ | मजदूर    | श्री. डी. एस. पाटील                   | वर्ग-४ | ८/३/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४० | मजदूर    | श्री. एच. एम. पाटील                   | वर्ग-४ | १५/६/१९८८  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४१ | मजदूर    | श्री. के. एस. पाटील                   | वर्ग-४ | ७/६/१९८९   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४२ | मजदूर    | श्री. आर. एम. पाटील                   | वर्ग-४ | १६/१०/१९८९ | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४३ | मजदूर    | श्री. आर. एस. पाटील                   | वर्ग-४ | ११/११/१९८७ | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४४ | मजदूर    | श्री. एस. वाय. पाटील                  | वर्ग-४ | ५/११/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४५ | मजदूर    | श्री. व्ही. एच. पाटील                 | वर्ग-४ | १६/४/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४६ | मजदूर    | श्री. व्ही. एस. पाटील                 | वर्ग-४ | १/१२/१९८८  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४७ | मजदूर    | श्री. बी. डी. पवार                    | वर्ग-४ | १८/१२/१९८७ | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४८ | मजदूर    | श्री. बी. पी. पवार                    | वर्ग-४ | १८/९/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ४९ | मजदूर    | श्री. ई. बी. पवार                     | वर्ग-४ | १/५/१९९२   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ५० | मजदूर    | श्री. टी. डी. पवार                    | वर्ग-४ | ८/५/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ५१ | मजदूर    | श्री. एस. जी. सांभारे                 | वर्ग-४ | १/६/१९८१   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ५२ | मजदूर    | श्री. के. एम. उपासे                   | वर्ग-४ | १५/१/१९८८  | २२४४१७ (०२३४२) | ४९४६  |  |
| ५३ | मजदूर    | श्री. व्ही. डी. वरपे                  | वर्ग-४ | ८/७/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| ५४ | मजदूर    | श्री. बी. पी. यादव                    | वर्ग-४ | १५/४/१९८८  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| ५५ | मुकादम   | श्री. ए. एन. गायकवाड                  | वर्ग-४ | ३/५/१९८२   | २२४४१७ (०२३४२) | ८७५५  |  |
| ५६ | मुकादम   | श्री. बी. पी. पाटील                   | वर्ग-४ | २०/३/१९८१  | २२४४१७ (०२३४२) | ८९३०  |  |
| ५७ | मुकादम   | श्री. पी. आर. पाटील                   | वर्ग-४ | १०/१२/१९८५ | २२४४१७ (०२३४२) | ८४०५  |  |
| ५८ | मुकादम   | श्री. बी. पी. शिंदे                   | वर्ग-४ | १९/३/१९८१  | २२४४१७ (०२३४२) | ८९३०  |  |
| ५९ | मुकादम   | श्री. यु. बी. येवले                   | वर्ग-४ | ३/८/१९८३   | २२४४१७ (०२३४२) | ८७५५  |  |
|    |          | <b>प्रा. रेठरे हरणाक्ष नपापु. यो.</b> |        |            |                |       |  |
| ६० | मेस्त्री | श्री. टी. डी. पाटील                   | वर्ग-३ | ९/३/१९८१   | २२४४१७ (०२३४२) | १२१५१ |  |
| ६१ | चौकीदार  | श्री. एस. आय. कांबळे                  | वर्ग-४ | १७/७/१९८६  | २२४४१७ (०२३४२) | ८०९९  |  |



|    |             |                        |        |            |                |      |  |
|----|-------------|------------------------|--------|------------|----------------|------|--|
| ६२ | गाळणी परिचर | श्री. बी. के. ताटे     | वर्ग-४ | २७/६/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ६३ | मजदूर       | श्री. जे. वाय. औताडे   | वर्ग-४ | २/५/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ६४ | मजदूर       | श्री. एस. के. बल्लाळ   | वर्ग-४ | १/११/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ६५ | मजदूर       | श्री. सी. एम. चव्हाण   | वर्ग-४ | २/६/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ६६ | मजदूर       | श्री. एस. टी. चिवटे    | वर्ग-४ | २४/४/१९८७  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ६७ | मजदूर       | श्री. एम. बी. दाभोळे   | वर्ग-४ | ३०/५/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ६८ | मजदूर       | श्री. बी. के. धोत्रे   | वर्ग-४ | १/६/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ६९ | मजदूर       | श्री. यु. एन. गायकवाड  | वर्ग-४ | ६/५/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७० | मजदूर       | श्री. एच. एस. गणीभाई   | वर्ग-४ | १/४/१९९२   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७१ | मजदूर       | श्री. एम. के. गुरु     | वर्ग-४ | १/७/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७२ | मजदूर       | श्री. ए. एम. हिरुगडे   | वर्ग-४ | ५/७/२००१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७३ | मजदूर       | श्री. डी. व्ही. जोशी   | वर्ग-४ | २/११/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७४ | मजदूर       | श्री. एल. एन. कदम      | वर्ग-४ | १/५/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७५ | मजदूर       | श्री. यु. आय. कांबळे   | वर्ग-४ | ११/९/१९८१  | २२४४१७ (०२३४२) | ८५५९ |  |
| ७६ | मजदूर       | श्री. आर. एच. कांबळे   | वर्ग-४ | १/९/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७७ | मजदूर       | श्री. एस. आर. खिलारे   | वर्ग-४ | १/११/१९८९  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ७८ | मजदूर       | श्री. एस. डी. कोळी     | वर्ग-४ | ७/१/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ७९ | मजदूर       | श्री. एम. आर. कुंभार   | वर्ग-४ | ११/९/१९९१  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८० | मजदूर       | श्री. के. एस. कुंभार   | वर्ग-४ | २२/४/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८१ | मजदूर       | श्री. एस. आय. माळी     | वर्ग-४ | १६/३/१९८७  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८२ | मजदूर       | श्री. एस. वाय. माने    | वर्ग-४ | १/६/१९८७   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८३ | मजदूर       | श्री. पी. एस. मोहिते   | वर्ग-४ | २०/७/१९९१  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८४ | मजदूर       | श्री. आर. टी. मुजावर   | वर्ग-४ | ९/४/१९८४   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८५ | मजदूर       | श्री. बी. एस. मुल्ला   | वर्ग-४ | २१/११/१९९१ | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८६ | मजदूर       | श्री. जी. बी. नरळे     | वर्ग-४ | १/१०/१९९१  | २२४४१७ (०२३४२) | ८४०५ |  |
| ८७ | मजदूर       | श्री. एस. बी. निकम     | वर्ग-४ | ८/१/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८८ | मजदूर       | श्री. एस. एस. पानके    | वर्ग-४ | १/७/१९८८   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ८९ | मजदूर       | श्री. बी. एम. पाटील    | वर्ग-४ | ९/१/१९९१   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९० | मजदूर       | श्री. जे. जे. पाटील    | वर्ग-४ | २१/३/१९८८  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९१ | मजदूर       | श्री. एन. एस. पाटील    | वर्ग-४ | १८/४/१९९०  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९२ | मजदूर       | श्री. एस. वाय. पाटील   | वर्ग-४ | १/६/१९८६   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९३ | मजदूर       | श्री. एस. एच. पाटील    | वर्ग-४ | ६/५/१९९२   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९४ | मजदूर       | श्री. एस. आर. पाटील    | वर्ग-४ | २/४/१९९०   | २२४४१७ (०२३४२) | ७७९२ |  |
| ९५ | मजदूर       | श्री. जे. डी. साळुंखे  | वर्ग-४ | २९/९/१९८६  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९६ | मजदूर       | श्री. आर. डी. साळुंखे  | वर्ग-४ | २२/३/१९८७  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९७ | मजदूर       | श्री. एम. बी. सणगर     | वर्ग-४ | १/१/१९९२   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९८ | मजदूर       | श्री. व्ही. एस. शिंदे  | वर्ग-४ | ८/१०/१९८६  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |
| ९९ | मजदूर       | श्री. एस. व्ही. सोनवणे | वर्ग-४ | १/१/१९९२   | २२४४१७ (०२३४२) | ७९४६ |  |

|     |                                   |                       |        |           |                |       |  |
|-----|-----------------------------------|-----------------------|--------|-----------|----------------|-------|--|
| १०० | मजदूर                             | श्री. एस. डी. उदाळे   | वर्ग-४ | १/१२/१९९० | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| १०१ | मजदूर                             | श्री. पी. जे. वाघ     | वर्ग-४ | १/७/१९८७  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| १०२ | मुकादम                            | श्री. डी. अ. जाधव     | वर्ग-४ | ३/५/१९८२  | २२४४१७ (०२३४२) | ७९४६  |  |
| १०३ | मुकादम                            | श्री. बी. डी. खाडे    | वर्ग-४ | १/३/१९८५  | २२४४१७ (०२३४२) | ८५९२  |  |
| १०४ | मुकादम                            | श्री. एम. ए. मुल्ला   | वर्ग-४ | २०/८/१९८१ | २२४४१७ (०२३४२) | ८९४६  |  |
| १०५ | मुकादम                            | श्री. एम. व्ही. पाटील | वर्ग-४ | २३/६/१९८८ | २२४४१७ (०२३४२) | ७७९२  |  |
| १०६ | सहा.अभि.श्रेणी-२                  | सी.एस.आंबोळे          | २      | २२/०७/०२  | ०२३४५/२७२९५५   | १६९०७ |  |
| १०७ | शाखा अभियंता                      | एस.बी.पाटील           | २      | १४/०७/८१  | ०२३४५/२७२९५५   | २४९५९ |  |
| १०८ | सहा.आरेखक                         | अ.व्ही.मालवणकर        | ३      | २२/०५/८१  | ०२३४५/२७२९५५   | १४२०३ |  |
| १०९ | क.लिपीक                           | एस.एम.पाटील           | ३      | २५/०५/८३  | ०२३४५/२७२९५५   | १०९९० |  |
| ११० | अनुरेखक                           | जे.बी.अजमाने          | ३      | ०२/११/८३  | ०२३४५/२७२९५५   |       |  |
| १११ | शिपाई                             | एस.बी.सव्वाखंडे       | ४      | ११/०३/७४  | ०२३४५/२७२९५५   | ८९१०  |  |
| ११२ | वा.चालक                           | एस.एस.नांगरे          | ३      | २२/०६/७३  | ०२३४५/२७२९५५   | १२१८६ |  |
| ११३ | पंपचालक                           | एस.एन.पाटील           | ३      | १७/०९/८७  | ०२३४५/२७२९५५   | ९५३३  |  |
| ११४ | पंपचालक                           | एन.आर.शेख             | ३      | ०१/०१/८६  | ०२३४५/२७२९५५   | १०७५९ |  |
| ११५ | पंपचालक                           | बी.बी.वाडकर           | ३      | ०१/०८/८२  | ०२३४५/२७२९५५   | ९५५२  |  |
| ११६ | मजदूर                             | एस.डी.गावडे           | ४      | ०२/१२/९०  | ०२३४५/२७२९५५   | ६३४३  |  |
| ११७ | मजूर                              | टी.बी.कदम             | ४      | १३/१२/८८  | ०२३४५/२७२९५५   | ७९४६  |  |
| ११८ | मजूर                              | आर.एन.कांबळे          | ४      | ०३/०१/९०  | ०२३४५/२७२९५५   | ७९४६  |  |
| ११९ | मजूर                              | एस.एम.कांबळे          | ४      | ०१/०४/९०  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १२० | मजूर                              | जे.बी.कुंभार          | ४      | २३/११/८८  | ०२३४५/२७२९५५   | ७९४६  |  |
| १२१ | मजूर                              | एस.एस.निकम            | ४      | १५/०२/९०  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३० | मजूर                              | डी.एच.नायकवडी         | ४      | १८/०७/९०  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३१ | मजूर                              | बी.जी.पाटील           | ४      | ०१/०२/९०  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३२ | मजूर                              | जे.एस.पाटील           | ४      | ०१/०९/९१  | ०२३४५/२७२९५५   | ८२५२  |  |
| १३३ | मजूर                              | आर.जी.पाटील           | ४      | ०१/०२/९१  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३४ | मजूर                              | आर.के.पाटील           | ४      | ०१/११/८५  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३६ | मजूर                              | एस.डी.पाटील           | ४      | २८/०३/९१  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३७ | मजूर                              | टी.एस.पवार            | ४      | ०३/०९/९६  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३८ | मजूर                              | एम.बी.राशीवडेकर       | ४      | ०१/०७/८६  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १३९ | मजूर                              | एन.डी.सावंत           | ४      | १०/०३/९१  | ०२३४५/२७२९५५   | ७७९२  |  |
| १४० | मजूर                              | व्ही.अ.शेटे           | ४      | ०३/११/८५  | ०२३४५/२७२९५५   | ८२५२  |  |
|     | <b>मजीप्रा. स्व.उप-वि. सांगली</b> |                       |        |           |                |       |  |
| १   | उप वि अभियंता                     | जी. ए. पाटील          | २      | १.१.८५    | (०२३३)२३२६६९३  | २६१८४ |  |
| ३   | शाखा अभियंता                      | एच एम मुल्ला,         | २      | ५.८.७८    | "              | २६१८४ |  |
| ४   | शाखा अभियंता                      | आर.जे.हिंगलजे         | २      | ०२/१२/८०  | "              | २४३४५ |  |
| ५   | शाखा अभियंता                      | आय अे यल्लाप्पा गौडर, | २      | २५.१.८०   | "              | २४२५९ |  |
| ६   | शाखा अभियंता                      | नगरकर                 | २      |           | "              | १६४६१ |  |
| ९   | अनुरेखक                           | ए एस गायकवाड,         | ३      | ६.८.८५    | "              | १२१५४ |  |

|                                   |                  |                       |   |          |               |       |        |
|-----------------------------------|------------------|-----------------------|---|----------|---------------|-------|--------|
| ११                                | कनिष्ठ लिपीक     | एम आर भोसले,          | ३ | १.४.८०   | "             | १२५५९ |        |
| १२                                | कनिष्ठ लिपीक     | डी आर यादव,           | ३ | २३.२.८१  | "             | १२३२७ |        |
| १३                                | शिपाई            | एम आर देवरुखकर,       | ४ | २६.६.७४  | "             | ९१६३  |        |
| १४                                | शिपाई            |                       | ४ |          | "             |       |        |
| १५                                | वाहन चालक        | आर. डी कांबळे         | ३ | २२.८.८४  | "             | १०१२९ |        |
| १६                                | चौकीदार          | आर बी खराडे           | ४ | १९.१२.८५ | "             | ७२९२  |        |
| १७                                | चौकीदार          | एस बी माळी            | ४ | ४.७.८६   | "             | ८०८०  |        |
| १८                                | चौकीदार          | एन ए शेख              | ४ | ६.९.८५   | "             | ७३६७  |        |
| १९                                | मजूर             | एन जी होवाळे          | ४ | २.७.८३   | "             | ८५२९  |        |
| २०                                | मजूर             | एस ए कोळी             | ४ | १२.३.७७  | "             | ८६७७  |        |
| <b>मजीप्रा. बां.उप-वि. सांगली</b> |                  |                       |   |          |               |       |        |
| १                                 | उप वि अभियंता    | श्री. एस. जी. सादिगले | २ | २२.५.८५  | (०२३३)२३२२४४७ | २६७९६ |        |
| २                                 | शाखा अभियंता     | ए एन पाटील,           | २ | ५.११.७९  | "             | २४३४५ |        |
| ३                                 | शाखा अभियंता     |                       | २ |          | "             |       |        |
| ४                                 | वरिष्ठ लिपीक     |                       | ३ | २६.८.७५  | "             |       |        |
| ५                                 | कनिष्ठ लिपीक     | एस एस हिरुगडे,        | ३ | १.१०.७३  | "             | १२५४९ |        |
| ६                                 | कनिष्ठ लिपीक     | एम व्ही खाडे, क लिपीक | ३ | १८.५.८५  | "             | ८८७३  |        |
| ७                                 | सहा आरेखक        | ए वाय शिंदे,          | ३ | २.५.७५   | "             | १५२२२ |        |
| ८                                 | अनुरेखक          | यु पी जगताप,          | ३ | ५.८.८२   | "             | १३४९० |        |
| ९                                 | स्था अभि सहाय्यक | एम जे कुंभार          | ३ | २७.८.८६  | "             | १२३२७ |        |
| १०                                | वाहन चालक        | सी बी रासकर           | ३ | १.१.८९   | "             | १२५७९ |        |
| ११                                | शिपाई            | डी पी आवळे,           | ४ | २३.४.७३  | "             | ९०१५  |        |
| १२                                | शिपाई            | जी डी पाटील,          | ४ | २२.१.८५  | "             | ८५४७  |        |
| १३                                | कारकून           | आर ए नवाळे            | ३ | २०.७.८३  | "             | ११८६१ |        |
| १४                                | पंपचालक          | एस बी चव्हाण          | ३ | ३०.७.९१  | "             | ९३४७  |        |
| १५                                | पंपचालक          | टी बी घोरपडे          | ३ | २३.७.९१  | "             | ९३४७  |        |
| १६                                | पंपचालक          | ए डी लकडे             | ३ | २१.१०.९१ | "             | ९३४७  |        |
| १७                                | पंपचालक          | आर ए लिंबीकाई         | ३ | १५.७.९१  | "             | ९३४७  |        |
| १८                                | पंपचालक          | ए के मोरे             | ३ | १.७.८६   | "             |       | गैरहजर |
| १९                                | पंपचालक          | आर व्ही पोतदार        | ३ | १५.७.९१  | "             | ९३४७  |        |
| २०                                | पंपचालक          | यु आर धनवडे           | ३ | २२.६.८४  | "             | १०७१७ |        |
| २१                                | पंपचालक          | ए एस पाटील            | ३ | २१.११.८३ | "             | ११२७५ |        |
| २२                                | मुकादम           | बी एस गवळे            | ४ | १२.१२.८५ | "             | ८४०५  |        |
| २३                                | मुकादम           | डी वाय व्हरकल         | ४ | १६.१२.८५ | "             | ८४०५  |        |
| २४                                | मुकादम           | पी बी गायकवाड         | ४ | ३.५.८२   | "             | ८४०५  |        |
| २५                                | मुकादम           | ए आर कांबळे           | ४ | १०.१०.८५ | "             | ८५५९  |        |
| २६                                | मुकादम           | आर एस पगारे           | ४ | २४.१२.८९ | "             | ९४५६  |        |
| २७                                | मजूर             | ए जी संकपाळ           | ४ | १.३.८५   | "             | ८७०३  |        |

|    |                  |                  |   |          |   |       |        |
|----|------------------|------------------|---|----------|---|-------|--------|
| २८ | मजूर             | पी एच सासणे      | ४ | १०.२.८६  | " | ८२३६  |        |
| २९ | मजूर             | एस डी भोसले      | ४ | १७.६.९०  | " | ७६३९  |        |
| ३० | मजूर             | एस बी चव्हाण     | ४ | २.७.९०   | " | ७०४८  |        |
| ३१ | मजूर             | डी के धनवडे      | ४ | १०.८.८९  | " | ७७९२  |        |
| ३२ | मजूर             | व्ही टी कदम      | ४ | २२.८.८९  | " | ७७९२  |        |
| ३३ | मजूर             | बी एन मोरे       | ४ | २.९.९१   | " |       | गैरहजर |
| ३४ | मजूर             | जे बी निळंकठ     | ४ | १.१.९४   | " | ७११३  |        |
| ३५ | मजूर             | डी बी पाटील      | ४ | ४.२.९०   | " | ७४८६  |        |
| ३६ | मजूर             | एल एस फडतरे      | ४ | २.२.८९   | " | ७७९२  |        |
| ३७ | मजूर             | एन एल पुजारी     | ४ | २७.७.९०  | " | ७६३९  |        |
| ३८ | मजूर             | टी डी सागरे      | ४ | २२.९.९०  | " | ७७९२  |        |
| ३९ | मजूर             | डी आर सावंत      | ४ | २७.८.८६  | " | ७७९२  |        |
| ४० | मजूर             | एस एन सोळवंडे    | ४ | ६.४.९०   | " | ७६३९  |        |
| ४१ | मजूर             | आर डी यादव       | ४ | २९.१०.८९ | " | ७७९२  |        |
| ४२ | मजूर             | एस के यादव       | ४ | १९.७.९०  | " | ७६३९  |        |
| ४३ | मजूर             | ए बी ऐनापुरे     | ४ | १५.७.८६  | " | ७६३९  |        |
| ४४ | मजूर             | बी आर ब्याकुडे   | ४ | १५.७.८६  | " | ७६३९  |        |
| ४५ | मजूर             | एस एस चौकुले     | ४ | २५.७.८६  | " | ७६३९  |        |
| ४६ | मजूर             | एस बी हाक्के     | ४ | २७.८.८६  | " | ७६३९  |        |
| ४७ | मजूर             | एस बी कनप        | ४ | २८.८.८६  | " | ७६३९  |        |
| ४८ | मजूर             | आर एस कोल्हापुरे | ४ | २५.१०.८६ | " | ७४८६  |        |
| ४९ | मजूर             | एस बी कुलकर्णी   | ४ | २२.२.८६  | " | ७६३९  |        |
| ५० | मजूर             | एस एस माळी       | ४ | २४.७.८६  | " | ७७९२  |        |
| ५१ | मजूर             | एस डी मोहिते     | ४ | १.३.८८   | " | ७४८६  |        |
| ५२ | मजूर             | एस पी नाईक       | ४ | २३.७.८८  | " | ७६३९  |        |
| ५३ | मजूर             | एस एम परीट       | ४ | २३.७.८६  | " | ७६३९  |        |
| ५४ | मजूर             | एल ए पाटील       | ४ | ५.८.८६   | " | ७५८६  |        |
| ५५ | मजूर             | बी बी तोडकर      | ४ | २८.२.८६  | " | ७६३९  |        |
| ५६ | मजूर             | एम टी वाघमारे    | ४ | २३.७.८६  | " | ७६३९  |        |
| ५७ | मजूर             | आर एल वाळेकर     | ४ | २४.७.८६  | " | ७६३९  |        |
| ५८ | चौकीदार          | ए ए पाटील        | ४ | २२.८.८३  | " | ८१८३  |        |
| ५९ | सहा.आरेखक        | टी.के.ऐवळे       | ३ |          | " |       |        |
| ६० | स्था अभि सहाय्यक | एस बी मोरे,      | ३ | २३.१.८६  | " | १२३२७ |        |
| ६१ | स्था अभि सहाय्यक | बी एन पवार,      | ३ | २५.४.८६  | " | १२३२७ |        |
| ६२ | स्था अभि सहाय्यक | एस डी वडार,      | ३ | २५.४.८६  | " | १२३२७ |        |
| ६३ | कनिष्ठ लिपीक     | डी डी साळे,      | ३ | ६.१०.७८  | " | १२५४९ |        |
| ६४ | कनिष्ठ लिपीक     | सौ एस बी गिडु    | ३ | १३.१०.८१ | " | ११२५८ |        |
| ६५ | शिपाई            | के एस माने       | ४ | २४.४.७३  | " | ८८५९  |        |

|    |                     |                     |   |          |               |       |  |
|----|---------------------|---------------------|---|----------|---------------|-------|--|
| ६७ | उप विभाग, विटा      |                     |   |          |               |       |  |
| ६८ | उप वि अभियंता       | पी बी पाटील,        | २ | १.७.८७   | (०२३४६)२७२३७९ | २४५४६ |  |
| ६९ | शाखा अभियंता (स्था) | एस डी उकली,         | २ | १३.७.८१  | "             | २४५४६ |  |
| ७० | सहाअभियंता          | आय ए शिरोळकर,       | २ | २३.११.७८ | "             | २०१३१ |  |
| ७१ | वरिष्ठ लिपलक        | टी पी पाटील,        | ३ | १९.४.७३  | "             | १५२५६ |  |
| ७२ | कनिष्ठ लिपीक        |                     |   |          | "             |       |  |
| ७३ | कनिष्ठ लिपीक        | एस आर कुलकर्णी,     | ३ | १६.४.८५  | "             | ११४३६ |  |
| ७४ | सहा आरेखक           | टी के ऐवळे,         | ३ | २८.५.८१  | "             | ११६३६ |  |
| ७५ | वाहन चालक           | आर.एन.तांबोळी       | ३ | ११.६.७४  | "             | ७५०१  |  |
| ७६ | स्था अभि सहाय्यक    | बी जी शिंदे स्था    | ३ | २९.८.८६  | "             | १२१२१ |  |
| ७७ | स्था अभि सहाय्यक    | बी टी वाघमारे,      | ३ | २८.४.८६  | "             | १२३२७ |  |
| ७८ | स्था अभि सहाय्यक    | बी व्ही काटकर,      | ३ | २७.८.८२  | "             | ११०२५ |  |
| ७९ | अनुरेखक             | यु अे माने,         | ३ | १९.४.८५  | "             | ११०७५ |  |
| ८० | शिपाई               | वाय डी जाधव,        | ४ | २.५.७५   | "             | ८७१२  |  |
| ८१ | शिपाई               | श्रीमती जे टी पवार, | ४ | ८.१०.९५  | "             | ७११३  |  |
| ८२ | कारकून              | के जी इनामदार       | ३ | १.४.८०   | "             | १०६५२ |  |
| ८४ | मुकादम              | ए बी ऐवळे           | ४ | १७.७.८१  | "             | ८९३०  |  |
| ८५ | मुकादम              | एम जी म्हसके        | ४ | २६.४.८४  | "             | ८७५५  |  |
| ८६ | मुकादम              | जे के मोहिते        | ४ | १६.१२.८५ | "             | ८४०५  |  |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सोलापूर व त्या अंतर्गत कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन करणे.

### नियमित अस्थापना

| अ. क्र. | पदनाम                       | अधिकारी / कर्मचार्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|---------|-----------------------------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| १       | कार्यकारी अभियंता           | श्रीमती एम.एम.पलादे         | वर्ग-१ | ३१.१०.२००६  | २३११६९३                      | २५७०९.००  |
| १       | उपकार्यकारी अभियंता         | श्री पी. एच. भोसेकर         | वर्ग-२ | १९.२.८२     | २३११६९३                      | २२७४९.००  |
| १       | उपविभागीय अधिकारी/          | श्री व्ही. पी. बंडगर        | वर्ग-१ | १९.११.८५    |                              | २८९९७.००  |
| २       | अभियंता                     | श्री एम.एन.सावस्कर          | वर्ग-१ | ६.९.९१      |                              | २२७५४.००  |
| ३       |                             | श्री जी.आर.शिंंगे           | वर्ग-१ | १९.१२.८०    | ९५२१८२२२०३४५                 | २५२२७.००  |
| ४       |                             | श्री एन.पी. कुलकर्णी        | वर्ग-१ | ३०.१.९०     |                              | २६१८०.००  |
| ५       |                             | श्री व्ही. आर. मंगे         | वर्ग-१ | १.१.९७      | २३११६९३                      | २४४६८.००  |
| ६       |                             | श्री. एस. के. रांजणे (यां)  | वर्ग-१ | २०.२.८२     | २३११६९३                      | २९६९०.००  |
| १       | सहा./शा.अ./क.अभि.(स्थापत्य) | श्री एम.एच.शेख              | वर्ग-२ | १६.११.९५    | २३११६९३                      | २२७४९.००  |
| २       |                             | श्री. एस. व्ही. जाधव        | वर्ग-२ | २२.७.२००२   |                              | १७९७६.००  |
| ३       |                             | श्री एस.व्ही.जवळेकर         | वर्ग-२ | १२.७.९१     |                              | २३४११.००  |
| ४       |                             | श्री एस.एस.देशपांडे         | वर्ग-२ | २१.५.९७     | ९५२१८४२२२५७०                 | २१६३०.००  |
| ५       |                             | श्री व्ही.बी.नलावडे         | वर्ग-२ | १२.७.९१     | ९५२१८४२२२५७०                 | २१८२७.००  |
| ६       |                             | श्री एन.एच.शेख              | वर्ग-२ | २९.४.९७     | ९५२१८४२२२५७०                 | २०८६४.००  |
| ७       |                             | श्री एस.एस.गाडेकर           | वर्ग-२ | २१.३.९६     |                              | २१०२०.००  |
| ८       |                             | श्री. पी. एस. हरिसंगम       | वर्ग-२ | १६.१०.९८    | २३११६९३                      | २१२३७.००  |
| ९       |                             | श्री. पी. सी. भांडेकर       | वर्ग-२ |             |                              | १९२४०.००  |
| १०      |                             | सो. एम. एस. शेलार           | वर्ग-२ | २२.७.२००४   | २३११६९३                      | १९२११.००  |
| ११      |                             | श्री एम.एच.हरीष             | वर्ग-२ | १६.१०.९८    | २३११६९३                      | २२३३७.००  |
| १२      |                             | श्री वाय.वाय.चौधरी          | वर्ग-२ | २६.१०.९८    | २३११६९३                      | २२४३७.००  |

|    |                    |                    |        |          |              |          |
|----|--------------------|--------------------|--------|----------|--------------|----------|
| १३ |                    | श्री. एस.व्ही.घुले | वर्ग-२ | १६.१०.९८ | ०२१८६/२२३२९८ | २०१८३.०० |
| १  | शाखा अभियंता(स्था) | श्री. आर.जे.स्वामी | वर्ग-२ | ५.२.८५   | २३११६९३      | २२२४५.०० |
| २  |                    | श्री. इ.अ.विजापूर  | वर्ग-२ | २८.२.८४  | २३११६९३      | २५६१७.०० |
| ३  |                    | श्री. डी.बी.बंडगर  | वर्ग-२ | २१.१.९७  | ०२१८६/२२३२९८ | १८७३८.०० |
| ४  |                    | श्री. डी.जे.माने   | वर्ग-२ | २६.१२.८६ | ०२१८५/२२२६२५ | २०२२५.०० |
| ५  |                    | श्री. आर.एन.बर्वे  | वर्ग-२ | २०.२.८२  | ०२१८५/२२२६२५ | २३९२२.०० |
| ६  |                    | श्री. एस.एस.शिंदे  | वर्ग-२ | १३.८.८६  | ०२१८५/२२२६२५ | २२७१६.०० |
| ७  |                    | श्री. एस.के.माळी   | वर्ग-२ | २.१.८७   | ०२१८७/२२०२४७ | २३२७२.०० |
| ८  |                    | श्री. एस.बी.लाड    | वर्ग-२ | ९.१.९०   | ०२१८६/२२३२९८ | २२२४२.०० |
| ९  |                    | श्री. ए.एन.कांबळे  | वर्ग-२ | ५.१.९८   | ०२१८७/२२०२४७ | २१२९१.०० |
| १० |                    | श्री. एस.पी.दोडमनी | वर्ग-२ | १५.१०.९८ | २३११६९३      | १९८७२.०० |
| ११ |                    | श्री. यु.आर.ढवारे  | वर्ग-२ | १६.१०.९८ | ०२१८७/२२०२४७ | १७५०२.०० |
| १२ |                    | श्री आर.बी.ढवारे   | वर्ग-२ | २९.१.८६  | २३११६९३      | २६८३१.०० |
| १३ |                    | श्री व्ही.आर.मराठे | वर्ग-२ | २१.१.९७  | २३११६९३      | २०१२१.०० |
| १४ |                    | श्री एस.पी.कोपनार  | वर्ग-२ | ४.३.८५   | ९५२१८२२२०३४५ | २५८७८.०० |
| १५ |                    | श्री. एस.एम.बाळेकर | वर्ग-२ | २९.१२.८६ | २३११६९३      | २३२७२.०० |

| अ. क्र. | पदनाम              | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|---------|--------------------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| १६      |                    | श्री जी.एस.करळे             | वर्ग-२ | १६.१०.९८    | ९५२१८४२२२५७०                 | १७२९४.००  |
| १७      |                    | श्री. पी. बी. सरसंबी        | वर्ग-२ | १४.२.८२     | २३११६९३                      | २८४४०.००  |
| १       | क.अ.(स्थापत्य)     | श्री. आर.डी.माने            | वर्ग-३ | ५.८.२००४    | ०२१८५/२२२६२५                 | १३३४१.००  |
| २       |                    | श्री. एस. पी. दामोदरे       | वर्ग-३ | ५.८.२००४    | ०२१८६/२२३२९८                 | १४५८३.००  |
| ३       |                    | श्री. एस.पी.कोळी            | वर्ग-३ | १७.१०.९८    | ०२१८६/२२३२९८                 | १४५०८.००  |
| ४       |                    | श्री व्ही.बी.गायधनकर        | वर्ग-३ | १६.१०.९८    | २३११६९३                      | १७४६१.००  |
| ५       |                    | श्री. बी. एम. राहुत         | वर्ग-३ | २५.२.८२     |                              | ९८०६.००   |
| १       | शा.अ.(यांत्रिकी)   | श्री. एस.जी. ढोबळे          | वर्ग-२ | १६.८.८४     |                              | २६२२४.००  |
| २       |                    | श्री. एस.डी.कांबळे          | वर्ग-२ | २२.५.८६     | २३११६९३                      | २५७३९.००  |
| ३       |                    | श्री. पी.टी.काळे            | वर्ग-२ | १७.३.८६     | ०२१८५/२२२६२५                 | २३३२२.००  |
| ४       |                    | श्री. पी.आय.कोडचवाड         | वर्ग-२ | २५.२.८६     | २३११६९३                      | २४२९५.००  |
| ५       |                    | श्री ए.के.होनखंबे           | वर्ग-२ | १६.१२.९०    | ९५२१८४२२२५७०                 | २१२२६.००  |
| १       | उच्चश्रेणी लघुलेखक | श्री. ए. बी. शेख            | वर्ग-३ | २७.१.७९     | २३११६९३                      | २८१६७.००  |
| १       | विभागीय लेखापाल    | श्री. एम.डी.नलवडे           | वर्ग-३ | ४.११.७४     | २३११६९३                      | २०२२९.००  |
| १       | भांडारपाल          | श्री एस.आर.दादस             | वर्ग-३ | ११.५.७८     | २३११६९३                      | १८०२५.००  |
|         |                    | श्री. एम. आर. गड्डम         | वर्ग-३ | ९.८.७४      | २३११६९३                      | १६२६१.००  |
| १       | सहाय्यक भांडारपाल  | श्री एस.के.सोमवसे           | वर्ग-३ | २०.१.८३     | २३११६९३                      | १५६३०.००  |
| २       |                    | श्री. आर.बी. हलकट्टी        | वर्ग-३ | १२.५.८२     | २३११६९३                      | १२४६९.००  |
| १       | सहा.अरेखक          | श्री व्ही.एच.पांडवे         | वर्ग-३ | ४.५.७८      | २३११६९३                      | १७३१८.००  |
| २       |                    | श्री. डी.डी.शालगर           | वर्ग-३ | १३.३.८१     | २३११६९३                      | १७३३१.००  |
| ३       |                    | श्री. एस.एन.वाघमोडे         | वर्ग-३ | २६.९.७२     |                              | १८६१३.००  |
| ४       |                    | श्री एन.पी.देशपांडे         | वर्ग-३ | १.४.८०      | ९५२१८२२२०३४५                 | १५८३७.००  |
| १       | अनुरेखक            | श्री.जे.टी.नवात्रे          | वर्ग-३ | १६.३.८१     | ०२१८६/२२३२९८                 | १५५९८.००  |
| २       |                    | श्री.यु.वाय.कोलार           | वर्ग-३ | २४.१०.७९    | ०२१८६/२२३२९८                 | १४७९६.००  |
| ३       |                    | श्री.एल.एफ.निरंगे           | वर्ग-३ | ३.४.८४      | ०२१८७/२२०२४७                 | १३४५९.००  |
| ४       |                    | श्री.ए.एन.खरटमल             | वर्ग-३ | ४.७.८२      | २३११६९३                      | १३७९१.००  |
| ५       |                    | श्री.व्ही.एन.व्हटकर         | वर्ग-३ | १५.१.८७     | २३११६९३                      | १४४४०.००  |
| ६       |                    | श्री.एस.एम.मालगत्ती         | वर्ग-३ | १५.२.८७     | २३११६९३                      | १४४२३.००  |
| ७       |                    | श्री. एन. एम. कुलकर्णी      | वर्ग-३ | ८.१.८६      | २३११६९३                      | १४७१२.००  |
| ८       |                    | श्री एस.डी.शालगर            | वर्ग-३ | १९.८.८५     | २३११३९६                      | १४४२१.००  |
| ९       |                    | श्री एस.डी.होळकर            | वर्ग-३ | ४.११.८५     | २३११६९३                      | १४४२१.००  |
| १०      |                    | श्री एस.पी.चंदनशिबे         | वर्ग-३ | २९.३.८४     | २३११६९३                      | १५०५१.००  |
| ११      |                    | श्री जी.बी.कलशेट्टी         | वर्ग-३ | १०.२.८२     | २३११६९३                      | ११३७९१.०० |
| १२      |                    | श्री आर.डी.कांबळे           | वर्ग-३ | ४.४.८५      | ९५२१८४२२२५७०                 | १३९६७.००  |
| १       | प्रथम लिपीक        | श्री एस.एस.गायकवाड          | वर्ग-३ | १७.४.७५     | २३११६९३                      | १८७६६.००  |
| २       |                    | श्री. एम. एस. पाटील         | वर्ग-३ | १२.१०.८१    | २३११६९३                      | १९९७८.००  |

|   |              |                       |        |          |              |          |
|---|--------------|-----------------------|--------|----------|--------------|----------|
| १ | वरिष्ठ लिपीक | सो. सो. व्ही. गायकवाड | वर्ग-३ | २४.७.७४  | २३११६९३      | १७६९५.०० |
| २ |              | श्री. आर. बी. शिंदे   | वर्ग-३ | २०.५.७४  | २३११६९३      | १७७१०.०० |
| ३ |              | श्री. ए. ए. शेख       | वर्ग-३ | ११.४.७३  | २३११६९३      | १५३१५.०० |
| ४ |              | श्री. सी. एस. नाटकर   | वर्ग-३ | १७.१०.७८ | २३११६९३      | १४५६०.०० |
| ५ |              | श्री. एम.ए. मुनशी     | वर्ग-३ | २८.४.८०  | २३११६९३      | १४३६०.०० |
| ६ |              | श्री.जी.एस.पिंजारी    | वर्ग-३ | १२.११.८१ | ०२१८७/२२०२४७ | १७२५९.०० |

| अ. क्र. | पदनाम        | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|---------|--------------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| ७       |              | श्री.पी.एस.बिराजदार         | वर्ग-३ | २४.१०.७९    | २३११६९३                      | १५४४२.००  |
| ८       |              | श्री.ए.एस.गायकवाड           | वर्ग-३ | २५.४.७५     | २३११६९३                      | १८०४८.००  |
| ९       |              | श्री.एन.जी.जाधव             | वर्ग-३ | २१.५.८०     | २३११६९३                      | १४३०७.००  |
| १०      |              | श्री.व्ही.बी.जाधव           | वर्ग-३ | १.१२.७९     | २३११६९३                      | १३९२७.००  |
| ११      |              | श्री. एस.के.गोस्टे          | वर्ग-३ | १२.८.७४     | २३११६९३                      | १५३१५.००  |
| १२      |              | श्री. बी.डी.कांबळे          | वर्ग-३ | २२.३.७८     | ९५२१८४२२२५७०                 | १३९९८.००  |
| १३      |              | श्री. वाय.जी.शेख            | वर्ग-३ | २.३.७३      | २३११६९३                      | १८४६६.००  |
| १४      |              | श्री. एम.एम.कवडे            | वर्ग-३ | २८.३.८०     | २३११६९३                      | १४३०७.००  |
| १५      |              | सो. ए.ए.शिरशीकर             | वर्ग-३ | १.१२.७९     | २३११६९३                      | १४२५६.००  |
| १६      |              | श्री. पी.एफ. होसमनी         | वर्ग-३ | २.६.७९      | २३११६९३                      | १५४४१.००  |
| १       | कनिष्ठ लिपीक | श्री.एस.ए.बिरगोडा           | वर्ग-३ | १९.१०.७४    | २३११६९३                      | १५८१०.००  |
| २       |              | श्री.डी.एम.जोगदे            | वर्ग-३ | २५.७.७३     | २३११६९३                      | १५५६८.००  |
| ३       |              | श्री.व्ही.जी.कामा           | वर्ग-३ | २३.३.८१     | २३११६९३                      | १४५६०.००  |
| ४       |              | श्री.एच.के.संगटे            | वर्ग-३ | ४.६.७९      | २३११६९३                      | १४३०७.००  |
| ५       |              | श्रीमती ए.एस.जंबुरे         | वर्ग-३ | १४.११.८४    | २३११६९३                      | १४०५६.००  |
| ६       |              | श्री.बी.एम.सुपेकर           | वर्ग-३ | १७.१२.८१    | २३११६९३                      | १४०४७.००  |
| ७       |              | श्री.पी.डी.शिंदे            | वर्ग-३ | १६.३.८४     | ०२१८५/२२२६२५                 | १२९६३.००  |
| ८       |              | सो.एन.एम.देशमुख             | वर्ग-३ | २६.७.८४     | २३११६९३                      | १३२९९.००  |
| ९       |              | श्री.बी.एच.रुपनर            | वर्ग-३ | २०.५.८३     | ०२१८७/२२०२४७                 | १३५५२.००  |
| १०      |              | सो.ए.एस.वाघमोडे             | वर्ग-३ | १९.६.८४     | २३११६९३                      | १३०४८.००  |
| ११      |              | श्री.एन.जी.तांबोळी          | वर्ग-३ | १६.१.८१     | २३११६९३                      | १२७९५.००  |
| १२      |              | श्री.एस.एस.माने             | वर्ग-३ | १.४.८०      | २३११६९३                      | ११४७५.००  |
| १३      |              | श्री.ए.ए.जमादार             | वर्ग-३ | ९.६.८१      | २३११६९३                      | १२४६५.००  |
| १४      |              | सो.डी.डी.मुळे               | वर्ग-३ | १६.५.९१     | २३११६९३                      | ११२८३.००  |
| १५      |              | श्री.एस.जे.चौगुले           | वर्ग-३ | १४.१२.९०    | २३११६९३                      | १०९००.००  |
| १६      |              | श्री.ए.जे.अधटराव            | वर्ग-३ | ९.६.८१      | ०२१८७/२२०२४७                 | १०९७७.००  |
| १७      |              | बी.एम.कुलकर्णी              | वर्ग-३ | १.९.८९      |                              | ११२१५.००  |
| १८      |              | सो.एस.व्ही.कुलकर्णी         | वर्ग-३ | १४.८.९०     |                              | ११८१५.००  |
| १९      |              | श्री.एम.एस.टिक              | वर्ग-३ | २.६.८१      |                              | १०९७७.००  |
| २०      |              | श्री.एम.व्ही.वेदपाठक        | वर्ग-३ | २९.१०.७९    |                              | १११५०.००  |
| २१      |              | श्री.डी.बी.कसबे             | वर्ग-३ | ४.२.८६      | २३११६९३                      | ११०२३.००  |
| २२      |              | श्री.ए.डी.तडवळकर            | वर्ग-३ | २९.८.८५     | २३२२७                        | १२११३.००  |
| २३      |              | श्री.एच.एन.कुंभार           | वर्ग-३ | ७.४.८०      | २३२२७                        | ११४७५.००  |
| २४      |              | श्री.के.एम.आळद              | वर्ग-३ | १.६.८१      | २३१२७५३                      | ११७८७.००  |
| २५      |              | श्री. एस.एम.पिरजादे         | वर्ग-३ | ६.८.७९      | ९५२१८४२२२५७०                 | ११७८७.००  |
| २६      |              | श्री.बी.एन.मिसाळ            | वर्ग-३ | १०.१.७९     | २३११६९३                      | १४९६७.००  |
| २७      |              | श्री. एस.के. गोसावी         | वर्ग-३ | ३.१२.८१     | २३११६९३                      | १४०२९.००  |
| २८      |              | कु. व्ही.जी.घाटे            | वर्ग-३ | २२.५.८१     | २३११६९३                      | १४३०७.००  |
| २९      |              | श्री.एम.आर.बोकन             | वर्ग-३ | १२.२.८५     | ९५२१८२२२०३४५                 | ११९२५.००  |
| ३०      |              | श्री. व्ही.आर.पोरे          | वर्ग-३ | १८.५.८४     | ९५२१८२२२०३४५                 | १३१११०.०० |
| ३१      |              | श्री. एम.जे.गायकवाड         | वर्ग-३ | २७.११.८४    | २३११६९३                      | १३०४८.००  |
| ३२      |              | श्री.जी.व्ही.जैबगी          | वर्ग-३ | १.६.८१      | २३११६९३                      | ११७८७.००  |

| अ. क्र. | पदनाम | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|---------|-------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| ३३      |       | श्री.एच.एस.जाधव             | वर्ग-३ | १०.४.८१     | २३११६९३                      | १३०४८.००  |
| ३४      |       | श्री. एस.एस.पाटील           | वर्ग-३ | २९.११.९५    | २३११६९३                      | १०८९५.००  |
| ३५      |       | श्री.डी.डी.इंगळे            | वर्ग-३ | २१.११.८१    | २३११६९३                      | १३२९९.००  |

|         |                     |                             |        |             |                              |           |
|---------|---------------------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| ३६      |                     | श्री डी.बी.चोपडे            | वर्ग-३ | १३.१.८१     | २३११६९३                      | १३२९९.००  |
| ३७      |                     | श्री एन.वाय.प्याटा          | वर्ग-३ | ४.११.८५     | २३११६९३                      | ११०२३.००  |
| ३८      |                     | श्री. एस. एम. रंगदळ         | वर्ग-३ | १६.५.८४     | २३११६९३                      | १२८०३.००  |
| ३९      |                     | श्री. एस. बी. मोगली         | वर्ग-३ | ११.११.८३    | २३११६९३                      | १२८०३.००  |
| ४०      |                     | सौ. एस. जी. घोगले           | वर्ग-३ | ८.२.९०      | २३११६९३                      | ११५३६.००  |
| ४१      |                     | श्री. व्ही. सी. हंचाटे      | वर्ग-३ | १.८.९१      | २३११६९३                      | ११०२३.००  |
| ४२      |                     | श्री. व्ही. आर. गिरी        | वर्ग-३ | १७.६.९६     | २३११६९३                      | ९९०६.००   |
| ४३      |                     | श्री. बी. एस. माळवदकर       | वर्ग-३ | १.१०.८६     | २३११६९३                      | १०२८७.००  |
| ४४      | टंकलेखक             | श्रीमती एस.एस.कदम           | वर्ग-३ | ३.९.९१      | २३११६९३                      | ११७८७.००  |
| ४५      | संगणक               | श्री.पी.एम.जोशी             | वर्ग-३ | ४.३.८६      | २३११६९३                      | ९९०६.००   |
| १       | पंपचालक             | श्री आर.सी.दास              | वर्ग-३ | १.६.८१      | ९५२१८४२२२५७०                 | १२३८४.००  |
| २       |                     | श्री एस.के.सुतार            | वर्ग-३ | २०.३.६८     | ९५२१८४२२२५७०                 | १२४२३.००  |
| ३       |                     | श्री एन.के.हजारे            | वर्ग-३ | २.१०.७७     | ९५२१८४२२२५७०                 | १२८८२.००  |
| ४       |                     | श्री ए.बी.ताकतोडे           | वर्ग-३ | ७.२.८३      | ९५२१८४२२२५७०                 | ११२७६.००  |
| ५       |                     | श्री पी.वाय.ससाणे           | वर्ग-३ | २.११.७९     | ९५२१८४२२२५७०                 | २०१६०.००  |
| ६       |                     | श्री एस.एन.धोत्रे           | वर्ग-३ | २६.३.८१     | ९५२१८४२२२५७०                 | ९०९६.००   |
| ७       |                     | श्री एम.एन.तांबोळी          | वर्ग-३ | २५.५.८१     | ९५२१८४२२२५७०                 | १२३८४.००  |
| ८       |                     | श्री ए.आर.चव्हाण            | वर्ग-३ | १७.९.७९     | ९५२१८४२२२०३४५                | १२९०३.००  |
| ९       |                     | श्री व्ही.आर.गायकवाड        | वर्ग-३ | १३.९.७९     | ९५२१८४२२२०३४५                | १२६६७.००  |
| १       | जोडारी              | श्री एस.एल.बंदीचोडी         | वर्ग-३ | १.५.८१      | २३११६९३                      | १०२९७.००  |
| १       | पाणी पट्टी वसुलीकार | श्री एम.बी.जाधव             | वर्ग-३ | ५.८.८२      | ९५२१८४२२२०३४५                | ११९६६.००  |
| २       |                     | श्री. डी.डी.पाटील           | वर्ग-३ | ७.४.८४      | २३११६९३                      | १३०७८.००  |
| १       | गाळणी निरीक्षक      | श्री बी.बी.पवार             | वर्ग-३ | २४.१०.७३    | ९५२१८४२२२५७०                 | १०२९७.००  |
| १       | उभारक               | श्री. जे. वाय. शिंदे        | वर्ग-३ | १.१२.७८     | २३११६९३                      | १८४६२.००  |
| १       | मिटरवाचक            | श्री. एस.एस.भोपळे           | वर्ग-३ | १५.२.८२     |                              | ११००७.००  |
| १       | वाहनचालक            | श्री.सी.ई.बुर्गडे           | वर्ग-३ | ११.१०.७२    | २३११६९३                      | १२५४४.००  |
| २       |                     | श्री.एम.व्ही.परचंडे         | वर्ग-३ | १२.८.८५     |                              | ११५०५.००  |
| ३       |                     | श्री.एस.एस.वाघमारे          | वर्ग-३ | १.११.८५     |                              | १२१९३.००  |
| ४       |                     | श्री पी.डी.मेरे             | वर्ग-३ | २५.२.८५     | ९५२१८४२२२५७०                 | १२१९४.००  |
| ५       |                     | श्री एम.व्ही.गायकवाड        | वर्ग-३ | २०.५.९४     | २३१२७५३                      | ८३९७.००   |
| ६       |                     | श्री. एस. वाय. भंगारे       | वर्ग-३ | १६.६.८४     | २३११६९३                      | १२३०३.००  |
| ७       |                     | श्री. पी. एच. पिंजार        | वर्ग-३ | १२.६.८५     | २३११६९३                      | १३०७८.००  |
| १       | दफ्तरी              | श्री व्ही.एन.माळवदकर        | वर्ग-४ | १२.३.८२     | २३११६९३                      | ९८१७.००   |
| २       |                     | श्री.ए.एस.पवार              | वर्ग-४ | ६.११.८५     | २३११६९३                      | ९७२१.००   |
| १       | शिपाई               | श्री आर.जी.कोकरे            | वर्ग-४ | २२.८.८३     | २३११६९३                      | १००७४.००  |
| २       |                     | श्रीमती एस.एम.शिंदे         | वर्ग-४ | ८.१.९२      | २३११६९३                      | ९००४.००   |
| ३       |                     | श्री व्ही.एस.पुतळे          | वर्ग-४ | २५.२.७१     | २३११६९३                      | १०१४९.००  |
| ४       |                     | श्री ए.एच.शेख               | वर्ग-४ | ३१.८.८३     | २३११६९३                      | ९७२१.००   |
| ५       |                     | श्रीमती एन.एस.शिवशरण        | वर्ग-४ | २०.८.९२     | २३११६९३                      | ८८४०.००   |
| अ. क्र. | पदनाम               | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
| ६       |                     | श्रीमती टी.डी.ढावरे         | वर्ग-४ | ९.१२.८५     | ९५२१८४२२२०३४५                | ९०८७.००   |
| ७       |                     | श्री के.ए.महापुरे           | वर्ग-४ | १८.११.६७    | ९५२१८४२२२५७०                 | ९५३२.००   |
| ८       |                     | श्री बी.व्ही.सरक            | वर्ग-४ | ९.१२.८५     | २३२२७                        | ९०४३.००   |
| ९       |                     | श्री.ए.के.खांडेकर           | वर्ग-४ | २३.३.८१     |                              | १००७४.००  |
| १०      |                     | श्रीमती टी.आर.माने          | वर्ग-४ | १७.११.८६    |                              | ९१९२.००   |
| ११      |                     | श्री.ए.एस.चौगुले            | वर्ग-४ | २२.१०.८४    |                              | ९०८७.००   |
| १२      |                     | श्रीमती एम.बी.जाधव          | वर्ग-४ | २४.९.७९     |                              | ९३९७.००   |
| १३      |                     | श्री.एन.एस.पवार             | वर्ग-४ | ६.७.७८      |                              | ९५६७.००   |
| १४      |                     | श्री.पी.एस.पोतदार           | वर्ग-४ | ३.४.७६      |                              | ९४२०.००   |
| १५      |                     | श्री.ए.एस.परचंडे            | वर्ग-४ | २३.११.८१    |                              | ९२१७.००   |
| १६      |                     | श्री.एम.एल.गवळी             | वर्ग-४ | २.२.६७      |                              | ९७५०.००   |
| १७      |                     | श्री.एस.बी.अधटराव           | वर्ग-४ | १४.५.८२     |                              | ८६५९.००   |
| १८      |                     | श्री.एम.जी.कांबळे           | वर्ग-४ | १५.१२.८२    |                              | १०१०६.००  |
| १९      |                     | श्री. एम. डी. गजधाने        | वर्ग-४ | ७.४.८२      | २३११६९३                      | ९८९७.००   |
| २०      |                     | श्री. एस. आर. दादस          | वर्ग-४ | ३.४.८२      | २३११६९३                      | ९८९७.००   |



|    |         |                       |        |          |              |          |
|----|---------|-----------------------|--------|----------|--------------|----------|
| २१ |         | श्री. टी. एस. माने    | वर्ग-४ | ११.२.८१  | २३११६९३      | ९७२१.००  |
| २२ |         | श्री. टी. एम. स्वामी  | वर्ग-४ | २.५.८१   | २३११६९३      | ९३६९.००  |
| २३ |         | श्री. अ. जी. शेंडगे   | वर्ग-४ | २३.३.८१  | २३११६९३      | १००६०.०० |
| १  | चौकीदार | श्री. पी. टी. लवटे    | वर्ग-४ | ५.५.७९   |              | ९२५३.००  |
| २  |         | श्री. बी. आर. साबळे   | वर्ग-४ | १.९.९२   | २३११६९३      | ८८४०.००  |
| ३  |         | श्री. जी. एस. माने    | वर्ग-४ | २३.११.९५ |              | ७८३१.००  |
| ४  |         | श्री. जी. एच. गायकवाड | वर्ग-४ | १.९.९५   |              | ८२३४.००  |
| ५  |         | श्रीमती एस.आर.भोसले   | वर्ग-४ | १२.१२.९५ | २३११३९६      | ८२३४.००  |
| ६  |         | श्री एफ.आर.नदाफ       | वर्ग-४ | २३.१०.७९ | ९५२१८४२२२५७० | ९२२९.००  |
| ७  |         | श्री एस.के.चोधरी      | वर्ग-४ | १.७.६८   | २३१२७५३      | १०२५०.०० |
| १  | मजूर    | श्री आय.यु.कोरबु      | वर्ग-४ | २८.७.९५  | २३१२७५३      | ८३८५.००  |
| २  |         | श्री के.जी.खबाले      | वर्ग-४ | ४.१०.९५  | ९५२१८४२२२५७० | ७८०९.००  |
| ३  |         | श्री बी.एस.उडाणशीव    | वर्ग-४ | २.८.९७   | २३१२७५३      | ८०८४.००  |
| ४  |         | श्री आर.बी.गायकवाड    | वर्ग-४ | २४.१२.९५ | ९५२१८४२२२५७० | ७३७४.००  |
| ५  |         | श्री ए.के.पारधे       | वर्ग-४ | १.८.९१   | २३१२७५३      | ७२९४.००  |
| ६  |         | श्रीमती एम.बी.रूपनूर  | वर्ग-४ | २७.७.९५  | २३१२७५३      | ८३२०.००  |
| ७  |         | श्रीमती आय.एस.कांबळे  | वर्ग-४ | ११.७.९१  | २३१२७५३      | ८८४०.००  |
| ८  |         | श्री एस.एल.सरवदे      | वर्ग-४ | ३१.१०.९६ | २३१२७५३      | ६४२३.००  |
| ९  |         | श्री एस.बी.दिवटे      | वर्ग-४ | ११.१०.९१ | २३१२७५३      | ६८७३.००  |
| १० |         | श्री.एस.एन.रोकडे      | वर्ग-४ | १०.१०.९१ |              | ८२२०.००  |
| ११ |         | श्रीमती.व्ही.फलटणकर   | वर्ग-४ | २८.१२.९० |              | ८८६३.००  |
| १२ |         | श्री.के.जी.जाधव       | वर्ग-४ | १४.८.८५  |              | ९५४५.००  |
| १३ |         | श्री.डी.के.गायकवाड    | वर्ग-४ | ४.९.९५   |              | १३०४८.०० |
| १४ |         | श्री. बी. एम. कांबळे  | वर्ग-४ | १६.६.८१  | २३११६९३      | ९८९७.००  |
| १५ |         | श्री. जे. एन. गायगवळी | वर्ग-४ | २८.८.९७  | २३११६९३      | ८०५४.००  |
| १६ |         | श्रीमती जे.आर.शेख     | वर्ग-४ | २१.७.९८  |              | ७९३१.००  |

## रूपांतरित अस्थापना

| अ.क्र. | पदनाम    | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|--------|----------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| १      | अनुरेखक  | टी.के.गानमोटे               | वर्ग-३ | २०.४.८५     |                              | १३०६७.००  |
| १      | वाहनचालक | श्री एम.वाय.शेख             | वर्ग-३ | ३१.३.८४     | २३११६९३                      | १२७५४.००  |
| २      |          | श्री एस.आर.गुरव             | वर्ग-३ | ३.५.७३      | २३११६९३                      | १५३४५.००  |
| ३      |          | श्री एस.एम.शेख              | वर्ग-३ | २०.८.८३     | २३११६९३                      | १०३१.००   |
| ४      |          | श्री एम.डी.जमादार           | वर्ग-३ | १८.२.९२     | २३११६९३                      | ९९३६.००   |
|        |          | एस.आर.मोरे                  | वर्ग-३ | १७.१२.८४    |                              | ८३०१.००   |
| १      | पंपचालक  | श्री ए.एल.अमोने             | वर्ग-३ | ७.२.८३      | २३११६९३                      | ११९०२.००  |
| २      |          | श्री व्ही.जी.शिंदे          | वर्ग-३ | ९.१.७६      | ९५२१८२२२०३४५                 | ९८२१.००   |
| ३      |          | ए.एस.पवार                   | वर्ग-३ | १४.९.८५     |                              | ९८११.००   |
| १      | मिस्त्री | जी.एच.इनामदार               | वर्ग-३ | २०.२.७७     |                              | १३३८६.००  |
| २      |          | श्री बी.सी.गुंडू            | वर्ग-३ | १४.१०.७४    | २३११६९३                      | १५०९४.००  |
| १      | मुकादम   | श्री व्ही.पी.शिंदे          | वर्ग-४ | १८.१२.८१    | २३११६९३                      | ९७९८.००   |
| २      |          | श्री. टी. बी. चौगुले        | वर्ग-४ | १२.१२.८५    |                              | ८४०५.००   |
| ३      |          | श्री. एस. एन. मुजावर        | वर्ग-४ | २३.३.८१     |                              | ८९३०.००   |
| ४      |          | श्री जी.बी.जगताप            | वर्ग-४ | २८.८.८२     | २३२२७                        | ९०८१.००   |
| ५      |          | श्री पी.एस.यादव             | वर्ग-४ | २८.८.८२     | २३२२७                        | ९०८१.००   |
| ६      |          | श्री ए.डी.जाधव              | वर्ग-४ | २३.३.७५     | २३११६९३                      | ७६३९.००   |
| ७      |          | श्री व्ही.एन.रोडगे          | वर्ग-४ | २७.८.८२     | ९५२१८२२२०३४५                 | ९६५६.००   |
| ८      |          | श्री एन.डी.सोरटे            | वर्ग-४ | १०.५.८२     | ९५२१८२२२०३४५                 | ९६५४.००   |
| ९      |          | एल.एल.साठे                  | वर्ग-४ | ९.६.८१      |                              | ८९३०.००   |
| १०     |          | एल.जी.भालेराव               | वर्ग-४ | २५.९.७८     |                              | १०२२१.००  |
| ११     |          | एस.एन.पाटील                 | वर्ग-४ | १.४.८२      |                              | ८९३०.००   |
| १२     |          | एम.बी.माशाळे                | वर्ग-४ | ७.४.८१      |                              | ९८१६.००   |
| १३     |          | पी.एल.देशपांडे              | वर्ग-४ | २७.८.८२     |                              | ९६५४.००   |
| १४     |          | एस.जी.साळुंके               | वर्ग-४ | २५.८.८२     |                              | ९८४६.००   |
| १      | मजूर     | श्री जी.जी.शेंडगे           | वर्ग-४ | १८.१२.८२    | २३११६९३                      | ९८९७.००   |
| २      |          | श्री एस.जी.गावडे            | वर्ग-४ | ९.२.८२      | २३११६९३                      | ९५५०.००   |
| ३      |          | श्री एस.आर.गोंदकर           | वर्ग-४ | ५.११.८५     | २३११६९३                      | ८०९९.००   |
| ४      |          | श्री बी.एन.पंगुडवाले        | वर्ग-४ | ६.४.८२      | २३११६९३                      | ९२५३.००   |

|    |  |                       |        |          |              |         |
|----|--|-----------------------|--------|----------|--------------|---------|
| ६  |  | श्री आर.एच.क्षिरसागर  | वर्ग-४ | ९.२.८२   | ९५२१८४२२२५७० | ८८८८.०० |
| ७  |  | श्री पी.एम.कांबळे     | वर्ग-४ | १५.१२.८१ | ९५२१८४२२२५७० | ९०३६.०० |
| ८  |  | श्री यु.सी.मेडीखांबे  | वर्ग-४ | १९.७.८४  | ९५२१८४२२२५७० | ८५६८.०० |
| ९  |  | श्री बी.पी.अवाशंक     | वर्ग-४ | ६.११.८५  | ९५२१८४२२२५७० | ८४०८.०० |
| १० |  | श्री व्ही.आर.ढोबळे    | वर्ग-४ | २.१०.८६  | २३२२७        | ७६३९.०० |
| ११ |  | श्री एम.एन.रणादिवे    | वर्ग-४ | २.१०.८६  | २३२२७        | ६०५८.०० |
| १२ |  | श्री एम.व्ही.व्यवहारे | वर्ग-४ | २.१०.८६  | २३२२७        | ७६३९.०० |
| १३ |  | श्री एस.एस.जगताप      | वर्ग-४ | १२.५.८२  | २३२२७        | ९२५३.०० |
| १४ |  | श्री एस.एस.गाडे       | वर्ग-४ | २.१०.८६  | २३२२७        | ७५५३.०० |
| १५ |  | श्री एन.जी.खुर्द      | वर्ग-४ | २.१०.८६  | २३२२७        | ७६३९.०० |
| १६ |  | श्री आर.बी. सुपेकर    | वर्ग-४ | ७.११.८५  | २३११६९३      | ९६३९.०० |
| १७ |  | श्री एस.सी.नदाफ       | वर्ग-४ | ६.११.८५  | २३११६९३      | ८०९९.०० |
| १८ |  | श्री एस.एस.कोरे       | वर्ग-४ | ७.४.८२   | २३११६९३      | ८५५९.०० |

| अ. क्र. | पदनाम   | अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव | वर्ग   | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|---------|---------|-----------------------------|--------|-------------|------------------------------|-----------|
| १९      |         | श्री व्ही.डी.सुर्वे         | वर्ग-४ | १२.२.८२     | २३११६९३                      | ९८९७.००   |
| २०      |         | श्री टी.एस.खुर्द            | वर्ग-४ | २.१०.८६     | २३२२७                        | ७६३९.००   |
| २१      |         | श्री पी.व्ही.गाडे           | वर्ग-४ | १५.१२.८१    | २३११६९३                      | ८१०६.००   |
| २२      |         | श्री एस.टी.लवटे             | वर्ग-४ | २२.८.६८     | २३११६९३                      | ९४२०.००   |
| २३      |         | श्री एस.एम.पोतदार           | वर्ग-४ | १२.२.८७     | २३११६९३                      | ८२५३.००   |
| २४      |         | श्री डी.एल.खराडे            | वर्ग-४ | ८.४.८२      | ९५२१८२२२०३४५                 | ८९१०.००   |
| २५      |         | एन.एल.शेख                   | वर्ग-४ | १.१.७०      |                              | १०६५७.००  |
| २६      |         | यु.जी.शिंदे                 | वर्ग-४ | ११.६.८१     |                              | ८५५९.००   |
| २७      |         | व्ही.बी.काळे                | वर्ग-४ | ३.९.७९      |                              | ८५५९.००   |
| २८      |         | एम.एल.शिंदे                 | वर्ग-४ | २२.८.८५     |                              | ८०९४.००   |
| २९      |         | ए.बी.माने                   | वर्ग-४ | १.२.८२      |                              | ८७१२.००   |
| ३०      |         | डी.वाय.गवळी                 | वर्ग-४ | ७.११.८५     |                              | ९३२३.००   |
| ३१      |         | एस.ए.कुचेकर                 | वर्ग-४ | १६.६.८१     |                              | ९३९७.००   |
| ३२      |         | बी.व्ही.खुर्द               | वर्ग-४ | २.१०.९१     |                              | ८३८८.००   |
| ३३      |         | एच.ई.कदम                    | वर्ग-४ | २४.८.६८     |                              | ८३८८.००   |
| ३४      |         | के.डी.जाधव                  | वर्ग-४ | १.६.८६      |                              | ७६३९.००   |
| ३५      |         | पी.एस.धाईजे                 | वर्ग-४ | २.४.८२      |                              | ८४०५.००   |
| ३६      |         | पी.डब्ल्यू.पवार             | वर्ग-४ | २०.८.८५     |                              | ७७७९.००   |
| ३७      |         | बी.डी.कुंभार                | वर्ग-४ | १.७.८९      |                              | ७६९२.००   |
| ३८      |         | बी.एस.मुल्ला.               | वर्ग-४ | १९.८.८५     |                              | ९३६८.००   |
| ३९      |         | बी.डी.मलगुडे                | वर्ग-४ | २.१०.८६     |                              | ७६३९.००   |
| ४०      |         | एस.एम.पवार                  | वर्ग-४ | २.१०.८६     |                              | ७६३९.००   |
| ४१      |         | सौ.बी.शिरामे                | वर्ग-४ | २.२.२०००    |                              | ६९०६.००   |
| ४२      |         | ए.के.कारंडे                 | वर्ग-४ | १५.२.८२     |                              | ८४०५.००   |
| १       | स्वच्छक | सौ.एस.जी.जबडे               | वर्ग-४ | ५.१२.८५     | २३११६९३                      | ९३५५.००   |
| १       | चौकीदार | श्री व्ही.बी.गंदले          | वर्ग-४ | २०.६.२००२   | ९५२१८२२२०३४५                 | ७१३०.००   |
| २       |         | बी.टी.वाघमारे               | वर्ग-४ | ११.४.७५     |                              | ९४२०.००   |
| ३       |         | ए.टी.गायकवाड                | वर्ग-४ | २०.८.८५     |                              | ११०७९.००  |
| १       | माळी    | श्री. एम. वाय. हडपद         | वर्ग-४ | १.११.८५     |                              | ८०९९.००   |

### विभाग कार्यालय कराड

|   |                   |                          |        |            |        |        |       |
|---|-------------------|--------------------------|--------|------------|--------|--------|-------|
| १ | कार्यकारी अभियंता | श्री. एस. एस. शिंदे      | वर्ग १ | ०२/११/१९८४ | ०२१६४  | ०२१६४  | २४१४६ |
|   |                   |                          |        |            | -      | -      |       |
|   |                   |                          |        |            | २२२३७० | २२९९४६ |       |
| २ | उप कार्य अभि.     | सौ. सुंदा बाबुराव रवाडे  | वर्ग १ | २२/०७/२००२ |        | ०२१६४  | २१२८४ |
|   |                   |                          |        |            |        | -      |       |
|   |                   |                          |        |            |        | २२९९४६ |       |
| ३ | शाखा अभियंता      | श्री. सदांद काशिाथ भोपळे | वर्ग २ | ०५/०६/१९९५ |        |        | १८२४३ |
| ४ | शाखा अभियंता      | श्री. प्रभाकर हुकमीचंद   | वर्ग   | ३०/०३/१९८१ |        |        | २७४०९ |

|    |                                 |                                   |        |            |       |
|----|---------------------------------|-----------------------------------|--------|------------|-------|
|    |                                 | टकले                              | २      |            |       |
| ५  | शाखा अभियंता                    | श्री. चंद्रकांत मारूती इदाते      | वर्ग २ | ०१/०६/१९८५ | २२५०९ |
| ६  | शाखा अभियंता<br>विभागीय लेखापाल | श्री. चिदांद सदाशिव कुरणे         | वर्ग २ | १९/०४/१९९१ | १९१३४ |
| ७  | प्रथम लिपिक                     | श्री. आर. ए. कदम                  | वर्ग ३ | ०१/०३/१९८२ | १३८८६ |
| ८  | भांडारपाल                       | श्री. आर. डी. काटकर               | वर्ग ३ | २१/०७/१९७३ | १६५५९ |
| ९  | सहा.भांडारपाल                   | श्री. जालिंदर हरी लोहार           | वर्ग ३ | २७/०४/१९८१ | १४८८८ |
| १० | वरिष्ठ लिपिक                    | श्री. डी. आर. घोलप                | वर्ग ३ | २८/०२/१९९५ | १०३७७ |
| ११ | वरिष्ठ लिपिक                    | श्री. आंत जादा कुलकर्णी           | वर्ग ३ | २४/०४/१९७८ | १३४४० |
| १२ | काष्ठ लिपिक                     | श्री. शिवाजी दत्त कुभार           | वर्ग ३ | १८/०२/१९८१ | १२७७२ |
| १३ | काष्ठ लिपिक                     | श्री. बाळासाहेब भिमराव पाटील      | वर्ग ३ | ०१/०९/१९७९ | १२७७२ |
| १४ | काष्ठ लिपिक                     | श्री. आंदा शामराव पाके            | वर्ग ३ | ११/०९/१९८४ | १२५४९ |
| १५ | काष्ठ लिपिक                     | सौ. सुरेखा रविंद्र घोरपडे         | वर्ग ३ | ०३/०९/१९९१ | १००९९ |
| १६ | काष्ठ लिपिक                     | श्री. दत्तात्रय ज्ञादेव मोहिते    | वर्ग ३ | २७/०८/१९८४ | ११४३५ |
| १७ | सहा. आरेखक                      | श्री. अशोक शामराव जाधव            | वर्ग ३ | ०८/०२/१९९० | ११२१३ |
| १८ | आरेखक                           | श्री. अशोक यशवंत सो-<br>वले       | वर्ग ३ | १९/१२/१९८० | १६२२४ |
| १९ | शिपाई                           | श्री. भागुदास हुमंत खैरमोडे       | वर्ग ३ | ०५/०७/१९८२ | १२५४९ |
| २० | वाहा चालक                       | श्रीमती छाया प्रल्हाद<br>कवितके   | वर्ग ४ | २७/०४/१९९२ | ७७३८  |
| २१ | वाहा चालक                       | श्री. हरी धोंडीराम राजिगरे        | वर्ग ३ | ०१/०४/१९८७ | ८३७२  |
| २२ | जलसेवक                          | श्री. श्रीसैल यल्लाप्पा<br>भंगारे | वर्ग ३ | १५/०६/१९८४ | १०७६७ |
| २३ | जलसेवक                          | श्री. गणपत आबासो<br>साळुंखे       | वर्ग ४ | २२/०१/१९८५ | ८८२९  |
| २४ | जलसेवक                          | श्री. संजय विठोबा खैरमोडे         | वर्ग ४ | ०१/०९/१९८८ | ७८९४  |
| २५ | जलसेवक                          | श्री. पांडुरंग यशवेत मोरे         | वर्ग ४ | ०१/१२/१९९४ | ७२०३  |
| २६ | जलसेवक                          | <b>Jh- Mh- Vh-<br/>ikVlwrs</b>    | वर्ग ४ | ०४/१०/१९८३ | ८६७३  |
| २७ | जलसेवक                          | श्री. तााजी दादू पवार             | वर्ग ४ | ०८/०५/१९९० | ७८९४  |
| २८ | जलसेवक                          | श्री. जयसिंग महादेव चांदे         | वर्ग ४ | १०/०५/१९९० | ७८९४  |
| २९ | जलसेवक                          | श्री. प्रल्हाद मारूती<br>रणखांबे  | वर्ग ४ | ०१/०४/१९९६ | ६८०२  |

| <b>उपविभाग वडूज</b>        |              |                                    |           |            |       |
|----------------------------|--------------|------------------------------------|-----------|------------|-------|
| १                          | उप अभियंता   | श्री. दादासो जयसिंग सो-<br>वणे     | वर्ग<br>१ | ०१/०८/१९९० | २४५४६ |
| २                          | शाखा अभियंता | श्री. सतीशकुमार रमेशचंद<br>अग्रवाल | वर्ग<br>२ | ०५/०६/१९८४ | २३३४१ |
| ३                          | शाखा अभियंता | श्री शंगर काशिनाथ झेंडे            | वर्ग<br>२ | ०८/०१/१९९० | २०१३० |
| ४                          | काीष्ठ लिपिक | श्री. गौतम पांडुरंग इंजे           | वर्ग<br>३ | ०१/०९/१९८२ | ११८८१ |
| ५                          | काीष्ठ लिपिक | श्री. मारूती गोविंद शिंदे          | वर्ग<br>३ | २४/०७/१९८४ | ११२१३ |
| ६                          | स्था.अभि.सहा | श्री. पांडुरंग पुडलीक<br>चौगुले    | वर्ग<br>३ | २८/०७/१९८२ | १३९९७ |
| ७                          | स्था.अभि.सहा | श्री. अधिकराव ाथु मस्कर            | वर्ग<br>३ | २५/०४/१९८६ | १२५४९ |
| ८                          | आुरेखक       | श्री. सुभाष यशवंत भोकरे            | वर्ग<br>३ | ०५/०७/१९८२ | १३४४० |
| ९                          | वाहा चालक    | श्री. हिंदूराव सोपाा शिंदे         | वर्ग<br>३ | २५/०७/१९८५ | ८५४०  |
| १०                         | शिपाई        | श्री. सुर्यकांत किसान पुजारी       | वर्ग<br>४ | ०४/०९/१९७८ | ८६७३  |
| ११                         | शिपाई        | श्री. दिलीप लक्ष्मण<br>देशमुख      | वर्ग<br>४ | ३१/०७/१९८५ | ८५१७  |
| १२                         | जलसेवक       | श्री. संपत बाबुराव शिंदे           | वर्ग<br>४ | ०१/०९/१९६९ | ८९८५  |
| १३                         | जलसेवक       | श्री. रमेश बाजीराव शिंदे           | वर्ग<br>४ | ०३/०३/१९९० | ८०४९  |
| १४                         | जलसेवक       | श्री. दत्तात्रय जगन्नाथ ठिकम       | वर्ग<br>४ | ०१/१२/१९९१ | ७८९४  |
| १५                         | जलसेवक       | श्री. दिलीप विवायक<br>खैरमोडे      | वर्ग<br>४ | ०५/०५/१९८१ | ८६७३  |
| <b>उपविभाग क्र. २ कराड</b> |              |                                    |           |            |       |
| १                          | उप अभियंता   | <b>Jh-,e-ds-<br/>esVdjh</b>        | वर्ग<br>१ | १६/०२/१९८१ | २६१८४ |
| २                          | शाखा अभियंता | श्री. सुलिल यशवंत बसुगडे           | वर्ग<br>२ | १७/१२/१९८४ | २२५०८ |
| ३                          | शाखा अभियंता | श्री. यशवंत एस. जाधव               | वर्ग<br>२ | ०२/०२/१९८५ | २३१२१ |
| ४                          | शाखा अभियंता | श्री. जयसिंग कृष्णा पाटील          | वर्ग<br>२ | १३/०८/१९८६ | २०४७१ |
| ५                          | काीष्ठ लिपिक | श्री. भोपाळ शिवराम<br>कांबळे       | वर्ग<br>३ | ०५/०३/१९८४ | १२१०४ |
| ६                          | काीष्ठ लिपिक | श्री. सुर्यकांत शंकरराव<br>जाधव    | वर्ग<br>३ | १५/०४/१९७९ | १२७७२ |
| ७                          | स्था.अभि.सहा | श्री. शशिकांत सदाशिव<br>चौगुले     | वर्ग<br>३ | ०४/०३/१९८६ | १३१६२ |
| <b>उपविभाग क्र. १ कराड</b> |              |                                    |           |            |       |
| १                          | उप अभियंता   | <b>Jh-, -Ogh tk/ko</b>             | वर्ग<br>१ | ०३/१०/१९८४ | २६७९६ |
| २                          | शाखा अभियंता | श्री प्रल्हाद पांडुरंग पवार        | वर्ग      | ०१/०८/१९८६ | २१८९६ |

|    |                              |                               |        |            |       |
|----|------------------------------|-------------------------------|--------|------------|-------|
|    |                              |                               | २      |            |       |
| ३  | शाखा अभियंता                 | श्री. संजय शामराव कांबळे      | वर्ग २ | १९/०४/१९९१ | १९१३४ |
|    |                              | कबीरहुसो दाऊद मुल्ला          | वर्ग २ | ३१/१२/१९८८ | २००२५ |
| ४  | शाखा अभियंता<br>वरिष्ठ लिपिक | श्री. दिलीप पारायण बोधे       | वर्ग २ | ०२/०१/१९७४ | १६८९३ |
| ५  | क्रीष्ण लिपिक                | श्री. रमेश गणपत लोखंडे        | वर्ग ३ | १३/०६/१९९० | ९७६५  |
| ६  | क्रीष्ण लिपिक                | श्री. अकुश बाबुराव चोरट       | वर्ग ३ | ०७/०२/१९७९ | १२५४९ |
| ७  | सहा. आरेखक                   | मेहबुब इस्माईल जमादार         | वर्ग ३ | ३१/०१/१९८१ | १५२२२ |
| ८  | शिपाई                        | श्री. रावजी लक्ष्मण कदम       | वर्ग ३ | १८/०७/१९६९ | ९२९७  |
| ९  | शिपाई                        | श्री. रामचंद्र धोंडीराम इंगळे | वर्ग ४ | १२/०७/१९९१ | ७७३८  |
| १० | मुकादम                       | श्री. मोहा परशुराम कमो        | वर्ग ४ | ०३/०३/१९८५ | ९२३०  |
| ११ | <b>उपविभाग फलटण</b>          |                               |        |            |       |
|    |                              | श्री. हेमंत विष्णु दामोदरे    | वर्ग १ | २४/०८/१९८४ | २६७९६ |
| १  | उप अभियंता                   |                               |        |            |       |
|    |                              | <b>Jh-vkj-ch</b>              | वर्ग २ | २१/०९/१९९७ | १५९६० |
| २  | शाखा अभियंता                 | <b>ikVhy</b>                  | वर्ग २ | १८/१०/१९९७ | १६४६१ |
|    |                              | <b>Jh-ds- ,e-</b>             | वर्ग २ | १८/१०/१९९७ | १६४६१ |
| ३  | शाखा अभियंता                 | <b>macjdj</b>                 | वर्ग २ | ०१/११/१९९३ | १८२४३ |
|    |                              | श्री. सतीश भगवाा भुजबळ        | वर्ग २ | १५/०२/१९८२ | २४९५९ |
| ४  | शाखा अभियंता                 | श्री. रविंद्र पांडकर          | वर्ग २ | १७/०८/१९७९ | १३८८६ |
| ५  | शाखा अभियंता<br>वरिष्ठ लिपिक |                               | वर्ग ३ | २२/०९/२००३ | ७५३७  |
| ६  | क्रीष्ण लिपिक                | श्री. जी. एच. भरणे            | वर्ग ३ | ०४/०१/१९८९ | ७८९४  |
| ७  | शिपाई                        | शशिकला भाऊसाहेब<br>सणस        | वर्ग ४ | १०/०६/१९९८ | ६९३६  |
| ८  | शिपाई                        | विमल दिगंबर कुचेकर            | वर्ग ४ | २६/०७/१९८५ | ९२३०  |
| ९  | वाहा चालक                    | श्री. विलास गामदेव जाधव       | वर्ग ३ | ११/०७/१९८५ | ८८२९  |
| १० | मुकादम                       | श्री. शिवराम गेणू वाजे        | वर्ग ४ |            |       |
| ११ |                              |                               |        |            |       |

## जिल्हा-कोल्हापूर

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र.१-कोल्हापूर

| अ. क्र.                | पदनाम                    | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स / ई मेल | माहे:१२/०६ एकूण वेतन रु. |
|------------------------|--------------------------|--------------------------------------|------|------------------|-----------------------------|--------------------------|
| <b>नियमित आस्थापना</b> |                          |                                      |      |                  |                             |                          |
| १                      | कार्यकारी अभियंता        | व्ही.एस.कल्याणकर                     | १    | १५.१२.८०         | २५३७७५१                     | २७०३५                    |
|                        | उप कार्यकारी अभियंता     | एस.के.पोफळे                          | १    | २३.४.७१          | --" --                      | अति.कार्य भार            |
| २                      | उप विभागीय अधिकारी       | एस.के.पोफळे                          | १    | २३.४.७१          | --" --                      | २७३९४                    |
| ३                      | उप विभागीय अधिकारी       | आर.एल.पाटील                          | १    | ३१.१०.७९         | --" --                      | २१२८५                    |
| ४                      | उप विभागीय अधिकारी       | व्ही.डी.नागरगोजे                     | १    | २२.५.८५          | --" --                      | २१८४८                    |
| ५                      | उप विभागीय अधिकारी       | ए.जे.माने                            | १    | १०.३.७१          | --" --                      | २४२१९                    |
| ६                      | सहा. अभियंता श्रेणी-२    | एस.के.बारटक्के                       | २    | २०.८.९४          | --" --                      | १९११२                    |
| ९                      | शाखा अभियंता             | एन.बी.लोकरे                          | २    | १६.३.८५          | --" --                      | २१९५९                    |
| १०                     | शाखा अभियंता             | डी.आर.पाटील                          | २    | २४.१२.८६         | --" --                      | २०७७०                    |
| ११                     | शाखा अभियंता             | एन.पी.पाटील                          | २    | ३.९.८१           | --" --                      | २३७४०                    |
| १२                     | शाखा अभियंता (यांत्रिकी) | एफ.डी.काळे                           | २    | १०.७.८६          | --" --                      | १६५२१                    |
| १३                     | शाखा अभियंता             | ए.एस.जाधव                            | २    | ४.६.७३           | --" --                      | २६४३२                    |
| १४                     | शाखा अभियंता             | ए.बी.कागले                           | २    | १४.२.७४          | --" --                      | २६३११                    |
| १५                     | शाखा अभियंता             | एस.पी.कार्केकर                       | २    | १७.१२.८१         | --" --                      | २३७४०                    |
| १६                     | शाखा अभियंता             | ए.व्ही.साळोखे                        | २    | २५.४.८४          | --" --                      | २१९५९                    |
| १७                     | शाखा अभियंता             | अ.जे.बेकडीहाळे                       | २    | १९.१०.८३         | --" --                      | २१२८५                    |
| १८                     | सहा. अभियंता श्रेणी-२    | एस.बी.देशमुख                         | २    | १६.१२.९६         | --" --                      | १७६०३                    |
| १९                     | शाखा अभियंता             | एस.जी.जोशी                           | २    | १६.६.८१          | --" --                      | २२४१०                    |
| २०                     | शाखा अभियंता             | ए.ए.पाटील                            | २    | २३.३.८४          | --" --                      | २२००७                    |

|    |                 |                           |   |          |        |       |
|----|-----------------|---------------------------|---|----------|--------|-------|
| २१ | शाखा अभियंता    | ए.डी.पाटील                | २ | २.४.७९   | --" -- | २३५३७ |
| २२ | शाखा अभियंता    | एस.एम.कुडाळकर             | २ | ७.१२.७३  | --" -- | २४६६३ |
| २३ | शाखा अभियंता    | के.बी.सस्ते               | २ | १.४.८२   | --" -- | २२४१० |
| २४ | शाखा अभियंता    | टी.एच.चव्हाण              | २ | १३.८.८२  | --" -- | २१४५६ |
| २५ | शाखा अभियंता    | एम.एम.चिलामी              | २ | ३०.७.८६  | --" -- | १९२४४ |
| २६ | शाखा अभियंता    | बी.एस.दिवटे               | २ | १६.५.८१  | --" -- | २२००७ |
| २७ | शाखा अभियंता    | एम.एन.दाणी.               | २ | १३.१०.८२ | --" -- | २१४५६ |
| २८ | शाखा अभियंता    | एस.एस.कुंभार              | २ | ४.४.८१   | --" -- | २४२१९ |
| २९ | शाखा अभियंता    | एन.एस.सुर्यवंशी           | २ |          | --" -- | २२४१० |
| ३० | सहा.आरेखक       | बी.आर.पाटील               | ३ | १२.५.८२  | --" -- | १५२०७ |
| ३१ | सहा.आरेखक       | आर.पी.खटावकर              | ३ | ७.५.७१   | --" -- | १५४५७ |
| ३२ | सहा.आरेखक       | यु.एन.रुईकर               | ३ | ८.२.७४   | --" -- | १५५३३ |
| ३३ | अनुरेखक         | एस.बी.पाटील               | ३ | १०.८.८२  | --" -- | १२६६५ |
| ३४ | अनुरेखक         | एस.व्ही.लंबे              | ३ | २०.४.८५  | --" -- | ९७६४  |
| ३५ | अनुरेखक         | पी.एस.लंबे                | ३ | ५.८.८५   | --" -- | ११५९३ |
| ३६ | अनुरेखक         | ए.एम.दुंडगेकर             | ३ | २७.११.८६ | --" -- | १०३७७ |
| ३७ | विभागीय लेखापाल | बी.डी.वीरकर               | ३ | १७.१०.८१ | --" -- | १७३८४ |
| ३८ | प्रथम लिपीक     | के.आर.पाटील               | ३ | १.४.७१   | --" -- | १५८५५ |
| ३९ | सहा.भांडारपाल   | एम.एन.जगताप               | ३ |          | --" -- | ७५३९  |
| ४० | वरिष्ठ लिपीक    | व्ही.बी.माणगावकर          | ३ | ५.३.७४   | --" -- | १५८५५ |
| ४१ | वरिष्ठ लिपीक    | एन.बी.पोवार               | ३ | ४.३.७४   | --" -- | १४८८३ |
| ४२ | वरिष्ठ लिपीक    | सौ.एम.एम.भुंजग            | ३ | ७.२.७४   | --" -- | १४२३६ |
| ४३ | वरिष्ठ लिपीक    | आर.डी.काटकर               | ३ | २०.९.७२  | --" -- | १४९२० |
| ४४ | वरिष्ठ लिपीक    | ए.एस.भोईटे                | ३ | ४.९.७३   | --" -- | १४२३६ |
| ४५ | कनिष्ठ लिपीक    | पी.ए.वरणे                 | ३ | ३.१०.८१  | --" -- | ११८५९ |
| ४६ | कनिष्ठ लिपीका   | श्रीमती<br>एस.एस.कुलकर्णी | ३ | २२.३.७४  | --" -- | १२७२३ |
| ४७ | कनिष्ठ लिपीक    | एस.जे.पाटील               | ३ | ७.१०.७८  | --" -- | १६०६७ |
| ४८ | कनिष्ठ लिपीक    | एन.जी.पोवार               | ३ | २७.४.८२  | --" -- | ११६४४ |
| ४९ | कनिष्ठ लिपीक    | आर.एच.सांळुखे             | ३ | १६.९.७०  | --" -- | १२२९१ |
| ५० | कनिष्ठ लिपीक    | डी.जी.कुलकर्णी            | ३ | १३.११.७८ | --" -- | ११५४१ |

|            |                         |   |      |                     |                               |                         |
|------------|-------------------------|---|------|---------------------|-------------------------------|-------------------------|
| ५१         | कनिष्ठ लिपीक            | एस.आर.पाटील                             | ३    | २०.४.८५             | --" --                        | ९२८८                    |
| ५२         | कनिष्ठ लिपीक            | एस.एस.तावदारे                           | ३    | ८.१२.७५             | --" --                        | १०१२८                   |
| ५३         | कनिष्ठ लिपीक            | एन.बी.कांबळे                            | ३    | १२.३.७३             | --" --                        | १०८०१                   |
| ५४         | कनिष्ठ लिपीक            | व्ही.एल.साळोखे                          | ३    | २५.५.७९             | --" --                        | ११२१२                   |
| ५५         | कनिष्ठ लिपीक            | आर.एम.पाटील                             | ३    | १७.१.७४             | --" --                        | १२०७६                   |
| ५६         | कनिष्ठ लिपीक            | आर.आर.कांबळे                            | ३    | १२.३.७३             | --" --                        | १०८०१                   |
| ५७         | टंकलेखिका               | सौ.एम.एम.लंके                           | ३    | १७.२.७७             | --" --                        | १३३७२                   |
| ५८         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | बी.के.कोरगांवे                          | ३    | २१.१.८६             | --" --                        | १४७२२                   |
| ५९         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | आर.टी.माळी                              | ३    | २५.८.८६             | --" --                        | १३८४६                   |
| ६०         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | ए.आय.खाडे                               | ३    | ५.५.८६              | --" --                        | १२७७०                   |
| ६१         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | आर.टी.देऊसकर                            | ३    | २६.८.८६             | --" --                        | १३९४५                   |
| ६२         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | एम.एल.पारके                             | ३    | २.५.८६              | --" --                        | १२५३७                   |
| ६३         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | एम.आर.जंगम                              | ३    | २.५.८६              | --" --                        | ११९३३                   |
| ६४         | स्थापत्य<br>अभि.सहाय्यक | पी.व्ही.जमदाडे                          | ३    |                     |                               | सतत<br>गैरहजर           |
| ६५         | शिपाई                   | सी.डी.कोराणे                            | ४    | ९.३.७९              | --" --                        | ८३५३                    |
| ६६         | शिपाई                   | एस.बी.भोसले                             | ४    | १७.१.७४             | --" --                        | ८६५९                    |
| ६७         | शिपाई                   | पी.बी.कांबळे                            | ४    | ११.७.७४             | --" --                        | ८६५९                    |
| ६८         | शिपाई                   | श्रीमती एन.आर.घोलप                      | ४    | ६.१०.९४             | --" --                        | ७०८२                    |
| ६९         | शिपाई                   | जे.डी.जाधव                              | ४    | १०.३.७१             | --" --                        | ८१५२                    |
| ७०         | शिपाई                   | डी.जे.कदम                               | ४    | १.११.८६             | --" --                        | ६६५७                    |
| ७१         | शिपाई                   | एस.जी.जानकर                             | ४    | ५.१२.८६             | --" --                        | ७४३५                    |
| ७२         | शिपाई                   | एम.के.कांबळे                            | ४    | ५.२.७४              | --" --                        | ८००८                    |
| ७३         | शिपाई                   | व्ही.बी.कांबळे                          | ४    |                     |                               | सतत<br>गैरहजर           |
| ७४         | चौकीदार                 | डी.एस.राऊत                              | ४    | १८.३.९५             | --" --                        | ७०८२                    |
| अ.<br>क्र. | पदनाम                   | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे<br>नांव सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६<br>एकूण वेतन |



|                         |           |                       |   |          |         |       |
|-------------------------|-----------|-----------------------|---|----------|---------|-------|
|                         |           |                       |   |          |         | रु.   |
| ७५                      | चौकीदार   | डी.जी.खत्री           | ४ | २८.४.७८  | --"--   | ७२९२  |
| ७६                      | चौकीदार   | पी.डी.पाटील           | ४ | १३.१२.९१ | --"--   | ६०५५  |
| ७७                      | मजूर      | श्रीमती जी.बी.भोसले   | ४ | २०.१०.९२ | --"--   | ७०८२  |
| ७८                      | मजूर      | श्रीमती एस.आर.कांबळे  | ४ | १२.२.९३  | --"--   | ७०६६  |
| ७९                      | दफ्तरी    | श्रीमती व्ही.एस.कुरणे | ४ | २१.७.९७  | --"--   | ७०१७  |
| ८०                      | हमाल      | एस.डी.पोवार           | ४ | १९.७.९७  | --"--   | ६८२३  |
| <b>कालेलकर आस्थापना</b> |           |                       |   |          |         |       |
| १                       | कारकून    | सौ.एन.डी.भिऊं गडे     | ३ | १६.११.८८ | २५३७७५१ | १०१३१ |
| २                       | कारकून    | पी.जी.चिकोडे          | ३ | १५.१०.७९ | --"--   | १०७८० |
| ३                       | कारकून    | एम.एन.मोरे            | ३ | ४.११.८५  | --"--   | १०७८० |
| ४                       | कारकून    | डी.के.शिंदे           | ३ | १९.४.८५  | --"--   | ८४९७  |
| ५                       | कारकून    | जी.एस.बागडी           | ३ | ४.१०.७३  | --"--   | १०९२९ |
| ६                       | मेस्त्री  | ए.जी.सुर्यवंशी        | ३ | १.१०.७३  | --"--   | १०५५७ |
| ७                       | वाहनचालक  | एम.टी.मगदूम           | ३ | १.३.७६   | --"--   | ११०२५ |
| ८                       | वाहनचालक  | आर.बी.पन्हाळे         | ३ | २.६.७८   | --"--   | ११०२५ |
| ९                       | वाहनचालक  | एम.ए.संदे             | ३ | ११.६.७३  | --"--   | ९९६९  |
| १०                      | पंपचालक   | एम.बी.शिंदे           | ३ | ९.११.९०  | --"--   | ८५८८  |
| ११                      | पंपचालक   | बी.बी.कुंभार          | ३ | १.८.८४   | --"--   | ११७६३ |
| १२                      | पंपचालक   | एस.बी.रुकडीकर         | ३ | २.४.७९   | --"--   | १०५५७ |
| १३                      | गाळणीचालक | एस.डी.कांबळे          | ३ | २४.१०.८२ | --"--   | १११६१ |
| १४                      | जोडारी    | एस.डी.मळगी            | ३ | ४.३.९१   | --"--   | ८४७०  |
| १५                      | जोडारी    | बी.वाय.लोढे           | ३ | २३.२.९०  | --"--   | ८०५८  |
| १६                      | जलसेवक    | आर.डी.आंबी            | ४ | १९.५.८२  | --"--   | ८०४४  |
| १७                      | मुकादम    | एम.डी.गुजर            | ४ | २३.५.८३  | --"--   | ६४२२  |
| १८                      | मुकादम    | आर.व्ही.पाटील         | ४ | १७.५.७७  | --"--   | ९६२१  |
| १९                      | जलसेवक    | बी.एस.कांबळे          | ४ | १८.११.८६ | --"--   | ७०५५  |
| २०                      | चौकीदार   | आर.एस.पुजारी          | ४ | १.३.८६   | २५३७७५१ | ८०५४  |
| २१                      | जलसेवक    | एन.व्ही.पाटील         | ४ | १४.६.७६  | --"--   | ७८६४  |
| २२                      | जलसेवक    | आर.एल.शेळके           | ४ | १.७.७१   | --"--   | ८०४४  |

|            |         |   |      |                     |                               |                                |
|------------|---------|---|------|---------------------|-------------------------------|--------------------------------|
| २३         | चौकीदार | एस.एस.<br>कांबळे                            | ४    | १.७.८६              | --"--                         |                                |
| अ.<br>क्र. | पदनाम   | अधिकारी/कर्मच<br>ाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६<br>एकूण वेतन<br>रु. |
| २४         | जलसेवक  | ए.एम.गायकवा<br>ड                            | ४    | १.१०.९२             | --"--                         | ७४४९                           |
| २५         | जलसेवक  | व्ही.एस.चव्हाण                              | ४    | १.१.९६              | --"--                         | ७०८२                           |
| २६         | जलसेवक  | एस.डी.खडके                                  | ४    | १.७.८९              | --"--                         | ७६००                           |
| २७         | जलसेवक  | व्ही.जी.पाटील                               | ४    | २३.२.८५             | --"--                         | ७४४३                           |
| २८         | जलसेवक  | पी.डी.कुदळे                                 | ४    | १.१.८६              | --"--                         | ७०१९                           |
| २९         | जलसेवक  | बी.अ.अपराध                                  | ४    | २०.५.८९             | --"--                         | ७०१९                           |
| ३०         | जलसेवक  | टी.जे.भोसले                                 | ४    | १५.६.८४             | --"--                         | ७५८२                           |
| ३१         | जलसेवक  | एस.एच.बुध्धण<br>वार                         | ४    | १.६.८२              | --"--                         | ७५८२                           |
| ३२         | जलसेवक  | एस.आर.चव्हाण<br>ा                           | ४    | १.४.८६              | --"--                         | ७१६०                           |
| ३३         | जलसेवक  | यु.पी.चिंचवाडक<br>र                         | ४    | १.१०.८७             | --"--                         | ७०१९                           |
| ३४         | जलसेवक  | टी.एस.चौगुले                                | ४    | १२.८.८७             | --"--                         | ७१६०                           |
| ३५         | जलसेवक  | एम.बी.गावडे                                 | ४    | ८.५.९०              | --"--                         | ६६०८                           |
| ३६         | जलसेवक  | पी.बी.हाफसे                                 | ४    | २०.५.८९             | --"--                         | ७१६०                           |
| ३७         | जलसेवक  | बी.एन.जाधव                                  | ४    | २१.११.८२            | --"--                         | ७७२३                           |
| ३८         | जलसेवक  | आर.डी.जांभळे                                | ४    | ९.११.८७             | --"--                         | ७०१९                           |
| ३९         | जलसेवक  | डी.एस.जामकर                                 | ४    | १७.५.८९             | --"--                         | ७००९                           |
| ४०         | जलसेवक  | बी.डी.जानकर                                 | ४    | १९.४.८९             | --"--                         | ७१६०                           |
| ४१         | जलसेवक  | श्रीकांत<br>डी.कांबळे                       | ४    | १.६.८२              | --"--                         | ७७२३                           |
| ४२         | जलसेवक  | एन.एस.लोंखंडे                               | ४    | १.२.८६              | --"--                         | ७१६०                           |
| ४३         | जलसेवक  | डी.एल.माने                                  | ४    | १.३.९१              | --"--                         | ६६७९                           |
| ४४         | जलसेवक  | डी.जी.मुजावर                                | ४    | १२.७.८८             | --"--                         | ७०१९                           |
| ४५         | जलसेवक  | सलीम  | ४    | १.६.८९              | --"--                         | ७०१९                           |

|         |        |   |      |                     |                               |                                |
|---------|--------|---|------|---------------------|-------------------------------|--------------------------------|
|         |        | एस.मुजावर                                   |      |                     |                               |                                |
| ४६      | जलसेवक | एस.बी.मुल्ला                                | ४    | ७.८.९०              | --"--                         | ६८६४                           |
| ४७      | जलसेवक | जे.बी.नलवडे                                 | ४    | २.१०.८८             | -- "--                        | ७१६०                           |
| ४८      | जलसेवक | ए.व्ही.पाटील                                | ४    | १८.८.८८             | --"--                         | ७३०१                           |
| ४९      | जलसेवक | एस.एस.पुजारी                                | ४    | १४.२.८३             | --"--                         | ७४४२                           |
| ५०      | जलसेवक | के.सी.अपराध(सनदी)                           | ४    | १२.८.८८             | --"--                         | ७३०१                           |
| ५१      | जलसेवक | आर.पी.सनदी                                  | ४    | ११.३.९०             | --"--                         | ६८७९                           |
| ५२      | जलसेवक | पी.बी.संकण्णा                               | ४    | २२.१२.८५            | --"--                         | ७४४२                           |
| अ. क्र. | पदनाम  | अधिकारी/कर्मच<br>ाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स /ई मेल | माहे:१२/०६<br>एकूण वेतन<br>रु. |
| ५३      | जलसेवक | टी.बी.सपाटे                                 | ४    | १.६.८२              | --"--                         | ७५८२                           |
| ५४      | जलसेवक | वाय.बी.शिंदे                                | ४    | ५.४.८४              | --"--                         | ७४४२                           |
| ५५      | जलसेवक | बी.डी.शिंगे                                 | ४    | २२.९.८२             | --"--                         | ७५८२                           |
| ५६      | जलसेवक | सी.जी.सुर्यवंशी                             | ४    | १२.३.८८             | --"--                         | सतत<br>गैरहजर                  |
| ५७      | जलसेवक | ए.व्ही.तवंदकर                               | ४    | २१.१२.९०            | --"--                         | ६८७९                           |
| ५८      | जलसेवक | एम.एस.वडर                                   | ४    | २१.६.९०             | --"--                         | ६४१७                           |
| ५९      | जलसेवक | ए.आर.यादव                                   | ४    | १९.५.८४             | --"--                         | ७५८२                           |
| ६०      | जलसेवक | पी.डी.यादव                                  | ४    | १.६.८२              | --"--                         | ७७२३                           |
| ६१      | जलसेवक | पी.डी.आंबी                                  | ४    | २.६.९०              | --"--                         | ७१६०                           |
| ६२      | मजूर   | एस.एस.चिकोडे                                | ४    | २३.२.८५             | --"--                         | ७४४९                           |
| ६३      | मजूर   | ए.एस.गुडसे                                  | ४    | ८.९.९०              | --"--                         | ७८७४                           |
| ६४      | मजूर   | ए.एस.कांबळे                                 | ४    | ७.११.८५             | --"--                         | ७६००                           |
| ६५      | मजूर   | के.व्ही.कांबळे                              | ४    | २०.५.८४             | --"--                         | ०                              |
| ६६      | मजूर   | सुभाष<br>एस.मोहिते                          | ४    | १८.६.८४             | --"--                         | ७७४१                           |
| ६७      | मजूर   | जी.बी.पोवार                                 | ४    | १२.७.८३             | --"--                         | ८०१९                           |
| ६८      | मजूर   | एच.डी.पाटील                                 | ४    | १.६.८६              | --"                           | ७४४९                           |
| ६९      | मजूर   | जे.पी.पाटील                                 | ४    | १.१.८४              | --"--                         | ७५८७                           |
| ७०      | मजूर   | बी.के.शिंगे                                 | ४    | २३.९.८४             | --"--                         | ७५८२                           |

|    |      |               |   |          |       |      |
|----|------|---------------|---|----------|-------|------|
| ७१ | मजूर | एस.ए.वैद्य    | ४ | ११.१२.८६ | --"-- | ७७४१ |
| ७२ | मजूर | आर.एफ.रांगोळे | ४ | २१.१२.८८ | --"-- | ७०१९ |
| ७३ | मजूर | एस.एस.शिंदे   | ४ | १.१.८६   | --"-- | ५४५२ |
| ७४ | मजूर | एस.सी.तांबोळी | ४ | ५.४.८४   | --"-- | ७५८२ |
| ७५ | मजूर | पी.बी.ठाकूर   | ४ | १.३.८५   | --"-- | ७३०१ |
| ७६ | मजूर | जी.जे.शिंदे   | ४ | २७.५.९३  | --"-- | ४७४७ |

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र.२ - कोल्हापूर

| अ. क्र. | पदनाम | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८ एकूण वेतन रु. |
|---------|-------|--------------------------------------|------|------------------|-----------------------------|--------------------------|
|---------|-------|--------------------------------------|------|------------------|-----------------------------|--------------------------|

#### नियमित आस्थापना

|    |                          |               |   |          |         |        |
|----|--------------------------|---------------|---|----------|---------|--------|
| १  | कार्यकारी अभियंता        | रिक्त         | १ | --       | २५३७०१९ | --     |
| २  | उप कार्यकारी अभियंता     | डी.ए.साळोखे   | १ | ७/१/९५   | --" --  | २३७४५  |
| ३  | उप विभागीय अधिकारी       | जी.व्ही.गिरी  | १ | २५/१०/८२ | --" --  | २३१०१  |
| ४  | उप विभागीय अभियंता       | सी.एम.कागलकर  | १ | १/११/८५  | --" --  | २८२४९  |
| ५  | उप विभागीय अभियंता       | एस.बी.पाटील   | १ | १/१०/८५  | --" --  | २८८९३  |
| ६  | उप विभागीय अभियंता       | एस.जे.आडके    | १ | १४/११/८५ | --" --  | २६९६३  |
| ७  | शाखा अभियंता             | टी.बी.चोगुले  | २ | १३/३/८४  | --" --  | २५०३२  |
| ८  | शाखा अभियंता             | व्ही.एस.देसाई | २ | १९/१०/८१ | --" --  | २६३२०  |
| ९  | शाखा अभियंता             | एन.बी.लोकरे   | २ | १६/३/८५  | --" --  | २४३८८  |
| १० | शाखा अभियंता             | के.एस.देसाई   | २ | १८/११/८१ | --" --  | २६३२०  |
| ११ | शाखा अभियंता             | ए.के.शिंदे    | २ | २१/७/८६  | --" --  | २०९३०  |
| १२ | शाखा अभियंता             | डी.एम.रानमाळे | २ | २०/५/८१  | --" --  | २५६७५  |
| १३ | शाखा अभियंता             | एस.एस.कुंभार  | ३ | ४/४/८१   | --" --  | २८८९३  |
| १४ | शाखा अभियंता (यांत्रिकी) | ए.आर.गौड      | २ | १/४/८९   | --" --  | २५०३२  |
| १५ | सहा. अभियंता श्रेणी-२    | पी.के.जाधव    | २ | २२/७/०२  | --" --  | १६४६७  |
| १६ | सहा. अभियंता श्रेणी-२    | डी.पी.पाटील   | २ | २२/७/०२  | --" --  | गैरहजर |
| १७ | शाखा अभियंता             | आर.जी.तोरसे   | २ | १५/५/८५  | --" --  | २६३१९  |
| १८ | शाखा अभियंता             | एस.ए.बेलेकर   | २ | २८/२/८६  | --" --  | २३७४५  |
| १९ | सहा. अभियंता श्रेणी-२    | पी.एच.गायकवाड | २ | १८/११/९५ | --" --  | २२०८३  |

|            |                      |   |      |                     |                                |                             |
|------------|----------------------|---|------|---------------------|--------------------------------|-----------------------------|
| २०         | शाखा अभियंता         | पी.पी.धामणगावकर                         | २    | १२/४/८२             | --" --                         | २५६७५                       |
| अ.<br>क्र. | पदनाम                | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८<br>एकूण वेतन रु. |
| २१         | शाखा अभियंता         | एस.जे.जाधव                              | २    | ३०/४/८५             | --" --                         | २६३२०                       |
| २२         | <b>शाखा अभियंता</b>  | जी.आर.चव्हाण                            | २    | ६/६/८१              | --" --                         | २६३२०                       |
| २३         | शाखा अभियंता         | एस.पी.तोरसे                             | २    | १७/११/९५            | --" --                         | २१६१५                       |
| २४         | सहा.अभियंता श्रेणी-२ | सौ.व्ही.पी.नेर्ले-पाटील                 | २    | २२/७/०२             | --" --                         | गैरहजर                      |
| २५         | शाखा अभियंता         | यु.पी.बागडे                             | २    | १९/३/८८             | --" --                         | २६३२०                       |
| २६         | शाखा अभियंता         | ए.ए.नेर्ले                              | २    | २/४/८१              | --" --                         | २६३२०                       |
| २७         | शाखा अभियंता         | डी.जी.बडदरे                             | २    | ६/२/८२              | --" --                         | २६३२०                       |
| २८         | शाखा अभियंता         | डी.एम.दिवटे                             | २    | १६/५/८१             | --" --                         | २६३२०                       |
| २९         | सहा.आरेखक            | एम.के.डिगरे                             | ३    | १९/१२/७३            | --" --                         | १५९९०                       |
| ३०         | सहा.आरेखक            | अ.बी.साळोखे                             | ३    | १९/२/७४             | --" --                         | १८२१४                       |
| ३१         | अनुरेखक              | अ.डी.चौगुले                             | ३    | २१/२/७४             | --" --                         | १४७०३                       |
| ३२         | विभागीय लेखापाल      | बी.एस.रावराणे                           | ३    | १५/१/८२             | --" --                         | १५०५४                       |
| ३३         | प्रथम लिपीक          | एम.जे.चव्हाण                            | ३    | २१/५/८२             | --" --                         | १५७५६                       |
| ३४         | सहा.भांडारपाल        | एम.एन.जगताप                             | ३    | १/१०/८३             | --" --                         | ८१५६                        |
| ३५         | वरिष्ठ लिपीक         | डी.जे.धनवडे                             | ३    | १३/२/७४             | --" --                         | १५४०५                       |
| ३६         | वरिष्ठ लिपीक         | पी.डी.पाटील                             | ३    | ७/१२/७३             | --" --                         | १६४५८                       |
| ३७         | वरिष्ठ लिपीक         | बी.जी.वारके                             | ३    | ८/२/७४              | --" --                         | १६४५८                       |
| ३८         | वरिष्ठ लिपीक         | एम.व्ही.मोहिते                          | ३    | ८/२/७४              | --" --                         | १५४०६                       |
| ३९         | कनिष्ठ लिपीक         | एस.एन.पुरेकर                            | ३    | ७/१/७४              | --" --                         | ११४९७                       |
| ४०         | कनिष्ठ लिपीक         | डी.जी.रेडेकर                            | ३    | १/८/७६              | --" --                         | ११४९७                       |
| ४१         | कनिष्ठ लिपीक         | बी.पी.गायकवाड                           | ३    | ५/२/७५              | --" --                         | १४००२                       |
| ४२         | कनिष्ठ लिपीक         | जे.एम.घोरपडे                            | ३    | ६/२/७८              | --" --                         | १३५३४                       |
| ४३         | कनिष्ठ लिपीक         | सौ.आर.ए.पाटील                           | ३    | १२/१/९०             | --" --                         | १०९५९                       |
| ४४         | कनिष्ठ लिपीक         | जे.डी.सुर्यवंशी                         | ३    | ८/६/८२              | --" --                         | १२८३१                       |
| ४५         | कनिष्ठ लिपीक         | पी.व्ही.मोहिते                          | ३    | १/३/७८              | --" --                         | १३२९९                       |
| ४६         | कनिष्ठ लिपीक         | डी.आर.चव्हाण                            | ३    | ८/४/८५              | --" --                         | ११८९५                       |
| ४७         | कनिष्ठ लिपीक         | कु.एस.एस.कुलकर्णी                       | ३    | २२/३/७४             | --" --                         | १४००२                       |
| ४८         | कनिष्ठ लिपीक         | के.जी.पाटील                             | ३    | १०/६/७७             | --" --                         | ११५३४                       |

|                         |                      |   |      |                     |                                |                             |
|-------------------------|----------------------|---|------|---------------------|--------------------------------|-----------------------------|
| ४९                      | कनिष्ठ लिपीक         | एस.जे.पाटील                             | ३    | ६/१०/७८             | --" --                         | १४९३८                       |
| अ.<br>क्र.              | पदनाम                | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८<br>एकूण वेतन रु. |
| ५०                      | टंकलेखक              | एन.व्ही.बुलबुले                         | ३    | ३/५/८२              | --" --                         | १४००२                       |
| ५०                      | टंकलेखक              | डी.एस.काळे                              | ३    | २/२/७३              | --" --                         | १४९३८                       |
| ५१                      | स्थापत्य अभि.सहाय्यक | व्ही.डी.चौगुले                          | ३    | २६/८/८६             | --" --                         | १५११३                       |
| ५२                      | स्थापत्य अभि.सहाय्यक | बी.एन.वाघमारे                           | ३    | २८/१/८६             | --" --                         | १३७६७                       |
| ५३                      | स्थापत्य अभि.सहाय्यक | बी.डी.चौगुले                            | ३    | २६/८/८६             |                                | १३५३४                       |
| ५४                      | शिपाई                | श्रीमती एस.डी.कात्रे                    | ४    | ८/२/९३              | --" --                         | ७७९९                        |
| ५५                      | शिपाई                | डी.डी.जाधव                              | ४    | १७/१/७४             | --" --                         | ९५८५                        |
| ५६                      | शिपाई                | एन.एल.पवार                              | ४    | १२/११/९१            | --" --                         | ९५८५                        |
| ५७                      | शिपाई                | अे.बी.शिरसाट                            | ४    | ५/३/७०              | --" --                         | ९९१३                        |
| ५८                      | शिपाई                | एम.एस.शिंदे                             | ४    | ११/२/७४             | --" --                         | ९३६६                        |
| ५९                      | शिपाई                | एस.के.भवड                               | ४    | ६/५/८२              | --" --                         | ९३६६                        |
| ६०                      | शिपाई                | अे.व्ही.सुर्यवंशी                       | ४    | ८/६/७५              | --" --                         | ९१४४                        |
| ६१                      | शिपाई                | वाय.एस.शिर्के                           | ४    | ५/१/७७              | --" --                         | ९३६६                        |
| ६२                      | शिपाई                | अे.डी.पाटील                             | ४    | १७/१/७४             | --" --                         |                             |
| ६३                      | चौकीदार              | एस.ए.पंडीत                              | ४    | ०                   | --" --                         | गैरहजर                      |
| ६४                      | चौकीदार              | आर.बी.येळवडे                            | ४    | १७/१२/९१            | --" --                         | ८२२०                        |
| ६५                      | चौकीदार              | एस.एस.कोपाडे                            | ४    | ७/१०/९४             | --" --                         | ७५५१                        |
| ६६                      | चौकीदार              | के.एच.मोहिते                            | ४    | १/१/८९              | --" --                         | ९०३९                        |
| ६७                      | दप्तरी               | श्रीमती व्ही.एस.कुरणे                   | ४    | २१/७/९७             | --" --                         | ७७४१                        |
| <b>कालेलकर आस्थापना</b> |                      |   |      |                     |                                |                             |
| १                       | कारकून               | व्ही.व्ही.कारकून                        | ३    | १८/४/८५             | २५३७०९९                        | १०४८७                       |
| २                       | कारकून               | पी.एस.चौगुले                            | ३    | २/१२/७७             | --" --                         | १२७७७                       |
| ३                       | कारकून               | जी.पी.तडसरे                             | ३    | ९/१०/८७             | --" --                         | १०२३१                       |
| ४                       | मेस्त्री             | जी.डी.निकम                              | ३    | २/७/७४              | --" --                         | ११९३१                       |
| ५                       | मेस्त्री             | डी.के.शहा                               | ३    | २१/९/७२             |                                | १४२६५                       |
| ६                       | वाहनचालक             | एम.ए.मांगले                             | ३    | २२/६/९०             | --" --                         | ९४१३                        |
| ७                       | वाहनचालक             | आर.बी.पन्हाळे                           | ३    |                     | --" --                         | १२१६०                       |
| ८                       | वाहनचालक             | एस.एस.नांगरे                            | ३    | २२/६/७३             |                                |                             |

|            |             |   |      |                     |                                |                             |
|------------|-------------|---|------|---------------------|--------------------------------|-----------------------------|
| ९          | पंपचालक     | डी.डी.देसाई                             | ३    | २१/१२/८४            | --"--                          | १११५५                       |
| अ.<br>क्र. | पदनाम       | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८<br>एकूण वेतन रु. |
| १०         | पंपचालक     | पी.एल.चांदणे                            | ३    | १८/११/८८            | --"--                          | ८४९२                        |
| ११         | पंपचालक     | पी.एन.चव्हाण                            | ३    | १६/१०/७७            | --"--                          | ११३०५                       |
| १२         | पंपचालक     | अे.व्ही.डंबे                            | ३    | २४/८/९०             |                                | ९७८१                        |
| १३         | पंपचालक     | सी.पी.ढेरे                              | ३    | २०/११/८५            |                                | १११५५                       |
| १४         | पंपचालक     | आर.के.काटकर                             | ३    | १२/८/७८             |                                | १०२०३                       |
| १५         | पंपचालक     | एस.डी.कुंभार                            | ३    | १६/३/७४             |                                | १३८६३                       |
| १६         | पंपचालक     | ए.आर.लिगाडे                             | ३    | १/१२/८५             |                                | ११५९३                       |
| १७         | पंपचालक     | एस.एस.माळी                              | ३    | २४/११/८५            |                                | ११५९३                       |
| १८         | पंपचालक     | सी.जी.नरके                              | ३    | १४/१०/८५            |                                | ११२२०                       |
| १९         | पंपचालक     | अे.बी.गवळी                              | ३    | १९/४/९०             |                                | ८४२७                        |
| २०         | जलयंत्रवाचक | व्ही.पी.देवकुळे                         | ३    | २२/६/८४             |                                | ११५९३                       |
| २१         | जोडारी      | एस.डी.आयरे                              | ३    | १/४/७८              | --"--                          | ९८१४                        |
| २२         | जोडारी      | व्ही.एस.व्हनमराठे                       | ३    | १८/६/७९             | --"--                          | १०५२४                       |
| २३         | मुकादम      | एस.जी.भोई                               | ४    | २४/५/८२             | --"--                          | ९३५५                        |
| २४         | मुकादम      | एस.डी.भोई                               | ४    | १/४/८६              | --"--                          | ८१२१                        |
| २५         | मुकादम      | जी.व्ही.सुतार                           | ४    |                     | --"--                          | ९१०६                        |
| २६         | मुकादम      | अे.डी.बहादुरे                           | ४    | २०/५/८२             |                                | ८८६२                        |
| २७         | मुकादम      | अे.वाय.नरके                             | ४    | १०/११/७२            |                                | १०५०७                       |
| २८         | मुकादम      | एस.डी.कांबळे                            | ४    | २०/५/८२             |                                | ९१०६                        |
| २९         | मुकादम      | डी.बी.कुरणे                             | ४    | २१/५/८२             |                                | ७१२०                        |
| ३०         | मुकादम      | जी.व्ही.सुतार                           | ४    | २०/५/८२             |                                |                             |
| ३१         | जलसेवक      | एस.जी.माने                              | ४    | ३/१/८९              | --"--                          | ७९४६                        |
| ३२         | जलसेवक      | डी.के.दाभाडे                            | ४    | ११/८/८०             |                                | ८५५९                        |
| ३३         | जलसेवक      | पी.एस.भुर्के                            | ४    | ७/१०/९४             | --"--                          | ७५५१                        |
| ३४         | जलसेवक      | आर.के.कांबळे                            | ४    | १९/७/९७             | --"--                          | ६८१०                        |
| ३५         | जलसेवक      | जी.बी.बंडगर                             | ४    | १/११/८९             | --"--                          | ७८५७                        |
| ३६         | जलसेवक      | डी.बी.चौगुले                            | ४    | १/७/८६              | --"--                          | ८४७०                        |
| ३७         | जलसेवक      | एस.ए.देसाई                              | ४    | १०/६/९१             | --"--                          | ७८५७                        |

|            |        |   |      |                     |                                |                             |
|------------|--------|---|------|---------------------|--------------------------------|-----------------------------|
| ३८         | जलसेवक | डी.एस.गायकवाड                           | ४    | ११/१२/८५            | --"--                          | ८३१७                        |
| अ.<br>क्र. | पदनाम  | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव<br>सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू<br>दि. | दूरध्वनी क्र/<br>फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८<br>एकूण वेतन रु. |
| ३९         | जलसेवक | पी.डी.गवळी                              | ४    | ५/१२/८५             | --"--                          | ८६२४                        |
| ४०         | जलसेवक | एम.एम.गवळी                              | ४    | २९/११/८५            | --"--                          | ८३१७                        |
| ४१         | जलसेवक | बी.एस.जाधव                              | ४    | २४/११/८५            | --"--                          | ७१७८                        |
| ४२         | जलसेवक | एस.बी.जांभळे                            | ४    | १९/४/८९             | --"--                          | ७२४५                        |
| ४३         | जलसेवक | पी.एस.कुंभार                            | ४    | २५/८/९१             | --"--                          | ७७०४                        |
| ४४         | जलसेवक | टी.एस.कुन्हाडे                          | ४    | ११/१२/८५            | --"--                          | ८३१७                        |
| ४५         | जलसेवक | एस.एस.पाटील                             | ४    | १६/१०/८९            | --"--                          | ७८५७                        |
| ४६         | जलसेवक | आर..व्ही.सासवडे                         | ४    | १/१/९१              | --"--                          | ८३६४                        |
| ४७         | जलसेवक | बी.एस.सासवडे                            | ४    | १९/३/९१             | --"--                          | ७६५६                        |
| ४८         | जलसेवक | अ.पी.श्रीखंडे                           | ४    | १०/७/९१             | --"--                          | ७८५७                        |
| ४९         | जलसेवक | आर.डी.जाधव                              | ४    | २०/७/९७             | --"--                          | ०                           |
| ५०         | जलसेवक | एस.एस.कांबळे                            | ४    | १/७/८६              | --"--                          | ७७९२                        |
| ५१         | जलसेवक | आर.एच.भोसले                             | ४    | १/१०/९०             | --"--                          | ७८२४                        |
| ५२         | जलसेवक | एम.बी.जांभळे                            | ४    | १/१०/८७             | --"--                          | ७७९२                        |
| ५३         | जलसेवक | सहदेव बी.जांभळे                         | ४    | १/४/९०              | --"--                          | ७६३९                        |
| ५४         | जलसेवक | आर.एस.कांबळे                            | ४    | ४/७/९०              | --"--                          | ७७९२                        |
| ५५         | जलसेवक | सर्जेराव एस.मोहिते                      | ४    | १०/७/८९             | --"--                          | ७७९२                        |
| ५६         | जलसेवक | टी.एस.रेवले                             | ४    | १/६/९१              | --"--                          | ७६३९                        |
| ५७         | जलसेवक | एन.एस.व्हनमराठी                         | ४    | १/१०/९१             | --"--                          | ७६४१                        |
| ५८         | जलसेवक | अ.बी.जांभळे                             | ४    | ७/७/८९              | --"--                          | ७७९२                        |
| ५९         | जलसेवक | डी.डी.मोरे                              | ४    | २२/८/९०             | --"--                          | ७७९२                        |
| ६०         | जलसेवक | एस.डी.सणगर                              | ४    | ९/७/९०              | --"--                          | ७७९२                        |
| ६१         | जलसेवक | ए.एस.घोडके                              | ४    | १८/६/८९             | --"--                          | ७४००                        |
| ६२         | जलसेवक | ए.व्ही.वेटाळे                           | ४    | २१/११/९०            | --"--                          | ७२४५                        |
| ६३         | जलसेवक | ए.बी.रणदिवे                             | ४    | २३/३/९०             | --"--                          | ७४८६                        |
| ६४         | जलसेवक | सी.एन.पाटील                             | ४    | २१/४/८३             | --"--                          | ८४०५                        |
| ६५         | जलसेवक | आय.बी.पटेल                              | ४    | ६/७/८७              | --"--                          | ८०९९                        |
| ६६         | जलसेवक | व्ही.एस.चव्हाण                          | ४    | १/१२/९७             | --"--                          | ७७६९                        |



|         |               |                                      |      |                  |                             |                             |
|---------|---------------|--------------------------------------|------|------------------|-----------------------------|-----------------------------|
| ६७      | जलसेवक        | बी.के.ढेरे                           | ४    | ११/१/९०          | --"--                       | ७७६९                        |
| अ. क्र. | पदनाम         | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स / ई मेल | माहे: ३/०८ एकूण वेतन रु.    |
| ६८      | जलसेवक        | आर.बी.बनकर                           | ४    | १२/११/८७         | --"--                       | ७९४६                        |
| ६९      | जलसेवक        | अे.जी.बामणीकर                        | ४    | ११/१/९१          | --"--                       | ७५५१                        |
| ७०      | जलसेवक        | यु.एल.शिंदे                          | ४    | २८/३/९१          | --"--                       | ७५५१                        |
| ७१      | गाळणी परिचारक | बी.के.ताटे                           | ४    |                  | --"--                       | मूळ सेवापुस्तक प्राप्त नाही |

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग - कराड

| अ. क्र. | पदनाम             | अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नांव सर्वश्री. | वर्ग | सेवेतील रूजू दि. | दूरध्वनी क्र/ फॅक्स / ई मेल   | माहे:१२/०६ एकूण वेतन रु. |
|---------|-------------------|--------------------------------------|------|------------------|---|--------------------------|
| १       | कार्यकारी अभियंता | डी.व्ही.ठकार                         | १    | २/१०/७२          | Off.(२१६४)<br>२२२३७० Fax<br>२२९९४६E-mail<br>mjpkarad@rediffmail.com | ३०८५७                    |
| २       | उप कार्य.अभियंता  | सौ.एस.बी.नरवाडे                      | १    | २२/७/०२          | --"   | १९०३३                    |
| ३       | उप अभियंता        | एच.व्ही.दामोदरे                      | २    | २४/८/८४          | --"--   | २३५३७                    |
| ४       | उप अभियंता        | ए.व्ही.जाधव                          | २    | ३/१०/८४          | --"--   | २३५३७                    |
| ५       | उप अभियंता        | आर.व्ही.पाटील                        | २    | २४/९/८५          | --"--   | २३५३७                    |
| ६       | उप अभियंता        | डी.जे.सोनवणे                         | २    | ८/१/९०           | --"--   | २१४५६                    |
| ७       | शाखा अभियंता      | पी.पी.पवार                           | २    | १/८/८६           | --"--   | १९५९६                    |
| ८       | सहा.अभियंता       | एस.आर.अग्रवाल                        | २    | ५/६/८४           | --"--   | २०३५०                    |
| ९       | सहा.अभियंता       | आर.एम.होगाडे                         | २    | २२/७/०२          | --"--   | १५१४७                    |
| १०      | शाखा अभियंता      | एस.के.झेंडे                          | २    | ८/१/९०           | --"--   | १७६८८                    |
| ११      | शाखा अभियंता      | एस.के.भोपळे                          | २    | ५/६/९५           | --"--   | १५३७६                    |
| १२      | शाखा अभियंता      | एस.बी.भुजबळ                          | २    | १/११/९३          | --"--   | १६३७६                    |
| १३      | शाखा अभियंता      | पी.एच.टकले                           | २    | ३०/३/८१          | --"--   | २४१००                    |
| १४      | शाखा अभियंता      | सी.एम.इदाते                          | २    | १/६/८५           | --"--   | २०१५९                    |
| १५      | शाखा अभियंता      | आर.डी.पांडकर                         | २    | १५/२/८२          | --"--   | २२४१०                    |
| १६      | शाखा अभियंता      | एस.एस.कांबळे                         | २    | १९/४/९१          | --"--   | १७१९५                    |
| १७      | शाखा अभियंता      | एस.वाय.बसुगडे                        | २    | १७/१२/८४         | --"--   | २०१५९                    |
| १८      | शाखा अभियंता      | के.डी.मुल्ला                         | २    | ३१/१२/८८         | --"--   | १८०१४                    |
| १९      | शाखा अभियंता      | वाय.एस.जाधव                          | २    | २/२/८५           | --"--   | २०७२३                    |
| २०      | शाखा अभियंता      | जे.के.पाटील                          | २    | १३/८/८६          | --"--   | ११४२३                    |

|    |                   |                 |   |          |       |       |
|----|-------------------|-----------------|---|----------|-------|-------|
| २१ | शाखा अभियंता      | सी.एस.कुरणे     | २ | १९/४/९१  | --"-- | १७१९५ |
| २२ | शाखा अभि.(यां)    | आर.डी.आवळे      | २ | ११/१२/९६ | --"-- | १५५५७ |
| २३ | विभागीय लेखापाल   | अं.के.पाडव      | ३ | ४/३/७४   | --"-- | १६३७६ |
| २४ | भांडारपाल         | जे.एच.लोहार     | ३ | २७/४/८१  | --"-- | १२८७२ |
| २५ | वरिष्ठ लिपीक      | डी.एन.बोधे      | ३ | २/१/७४   | --"-- | १५२२७ |
| २६ | वरिष्ठ लिपीक      | ए.जे.कुलकर्णी   | ३ | २४/४/७८  | --"-- | १२१५६ |
| २७ | वरिष्ठ लिपीक      | टी.एस.लाळगे     | ३ | ६/३/७२   | --"-- | १५२२७ |
| २८ | वरिष्ठ लिपीक      | एस.डी.कुंभार    | ३ | १८/२/८१  | --"-- | ११५४१ |
| २९ | वरिष्ठ लिपीक      | डी.एम.बाजी      | ३ | २१/१२/७१ | --"-- | १४०४४ |
| ३० | वरिष्ठ लिपीक      | ए.एस.ननावरे     | ३ | ५/४/७२   | --"-- | १०३५० |
| ३१ | कनिष्ठ लिपीक      | एस.बी.पाटील     | ३ | ८/६/८३   | --"-- | १०३१३ |
| ३२ | कनिष्ठ लिपीक      | बी.बी.पाटील     | ३ | १/९/७९   | --"-- | ११५४१ |
| ३३ | कनिष्ठ लिपीक      | ए.एस.पानके      | ३ | ११/९/८४  | --"-- | १०९२७ |
| ३४ | कनिष्ठ लिपीक      | सौ.एस.आर.घोरपडे | ३ | ३/९/९१   | --"-- | ९०८४  |
| ३५ | कनिष्ठ लिपीक      | आर.जी.लोखंडे    | ३ | १३/६/९०  | --"-- | ८८१७  |
| ३६ | कनिष्ठ लिपीक      | डी.डी.मोहिते    | ३ | २७/८/८४  | --"-- | १०३१३ |
| ३७ | कनिष्ठ लिपीक      | बी.एस.कांबळे    | ३ | ५/३/८४   | --"-- | १०१३७ |
| ३८ | कनिष्ठ लिपीक      | एस.एस.जाधव      | ३ | १५/४/७९  | --"-- | ११५४१ |
| ३९ | कनिष्ठ लिपीक      | ए.बी.चोरट       | ३ | ७/२/७९   | --"-- | ११३३७ |
| ४० | कनिष्ठ लिपीक      | ए.एच.जाधव       | ३ | ८/२/९०   | --"-- | ९४९४  |
| ४१ | कनिष्ठ लिपीक      | जी.पी.इंजे      | ३ | १/९/८२   | --"-- | १०५२७ |
| ४२ | कनिष्ठ लिपीक      | एम.जी.शिंदे     | ३ | २४/७/८४  | --"-- | १०८६४ |
| ४३ | कनिष्ठ लिपीक      | जी.एच.भरणे      | ३ | २२/९/०६  | --"-- | ६७८१  |
| ४४ | सहा.आरेखक         | ए.वाय.सोनवले    | ३ | १९/१२/८० | --"-- | १५१५० |
| ४५ | सहा.आरेखक         | एम.ई.जमादार     | ३ | ३१/१/८१  | --"-- | १३६९१ |
| ४६ | सहा.आरेखक         | पी.एस.बेनाडी    | ३ | ३०/६/८६  | --"-- | १३०७६ |
| ४७ | अनुरेखक           | बी.एच.खैरमोडे   | ३ | ५/७/८२   | --"-- | ११३८७ |
| ४८ | अनुरेखक           | एस.वाय.भोकरे    | ३ | ५/७/८२   | --"-- | १२०१५ |
| ४९ | स्थापत्य अभि.सहा. | पी.पी.चौगुले    | ३ | २८/७/८२  | --"-- | १२१३५ |
| ५० | स्थापत्य अभि.सहा  | एस.एस.चौगुले    | ३ | ४/३/८६   | --"-- | ११७४६ |
| ५१ | स्थापत्य अभि.सहा  | आर.एस.पाटील     | ३ | २८/७/८२  | --"-- | १२३६० |
| ५२ | स्थापत्य अभि.सहा  | डी.पी.भिऊगडे    | ३ | १२/५/८२  | --"-- | ११५४१ |
| ५३ | स्थापत्य अभि.सहा  | एस.एम.नाईक      | ३ | १३/९/८२  | --"-- | १२१०५ |
| ५४ | स्थापत्य अभि.सहा  | ए.एन.मस्कर      | ३ | २५/४/८६  | --"-- | १११३१ |
| ५५ | स्थापत्य अभि.सहा  | बी.बी.भुंजे     | ३ | २३/१/८६  | --"-- | ७०८८  |
| ५६ | वाहनचालक          | व्ही.एन.जाधव    | ३ | २६/७/८५  | --"-- | ८३५६  |
| ५७ | वाहनचालक          | एच.डी.राजिगरे   | ३ | १/४/८७   | --"-- | ७४२५  |

|    |          |                      |   |         |       |      |
|----|----------|----------------------|---|---------|-------|------|
| ५८ | वाहनचालक | एच.एस.शिंदे          | ३ | २५/७/८५ | --"-- | ७५९३ |
| ५९ | शिपाई    | एस.के.पुजारी         | ४ | ४/९/७८  | --"-- | ७७२३ |
| ६० | शिपाई    | आर.एल.कदम            | ४ | १८/७/६९ | --"-- | ८४३२ |
| ६१ | शिपाई    | एस.बी.सणस            | ४ | ४/१/८९  | --"-- | ७००५ |
| ६२ | शिपाई    | व्ही.डी.कुचेकर       | ४ | १०/६/९८ | --"-- | ६२८९ |
| ६३ | शिपाई    | डी.एम.देशमुख         | ४ | ३१/७/८५ | --"-- | ७५८२ |
| ६४ | शिपाई    | श्रीमती कवितके सी.पी | ४ | २७/४/९२ | --"-- | ७००५ |
| ६५ | शिपाई    | आर.डी.इंगळे          | ४ | १२/७/९१ | --"-- | ६९४४ |
| ६६ | शिपाई    | पी.एच.पडळकर          | ४ | २२/३/७३ | --"-- | ८१५२ |
| ६७ | चौकीदार  | आर.एम.कदम            | ४ | २३/३/७२ | --"-- | ८००८ |
| ६८ | चौकीदार  | टी.ए.माने            | ४ | १५/३/८५ | --"-- | ७५५७ |
| ६९ | मुकादम   | एम.पी.कमाने          | ४ | ३/३/८५  | --"-- | ८१९२ |
| ७० | मुकादम   | एस.जी.वाजे           | ४ | ११/७/८५ | --"-- | ८००८ |
| ७१ | चौकीदार  | जी.ए.साळुंखे         | ४ | २२/१/८५ | --"-- | ७७२३ |
| ७२ | चौकीदार  | डी.टी.पाटसुते        | ४ | ४/१०/८३ | --"-- | ७७२२ |
| ७३ | मजूर     | एस.बी.शिंदे          | ४ | १/९/६९  | --"-- | ८१४५ |
| ७४ | मजूर     | आर.बी.शिंदे          | ४ | ३/३/९०  | --"-- | ७००१ |
| ७५ | मजूर     | एस.व्ही.खैरमोडे      | ४ | १/९/८८  | --"-- | ७१३५ |
| ७६ | मजूर     | पी.एम.रणखांबे        | ४ | १/४/९६  | --"-- | ५५७९ |
| ७७ | मजूर     | डी.जे.निकम           | ४ | १/१२/९१ | --"-- | ७०१९ |
| ७८ | मजूर     | पी.वाय.मोरे          | ४ | १/१२/९४ | --"-- | ६६५७ |
| ७९ | मजूर     | डी.व्ही.खैरमोडे      | ४ | ५/५/८१  | --"-- | ७७२३ |

**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**  
**कलम ४ (१)(ब) (दहा)**

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची  
वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

| अनु.क्र. | वर्ग | वेतन रुपरेषा    | इतर अनुज्ञेय भत्ते  |                                |  |
|----------|------|-----------------|---|--------------------------------|--|
|          |      |                 | नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता)                              | प्रसंगानुसार (जसे प्रवासभत्ता) | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) |
| १.       | अ    | १६४००-४५०-२०९०० | म.भत्ता ५०% +<br>म.भत्ता २१%<br>घ.भा.भत्ता १५%<br>शहरभत्ता रु.२४०/-<br>कमाल | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| २        |      | १०६५०-३२५-१५८५० |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ३        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ४        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ५        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ६        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ७        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ८        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ९        |      | ८०००-२७५-१३५००  |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १०       |      | ५०००-१५०-८०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| ११       |      | ४५००-१२५-७०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १२       |      | ५०००-१५०-८०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १३       |      | ५०००-१५०-८०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १४       |      | ४०००-१००-६०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १५       |      | ४०००-१००-६०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १६       |      | ४०००-१००-६०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |
| १७       |      | ४०००-१००-६०००   |   | नियमानुसार                     | नियमानुसार                                 |

|    |  |                                  |  |            |            |
|----|--|----------------------------------|--|------------|------------|
| १८ |  | ६५००-२००-१०५००                   |  | नियमानुसार | नियमानुसार |
| १९ |  | ४०००-१००-६०००                    |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २० |  | ५०००-१५०-८०००                    |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २१ |  | ५०००-१५०-८०००                    |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २२ |  | ४५००-१२५-७०००                    |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २३ |  | ४०००-१००-६०००                    |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २४ |  | ३०५०-७५-३९५०-८०-<br>४५९०         |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २५ |  | ३०५०-७५-३९५०-८०-<br>४५९०         |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २६ |  | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४००० |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २७ |  | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४००० |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २८ |  | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४००० |  | नियमानुसार | नियमानुसार |
| २९ |  | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४००० |  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३० |  | २५५०-५५-२६६०-६०-<br>३२००.        |  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३१ |  | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४००० |  | नियमानुसार | नियमानुसार |

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे

| .क्र. | वर्ग                         | वेतन रुपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते  |   |  |
|-------|------------------------------|--------------|---|---|--|
|       |                              |              | नियमित (महागाई भत्ता २१%, महा. वेतन ५०%, घरभाडे भत्ता, १५% शहर भत्ता २४०/-) | प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)                   | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) |
|       | <b>वर्ग - १</b>              |              |   | वाहतुक भत्ता ८००/- प्रति महा (दौ-यावर नियमानुसार) | निरंक                                      |
| १.    | अधीक्षक अभियंता (स्था./यां.) | १२००० -१६५०० | --"--   | --"--   |  |
| २.    | कार्यकारी अभियंता (स्था.)    | १०६५०-१५८५०  | --"--   | --"--   |  |
| ३.    | उप अभियंता (स्था./यां.)      | ८०००-१३५००   | --"--   |   |  |
|       | <b>वर्ग-२</b>                |              |   | वाहतुक भत्ता ४००/- प्रति महा (दौ-यावर नियमानुसार) |  |
| ४.    | लेखा अधिकारी                 | ६५००-१०५००   | --"--   | --"--   |  |
| ५.    | सहा. अभियंता (स्था./यां.)    |              |   |   |  |
|       | <b>वर्ग-३</b>                |              |   | वाहतुक भत्ता ४००/- प्रति महा (दौ-यावर नियमानुसार) |  |
| ६.    | कनिष्ठ अभियंता (स्था./यां.)  | ५५००-९०००    | --"--   |   |  |
| ७.    | अधीक्षक                      | ५५००-९०००    | --"--   | वा.भ. १००   |  |
| ८.    | सहा. लेखा अधिकारी            | ५५००-९०००    | --"--   | --"--   |  |
| ९.    | उपलेखापाल                    | ५०००-८०००    | --"--   | --"--   |  |
| १०.   | प्रथम लिपीक                  | ५०००-८०००    | --"--   | --"--   |  |
| ११.   | वरिष्ठ लिपीक                 | ४०००-६०००    | --"--   | --"--   |  |
| १२.   | सहाय्यक आरेखक                | ४०००-६०००    | --"--   | --"--   |  |
| १३.   | टंकलेखक                      | ३२००-४९००    | --"--   | --"--   |  |
| १४.   | कनिष्ठ लिपीक/ टंकलेखक        | ३०५०-४५९०    | --"--   | --"--   |  |
| १५.   | वाहन चालक                    | ३०५०-४५९०    | --"--   | --"--   |  |
| १६.   | पंपचालक                      | ३०५०-४५९०    | --"--   | --"--   |  |

|     |                     |           |       |       |  |
|-----|---------------------|-----------|-------|-------|--|
| १७. | वर्ग-४<br>बांधणीकार | २७५०-४४०० | --"-- | --"-- |  |
| १८. | फेरोप्रिटर          | २६१०-४००० | --"-- | --"-- |  |
| १९. | दफ्तरी              | २६१०-४००० | --"-- | --"-- |  |
| २०. | नाईक                | २६१०-४००० | --"-- | --"-- |  |
| २१. | शिपाई               | २५५०-३२०० | --"-- | --"-- |  |
| २२. | चौकीदार             | २५५०-३२०० | --"-- | --"-- |  |

### शहर भत्ता वेतनावर अवलंबून आहे.

#### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विकास व उपविभाग

|     |  |             |   |  |       |
|-----|--|-------------|---|--|-------|
| २३. | वर्ग - १<br>कार्यकारी अभियंता<br>(स्था.) | १०६५०-१५८५० | महा.वेतन ५०%<br>महा. भत्ता २१%<br>घ.भा. भ. १५%<br>शहर भत्ता २४० | वाहतूक भत्ता<br>८०० प्रतिमाह<br>(दौ-यावर<br>नियमानुसार ) | निरंक |
| २४. | उप अभियंता<br>(स्था./यां.)               | ८०००-१३५००  | --"--   | --"--  |       |
|     | <b>वर्ग-२</b>                            |             |   |  |       |
| २५. | सहा. अभियंता<br>(स्था./यां.)             | ६५००-१०५००  | --"--   | वा.भ. ४००  |       |
|     | शाखा अभियंता                             | ६५००-१०५००  | --"--   | वा.भ. ४००  |       |
|     | <b>वर्ग-३</b>                            |             |   |  |       |
| २६. | विभागीय लेखापाल                          | ६५००-१०५००  | --"--   | वा.भ. ४००  |       |
| २७. | प्रथम लिपीक                              | ५०००-८०००   | --"--   | वा.भ. १००  |       |
| २८. | भांडारपाल                                | ४५००-७०००   | --"--   | वा.भ. १००  |       |
| २९. | सहा.भांडारपाल                            | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३०. | वरिष्ठ लिपीक                             | ४०००-६०००   | --"--   | --"--  |       |
| ३१. | सहाय्यक आरेखक                            | ४५००-७०००   | --"--   | --"--  |       |
| ३२. | कनिष्ठ लिपीक/<br>टंकलेखक                 | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३३. | अनुरेखक                                  | ४०००-६०००   | --"--   | --"--  |       |
| ३४. | वाहन चालक                                | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३५. | पंपचालक                                  | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३६. | जोडारी                                   | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३७. | कारकून                                   | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ३८. | मीटर वाचक                                | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
|     | <b>वर्ग-४</b>                            |             |   |  |       |
| ३९. | नळकरी                                    | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ४०. | शिपाई                                    | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ४१. | चौकीदार                                  | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ४२. | मजूर                                     | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ४३. | हमाल                                     | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ४४. | सफाईगार                                  | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |

|     |        |           |       |       |  |
|-----|--------|-----------|-------|-------|--|
| ४५. | खलाशी  | २५५०-३२०० | --"-- | --"-- |  |
| ४६. | मदतनीस | २५५०-३२०० | --"-- | --"-- |  |

शहर भत्ता वेतनावर अवलंबून आहे.

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.

|     |                                       |             |   |  |       |
|-----|---------------------------------------|-------------|---|--|-------|
| ४७. | अधीक्षक अभियंता<br>(स्था.)            | १२०००-६५००  | महा.वेतन ५०%महा.<br>भत्ता २१%<br>सद्याच्या वर्गीकरण<br>प्रमाणे. | वाहतूक भत्ता ८००<br>प्रतिमाह<br>(दौ-यावर<br>नियमानुसार ) | निरंक |
| ४८. | कार्यकारी अभियंता<br>(स्था./ यां.)    | १०६५०-१५८५० | --"--   | वाहतूक भत्ता<br>४०० प्रतिमाह<br>(दौ-यावर<br>नियमानुसार ) |       |
| ४९. | उप अभियंता<br>(स्था./यां.)            | ८०००-१३५००  | --"--   | - वरील प्रमाणे-  |       |
|     | वर्ग-२                                |             |   |  |       |
| ५०. | सहा. अभि.<br>/शा.अभि.<br>(स्था./यां.) | ६५००-१०५००  | --"--   | - वरील प्रमाणे-  |       |
|     | वर्ग-३                                |             |   |  |       |
| ५१. | लघुलेखक निम्नश्रेणी                   | ५५००-९०००   | --"--   | वा.भ. ७५   |       |
| ५२. | कनिष्ठ अभियंता<br>(स्था./यां.)        | ५५००-९०००   | --"--   |  |       |
| ५३. | अधीक्षक                               | ५५००-९०००   | --"--   | वा.भ. ७५   |       |
| ५४. | सहा. लेखा अधिकारी                     | ५५००-९०००   | --"--   | --"--  |       |
| ५५. | उपलेखापाल                             | ५०००-८०००   | --"--   | --"--  |       |
| ५६. | प्रथम लिपीक                           | ५०००-८०००   | --"--   | --"--  |       |
| ५७. | भांडारपाल                             | ५०००-८०००   | --"--   | --"--  |       |
| ५८. | वरिष्ठ लिपीक                          | ४०००-६०००   | --"--   | --"--  |       |
| ५९. | आरेखक                                 | ५५००-९०००   |   |  |       |
| ६०. | सहाय्यक आरेखक                         | ४०००-६०००   | --"--   | --"--  |       |
| ६१. | टंकलेखक                               | ३२००-४९००   | --"--   | --"--  |       |
| ६२. | कनिष्ठ लिपीक/<br>टंकलेखक              | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ६३. | कारकून                                | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ६४. | वाहन चालक                             | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ६५. | मेस्त्री                              | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
| ६६. | गाळणी चालक                            | ३०५०-४५९०   |   |  |       |
| ६७. | पंपचालक                               | ३०५०-४५९०   | --"--   | --"--  |       |
|     | वर्ग-४                                |             |   |  |       |
| ६८. | दप्तरी                                | २६१०-४०००   | --"--   | --"--  |       |
| ६९. | शिपाई                                 | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |
| ७०. | चौकीदार                               | २५५०-३२००   | --"--   | --"--  |       |



|     |      |           |       |       |  |
|-----|------|-----------|-------|-------|--|
| ७१. | मजूर | २५५०-३२०० | --"-- | --"-- |  |
|-----|------|-----------|-------|-------|--|

शहर भत्ता वेतनावर अवलंबून आहे.

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर.

|    |   |  |  |            |    |
|----|---|--|--|------------|----|
| १) | १ | १२०००-३७५-१६५००<br>१०६५०-३२५-१५८५०<br>८०००-२७५-१३५००   | म.भत्ता-२१%+<br>शहर भत्ता+<br>१५%घरभाडे.   | देणेत येतो | -- |
| २) | २ | ६५००-२००-१०५००   | (कोल्हापूर मनपा)   |            | -- |
| ३) | ३ | ५५००-१७५-९०००<br>५०००-१५०-८०००<br>४५००-१२५-७०००<br>४०००-१००-६०००<br>३०५०-७५-३९५०-८०-<br>४५९० | २)सातारा,कराड,<br>इचलकरंजी<br>महा. भत्ता- २१%<br>घरभाडे ७.५% व<br>इतर ठिकाणी<br>महा. भत्ता-२१%<br>घरभाडे ५%. |            | -- |
| ४) | ४ | २६१०-६०-२९१०-६५-<br>३३००-७०-४०००.<br>२५५०-५५-२६६०-६०-<br>३२००                                |  |            | -- |

### जिल्हा - सोलापूर

| अ.क्र. | वर्ग | वेतन रुपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते                                   |                                       |   |
|--------|------|--------------|--|---------------------------------------|---|
|        |      |              | नियमित<br>(महागाई भत्ता<br>घरभाई भत्ता<br>शहर भत्ता) | प्रसंगानुसार<br>(जसे प्रवास<br>भत्ता) | विशेष (जसे<br>प्रकल्प भत्ता,<br>प्रशिक्षण भत्ता ) |
| १      | १    | १२०००-१६५००  |  | नियमानुसार                            | नियमानुसार  |
| २      | २    | ८०००-१३५००   | २४१३३  | नियमानुसार                            | नियमानुसार  |
| ३      | २    | ८०००-१३५००   | २३०१२  | नियमानुसार                            | नियमानुसार  |

|    |   |            |       |            |            |
|----|---|------------|-------|------------|------------|
| ४  | २ | ८०००-१३५०० | २०२०६ | नियमानुसार | नियमानुसार |
| ५  | २ | ८०००-१३५०० | १९६४५ | नियमानुसार | नियमानुसार |
| ६  | २ | ६५००-१०५०० | १४८०५ | नियमानुसार | नियमानुसार |
| ७  | २ | ८०००-१३५०० | २२४५० | नियमानुसार | नियमानुसार |
| ८  | ३ | ६५००-१०५०० | २०९२५ | नियमानुसार | नियमानुसार |
| ९  | ३ | ५५००-९०००  | १३९१४ | नियमानुसार | नियमानुसार |
| १० | ३ | ५०००-८०००  | १६२०९ | नियमानुसार | नियमानुसार |
| ११ | ३ | ४५००-७०००  | ११४१६ | नियमानुसार | नियमानुसार |
| १२ | ३ | ४५००-७०००  | १११६० | नियमानुसार | नियमानुसार |
| १३ | ३ | ५०००-८०००  | १५९०४ | नियमानुसार | नियमानुसार |
| १४ | ३ | ५०००-८०००  | १३४५६ | नियमानुसार | नियमानुसार |
| १५ | ३ | ५०००-८०००  | १३९६१ | नियमानुसार | नियमानुसार |
| १६ | ३ | ४०००-६०००  | ११४१६ | नियमानुसार | नियमानुसार |
| १७ | ३ | ४०००-६०००  | ११४१६ | नियमानुसार | नियमानुसार |
| १८ | ३ | ४०००-६०००  | ११२११ | नियमानुसार | नियमानुसार |
| १९ | ३ | ४०००-६०००  | १०८०३ | नियमानुसार | नियमानुसार |
| २० | ३ | ४०००-६०००  | १०८०३ | नियमानुसार | नियमानुसार |
| २१ | ३ | ४०००-६०००  | ८९६८  | नियमानुसार | नियमानुसार |
| २२ | ३ | ४०००-६०००  | ८३५५  | नियमानुसार | नियमानुसार |
| २३ | ३ | ३०५०-४५९०  | ७७३९  | नियमानुसार | नियमानुसार |
| २४ | ३ | ५०००-९०००  | १५६९९ | नियमानुसार | नियमानुसार |
| २५ | ३ | ४५००-७०००  | १२६९० | नियमानुसार | नियमानुसार |
| २६ | ३ | ४५००-७०००  | ९३७६  | नियमानुसार | नियमानुसार |
| २७ | ३ | ४०००-६०००  | १०२२२ | नियमानुसार | नियमानुसार |
| २८ | ३ | ४०००-६०००  | ९४०६  | नियमानुसार | नियमानुसार |
| २९ | ४ | २६१०-४०००  | ७७५९  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३० | ४ | २६१०-४०००  | ७७५९  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३१ | ४ | २६१०-४०००  | ७६१६  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३२ | ४ | २६१०-४०००  | ७३३१  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३३ | ४ | २६१०-४०००  | ७७५९  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३४ | ४ | २६१०-४०००  | ७७५९  | नियमानुसार | नियमानुसार |
| ३५ | ४ | २५५०-३२००  | ६३०१  | नियमानुसार | नियमानुसार |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

**कलम-(४) (१) (ब) (xi)**  
**पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयाचे मंजूर**  
**अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे**

| अ. क्र. | अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन   | अनुदान  | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय |
|---------|---|---|---------------------------------------|-------------------------------------|----------|
| १.      | २.  | ३.  | ४.                                    | ५.                                  | ६.       |
| १.      | मुख्य अभियंता, म.जी.प्रा., पुणे                                     |   | -- निरंक --                           |                                     |          |
|         | <b>म.जी.प्रा. मंडळ, पुणे</b>  |   |                                       |                                     |          |
| १)      | प्रगतीपथावरील योजना (ग्रामीण) विकास विभाग<br>बांधकाम विभाग          | <u>२२ योजना</u><br>रु.७१०९.२७<br><u>१५ योजना</u><br>रु. ५४६७.०० | रु.५१२४.७८<br><br>रु. ३६२१.८७         |                                     |          |
| ३)      | नागरी योजना "अ" "ब" पूर्ण ठेव योजना<br>विकास विभाग<br>बांधकाम विभाग | <u>२ योजना</u><br>रु.२४२.३२<br><u>४ योजना</u><br>रु. ५१६९.९३    | रु.०.००<br><br>रु. ३९६५.९३            |                                     |          |

**अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे - १.  
अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.**

| अ. क्र. | अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन        | अनुदान<br>२००६-<br>२००७ | अंदाजित<br>वापर<br>(क्षेत्र व<br>कामाचा<br>तपशिल) | अधीक<br>अनुदान<br>अपेक्षित<br>असल्यास<br>लक्षांत | अभिप्राय                                   |
|---------|------------------------------------|-------------------------|---|--|--|
| १       | वेतन व भत्ते २.११                  | ६९१.००                  | पुणे  | ६.००   | तुलनात्कदृष्टया                            |
| २       | प्रवास भत्ता खच २.१२               | १३.००                   | पुणे  | ६.९१   | महाराष्ट्र दर्शन<br>प्रवास खर्चमुळे<br>वाढ |
| ३       | वैद्यकीय खर्च २.१३                 | १८.५०                   | पुणे  | ४.२४   | तुलनात्कदृष्टया                            |
| ४       | गणवेश २.१४                         | ०.५०                    | पुणे  | १.१५   |  |
| ५       | प्रशिक्षण २.१५                     | ०.००                    | पुणे  | २.५०   |  |
| ६       | नि. वेतन / रजा २.१६ ते २.१८        | १.००                    | पुणे  | ०.००   | तुलनात्कदृष्टया                            |
| ७       | प्रिटींग स्टेशनरी २.२०१            | ५.००                    | पुणे  | १.९०   |  |
| ८       | जाहिरात २.२०२                      | ०.०५                    | पुणे  | १.१०   |  |
| ९       | पोस्टेज / टेलि. २.२०३ ते २०४       | ४.५०                    | पुणे  | ०.२५   | तुलनात्कदृष्टया                            |
| १०      | पुस्तके / नियतकालिके २.२०५         | ०.०२                    | पुणे  | ०.३०   | तुलनात्कदृष्टया                            |
| ११      | बीज, पाणी २.२०६                    | ४.००                    | पुणे  | ०.००   |  |
| १२      | भाडे कर २.२०७                      | ४.००                    | पुणे  | ०.५०   |  |
| १३      | ऑडीट फी २.२०८                      | ०.००                    | पुणे  | ०.००   |  |
| १४      | आदरतिथ्य २.२०९                     | ०.००                    | पुणे  | ०.००   |  |
| १५      | कान्फ. / सेमि. २.२११               | ०.००                    | पुणे  | ०.००   |  |
| १६      | बँक चार्जेस / इतर २.२१ २ ते २१३    | ४.००                    | पुणे  | १.८६   |  |
| १७      | कायदे विषयक खर्च २.२३              | ०.४५                    | पुणे  | ०.४५   |  |
| १८      | खेळ, करमणूक खर्च २.२५              | ०.००                    | पुणे  | ०.००   |  |
| १९      | वाहन दुरुस्ती / खर्च २.३० ते २.५१  | १६.२०                   | पुणे  | २.९९   | तुलनात्कदृष्टया                            |
| २०      | इमारत देखभाल दुरुस्ती २.४२ ते २.५४ | ३.२९                    | पुणे  | १.३६   |  |
| २१      | शासन पा.पु.देखभाल व दुरुस्ती २.४०  | ५.००                    | पुणे  | १७.००  | तुलनात्कदृष्टया                            |
|         | <b>एकूण</b>                        | <b>७७०.७१</b>           |   | <b>४३.५१</b>                                     |  |

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली

|   |                                 |   |               |       |  |
|---|---------------------------------|---|---------------|-------|--|
| १ | वेतन व भत्ते                    | ४८६.५१  | सांगली जिल्हा | निरंक |  |
| २ | नागरी व ग्रामीण<br>पा.पु. योजना | १३३२.०५<br>नागरी<br>२४६.००<br>एमएनपी.<br>१४३७.००<br>अेआरपी<br>८२९.००<br>हुडको | सांगली जिल्हा | निरंक |  |

## जिल्हा- कोल्हापूर.

| अनु<br>क्र. | अंदाजपत्रकिय<br>शीषाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर<br>(क्षेत्र व कामाचा<br>तपशील (१२/०६<br>पर्यंत) | अधिक अनुदान<br>अपेक्षित<br>असल्यास<br>रूपयात | अभिप्राय |
|-------------|------------------------------|--------|--|--|----------|
| १)          | वेतन व भत्ते                 | ६९२.४२ | ४११.१७   | --   |          |
| २)          | वाहतूक भत्ता                 | १५.११  | ८.९८   | --   |          |
| ३)          | वैद्यकिय खर्च                | २०.१०  | १०.७४  | --   |          |
| ४)          | गणवेश इत्यादी                | ४.८०   | ०.५९   | --   |          |

जिल्हा- सोलापूर

| अ.क्र<br>. | अंदाजपत्रकिय<br>शीर्षाचे वर्णन                    | अनुदान          | नियोजित वापर<br>(क्षेत्र व कामाचा<br>तपशिल)             | अधिक<br>अनुदान<br>अपेक्षित<br>असल्यास<br>रुपयात | अभिप्राय                          |
|------------|---|-----------------|---|---|-----------------------------------|
| १          | वार्षिक<br>अंदाजपत्रक<br>महसूल बाब<br>५५०.७३ लक्ष | ५०१.६३<br>मंजूर | वेतन व भत्ते<br>वाहनखर्च,<br>कार्यालयीन खर्च<br>इत्यादी | ८१.७० लक्ष                                      | वेतन व भत्ते<br>अदा<br>करण्यासाठी |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (xii) नमुना (अ)

पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती ----  
----- या वर्षासाठी प्रकाशित करणे

--- नि रं क ---

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (xii) नमुना (ब)

पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती ----  
----- या वर्षासाठी प्रकाशित करणे

--- नि रं क ---



मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (xiii)

पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयातील मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

| अ. क्र.                                 | परवाना-धारकाचे नांव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांका-पासून | दिनांका-पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |       |
|---|---------------------|-------------------|----------------|---------------|----------------|------------|---------------------------|-------|
| १.                                      | २.                  | ३.                | ४.             | ५.            | ६.             | ७.         | ८.                        |       |
| मुख्य अभियंता, पुणे कार्यालय            |                     |                   | ---            |               |                |            |                           | निरंक |
| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे.   |                     |                   |                |               |                |            |                           |       |
| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली. |                     |                   |                |               |                |            |                           |       |

**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**

**कलम-(४) (१) (ब) (xiv)**

पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे. चालू वर्षाकरीता

| अ. क्र. | दस्तऐवजाचा प्रकार                       | विषय            | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पध्दती | जबाबदार व्यक्ती |
|---------|---|-----------------|-------------------------------|---------------------------|-----------------|
| १.      | २.                                      | ३.              | ४.                            | ५.                        | ६.              |
| १.      | मुख्य अभियंता म.जी.प्रा., पुणे कार्यालय | --- नि रं क --- |                               |                           |                 |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे**

|   |                     |                   |            |   |                         |
|---|---------------------|-------------------|------------|---|-------------------------|
| १ | बृहत आराखडा         | NC/PC बहत आराखडा  | संगणक      | हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी (Floopy किंवा हस्त/टंकलिखित | तांत्रिक शाखा श्री.टिळक |
| २ | मासिक प्रगती अहवाल  |                   | संगणक      | हार्डडिस्क  | रेखाशाखा                |
| ३ | मासिक लेखा          |                   | संगणक      | हार्डडिस्क  | लेखाशाखा                |
| ४ | मासिक वेतन देयके    |                   | संगणक      | हार्डडिस्क  | आस्था.शाखा              |
| ५ | दैनंदिन पत्रव्यवहार |                   | संगणक      | फ्लॉपी/हस्त/टंकलिखित                                | टंकलेखन शाखा            |
| ६ | लघुकृती आराखडा      | आर्थिक अंदाजपत्रक | सॉफ्ट कॉपी | फ्लॉपी अथवा हार्ड कॉपी                              | तांत्रिक शाखा रोहोम     |

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम-(४) (१) (ब) (xv)

पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

| अ. क्र.   | सुविधेचा प्रकार        | वेळ   | कार्यपध्दती                  | ठिकाण                         | जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी                                       | तक्रार निवारण  |
|---|------------------------|---|------------------------------|-------------------------------|---|----------------|
| १.  | २.                     | ३.  | ४.                           | ५.                            | ६.  | ७.             |
| <b>मुख्य अभियंता म.जी.प्रा. पुणे विभाग , पुणे</b> |                        |   |                              |                               |   |                |
| १.  | भेटण्याचे वेळ संदर्भात | पूर्व परवानगीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३.०० पूर्वी. पूर्व परवानगीशिवाय ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत | कार्या.कामा -संदर्भात माहिती | म.जी.प्रा. पुणे विभाग पुणे    | १. मुख्य अभियंता<br>२.सहा. मुख्य अभियंता<br>३.विशेष. अधीक्षक    | --             |
| <b>म.जी.प्रा.मंडळ, पुणे</b>                       |                        |   |                              |                               |   |                |
| १.  | भेटण्याचे वेळ संदर्भात | पूर्व परवानगीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३.०० पूर्वी. पूर्व परवानगीशिवाय ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत | कार्या.कामा -संदर्भात माहिती | म.जी.प्रा. मंडळ पुणे          | १.अधीक्षक अभियंता<br>२.सहा.अधीक्षक अभियंता<br>३.कार्या. अधीक्षक | --             |
| ३.  | भेटण्याची वेळ          | पूर्वपरवानगीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी   | पाणी पुरवठा योजना-संबंधी     | म.जी.प्रा. विकास विभाग,पुणे   | कार्यकारी अभियंता   | कार्य. अभियंता |
| ४.  | भेटण्याची वेळ          | पूर्वपरवानगीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी   | पाणी पुरवठा योजना-संबंधी     | म.जी.प्रा. बांधकाम विभाग,पुणे | कार्यकारी अभियंता   | कार्य. अभियंता |

## मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

### कलम ४(१) बी (xvi) १६ -

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग कार्यालयातील माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी व अपीलीय प्राधिकारी यांची नावे, हुद्दे व अन्य तपशील.

| अ.क्र.                               | शासकीय माहिती अधिका-याचे नांव | पदनाम         | पत्ता/दूरध्वनी क्र.                      | तपशील   |
|--------------------------------------|-------------------------------|---------------|--|---|
| <b>शासकीय माहिती अधिकारी</b>         |                               |               |  |   |
| १.                                   | श्री. एस बी बंगाळे            | उप अभियंता    | मध्यवर्ती इमारत, पुणे-१.<br>०२०-२६१२७८६६ | मुख्य अभियंता स्तरावरील सर्व बाबी.  |
| <b>सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी</b> |                               |               |  |   |
| २.                                   | श्री. व्ही. एस. सुर्यवंशी     | विशेष अधीक्षक | मध्यवर्ती इमारत, पुणे-१.<br>०२०-२६१२७८६६ | मुख्य अभियंता कार्यालयातील माहिती अधिका-यांसाठी प्राथमिक माहिती गोळा करून माहिती अधिका-यांना सादर करणे. |
| <b>अपीलीय अधिकारी.</b>               |                               |               |  |   |
| १.                                   | श्री. रा ग होलाणी             | मुख्य अभियंता | मध्यवर्ती इमारत, पुणे-१.<br>०२०-२६१२७८६६ | मुख्य अभियंता कार्यालयातील माहिती अधिकारी यांनी दिलेल्या प्रकरणात झालेली अपीले निर्गत करणे.             |

#### पुणे मंडळ

#### शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र. | शासकिय माहिती अधिका-यांचे नांव | पदनाम                                     | पत्ता / फोन                        | तपशील   |
|--------|--------------------------------|---|------------------------------------|---|
| १      | श्रीमती आर एन पवार             | सहा. अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय पुणे १ | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे |

#### सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र. | शासकिय माहिती अधिका-यांचे नांव | पदनाम   | पत्ता / फोन                        | तपशील   |
|--------|--------------------------------|---------|------------------------------------|---|
| १      | श्री. व्ही. एस. सुर्यवंशी      | अधीक्षक | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे |

#### अपीलीय प्राधिकारी

| अ.क्र. | शासकिय माहिती अधिका-यांचे नांव | पदनाम                   | पत्ता / फोन                        | तपशील   |
|--------|--------------------------------|-------------------------|------------------------------------|---|
| १      | श्री स गो आडवरेकर              | प्रभारी अधीक्षक अभियंता | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात अपीलीय अधिकारी म्हणून काम पहाणे |

#### शासकिय माहिती अधिकारी

म.जी.प्रा. विकास विभाग पुणे



| १. | २.                                  | ३.   | ४.   | ५.                          | ६.   | ७.   | ८ |
|----|-------------------------------------|--|--|-----------------------------|--|--|---|
| १  | सौ. के.व्ही. शेठे , अधीक्षक प्रभारी | १. श्री. के. एस. ठाणेकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ, सांगली " जलभवन" द.शिवाजीनगर सांगली. | श्री. यमगर, अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ, सांगली " जलभवन" द.शिवाजीनगर सांगली. | मजीप्रा मंडळ स्तरावरील सर्व बाबी           |   |
|    |                                     | २. श्री. एस.के. शर्मा, कार्यकारी अभियंता (यां)   | मजीप मंडळ, सांगली " जलभवन" द.शिवाजीनगर सांगली. | श्री. यमगर, अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ, सांगली " जलभवन" द.शिवाजीनगर सांगली. | मजीप्रा मंडळ स्तरावरील सर्व यांत्रिकी बाबी |   |

**विभागीय कार्यालय :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली**

| अ. क्र. | सहाय्यक माहिती अधिकारी नांव व पदनाम | माहिती अधिका-यांचे नांव                         | पत्ता   | अपीलिय प्राधिका-याचे नांव   | पत्ता  | माहितीचे कार्यक्षेत्र       | शे रा |
|---------|-------------------------------------|---|---|-----------------------------|--|-----------------------------|-------|
| १.      | २.                                  | ३.  | ४.  | ५.                          | ६.   | ७.                          | ८.    |
| १       | श्री. एस. डी. नांदणीकर प्रथम लिपीक  | श्री. एस. जी. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप बांधकाम विभाग , सांगली " जलभवन " द.शिवाजीनगर सांगली. | श्री. यमगर, अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ, सांगली " जलभवन" द.शिवाजीनगर सांगली. | विभागीय स्तरावरील सर्व बाबी |       |

**विभागीय कार्यालय :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली**

| अ क्र | सहाय्यक माहिती अधिकारी नांव व पदनाम | माहिती अधिका-यांचे नांव             | पत्ता                           | अपीलिय प्राधिका-याचे नांव                      | पत्ता  | माहितीचे कार्यक्षेत्र         | शे रा |
|-------|-------------------------------------|-------------------------------------|---------------------------------|--|--|-------------------------------|-------|
| १.    | २.                                  | ३.                                  | ४.                              | ५.   | ६.   | ७.                            | ८     |
| १     | श्री. टी.पी. पाटील, वरिष्ठ लिपीक    | श्री. पी. बी.पाटील, उप वि अभियंता   | मजीप्रा बांधकाम उप विभाग विटा   | श्री. एस.जी. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मुपो विटा ता. खानापूर जिल्हा सांगली                        | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |       |
| २     | श्री. एस. एस. हिरुगडे वरिष्ठ लिपीक  | श्री. एस.जी. सादिगले, उप वि अभियंता | मजीप्रा बांधकाम उप विभाग सांगली | श्री. एस.जी. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप बांधकाम विभाग , सांगली " जलभवन " द.शिवाजी नगर सांगली. | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |       |

|   |  |   |   |  |  |                               |
|---|--|---|---|--|--|-------------------------------|
| ३ | श्री. डी.आर.यादव<br>कनिष्ठ लिपीक       | श्री. जी. ए.<br>पाटील,<br>उप वि अभियंता   | मजीप्रा<br>स्वच्छता उप<br>विभाग सांगली    | श्री. एस.जी.<br>सादिगले<br>कार्यकारी<br>अभियंता<br>प्रभारी | मजीप<br>बांधकाम<br>विभाग,<br>सांगली "<br>जलभवन "<br>द.शिवाजीनगर<br>सांगली. | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |
| ४ | श्री. एम. एन.<br>पाटील<br>कनिष्ठ लिपीक | श्री. एस. एस.<br>मेटकरी<br>उप वि अभियंता  | मजीप्रा बांध.<br>उप विभाग<br>इस्लामपूर    | श्री. एस.जी.<br>सादिगले<br>कार्यकारी<br>अभियंता प्र.       | मु पो<br>इस्लामपूर ता.<br>वाळवा, जिल्हा<br>सांगली                          | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |
| ५ | श्री. बी. बी. झेंडे<br>वरिष्ठ लिपीक    | श्री. एम.के.<br>मेटकरी<br>उप वि अभियंता   | मजीप्रा<br>बांधकाम उप<br>विभाग<br>तासगांव | श्री. एस.जी.<br>सादिगले<br>कार्यकारी<br>अभियंता प्र.       | दत्तमाळ<br>तासगांव,<br>ता.तासगांव,<br>जिल्हा-<br>सांगली                    | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |
| ६ | श्री. ए.के. बुरुड ,<br>सहा.आरेखक       | श्री. एस. बी.<br>कुंभोजे<br>उप वि अभियंता | मजीप्रा<br>स्वच्छता उप<br>विभाग मिरज      | श्री. एस.जी.<br>सादिगले<br>कार्यकारी<br>अभियंता प्र.       | जलमंदीर,<br>शिवाजी रोड,<br>दुय्यम बाजार<br>समिती समोर,<br>मिरज             | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |

| अ.<br>क्र.   | सहा. माहिती<br>अधिका-याचे<br>नांव सर्वश्री. | माहिती अधिका-<br>याचे नांव सर्वश्री   | अपिलीय<br>प्राधिका-याचे<br>नांव सर्वश्री.                           | कार्यालयीन पत्ता   | माहितीचे कार्यक्षेत्र  | शे<br>रा |
|--|---|---|---|--|--|----------|
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र. १, कोल्हापूर</b> |   |   |   |  |  |          |
| १)   | के.आर.<br>पाटील,<br>प्रथम लिपीक             | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी<br>अभियंता                                     | डी.व्ही.ठकार,<br>अधीक्षक<br>अभियंता,<br>मजीप्रा मंडळ,<br>कोल्हापूर. | मजीप्रा. बांधकाम<br>विभाग क्र. १,<br>कोल्हापूर. ताराराणी<br>चौक, जुना पुना-<br>बेंगलोर रोड,<br>कोल्हापूर | कोल्हापूर शहर,<br>हातकणंगले, शिरोळ,<br>गडहिंगलज आजरा,<br>चंदगड तालुका,<br>जिल्हा कोल्हापूर |          |
| २)   | ए.एस. भोईटे,<br>वरिष्ठ<br>लिपीक.            | एस.पी.कार्वेकर,<br>शाखा अभियंत<br>(अतिरिक्त<br>कार्यकार<br>उप विभागीय<br>अधिकारी) | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी<br>अभियंता                       | मजीप्रा. बांध.उ. वि.<br>क्र. १, कोल्हापूर.<br>ताराराणी चौक,<br>जुना पुना-बेंगलोर<br>रोड, कोल्हापूर       | कोल्हापूर शहर जिल्हा<br>कोल्हापूर.   |          |

|    |  |  |   |  |   |
|----|--|--|---|--|---|
| ३) | एस.एस.<br>तावदारे,<br>कनिष्ठ<br>लिपीक. | व्ही.डी.<br>नागरगोजे,<br>उप विभागीय<br>अधिकारी.                                  | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी<br>अभियंता | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. १,<br>इचलकरंजी<br>शिवाजी चौक,<br>इचलकरंजी                | शिरोळ तालुका जिल्हा<br>कोल्हापूर                    |
| ४) | आर.डी.<br>काटकर,<br>वरिष्ठ<br>लिपीक.   | आर.एल. पाटील,<br>उप विभागीय<br>अधिकारी.  | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी<br>अभियंता | मजीप्रा बांध.उ.<br>वि.क्र. २,<br>इचलकरंजी .<br>शिवाजी चौक,<br>इचलकरंजी               | हातकणंगले तालुका<br>जिल्हा कोल्हापूर                |
| ५) | श्रीमती<br>एस.ए. वांद्रे,<br>क.लिपीका  | डी.बी.निंबाळकर<br>शाखा अभियंत<br>(अतिरिक्त<br>कार्यकार<br>उप विभागीय<br>अधिकारी) | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी<br>अभियंता | मजीप्रा बांध. उप<br>विभाग, गडहिंगलज<br>घुगरे बिल्डींग,<br>गांधीनगर, ता.<br>गडहिंगलज. | आजरा, चंदगड व<br>गडहिंगलज तालुका.<br>जि. कोल्हापूर. |

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सोलापूर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सोलापूर येथील मंडळ कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

#### अ. शासकीय माहिती अधिकारी

| अ. क्र. | शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम          | कार्यक्षेत्र   | पत्ता / फोन                          | ई-मेल                     | अपिलीय प्राधिकारी |
|---------|------------------------------|----------------|----------------|--------------------------------------|---------------------------|-------------------|
| १       | श्री. एस.जी.सावळगी           | सहा. अधि. अभि. | सोलापूर जिल्हा | २३२ मोदीखाना सोलापूर<br>०२१७-२३१२१७१ | semjpcrlsur@sancharnet.in | अधीक्षक अभियंता   |

#### ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

| अ. क्र. | सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नाव | पदनाम           | कार्यक्षेत्र   | पत्ता / फोन                          | ई-मेल                     |
|---------|-------------------------------------|-----------------|----------------|--------------------------------------|---------------------------|
| १       | श्री. आर. आर. जोशी                  | प्रभारी अधीक्षक | सोलापूर जिल्हा | २३२ मोदीखाना सोलापूर<br>०२१७-२३१२१७१ | semjpcrlsur@sancharnet.in |



## क. अपिलीय अधिकारी

| अ. क्र. | अपिलीय अधिकारीचे नांव | पदनाम           | कार्यक्षेत्र   | पत्ता / फोन                          | ई-मेल                             | यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी |
|---------|-----------------------|-----------------|----------------|--------------------------------------|-----------------------------------|---------------------------------------|
| १       | श्री. डी. टी. देवणे   | अधीक्षक अभियंता | सोलापूर जिल्हा | २३२ मोदीखाना सोलापूर<br>०२१७-२३१२१७१ | semjpcrls<br>ur@sanch<br>arnet.in | श्री. एस. जी. सावळगी                  |

## कलम ४ (१) (ब) (xvi)

कोल्हापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/ सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) प्रकाशित करणे.

## अ. शासकीय माहिती अधिकारी

| अ. क्र. | शासकीय माहिती अधिका-याचे नाव | पदनाम             | कार्यक्षेत्र  | पत्ता/फोन  | ई-मेल | अपिलीय अधिकारी   |
|---------|------------------------------|-------------------|---|--|-------|--|
| १)      | श्री.व्ही.एस. कल्याणकर       | कार्यकारी अभियंता | चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शिरोळ, हातगणंगले, कोल्हापूर शहर जि.कोल्हापूर. | मजीप्रा बांध. विभाग क्र. १ तारारानी चौक, कोल्हापूर | -     | श्री.यमगर, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.            |
| २)      | श्री.एस.पी.कार्केकर          | शाखा अभि.         | कोल्हापूर शहर.  | मजीप्रा बांध. उप वि.क्र. १ तारारानी चौक, कोल्हापूर | --    | श्री.व्ही.एस. कल्याणकर, कार्यकारी अभियंता मजीप्रा बांध. विभाग क्र. १ कोल्हापूर |

|    |                        |                 |   |                                      |    |   |
|----|------------------------|-----------------|---|--------------------------------------|----|---|
| ३) | श्री.नागरगोजे व्ही.डी. | उप विभा अधिकारी | शिरोळ तालुका जि.कोल्हापूर.                  | मजीप्रा बांध. उप वि.क्र. १ इचलकरंजी. | -- | श्री.व्ही.एस. कल्याणकर, कार्यकारी अभियंता, मजीप्रा बांध. विभाग क्र. १,कोल्हापूर |
| ४) | श्री.आर.एल.पाटील       | उप विभा अधिकारी | हातकणंगले तालुका जि.कोल्हापूर.              | मजीप्रा बांध. उप वि.क्र. २ इचलकरंजी  | -- | श्री.व्ही.एस. कल्याणकर, का.अ. मजीप्रा बांध. विभाग क्र. १, कोल्हापूर             |
| ५) | श्री. डी.बी. निंबाळकर  | शाखा अभि.       | गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुके जि.कोल्हापूर. | मजीप्रा बांध. उपविभाग, गडहिंग्लज.    | -- | श्री.व्ही.एस. कल्याणकर, का.अ. मजीप्रा बांध. विभाग                               |

|  |  |  |  |  |  |                   |
|--|--|--|--|--|--|-------------------|
|  |  |  |  |  |  | क्र. १, कोल्हापूर |
|--|--|--|--|--|--|-------------------|

## ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

| अ. क्र. | सहा. शासकीय माहिती अधिका-याचे नाव | पदनाम        | कार्यक्षेत्र   | पत्ता/फोन   | ई-मेल |
|---------|-----------------------------------|--------------|--|---|-------|
| १)      | श्री. के.आर.पाटील                 | प्रथम लिपीक  | कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ, गडहिंगलज, जि.कोल्हापूर. | मजीप्रा बांध. वि.क्र. १ कोल्हापूर २५३७७५१             | --    |
| २)      | श्री.ए.एस.भोईटे                   | वरिष्ठ लिपीक | कोल्हापूर शहर  | मजीप्रा बांध. उप वि.क्र.१ कोल्हापूर २५३७७५१           | --    |
| ३)      | श्री. एस.एस. तावदारे              | कनिष्ठ लिपीक | शिरोळ तालुका जि.कोल्हापूर.                               | मजीप्रा बांध.उप विभाग क्र.१, इचलकरंजी. फोन नं.२४२०४१६ | --    |
| ४)      | श्री.आर.डी.काटकर                  | वरिष्ठ लिपीक | हातकणंगले तालुका जि.कोल्हापूर.                           | मजीप्रा बांध. उप वि.क्र.२, कोल्हापूर २४२०४१६          | --    |
| ५)      | श्रीमती एस.ए.वांद्रे              | कनिष्ठ लिपिक | आजरा, चंदगड, गडहिंगलज तालुका, जि.कोल्हापूर.              | मजीप्रा बांध. उप विभाग, गडहिंगलज. फोन नं.२२२५२८       |       |

## क. अपिलीय अधिकारी

| अ. क्र. | अपिलीय अधिका-याचे नाव   | पदनाम             | कार्यक्षेत्र  | पत्ता / फोन                              | ई-मेल | यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी |
|---------|-------------------------|-------------------|---|--|-------|---------------------------------------|
| १)      | श्री.यमगर               | अधीक्षक अभियंता   | चंदगड, आजरा, गडहिंगलज, शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर शहर. जि.कोल्हापूर. | वरील प्रमाणे                             |       | श्री.व्ही.एस. कल्याणकर कार्य. अभियंता |
| २)      | श्री. व्ही.एस. कल्याणकर | कार्यकारी अभियंता | कोल्हापूर शहर   | मजीप्रा बांध. वि.क्र. १कोल्हापूर २५३७३४४ |       | श्री.एस.पी.कार्वेकर शाखा अभियंता.     |

|    |                         |                   |                              |   |  |  |
|----|-------------------------|-------------------|------------------------------|---|--|--|
| ३) | श्री. व्ही.एस. कल्याणकर | कार्यकारी अभियंता | तालुका शिरोळ                 | मजीप्रा बांध. वि.क्र. १ कोल्हापूर २५३७३४४ |  | श्री.व्ही.डी. नागरगोजे उप विभागीय अधिकारी. |
| ४) | श्री. व्ही.एस. कल्याणकर | कार्यकारी अभियंता | तालुका हातगणंगले             | मजीप्रा बांध. वि.क्र. १ कोल्हापूर २५३७३४४ |  | श्री.आर.एल.पाटील, उप विभागीय अधिकारी.      |
| ५) | श्री. व्ही.एस. कल्याणकर | कार्यकारी अभियंता | तालुका चंदगड, आजरा, गडहिंगलज | मजीप्रा बांध.वि. क्र.१ कोल्हापूर २५३७३४४  |  | श्री.डी.बी.निंबाळकर शाखा अभियंता           |

मा.सदस्य सचिव, मजीप्रा मुंबई यांचे कार्यालयीन आदेश क्र. मजीप्रा/जसं (६)/के.मा.अ.-०५/ आ-२ दि. २९/९/२००५ च्या सोबत जोडलेल्या अधिसूचनेनुसारसहा. माहिती अधिकारी / माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना खालील प्रमाणे पदनिर्देशित करणेत येत आहे.

| अ. क्र.  | सहा. माहिती अधिका-याचे नांव सर्वश्री. | माहिती अधिका-याचे नांव सर्वश्री           | अपिलीय प्राधिका-याचे नांव सर्वश्री.            | कार्यालयीन पत्ता  | माहितीचे कार्यक्षेत्र  | शे रा |
|--|---------------------------------------|---|--|---|--|-------|
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र. १, कोल्हापूर</b> |                                       |   |  |   |  |       |
| १)   | श्री.के.आर. पाटील प्रथम लिपिक         | श्री.व्ही.एस. कल्याणकर, कार्यकारी अभि.    | श्री.यमगर कार्य.अभि., मजीप्रा मंडळ, कोल्हापूर. | मजीप्रा. बांधकाम विभाग क्र. १ कोल्हापूर. ताराराणी चौक, जुना पुना-बेंगलोर रोड, कोल्हापूर | कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ, गडहिंगलज, आजरा, चंदगड तालुका, जि.कोल्हापूर. |       |
| २)   | श्री. ए.एस. भोईटे वरिष्ठ लिपिक        | श्री.एस.पी. कार्केकर, शाखा अभि.           | श्री.व्ही.एस. कल्याणकर, कार्यकारी अभि.         | मजीप्रा. बांध.उ. वि. क्र. १, कोल्हापूर. ताराराणी चौक, जुना पुना-बेंगलोर रोड, कोल्हापूर  | कोल्हापूर शहर जि.कोल्हापूर.  |       |
| ३)   | श्री.एस.एस. तावदारे क.लिपिक           | श्री.व्ही.डी. नागरगोजे उपविभागीय अधिकारी. | श्री.व्ही.एस. कल्याणकर, कार्यकारी अभि.         | मजीप्रा बांध. उप वि.क्र. १, इचलकरंजी, शिवाजी चौक,                                       | शिरोळ तालुका, जि.कोल्हापूर.  |       |

|    |   |  |   |   |   |  |
|----|---|--|---|---|---|--|
| ४) | श्री.आर.डी.<br>काटकर<br>वरिष्ठ लिपिक      | श्री.आर.एल.<br>पाटील,<br>उपविभागीय<br>अधिकारी. | श्री. व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभि. | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. २, इचलकरंजी,<br>शिवाजी चौक.                           | हातकणंगले तालुका,<br>जि.कोल्हापूर.                  |  |
| ५) | श्रीमती एस.ए.<br>वांद्रे, कनिष्ठ<br>लिपिक | श्री.डी.बी.<br>निंबाळकर, शाखा<br>अभियंता       | श्री. व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभि. | मजीप्रा बांध.उपविभाग<br>गडहिंग्लज, घुंगले<br>बिल्डींग, गांधीनगर,<br>ता.गडहिंग्लज. | आजरा, चंदगड व<br>गडहिंग्लज तालुका,<br>जि.कोल्हापूर. |  |

मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, पुणे

कार्यालयीन आदेश क्रमांक १५३ दिनांक ११ / १० / २००५

संदर्भ :- मा.सदस्य सचिव, महा.जीवन प्राधिकरण मुंबई यांचे कार्यालयीन आदेश क्र.मजीप्रा/जसं (६)/कें.मा.अ.०५/आ.२ दिनांक २१.९.२००५.

संदर्भिय आदेशा सोबतच्या अधिसूचनेच्या आधीन राहून या प्रादेशिक कार्यालयातील सोबतच्या यादीतील अधिकारी / कर्मचारी यांची केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अनुषंगाने जनतेला नियमानुसार देय असलेली योग्य ती माहिती विहित मुदतीत देणे करीता "सहाय्यक माहिती अधिकारी", माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी म्हणून पुढील आदेश होईतोपर्यन्त पदनिर्देशित करणेत येत आहे.

सही/-

मुख्य अभियंता

जा.क्र.अधी/ २४६१ / २००५

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग, पुणे

पुणे १. दिनांक ११/१०/२००५

प्रत :- कक्ष अधिकारी (आ-२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई यांना माहितीसाठी.

सही/-

मुख्य अभियंता

**मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.**

कलम ४(१) बी (Xvi) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये

प्रकाशनाचा दिनांक १०/२००५.

१६ - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग कार्यालयातील माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी व अपीलीय प्राधिकारी यांची नावे, हुद्दे व अन्य तपशील.

| अ.क्र.                               | शासकीय माहिती<br>अधिका-याचे नांव | पदनाम         | पत्ता/दूरध्वनी क्र.                          | तपशील   |
|--------------------------------------|----------------------------------|---------------|--|---|
| <b>शासकीय माहिती अधिकारी</b>         |                                  |               |  |   |
| १.                                   | श्री. एस बी बंगाळे               | उप अभियंता    | मध्यवर्ती इमारत,<br>पुणे-१. ०२०-<br>२६१२७८६६ | मुख्य अभियंता<br>स्तरावरील सर्व<br>बाबी.  |
| <b>सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी</b> |                                  |               |  |   |
| २.                                   | श्री. व्ही. एस. सुर्यवंशी        | विशेष अधीक्षक | मध्यवर्ती इमारत,<br>पुणे-१. ०२०-<br>२६१२७८६६ | मुख्य अभियंता<br>कार्यालयातील<br>माहिती अधिका-<br>यांसाठी प्राथमिक<br>माहिती गोळा करून<br>माहिती अधिका-<br>यांना सादर करणे. |
| <b>अपीलीय अधिकारी.</b>               |                                  |               |  |   |
| १.                                   | श्री. रा ग होलाणी                | मुख्य अभियंता | मध्यवर्ती इमारत,<br>पुणे-१. ०२०-<br>२६१२७८६६ | मुख्य अभियंता<br>कार्यालयातील<br>माहिती अधिकारी<br>यांनी दिलेल्या<br>प्रकरणात<br>झालेली अपीले<br>निर्गत करणे.               |

## अधीक्षकअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मंडळ पुणे

- वाचा :- १. शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक केमाअ २००५/प्र.क्र. १९०/०५/५ दिनांक १८/६/०५.
२. शासन सामान्य प्रशासन यांचेकडील परिपत्रक क्रमांक के.मा.अ.२००५/प्र.क्र. १९०/०५/५ दिनांक ६.८.०५
३. शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक केमाअ २००५/प्र.क्र.२३०/०५/५ दिनांक १८.८.२००५.

जा.क्र.रेशा/केमाअ २००५/ ३११६ / २००५

पुणे १ दिनांक ११/१०/२००५

विषय :- केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार २००५  
शासकिय माहिती अधिकारी, सहा.शासकिय माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी पदे निर्देशित करणेबाबत.

### आदेश

महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००२ याची अंमलबजावणी करण्याच्या अनुसंधाने मंडळ कार्यालय, विभागीय कार्यालय व उपविभागीय कार्यालयामध्ये हाताळण्यांत येणा-या विषया संबंधीची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत मंडळ कार्यालयाचे कार्याक्षेत्रा अंतर्गत माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांच्या नेमणूका करण्यांत आल्या होत्या, तथापी केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार २००५ हा दिनांक १५.६.२००५ पासून लागू झालेला असल्यामुळे सदर अधिनियमांचे कलम-५(१) नुसार शासकिय माहिती अधिकारी व अपील प्राधिकारी तसेच कलम-५(२) नुसार सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी यांच्या नेमणूका करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २००२ नुसार करण्यात आलेल्या सर्व नेमणूका रद्द करण्यात येत आहे.

-२-

सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ दिनांक १८.६.२००५ व दिनांक ६.८.२००५ चे परिपत्रकान्वये सूचीत करणेत आलेप्रमाणे केंद्र शासनाच्या माहिती अधिकार अधिनियमामध्ये नमुद केलेल्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने श्री.स.गो.आडिवरेकर, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पुणे मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हास्तरावरील, मंडळ कार्यालय, विभागीय कार्यालय व उप विभागीय कार्यालय स्तरावर सोबतचे यादीत नमुद केल्याप्रमाणे रकाना क्रमांक २ मध्ये शासकीय माहिती अधिकारी , रकाना क्रमांक ५ मध्ये सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी व रकाना क्रमांक ८ मध्ये अपिलीय प्राधिकारी म्हणून नेमणूका करीत आहे. सर्व संबंधीत अधिकारी यांनी केंद्र शासन माहिती अधिकार अधिनियम २००५ मध्ये नमुद केलेल्या तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सदर अधिनियमान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन त्याप्रमाणे कार्यवाही करणेची दक्षता घ्यावी. सदरील आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करणेत यावी.

सही/-

सहपत्र : वरीलप्रमाणे

स.गो.आडिवरेकर)

अधीक्षक अभियंता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ,पुणे

प्रत :- मुख्य अभियंता, म.जी.प्रा.पुणे विभाग, पुणे यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रत :- कार्यासन अधिकारी, आस्थापना २ म.जी.प्रा.,सिडको भवन,दक्षिण कक्ष, बेलापूर नवी मुंबई यांना आपले पत्र क्र.मजीप्रा/जस(६)/०३/आ.२/३२० दिनांक ६/१०/२००५ नुसार माहितीसाठी सादर.

प्रत :- कार्यकारी अभियंता, मजीप्रा. बांधकाम विभाग / विकास विभाग पुणे यांना माहितीसाठी .

प्रत :- सर्व उप अभियंता.



### शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम   | पत्ता / फोन                        | तपशिल   |
|-------|-----------------------------------|---|------------------------------------|---|
| १     | श्रीमती. आर एन पवार               | सहा. अधीक्षक<br>अभियंता मंडळ<br>कार्यालय पुणे १ | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात<br>माहिती अधिकारी<br>म्हणून काम पहाणे |

### सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम   | पत्ता / फोन                        | तपशिल  |
|-------|-----------------------------------|---------|------------------------------------|--|
| १     | श्री. व्ही. एस. सुर्यवंशी         | अधीक्षक | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात<br>सहाय्यक माहिती<br>अधिकारी म्हणून काम<br>पहाणे |

### अपीलीय प्राधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम              | पत्ता / फोन                        | तपशिल   |
|-------|-----------------------------------|--------------------|------------------------------------|---|
| १     | श्री स गो आडिवरेकर                | अधीक्षक<br>अभियंता | मंडळ कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात<br>अपीलीय अधिकारी<br>म्हणून काम पहाणे |

### शासकिय माहिती अधिकारी म.जी.प्रा. विकास विभाग पुणे

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम                | पत्ता / फोन                                      | तपशिल  |
|-------|-----------------------------------|----------------------|--|--|
| १     | श्री.व्ही. जी. जुमले              | कार्यकारी<br>अभियंता | म.जी.प्रा.विकास<br>विभाग,पुणे-१.<br>०२०-२६३६०२०० | विभागीय कार्यालयात<br>माहिती अधिकारी म्हणून<br>काम पहाणे |

### सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम | पत्ता / फोन | तपशिल |
|-------|-----------------------------------|-------|-------------|-------|
|-------|-----------------------------------|-------|-------------|-------|

|   |                   |             |  |   |
|---|-------------------|-------------|--|---|
| १ | श्री.आर.एस. ससाणे | प्रथम लिपिक | म.जी.प्रा.विकास<br>विभाग,पुणे-१.<br>०२०-२६३६०२०० | विभागीय कार्यालयात<br>सहाय्यक माहिती<br>अधिकारी म्हणून काम<br>पहाणे |
|---|-------------------|-------------|--|---|

## अपीलीय प्राधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम              | पत्ता / फोन                                     | तपशिल   |
|-------|-----------------------------------|--------------------|---|---|
| १     | अधीक्षक अभियंता                   | अधीक्षक<br>अभियंता | म.जी.प्रा.मंडळ<br>कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात<br>अपीलीय अधिकारी<br>म्हणून काम पहाणे |

म.जी.प्रा. बांधकाम विभाग पुणे  
शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम   | पत्ता / फोन                              | तपशिल  |
|-------|-----------------------------------|---|--|--|
| १     | श्री गरंडे                        | प्रभारी कार्यकारी<br>अभियंता,म.जी.<br>प्रा.बांध.विभाग<br>पुणे.१ | विभागीय कार्यालय<br>पुणे<br>०२०-२६१२६३५६ | विभागीय कार्यालयात<br>माहिती अधिकारी म्हणून<br>काम पहाणे |

## सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम       | पत्ता / फोन                              | तपशिल   |
|-------|-----------------------------------|-------------|--|---|
| १     | श्री. बी. एल. खरगवाल              | प्रथम लिपिक | विभागीय कार्यालय<br>पुणे<br>०२०-२६१२६३५६ | विभागीय कार्यालयात<br>सहाय्यक माहिती<br>अधिकारी म्हणून काम<br>पहाणे |

## अपीलीय प्राधिकारी

| अ.क्र | शासकिय माहिती<br>अधिका-यांचे नांव | पदनाम              | पत्ता / फोन                                     | तपशिल   |
|-------|-----------------------------------|--------------------|---|---|
| १     | अधीक्षक अभियंता                   | अधीक्षक<br>अभियंता | म.जी.प्रा.मंडळ<br>कार्यालय पुणे<br>०२०-२६१३८३३२ | मंडळ कार्यालयात<br>अपीलीय अधिकारी<br>म्हणून काम पहाणे |

| अ.क्र.   | सहा.माहिती<br>अधिका-याचे<br>नांव | माहिती अधिका-<br>याचे नांव | अपीलीय प्राधिका-याचे नांव | कार्यालयीन पत्ता | माहितीचे<br>कार्यक्षेत्र | शेरा |
|--|----------------------------------|----------------------------|---------------------------|------------------|--------------------------|------|
| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सातारा. |                                  |                            |                           |                  |                          |      |

|    |                                       |   |  |  |  |  |
|----|---------------------------------------|---|--|--|--|--|
| १) | श्री.बी.जी.फाळ<br>के, प्रथम<br>लिपीक. | पी.एन. ढोबळे,<br>कार्यकारी<br>अभियंता.    | श्री.डी.व्ही.ठकार<br>अधी.अभि.मजीप्रा<br>मंडळ,कोल्हापूर | म.जी.प्रा.बांध.विभाग.<br>सातारा दूरध्वनी<br>क्र.२२१६८०                                     | सातारा,<br>कोरेगांव,<br>जावळी,<br>खंडाळा, वाई व<br>महाबळेश्वर<br>तालुके जि.<br>सातारा. |  |
| २) | एस.एल.<br>पुजारी, वरिष्ठ<br>लिपीक.    | ए.बी. रेणुकदास,<br>उप विभागीय<br>अभियंता. | पी.एन.ढोबळे, कार्यकारी<br>अभियंता.                     | मजीप्रा बांध. उप वि.<br>क्र.१, सातारा दूरध्वनी<br>क्र.२२१६८०                               | सातारा शहर<br>सर्व प्रकारची<br>माहिती.   |  |
| ३) | श्री.व्ही.डी.<br>कुलकर्णी,<br>व.लि.   | श्री.एस.ए.कोडक<br>उप वि.अभि.              | पी.एन.ढोबळे, कार्यकारी<br>अभियंता.                     | मजीप्रा बांध. उ. वि<br>क्र.३, सातारा.लष्कर<br>पाणी पुरवठा केंद्र,<br>पोवई नाका, सातारा I.  | कोरेगांव,<br>जावळी तालुका<br>जिल्हा सातारा.  |  |
| ४) | एस.एस.<br>सातपुते,<br>वरिष्ठ लिपीक.   | एस.एस. सप्रे, उप<br>विभागीय<br>अभियंता.   | पी.एन.ढोबळे, कार्यकारी<br>अभियंता.                     | मजीप्रा बांध. उप वि.<br>क्र.४, सातारा.लष्कर<br>पाणी पुरवठा केंद्र,<br>पोवई नाका, सातारा I. | वाई,<br>महाबळेश्वर<br>तालुका जिल्हा<br>सातारा.   |  |

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ दि. २१-  
७-२००५  
व शासन परिपत्रक दि. ६-९-२००५,  
कलम ५ (१) (२) व १९, अन्वये  
"सहाय्यक माहिती अधिकारी, "माहिती अधिकारी" व "अपिलीय  
प्राधिकारी", घोषित करणेबाबत.

### आदेश

कार्यालयीन आदेश क्रमांक :- २८९ दिनांक :- १९/१२/२००५.  
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.

**संदर्भ :** १) सदस्य सचिव, मजीप्रा. मुंबई यांचे प. क्र. मजीप्रा/ जसं / (६)/२००३/ भाग-२/ आ-२ दिनांक २२/०८/२००५.  
२) या कार्यालयाचे पत्र क्र. चिशा-१/ माअधि./ ३२७५ दि. १८/१२/२००५.

माहितीचा अधिकार संदर्भातील केंद्र शासनाच्या "माहिती अधिकार अधिनियम-२००५" दिनांक १५-६-२००५ पासून लागू झाला आहे. त्यातील काही तरतूदी दिनांक १५-६-२००५ पासून अंमलात आल्या आहेत आणि उर्वरीत सर्व तरतूदीसह हा अधिनियम दिनांक १२-१०-०५ पासून अंमलात येणार असल्यामुळे उपरोक्त अधिनियमातील कलम ५ (१)(२) व कलम १९ मधील तरतूदीनुसार जनतेला माहिती देणे करिता म.जी.प्रा. मध्ये "सहाय्यक माहिती अधिकारी", "माहिती अधिकारी", व "अपिलीय प्राधिकारी" म्हणून सोबत जोडलेल्या आदेशाप्रमाणे पदनिर्देशित करणेत येत आहे.

सही/-

**अधीक्षक अभियंता**

महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.

जा.क्र. चिशा-१/ ३५७० /२००५.  
महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.  
"जलभवन " दिनांक:- १९/१२/२००५.

प्रत :- सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रत :- मुख्य अभियंता (पुणे विभाग ) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रत :- जिल्हाधिकारी, सांगली यांना माहितीसाठी सविनय सादर.

सही/-

अधीक्षक अभियंता  
महा. जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली.

प्रत :- कार्यकारी अभियंता (यां.) / सहा. अधीक्षक अभियंता, मंडळ कार्यालय, सांगली यांना माहितीसाठी.

प्रत :- कार्यकारी अभियंता, महा. जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सांगली यांना माहितीसाठी तसेच सहाय्यक माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांचे नांव व पत्ते संबंधीत कार्यालयात नामफलकावर लिहीणेबाबत आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करणेसाठी रवाना.

प्रत :- उप विभागीय अधिकारी / अभियंता, महा. जीवन प्राधिकरण बांधकाम उपविभाग, इस्लामपूर / विटा / तासगांव /मिरज स्वच्छता / सांगली स्वच्छता , उप विभाग यांना माहितीसाठी व वरील प्रमाणे कार्यवाहीसाठी.

प्रत :- नोटीस बोर्ड मंडळ कार्यालय, सांगली.

प्रत :- कार्यालयीन आदेश धारिका.

**मंडळ कार्यालय :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली**

| अ. क्र. | सहाय्यक माहिती अधिकारी नांव व पदनाम | माहिती अधिका-यांचे नांव                             | पत्ता  | अपीलिय प्राधिका-याचे नांव     | पत्ता  | माहितीचे कार्यक्षेत्र                         | शे रा |
|---------|-------------------------------------|---|--|-------------------------------|--|---|-------|
| १.      | २.                                  | ३.  | ४.   | ५.                            | ६.   | ७.  | ८     |
| १       | सौ.के.व्ही.शेटे<br>अधीक्षक प्रभारी  | १. श्री. के. एस. ठाणेकर,<br>सहाय्यक अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ, सांगली<br>" जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली. | श्री.यमगर,<br>अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ,<br>सांगली " जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली. | मजीप्रा मंडळ<br>स्तरावरील सर्व बाबी           |       |
|         |                                     | २. श्री. एस.के. शर्मा,<br>कार्यकारी अभियंता (यां)   | मजीप मंडळ, सांगली " जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली.    | श्री.यमगर,<br>अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ,<br>सांगली " जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली. | मजीप्रा मंडळ<br>स्तरावरील सर्व यांत्रिकी बाबी |       |

**विभागीय कार्यालय :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली**

| अ. क्र. | सहाय्यक माहिती अधिकारी नांव व पदनाम | माहिती अधिका-यांचे नांव                         | पत्ता  | अपीलिय प्राधिका-याचे नांव            | पत्ता  | माहितीचे कार्यक्षेत्र          | शे रा |
|---------|-------------------------------------|---|--|--------------------------------------|--|--------------------------------|-------|
| १.      | २.                                  | ३.  | ४.   | ५.                                   | ६.   | ७.                             | ८     |
| १       | श्री.एस.डी.<br>नांदणीकर,प्र.<br>लि. | श्री.एस.जी.सादिगले<br>कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप मंडळ, सांगली<br>" जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली. | श्री.डी.व्ही.ठकार<br>अधीक्षक अभियंता | मजीप मंडळ,<br>सांगली " जलभवन"<br>द.शिवाजीनगर सांगली. | विभागीय<br>स्तरावरील सर्व बाबी |       |

**विभागीय कार्यालय :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली**

| अ. क्र. | सहाय्यक माहिती अधिकारी नांव व पदनाम | माहिती अधिका-यांचे नांव             | पत्ता                              | अपीलिय प्राधिका-याचे नांव               | पत्ता   | माहितीचे कार्यक्षेत्र         | शेरा |
|---------|-------------------------------------|-------------------------------------|------------------------------------|---|---|-------------------------------|------|
| १.      | २.                                  | ३.                                  | ४.                                 | ५.                                      | ६.  | ७.                            | ८    |
| १       | श्री. टी.पी. पाटील, वरिष्ठ लिपीक    | श्री. पी. बी.पाटील, उप वि अभियंता   | मजीप्रा बांधकाम उप विभाग विटा      | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मु.पो.विटा ता.खानापूर जि.सांगली                           | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |
| २       | श्री. एस.एस. हिरुगडे वरिष्ठ लिपीक   | श्री. एस.जी. सादिगले, उप वि अभियंता | मजीप्रा बांधकाम उप विभाग सांगली    | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप बांधकाम विभाग , सांगली " जलभवन " द.शिवाजीनगर सांगली. | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |
| ३       | श्री. डी.आर.यादव कनिष्ठ लिपीक       | श्री. जी. ए. पाटील, उप वि अभियंता   | मजीप्रा स्वच्छता उप विभाग सांगली   | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप बांधकाम विभाग , सांगली " जलभवन " द.शिवाजीनगर सांगली. | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |
| ४       | श्री. एम. एन. पाटील कनिष्ठ लिपीक    | श्री. एस. एस. मेटकरी उप वि अभियंता  | मजीप्रा बांधकाम उप विभाग इस्लामपूर | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मु.पो.इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली                        | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |
| ५       | श्री. बी. बी. झेंडे वरिष्ठ लिपीक    | श्री. एम.के. मेटकरी उप वि अभियंता   | मजीप्रा बांधकाम उप विभाग तासगांव   | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | दत्तमाळ तासगांव ता.तासगांव जि.सांगली                      | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |
| ६       | श्री. ए.के. बुरुड , सहा.आरेखक       | श्री. एस. बी. कुंभोजे उप वि अभियंता | मजीप्रा स्वच्छता उप विभाग मिरज     | श्री. सादिगले कार्यकारी अभियंता प्रभारी | मजीप बांधकाम विभाग , सांगली " जलभवन " द.शिवाजीनगर सांगली. | उप वभागीय स्तरावरील सर्व बाबी |      |

मा.सदस्य सचिव, मजीप्रा मुंबई यांचे कार्यालयीन आदेश क्र. मजीप्रा/जसं (६)/के.मा.अ.-०५/ आ-२ दि. २९/९/२००५ च्या सोबत जोडलेल्या अधिसूचनेनुसारसहा. माहिती अधिकारी / माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना खालील प्रमाणे पदनिर्देशित करणेत येत आहे.

| अ. क्र.                                      | सहा. माहिती अधिका-याचे नांव सर्वश्री.      | माहिती अधिका-याचे नांव सर्वश्री                    | अपिलीय प्राधिका-याचे नांव सर्वश्री.   | कार्यालयीन पत्ता   | माहितीचे कार्यक्षेत्र                 | शेर<br>I |
|--|--|--|---|--|---------------------------------------|----------|
| <b>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , कोल्हापूर</b> |  |  |   |  |                                       |          |
| १)   | श्री. के.आर. पाटील<br>प्रथम लिपिक.         | श्री. व्ही.एस. कल्याणकर<br>कार्य.अभि.              | श्री. यमगर,<br>अधीक्षक अभियंता,<br>मजीप्रा मंडळ,<br>सांगली.                                       | मजीप्रा. मंडळ,<br>"जलभवन", दक्षिण<br>शिवाजीनगर, सांगली.            | कोल्हापूर जिल्हा.                     |          |
| २)   | श्री.ए.एस.भोईटे<br>वरिष्ठ लिपिक            | श्री. एस.पी.कार्केकर<br>शाखा अभियंता.              | श्री.व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता.<br>मजीप्रा बांधकाम<br>विभाग क्र.१,<br>कोल्हापूर. | मजीप्रा बांधकाम उप<br>विभाग क्र.१,<br>कोल्हापूर. फोन<br>नं.२५३७७५१ | कोल्हापूर शहर.                        |          |
| ३)   | श्री.एस.एस.<br>तावदारे, कनिष्ठ<br>लिपिक    | श्री. व्ही.डी.<br>नागरगोजे<br>उपविभागीय<br>अधिकारी | श्री.व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता.<br>मजीप्रा बांधकाम<br>विभाग क्र.१,<br>कोल्हापूर. | मजीप्रा बांधकाम उप<br>विभाग क्र.१,<br>इचलकरंजी.                    | शिरोळ तालुका.                         |          |
| ४)   | श्री.आर.डी.<br>काटकर,<br>वरिष्ठ लिपिक      | श्री.आर.एल.पाटील<br>उपविभागीय<br>अधिकारी.          | श्री.व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता.<br>मजीप्रा बांधकाम<br>विभाग क्र.१,<br>कोल्हापूर  | मजीप्रा बांधकाम उप<br>विभाग क्र.२,<br>इचलकरंजी.                    | हातकणंगले तालुका                      |          |
| ५)   | श्रीमती एस.ए.<br>वांद्रे, कनिष्ठ<br>लिपिक. | श्री.डी.बी.निंबाळकर<br>शाखा अभियंता                | श्री.व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता.<br>मजीप्रा बांधकाम<br>विभाग क्र.१,<br>कोल्हापूर  | मजीप्रा बांधकाम उप<br>विभाग, गडहिंग्लज.                            | गडहिंग्लज तालुका<br>जिल्हा कोल्हापूर. |          |



| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र. १, कोल्हापूर |                                       |  |  |   |  |  |
|---|---------------------------------------|--|--|---|--|--|
| १)  | के.आर. पाटील,<br>प्रथम लिपीक          | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता   | डी.व्ही.ठकार,<br>अधीक्षक अभियंता,<br>मजीप्रा मंडळ,<br>कोल्हापूर. | मजीप्रा. बांधकाम<br>विभाग क्र. १,<br>कोल्हापूर. ताराराणी<br>चौक, जुना पुना-<br>बेंगलोर रोड, कोल्हापूर | कोल्हापूर शहर,<br>हातकणंगले, शिरोळ,<br>गडहिंगलज आजरा,<br>चंदगड तालुका, जिल्हा<br>कोल्हापूर |  |
| २)  | ए.एस. भोईटे,<br>वरिष्ठ लिपीक.         | एस.के. पोफळे,<br>उप विभागीय<br>अधिकारी.      | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता                       | मजीप्रा. बांध.उ. वि.<br>क्र. १, कोल्हापूर.<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर रोड,<br>कोल्हापूर    | कोल्हापूर शहर जिल्हा<br>कोल्हापूर.   |  |
| ३)  | एस.एस.<br>तावदारे, कनिष्ठ<br>लिपीक.   | व्ही.डी.<br>नागरगोजे, उप<br>विभागीय अधिकारी. | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता                       | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. १, इचलकरंजी<br>शिवाजी चौक,<br>इचलकरंजी                                    | शिरोळ तालुका जिल्हा<br>कोल्हापूर   |  |
| ४)  | आर.डी.<br>काटकर, वरिष्ठ<br>लिपीक.     | आर.एल. पाटील,<br>उप विभागीय<br>अधिकारी.      | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता                       | मजीप्रा बांध.उ. वि.क्र.<br>२, इचलकरंजी .<br>शिवाजी चौक,<br>इचलकरंजी                                   | हातकणंगले तालुका<br>जिल्हा कोल्हापूर   |  |
| ५)  | श्रीमती एस.ए.<br>वांद्रे<br>क.लिपीका  | अ.जे. माने,<br>उप विभागीय<br>अधिकारी.        | व्ही.एस.<br>कल्याणकर,<br>कार्यकारी अभियंता                       | मजीप्रा बांध. उप<br>विभाग, गडहिंगलज<br>घुगरे बिल्डींग,<br>गांधीनगर, ता.<br>गडहिंगलज.                  | आजरा, चंदगड व<br>गडहिंगलज तालुका. जि.<br>कोल्हापूर.  |  |
| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र.२-कोल्हापूर   |                                       |  |  |   |  |  |
| १)  | एम.जे. चव्हाण,<br>वरिष्ठ लिपीक        | सी.एस.मेटकरी<br>कार्यकारी अभियंता.           | डी.व्ही.ठकार,<br>अधीक्षकअभियंता,<br>मजीप्रा<br>मंडळ,कोल्हापूर.   | मजीप्रा बांध. वि. क्र.२,<br>कोल्हापूर<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर<br>रोड,कोल्हापूर          | कोल्हापूर जिल्हा   |  |
| २)  | सौ. टी.जी.<br>तडसरे, वरिष्ठ<br>लिपीक. | सी.एम. कागलकर,<br>उप अभियंता.                | सी.एस.मेटकरी,<br>कार्यकारी अभियंता.                              | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. २, कोल्हापूर<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर<br>रोड,कोल्हापूर       | कागल, भुदरगड तालुका<br>जिल्हा कोल्हापूर  |  |
| ३)  | एम.बी. प्रभू,<br>वरिष्ठ लिपीक         | जी.व्ही. गिरीबुवा,<br>उप विभागीय<br>अधिकारी. | सी.एस.मेटकरी,<br>कार्यकारी अभियंता.                              | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. ३, कोल्हापूर<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर<br>रोड,कोल्हापूर       | राधानगरी, गगनबावडा<br>तालुका जिल्हा कोल्हापूर  |  |

|    |                                  |                             |                                     |   |  |  |
|----|----------------------------------|-----------------------------|-------------------------------------|---|--|--|
| ४) | बी.एस. शिंदे,<br>वरिष्ठ लिपीक    | एस.जे. आडके, उप<br>अभियंता. | सी.एस.मेटकरी,<br>कार्यकारी अभियंता. | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. ५, कोल्हापूर<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर<br>रोड,कोल्हापूर | पन्हाळा, शाहूवाडी<br>तालुका जिल्हा कोल्हापूर |  |
| ५) | एम.व्ही. मोहिते,<br>वरिष्ठ लिपीक | एस.बी.पाटील, उप<br>अभियंता. | सी.एस.मेटकरी,<br>कार्यकारी अभियंता. | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र. ६, कोल्हापूर<br>ताराराणी चौक, जुना<br>पुना-बेंगलोर<br>रोड,कोल्हापूर | करवीर तालुका जिल्हा<br>कोल्हापूर.            |  |

| महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, कराड |                                    |   |   |   |  |  |
|---|------------------------------------|---|---|---|--|--|
| १)  | एस.डी.<br>कुंभार, वरिष्ठ<br>लिपीक. | डी.व्ही. ठकार,<br>कार्यकारी<br>अभियंता.     | डी.व्ही.ठकार, अधीक्षक<br>अभियंता, मजीप्रा मंडळ,<br>कोल्हापूर. | मजीप्रा बांध.<br>विभाग, कराड<br>टेलिफोन<br>ऑफिसच्या<br>पाठीमागे, कराड | कराड,फलटण, खटाव,<br>माण व पाटण तालुका<br>जि.सातारा |  |
| २)  | टी.एस.<br>लाळगे, वरिष्ठ<br>लिपीक.  | एच.व्ही. दामोदरे,<br>उप विभागीय<br>अभियंता. | डी.व्ही. ठकार, कार्यकारी<br>अभियंता.                          | मजीप्रा बांध. उप<br>विभाग,<br>फलटण.<br>(माई बाजार)<br>ता. फलटण.       | फलटण तालुका जि.<br>सातारा                          |  |
| ३)  | डी.एम.बाजी<br>वरिष्ठ लिपीक.        | डी.जे. सोनवणे<br>उप विभागीय<br>अभियंता.     | डी.व्ही. ठकार,<br>कार्यकारी अभियंता.                          | मजीप्रा बांध. उप<br>वि.वडूज<br>यशोदिप<br>हॉटेलसमोर.<br>वडूज           | खटाव व माण तालुका<br>जि. सातारा I.                 |  |

|    |                                    |   |   |   |  |  |
|----|------------------------------------|---|---|---|--|--|
| ४) | डी.एन. बोधे,<br>वरिष्ठ लिपीक.      | अ.बी.जाधव<br>उप विभागीय<br>अभियंता.       | डी.व्ही. ठकार,<br>कार्यकारी<br>अभियंता. | मजीप्रा बांध. उप<br>वि.क्र.१, कराड<br>रविवार पेठ<br>पाण्याच्या<br>टाकीजवळ,<br>कराड.   | कराड दक्षिण व पाटण<br>तालुका जि. सातारा. |  |
| ५) | एस.एस.<br>ननावरे, वरिष्ठ<br>लिपीक. | आर.व्ही. पाटील,<br>उप विभागीय<br>अभियंता. | डी.व्ही. ठकार,<br>कार्यकारी अभियंता.    | मजीप्रा बांध. उप<br>वि. क्र. २,<br>कराड रविवार<br>पेठ पाण्याच्या<br>टाकीजवळ,<br>कराड. | कराड उत्तर तालुका. जि.<br>सातारा.        |  |

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र. २ , सोलापूर**  
**कलम ४ (१) ( ब ) ( xvi )**

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग, सोलापूर व अंतर्गत कार्यालयातील  
क. अपिलीय अधिकारी

| अ.क्र. | अपिलीय अधिकारीचे नांव  | पदनाम             | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन                                      | ई-मेल  | यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी        |
|--------|------------------------|-------------------|--------------|--|--|--|
| १.     | श्रीमती एम. एम. पलांदे | कार्यकारी अभियंता | सोलापूर      | कार्यकारी अभियंता - २३२ मोदीखाना सोलापूर २३११६९३ | E-Mail - semjpcrlsur@sancharnet.in<br>फॅक्स - (०२१७) २३१३३८७ | १) श्री.पी.एच. भोसेकर<br>उपकार्यकारी अभियंता |
|        |                        |                   |              |  |  | २) श्री व्ही. आर. मॅंगे<br>उपविभागीय अधिकारी |
|        |                        |                   |              |  |  | ३) श्री व्ही. पी. बंडगर<br>उपविभागीय अभियंता |
|        |                        |                   |              |  |  | ४) श्री एस.व्ही. जवळेकर<br>उपविभागीय अधिकारी |
|        |                        |                   |              |  |  | ५) श्री जी.आर.शिंंगे<br>उपविभागीय अधिकारी    |
|        |                        |                   |              |  |  | ६) श्री. एम. एम. सावस्कर<br>उपअभियंता        |
|        |                        |                   |              |  |  | ७) श्री. एन. पी. कुलकर्णी,<br>उपअभियंता      |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग क्र.२,सोलापूर.  
येथील सोलापूर कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी /अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे.

कलम ४(१) बी (सतरा)

१७ - लागू केलेली अन्य माहिती.

- नि रं क -

मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग पुणे  
कलम-(४) (१) (क)  
सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी  
प्रकाशनाकरीता तयार करणे व वितरीत करणे

- - - निरं क - - -

मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग पुणे  
कलम-(४) (१) (ड)

सर्व साधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकिय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे, घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यांत येईल असे जाहिर करणे.

- - - नि रं क - - -